

UNIVERSAL
LIBRARY

OU_192072

UNIVERSAL
LIBRARY

महाराष्ट्रकविचरित्र

भाग २ रा.

लेखक

जगन्नाथ रघुनाथ आजगांवकर

भरतपूरचा वेढा, कवनकुत्तहल, नेपाळवर्णन, सं० प्रणयानंद नाटक, इसापनीति,
महाराष्ट्रकविचरित्र भाग १ ला, इ० पुस्तकांचा कर्ता.

प्रकाशक


दामोदर सांवळाराम आणि मंडळी
प्रिंटर्स, पब्लिशर्स, एजंट्स, ठाकुरद्वार-सुंबई.

सन १९१३ इ०

किंमत १ रुपया.

हें पुस्तक घर नं. ४३४, ठाकुरद्वार मुंबई, येथे “इंट्रप्रकाश” छापखान्यांत
रा० रा० दामोदर सांवळाराम यंदे, यांनी छापून प्रासिद्ध केले.

हें पुस्तक सन १८६७ च्या २५ व्या अॅक्टाप्रमाणे रजिस्टर
करून सर्व हक्क प्रकाशकांनी स्वाधीन ठेविले आहेत.



प्रस्तावना.

प्रस्तुत ग्रंथाचा पहिला भाग इ० स० १९०८ च्या जानेवारी महिन्यांत प्रसिद्ध झाला, तो महाराष्ट्रांतील बहुजनसमाजाच्या प्रेमादरास पात्र झाला, याबद्दल मला मोठा आनंद वाटतो. महाराष्ट्रांतील प्रमुख पत्रांनी केलेला गौरव, ड० व्ह० ट्र० सोसायटीकडून मिळालेले बक्षीस आणि मद्रासपासून नागपूरपर्यंतच्या कांहीं सज्जनांनी खाजगी पत्रे पाठवून प्रदर्शित केलेला संतोष, ह्या गोष्टी लक्षांत घेतां, माझा हा अल्प प्रयत्न महाराष्ट्रांसं पसंत पडला आहे, असे धरून चालण्यास कांही हरकत नसावी, असे मला वाटते. चरित्रग्रंथ कोणत्या रीतीने लिहावे, यासंबंधाने कांही इंप्रजी लेखकांनी जे नियम घालन दिले आहेत, त्या नियमावरहुक्कम महाराष्ट्रकविचरित्र हा ग्रंथ मी लिहीत नाहीं, याबद्दल एका मार्मिक गृहस्थांनी 'सरस्वतीमंदिर' मासिक पुस्तकांत एक ४० पृष्ठांची लांबलचक टीका लिहून मजवर मोठा गहजव केला होता. परंतु सदर गृहस्थांस खूप करण्याचा प्रयत्न माझ्या शक्तीबोहेरचा असल्यामुळे, तो करण्याच्या भानगडीत मी पहूं इच्छीत नाही. कारण, ज्या मनुष्यापाशी मूठभर तांदुळमुद्दां नाहीत, त्याच्यापुढे एखादा सूपशाळाचा मोठा ग्रंथ ठेवून, ल्यांत सांगितलेल्या पद्धतीवर पाकनिष्पत्ति करण्याची जर त्याला कोणी सूचना केली, तर ती जितकी हास्यास्पद दिसेल, तितकीच, महाराष्ट्रकविचरित्र लेखनाच्या वावतीत इंप्रजी चरित्रग्रंथांचे अनुकरण करण्याची सूचनाही हास्यास्पद दिसेल, गौतमबुद्ध, शंकराचार्य, कालिदास, विक्रम, भोज, अशोक आणि शिवाजी या जगत्प्रसिद्ध नररत्नांच्या चरित्रांसंबंधाच्या विश्वसनीय आणि भरपूर माहितीचाही जेथे अभाव आहे, तेथे आमच्या अप्रसिद्ध जुन्या साधुकवींची चरित्रे न्नासवेलकृत जॉन्सनचरित्राच्या धर्तीवर न लिहिल्याबद्दल लेखकावर कडक टीकेची आग पाखडणे हें अरसिकतेचे व वाढमयाभिवृद्धीच्या तोत्र जाणीवेच्या अभावाचे योतक होय असे मला वाटते. अस्तु.

पहिल्या भागाप्रमाणेच याही भागांत मी अलौकिक चमत्कारांसंबंधाच्या कथांचा समावेश केला आहे. चमत्कारवर्णनाची जी जुनी परंपरा अव्याहत चालत आली आहे, ती मोडण्याचें कांही प्रयोजन आहे, असे मला बिलकुल वाटत नाही. पहिल्या भागांत दैवी चमत्कारांचा समावेश केल्याबद्दल किंतु एक टीकाकारांकडून माझ्यावर जो कडक टीकांच्या तोफांचा मारा करण्यांत आला होता, त्याची धूम्रमय कृष्णछटा पार निवळल्यावर पुनः एकदां त्या समरक्षेत्राचें विचारहृष्टीने सुक्षम अवलोकन केल्यानंतरही, त्या बाबतीतील माझ्या पूर्वीच्या विचारस्थानापासून यक्किचित्तही ढक्क्याची मला आवश्यकता वाटली नाही; उलट, त्यानंतर, अर्वाचीन काळांतही जगाच्या सुधारलेल्या म्हटल्या जाणाऱ्या कोही भागांत अदुत चमत्कारवजा वाटणाऱ्या ज्या किंतु गोष्टी शास्त्रज्ञ लोकांच्या निदर्शनास येत चालल्या आहेत, त्याच्या योगाने चमत्कारांच्या बाबतीतल्या माझ्या विचारस्थानाच्या स्वाभाविक दृढत्वास व समर्पकतेस पर्यायाने चांगली पुष्टीच मिळत आहे, हे पाहून मला फार समाधान वाटते. कारण, चमत्कारांवरच साधुत्व अवलंबून आहे, असे प्रतिपादन करणाराची खरी जागा म्हणजे वेज्याचें इस्पितळ होय, ही गोष्ट जशी कोणाही विचारी मनुष्यास नाकबूल करिता येणार नाही, त्याचप्रमाणे चमत्कारांची शक्यता शास्त्रज्ञ लोकांच्या प्रयत्नाने आणि अनुभवाने दिवसेंदिवस अधिकाधिक सिद्ध होत चालली आहे, याही गोष्टीकडे कोणत्याही खन्या तत्त्वजिज्ञासूने डोळेज्ञांक करून चालावयाचे नाही. एका काळी चमत्कार म्हणजे सब झूट समजणाऱ्या सुशिक्षित हिंदी गृहस्थांची मतेही या बाबतीत कशी बदलत चालली आहेत, हे “इंडियन सोशल रिफॉर्मर” पत्रांतल्या पुर्दाल उद्घारांवरून व्यक्त होत आहे. सदर पत्रकर्ते आपल्या पत्राच्या ता० ९ फेब्रुवारी १९१३ च्या अंकांत ‘येशू सिस्ताने केलेल चमत्कार’ या इंग्रजी पुस्तकावर अभिप्राय देतांना म्हणतात. “So far as we are concerned, we do not doubt that miracles are possible, for the reason that the state of our knowledge of the laws of Nature is as yet very imperfect. Every decade almost brings to light new laws of Nature unknown in the previous decade, and we have to read just our conception of what is natural with reference to the fresh addition to our knowledge.” “इंडियन सोशल रिफॉर्मर” कत्याचे हे मत अयथार्थ आहे, असे कोण म्हणेल? अस्तु.

या भागांत निरनिराळ्या २१ मराठी कवीची चरित्रे, त्यांच्या कवितेचे गुणदोषविवेचन व निवडक उतारे, यांसह दिली आहेत. ही चरित्रे ज्या गृहस्थांच्या व मंथांच्या साहाय्याने लिहिली आहेत, त्यांची यादी पुढे दिलो आहे:-

१ रत्नाकर—यांची माहिती रा. चांदोरकर वकील, धुळे, यांनी पाठविली.

- २ हरीबुवा भोडवे-हस्तालिखित ग्रंथ.**
- ३ नरहरि मोरेश्वर-काव्यसंग्रह.**
- ४ चंद्रात्मज रुद्र-समालोचक.**
- ५ महीपति-रा. शंकर तुकाराम शालिग्राम यांनी दिलेली माहिती व कवीचे ग्रंथ.**
- ६ मुरारी—रा. पांगारकर यांचा सरस्वतीमंदिरांतील लेख.**
- ७ शाहामुनि—सिद्धांतबोध, जुन्या वह्या, रा. पांगारकर यांचा मुसुक्षंतील लेख.**
- ८ शुभराय महाराज—या कवीची माहिती, सोलापुरचे वर्काल रा. रा. जगन्नाथ मोरेश्वर सामंत बी. ए. एल. एल. बी. यांनी पाठविली.**
- ९ गोपाळ—रा. पांगारकर यांचा सरस्वतीमंदिरांतील लेख.**
- १० भारती विश्वनाथ—नाभिकपुराण.**
- ११ विठ्ठल नरसिंह—काव्यसंग्रह.**
- १२ अनंतफंदी—रा० शंकर तुकाराम शालिग्रामप्रकाशित अनंतफंदीच्या लावण्या, भाग १ ला.**
- १३ होनाजी बाढा—रा० शंकर तुकाराम शालिग्रामप्रकाशित होनाजी बाढाकृत लावण्या, जुनी वही.**
- १४ नागेश महादेव मटंगे—काव्यसंग्रह.**
- १५ नगाजी महाराज—यांचे चरित्र, रा० रा० श्रीहरि देवराय देशपांडे, वरोरा, यांनी दिले.**
- १६ भैरव अवधूत ज्ञानसागर—ह० प० गजाननबुवा ज्ञानसागर, मु. विटे, यांनी ग्रंथ पाठविले, लांच्या आधारानें ह्या कवीचे चरित्र लिहिले आहे.**
- १७ जीवन्मुक्तशिष्य काशीनाथस्वामी—भगवद्गीतेवरील जीव-मुक्ती टीका.**
- १८ पांडुरंग केशव दाढी—या कवीच्या अद्भुतरामायण या ग्रंथाची हस्तालिखित प्रत, सेंदुरजन, वन्द्वाड, येथील एका सदृहस्थांनी पाठविली.**
- १९ रामचंद्र भोजराव देशपांडे—वंशजांकडून मिळालेली माहिती व हस्तालिखित ग्रंथ.**
- २० परशुराम ढवळे—काव्यसंग्रह.**
- २१ हंसराजस्वामी—भारतवर्षीय अर्वाचीन कोश, हंसराजकृत ग्रंथ, अर्वाचीन कविता, पूर्वार्ध.**

वरील सर्वं प्रथकारांचा व सद्गृहस्थांचा मी अत्यंत आभारी आहें. याशिवाय वेळगांव येथील वकील रा. रा. नागेश वासुदेव गुणाजी बी. ए. एल.एल. बी. यांनी बरेच साहाय्य केले, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. माझे परम मित्र रा. रा. लक्ष्मण रामचंद्र पांगारकर बो. ए. यांनी आपल्या सगळ्या लेखांचा मला खुशाल उपयोग करू दिला, याबद्दल त्यांचा मी फार कणी आहें.

या भागांतील चरित्रे कवींच्या कालकमाप्रमाणे दिलीं आहेत व आज-पर्यंत ज्यांची कविता अप्रसिद्ध होती, अशा कवींची चरित्रे अगोदर दिली पाहिजेत, हे धोरण लक्ष्यांत ठेवून त्याही भागाची रचना केली आहे. हीं चरित्रे सर्वस्वी पूर्ण आहेत, असे कोणी समर्जू नये; जसजशी माहिती मिळत जाईल नसतशी त्यांत सुधारणा करावी लागेल.

त्याही भागास, गगनवावडा संस्थानचे अधिपति श्रीमंत माधवराव मोरेश्वर ऊर्फ वाळासाहेब पंत अमात्य यांनी द्रव्यरूपाने उत्तेजन दिले असून, पुढील भागांसही त्याप्रमाणे उत्तेजन देण्याचे अभिवचन दिले आहे, याबद्दल श्रीमंतांचा मी अत्यंत आभारी आहे.

इंदूर येथील सरदार रावबहादूर माधवराव विनायक किंवे एम. ए. यांनी द्रव्यरूपाने आणि माझे परम मित्र रा. हरि नारायण आपटे यांनो उत्तेजनरूपाने जे साहाय्य केले, त्याचा अत्यंत आभारपूर्वक उल्लेख करणे, हे मी आपले कर्तव्य समजतो. शेवटी:—

आपुलिया बळे नाहीं मी बोलत ।
सखा भगवंत, वाचा त्याची ॥ १ ॥
साळुंकी ते कैसी बोले मंजुळवाणी ।
शिकविता धणी वेगळाची ॥ २ ॥
काय म्यां पामरे बोलावी उत्तरे ।
परि त्या विश्वंभरे बोलविले ॥ ३ ॥
तुका म्हणे त्याची कोण जाणे कळा ।
वागवी पांगुळा पायांविण ॥ ४ ॥

त्या श्रीतुकारामवुवांच्या अमृतवाणीने ही अल्प प्रस्तावना पूर्ण करितो.



श्रीमंत राजश्री माधवराव मोरेश्वर
जर्फ

बाळासाहेब पंतञ्चमात्य

हुकुमतपन्हा

संस्थान गगनबावडा
यांस,

लांची गुणग्राहकता, अत्यंत शुद्धाचरण, औदार्य, स्वभावसौजन्य,
इत्यादि, राजेलोकांचे ठायी दुर्मिळ अशा अनेक सद्गुणास
लुब्ध होऊन हा ग्रंथ अख्यंत सन्मानपूर्वक
समर्पण करितो.

श्रीमंतांचा नम्र सेवक,
ग्रंथकर्ता.

अनुक्रमणिका.

कवि.	पृष्ठ.
१ रत्नाकर.	१—७
२ हारिखुवा भौंडवे.	८—२५
३ नरहरि मोरेश्वर.	२६—३५
४ चंद्रात्मज रुद्र.	३६—४५
५ महीपति.	४५—७२
६ सुरारी.	७३—७७
७ शाहासुनि.	७७—९४
८ श्रीशुभराय महाराज.	९४—१०१
९ गोपाळ.	१०२—१०८
१० भारती विश्वनाथ.	१०८—११६
११ विष्णु नरसिंह.	११७—१२२
१२ अनंतफंदी.	१२२—१४८
१३ होनाजी बाळा.	१४९—१६५
१४ नागेश महादेव मट्टगे.	१६५—१६९
१५ नगाजी महाराज.	१७०—१८०
१६ भैरव अवधूत शानसागर.	१८०—१९६
१७ जीवन्मुक्त शिष्य काशीनाथस्वामी.	१९७—२०१
१८ पांडुरंग केशव दाढी.	२०२—२१२
१९ रामचंद्र भोजराव देशपांडे.	२१२—२२४
२० विनायक महादेव नातु.	२२४—२२८
२१ अनंतसुत विष्णु.	२२८—२३४
२२ परशुराम ढवळे.	२३५—२४४
२३ हंसराजस्वामी.	२४४—२५६

महाराष्ट्र-कवि-चरित्र

भाग २ रा.

रत्नाकर.

‘दीपरत्नाकर’ या नांवाचा एक ओवीबद्ध अध्यात्मप्रंथ छापून प्रसिद्ध झाला आहे, त्या ग्रंथाचे कर्ते ‘रत्नाकर’ हे सुमारे १८५ वर्षांपूर्वी होऊन गेले. या कवीची वंशावळ रा० चांदोरकर यांनी कृपा करून मजकडे पाठविली, ती येणेप्रमाणे:—

महातबा + गंगाबाई— १ हिंगजी— २ हरिहर + अजुवाई— ३
रत्नाकर + सावित्री— ४ जयदेव— ५ एकनाथवुवा— ६ शिवनाथ—
७ कृष्णनाथ— ८ रामनाथ— ९ भग्याबोवा.

हे भग्याबोवा बन्हाणपूर येथे होते, ते थोड्या दिवसांपूर्वी कैलास-वासी झाले. यांस बालाजी संस्थानचे अधिपति म्हणत असत. यांचे उपनांव सदावते, गोत्र भार्गव, यजुर्वेदांतर्गत मानवसूत्र शाखा मैत्रायणीय. रत्नाकरांचा समाधिशक १६४१, आधिन वय १३, बुधवार. यांचे गुरु रामानंद हे गृहस्थाश्रमी असून शेकदार, अमीन इत्यादि हुद्यांचीं कामे यांजकडे होतीं. मुलहेरच्या बाजूस शोध केल्यास, या रामानंदांची विशेष माहिती मिळू शकेल, असे रा० चांदोरकर यांचे म्हणणे आहे. वर दिलेली हकीकत बन्हाणपूर येथे मिळ ली. कळवण नामक ठिकाणी रत्नाकरांसंबंधाने माहिती मिळाली, तींत वंशावळ वर दिल्याप्रमाणे असून संप्रदायपरंपरा, पुढीलप्रमाणे आहे.

रत्नाकर, (शिष्य) — जयदेव — (पुत्र) (पांडुरंग) — (पुत्र)
पुंडलिक — (पुत्र) महिपति — (पुत्र) नारायण ऊर्फ बालाजी.

नारायण ऊर्फ बालाजी हे अत्यंत वृद्ध गृहस्थ, रा. चांदोरकर हे
कल्यणास गेले होते, त्यावेळी म्हणजे ता. १० आगष्ट १९०४ रोजी
दृश्यात होते. त्यानंतरची हकीकत समजली नाहीं.

गिरिजानदीच्या तीरीं चंडीपुर नामक गांव आहे, तें रत्ना-
कराचे वसतिस्थान होय. रत्नाकरांस लांच्या वयाच्या दुसऱ्याच वर्षी
वाचा फुटून ते हरिमरण करू लागले, अशी आख्यायिका आहे.
यांस श्रीज्ञानेश्वरांचा साक्षात्कार झाला होता व नंतर यांस रामानंद
गुरु भेटले. रामानंदांनी रत्नाकरांस उपदेश दिला, तो काळ येणे-
प्रमाणे:—संवत् १७९०, सुभानुनाम संवत्सरे, आपाढ वय ११.

रामानंद स्वामीची समाधि खानदेश जिल्ह्यांत साक्री तालुक्यांत
'पानखेड' म्हणून गांव आहे, तेथें आहे; व तेथेंच रत्नाकरांनी
आपला दीपरत्नाकर प्रथं लिहिला. रत्नाकरांचे एकंदर प्रथं १४
आहेत, त्यापैकी पुढील प्रथं रा. चांदोरकर यांस उपलब्ध झाले
असून, त्यापैकी ६ व ७ हे प्रथं शिवायकरून, बाकीचे प्रथं त्याचे
संग्रहीं आहितः—१ दीपरत्नाकर (प्रकाशित) २ सिद्धांतरत्नाकर
३ वैराग्यरत्नाकर, ४ उपदेशरत्नाकर, ५ भिक्षुगीत, ६ भागवत, ७
रत्नाकरी गीता. यांखेरीज अभंग, पद्ये वैगैरे किरकोळ कविता
बरीच असून, त्यापैकी काहीं कविता रा. चांदोरकर यांजपाशीं आहे.
मराठी कवितेशिवाय या कवीचे काहीं प्रथं गुजराथी भाषेत आहेत,
ते त्यांनीं आपल्या गुजराथी शिष्यांकरितां लिहिले आहेत.

दीपरत्नाकराशिवाय या कवीचे इतर प्रथं अप्रकाशित आहेत
व ते माझ्या अवलोकनांत आले नाहीत. दीपरत्नाकराचे अध्याय
११ व ओव्या ३३७० आहेत. कवीचे इतर प्रथंही असेच विस्तृत
असतील, तर या कवीची एकंदर कविता सुमारे ४०,००० होईल,

असें वाटों. रत्नाकरांची बहुतेक सगळी कविता अध्यात्मपर आहे; अर्थात् रसाच्या दृष्टीनें तिचें परीक्षण करावयाचें नाहीं, रत्नाकरांची भाषा साधी असून, त्यांची दृष्टांत देण्याची शैलीही उत्तम आहे. त्यांचा पारमार्थिक अधिकारही मोठा दिसतो. दीपरत्नाकरांत रत्नाकर रामानंदस्वामींस प्रश्न विचारीत आहेत व त्यांचीं उत्तरे रामानंदस्वामी देत आहेत, अशी प्रश्नोत्तरसंबंधादरूपानें लाची उभारणी केली आहे.

अनुभवावांचून शाद्विक ज्ञान व्यर्थ आहे, गुरुकृपेविना खरा ब्रह्मानुभव प्राप्त होणें शक्य नाहीं, ह्या मुद्द्याचें विवरण करतांना कवि गृहणतात:—

ओट्या.

जेमे धन आहे घरामीतरा । ते लिंगाले आहे वहावरा ॥
 जे चवाया कोपन्यागि निर्भारा । कर्तुभरी आहे का ॥ ८३ ॥

ते वार्चिनाचि ज्ञाले गमाधान । परि न जायचि दुर्बलपण ॥
 तैरे विद्यान्याम करिता जाण । नोंदे तान मर्वथा ॥ ८४ ॥

चारी कोपरे घरामि जाण । परी ते कोशते कोपन्याम आहे धन ॥
 हे लागा नाही त्रान । म्हणवोन दुर्घट ते ॥ ८५ ॥

तैसा नाना विद्यांची उत्पन्नि । वेदग्रावाडि पढती ॥
 न्याचा अर्थही सांगती । परि ते स्थिति पालटेना ॥ ८६ ॥

सुतासि जे जे पढविले । ते तेत्ति तो बोले ॥
 परी अर्थ अन्वयाते चुकळ । तैमे आले विद्राना ॥ ८७ ॥

स्वयं ब्रह्माचि आहेती । नित्य ब्रह्माजीच असती ॥
 जैसे पक्षी गगनाच उडती । परी ते नेणती गगनाते ॥ ८८ ॥

कापुर नेणे परिमळासी । साखर नेणेचि गोडासी ॥
 दीप नेणे प्रकाशासी । दशा तैसी झाली जनां ॥ ८९ ॥

आकाश नेणे अवकाशालागोन । अझीसी नेणे इंधन ।
 या वे करितां मंथन । प्रगटे आपण असी तो ॥ ९० ॥

ज्या काष्ठी प्रगटला पावक । त्या काष्ठाते जाळोन करी रान ॥
 तैरं ब्रह्मज्ञाने होय देव । तर्कातर्क जाळालेती ॥ ९१ ॥
 तैसं गुरुज्ञाने करितां शास्त्रमंथन । तेथे अनुवान्य प्रगटे हुताग्न ॥
 तेण शब्दब्रह्माते जाळोन । ज्ञाला आपण नाहीच ॥ ९२ ॥
 जोवर्ग काष्ठार्मा काष्ठपण । तोवरीच अशी आपण ॥
 काष्ठ नि शेषप जातां जाळोन । जाय विझोन आपणही ॥ ९३ ॥
 तैमा जोवर्ग आहे देहाभिमान । तोवरीच शब्दब्रह्माचे भान ॥
 उठना चौदेहांचे ठाण । शब्द जाण नि.शब्द होये ॥ ९४ ॥
 जोवरी शब्द गि शब्द याला नाही । तोवरी ज्ञान तेचि अडान पाही ।
 जैरे वेंडे स्मरण करितां काही । परि नाही भावभास्त ॥ ९५ ॥
 आर्हा आत्मवाने विस्मरण । तोचि भूतमंचार जाण ।
 त्यावर्ग विद्याभिमानाचे मध्यपान । मग शब्दब्रह्म आपण जत्पत ॥ ९६ ॥
 तरी त्याचे जे जे जल्यन । ते ते अविद्याचि मिथ्या जाण ।
 एंगे जाणोनि आपण । महज होवोन राहे रे ॥ ९७ ॥

दीपरस्ताकर, अन्याय ८.

खालील विवेचन पहाः—

जैसा जलामार्जी उभा राहत । तो आपणासी जलामार्जी देवत ॥
 बुडालो म्हणनि वोव मारित । नाही हेत आपुला ॥ ९८ ॥
 आपण तरीग उभा गहे । जलागि त्यारी सवंध काय ।
 जळ पाहतां आपुला भाग होय । म्हणोनि मारी तो हांका ॥ ९९ ॥
 तो जरी जलामार्जी तुडता । तरी बुडाला कोण म्हणता ? ।
 बोवेचा नाद केसा हांता । तंगी तुजला अहंता नाशिला ॥ १०० ॥
 तूं जरी देह असतासी । तरी देहकर्मासी न जाणतासी ॥
 पापपुण्ये न वर्ततासी । धरी मानसी खृण हे ॥ १०१ ॥
 तैसा जो जरी बुडाला । तो बोवेसकट गेला ॥
 मग आठव नाही त्याला । वाहवला प्रवाही ॥ १०२ ॥
 मी मेलो ऐसिया प्रेता । कोणा देसिले सागतां ? ॥
 हे अवधी मिथ्या वार्ता । होई आतां सावंध ॥ १०३ ॥

मी वुडालो ऐसे बोबलत । म्हणून तो बुडाला नाहीं सल्य ॥
 तैगा तूं देह सलिली आपला देवत । म्हणून मानिसी देह मी ॥ १०४ ॥
 तो थडीस असतां बुडालो म्हणत । तैगा तूं असशी देहार्तीत ॥
 म्हणवोनि देह कर्मते जाणत । माना गळ्य वननागी ॥ १०५ ॥
 मी अज्ञान ऐसे जे म्हणत । तरी काय अज्ञान अज्ञाना दावित ॥
 तरी देह मानी रे अगळ्य । ज्ञान म्हणत अज्ञान मी ॥ १०६ ॥
 मी देह या प्रमेकरून । ज्ञानचि म्हणे मी अज्ञान ॥
 जैगा जळी देखे आपणा आपण । बुडालो म्हणूनि बोबलत ॥ १०७ ॥
 तैगा तूं देहसंगेकरोन । मिथ्या मानोन घेगी वंधन ॥
 मग मी म्हणगी अज्ञान । करा पावन मजलागा ॥ १०८ ॥
 अज्ञान म्हणतां ज्ञान आहे । तैसा देह म्हणतां विदेहा पाहे ।
 म्हणवोन देहकर्म जाणताहे । मुर्ळीन आहे गाधित्वे ॥ १०९ ॥

एकंदर्दीत, अत्यंत सोप्या भाषेत आणि अगदीं व्यावहारिक उपमा देऊन वेदांतविषय सुलभ करून सांगण्याची कवीची शैली वाखाणण्यासारखी आहे. योगवासिष्ठ, पंचदशी, त्रिपुरारहस्य ज्ञानखंड, इत्यादि संस्कृत भाषेतले अध्यात्मग्रंथ समजून घेणे ज्यांस कठीण जात असेल, त्यांना दीपरत्नाकरासारखे साधे प्राकृत ग्रंथ चांगले उपयोगी पडतील, यांत संशय नाहीं.

दीपरत्नाकराच्या चौथ्या अध्यायांत कवीने आपली गुरुपरंपरा दिली आहे, ती येणेप्रमाणे:—

१ आदिनाथ (शंकर)—२ मन्त्तिद्रनाथ—३ गोरक्षनाथ—४
 मुक्तावार्ह—५ चांगदेव—६ विमलानंद—७ जनकानंद—८ नृमिहानंद
 —९ पुरुषोनम—१० मुक्तानंद—११ एकानंद—१२ मिदानंद—१३
 रामानंद—१४ रत्नाकर.

वरील परंपरेत मुक्ताबाईचे गुरु गोरक्षनाथ होते, असें म्हटलें आहे. शिवकल्याणस्वार्मीनीं ज्ञानदेवकृत अमृतानुभवावर नित्यानंदैक-दीपिका नामक विस्तीर्ण टीका लिहिली आहे, तीत त्यांनीही

मुक्ताबाईने गोरक्षनाथांकडून गुरुपदेश घेतला, असें सपष्ट सांगि-
तलें आहेः—

ओव्या.

असो हे एका हेलावयाची मातु । आतां तोचि श्रीगोरक्षनाथु ॥

जो श्रीआदिनाथाचा नातु । मच्छेंद्रद्वारा ॥ १ ॥

तो तैसाचि रमु वोसंडला । तंव मुक्ताबाईया प्राशिला ॥

प्राशून तैसाचि उरल्ल । तो वटेश्वरा दिघला ॥ २ ॥

शके १२१२ (इ० स० १२९०) त मुक्ताबाई विद्यमान होती. तेब्हांपासून रत्नाकरापर्यंत गुरुपरंपरेच्या ९ पिढ्या गेल्या. रत्नाकराची दहावी पिढी होय. प्रत्येक पिढीस ४० वर्षे धरलीं, तर सरासरीने रत्नाकराचा काल शके १६१२ येतो व रा० चांदोरकर यांस कर्वीच्या वंशजांकडून व शिष्यसंप्रदायाकडून मिळालेल्या कालाशीं हा काल थोड्या फार वर्षीनीं जुळतो. पण रा० बाळकृष्ण लक्ष्मण पाठक यानीं प्रसिद्ध केलेल्या दीपरत्नाकराच्या अखेरीस असलेल्या प्रथंसमासिकालनिर्दर्शक ओव्या पुढे दिल्या आहेत, त्यांतील काल वरील कालाशीं जुळत नाहीं. दोन कालांत १३३ वर्षीचे अंतर राहतें; तेब्हां या कोऱ्याचा उलगडा कसा होणार? प्रथाची भाषा पाहिली तर ती अगदीं अर्वाचीन, फार तर १०० वर्षा-पूर्वींची दिसते. प्रथाच्या शेवटच्या ओव्याः—

संवत अठराशीं पन्नास । शके सतराशीं पंचेचाळिस ॥

समास झालें प्रथलेखन निःशेष । यथामति जाणिजे ॥ १ ॥

कार्तिंक कृष्ण चतुर्दशीसी । इंदुवासर विशेषी ॥

ला दिवशी प्रथं सिद्धीसी । सद्गुरुकृपे पावला ॥ २ ॥

प्रथं संप्रहितो सत्यजलोकमल दुवेन । यजमानकृत्य जाफराबादेन ॥

सन बाराशीं तेत्सेन । प्रथं समासि पावला ॥ ३ ॥

सिद्धानंदाचेनि प्रसादे । बोले रामानंद पदे ॥

रत्नाकराचेनि संबादे । प्रथं विनोदें चालिला ॥ ४ ॥

ह्या ओव्यांपैकीं पहिल्या दोन ओव्यांत निर्दिष्ट केलेला काळ ग्रंथरचनाकाल म्हणून कवीने स्वतः दिला असला, तरी त्यांत कांडी-तरी चुकी ज्ञालेली असावी. संवत् १८९० व शक १७४९ दिला आहे. संवत् व शक वर्षांत १३५ वर्षांचे अंतर असते. वरील शकांत फक्त १०९ वर्षांचे अंतर आहे. वरे, ग्रंथसंग्रह करणार [लेखक] 'सत्यजलोकमल दुवे' यांनी ग्रंथलेखनसमाप्तीचा काळ म्हणून हा काळ दिला असेल, तर त्यांनी सुरुसन १२३६ दिला आहे, तोही वरील शकांशी जुळत नाही! एकंदरीत ह्या शेवटच्या तीन ओव्यांत दिलेला काळ, त्या ओव्या शुद्ध नसल्यामुळे, विश्वसनीय नाही, हें उघडच दिसते. प्रस्तुत लेखाच्या आरंभी कवीची वंशाक्षळ दिली आहे, तीत रत्नाकरापासून आतांपर्यंत ६ पिढ्या ज्ञाल्याचा व पुढे शिष्यशाखा दिली आहे तीतही रत्नाकरापासून आजपावेतों पांच पिढ्या ज्ञाल्याचा दाखला मिळतो. प्रत्येक पिढीस ४० वर्षे धरलीं, तर पांच पिढ्यांच्या हिशेबाने रत्नाकराचा काळ शके १३३१ येतो व रा० चांदोरकरांनी कवीचा जो निधनकाल दिला आहे, त्याच्याशी हा काळ जुळतो. तेव्हां दीपरत्नाकराच्या छापील प्रतीच्या अखेरीस नमूद केलेला काळ चुकीचा आहे, असे स्पष्ट म्हणण्यास हरकत नाही.

रा० चांदोरकर यांजपाशी प्रस्तुत कवीचे अनुभवरत्नाकर व त्रिज भागवत असे दोन ग्रंथ आहेत. त्यांचे काळ अनुक्रमाने संवत् १७६४ (शके १६२९) व संवत् १७६३ (शके १६२८) असे आहेत. यावरूनही छापील दीपरत्नाकराचे अखेरीस दिलेला काळ चुकीचा आहे, हें उघड होतें. महिपतिकृत भक्तलीलामृताच्या ४८ व्या अध्यायांत एका रत्नाकराचे चारित्र आहे, पण त्याचा प्रस्तुत चरित्राशी कांहीं संबंध दिसत नाहीं.

हरिबुवा भोडवे.

ज्यांची शिष्यशाखा मोठी व काव्यरचना विस्तृत असतांही ज्यांची प्रसिद्धि विशेष नाहीं अशा संतकवीपैकीं हरिबुवा भोडवे हे एक होते. हल्ळीचे वारकरी आपल्या भजनांत रामदासस्वामींच्या कवितेचा उच्चारही करीत नाहींत, असें सांगतात; परंतु हरिबुवा हे रामदास-सांप्रदायी असूनही पंढरीचे वारकरी होते; इतकेच नव्हे, तर त्यांची पालखी अद्यापि प्रतिवर्षी पंढरपुरास नेमानें जाते व तेथें तिचा उजव्या बाजूचा मान आहे, हें लक्ष्यांत ठेवण्यासारखें आहे.

हरिबुवांनीं एकलक्ष साठ हजार अभंग लिहिले, त्यापैकीं ३००* अभंगांत व आपल्या ज्ञानसागर ग्रंथाच्या शेवटच्या अध्यायांत त्यांनीं आपले चरित्र दिले आहे, तें येणेप्रमाणे:—

‘भहमदनगर जिव्हांत पारनेर येथे हरिबुवांचा जन्म शके १६३० च्या सुमारास झाला. हे जातीनें शिंपी असून वैष्णवमताचे होते. यांचे आडनांव भोडवे. हरिबुवांच्या पत्नीचे नांव गोडाई. यांना रखमाबाई व ताराबाई अशा दोन मुली होत्या. रखमाबाईनेही काहीं अभंग केले आहेत. बुवांच्या वडिलांचे नांव केरेश्वर व आईचे बचाई. हरिबुवांनीं आपली गुरुपरंपरा दिली आहे, ती येणेप्रमाणे:—

१ परमात्मा-२ वशिष्ठ-३ श्रीरामचंद्र-४ श्रीसर्वर्थ रामदासस्वामी—

५ माधवदास-६ केशवदास-७ पुरुषोत्तम-८ शिवराम-९ हरिबुवा.

१ हे अभंग मी पाहिलेले नाहींत. थोड्या वर्षांपूर्वी मुंबईत रा० काशीनाथ रावजी धोंगडे हे ‘सन्मणिमालाकवितासंग्रह’ नामक मासिक पुस्तक काढीत असत, त्यांत त्यांनी सदर अभंगांच्या आधारानें हरिबुवांचा लहानसा चरित्रलेख दिला आहे.

हरिबुवानीं आपल्या गुरुंचा उल्लेख आपल्या ग्रंथांत पुष्कळ ठिकाणीं केला आहे. पुढील ओव्या पहाः—

धन्य शिवराम सद्गुरु । हरि तयाचा दास किंकरु ॥
तयानें उतरिला पैलपारु । भवसागरु तारोनियां ॥
शिवराम सद्गुरुकृपेने । ग्रंथ समाप्तीसि आला जाण ।
जे कां करिती श्रवण मनन । निजात्मज्ञान त्यांसि होय ॥
आतां अमो हे बोलणे । शिवरामकृपे हरि म्हणे ॥
कळसा आले निस्त्रयण । श्रोता सावधान मने परिसावं ॥

द्या शिवरामस्वामीसंबंधानें विशेष माहिती हरिबुवांच्या ग्रंथांत मिळत नाहीं. धुळे येथील सत्कार्योत्तेजक समेने प्रसिद्ध केलेल्या ‘रामदासी कविता, भाग १ ला’ या ग्रंथाच्या आरंभी समर्थ संप्रदायांतील निरनिराक्या मठपतींची व शिष्यवर्गांची नामावळी दिली आहे, तींत ‘शिवराम’ हें नांव अनेक ठिकाणीं आले आहे; परंतु त्यांतले कोणते शिवरामस्वामी हरिबुवांचे गुरु होते, हें समजणे कठीण आहे.

हरिबुवा कीर्तन करीत असत, तेव्हां त्यांचे पुढील शिष्य त्यांच्यामार्गे उमे राहत असत. गैबी, संतु तेली,* काशीपतिबुवा, कामराजबुवा, केरेश्वरबुवा, मल्हारबुवा, विठोबा, नथोबा, सदाशिव, खंडोबा, जानबा. यांत हरिबुवांचे दोन बंधूही होते. हरिबुवा लहानपणापासून शिवणकामावर आपल्या बंधूसमवेत आपला चरितार्थ चालवित असत. पुढे कांहीं दिवसांनीं त्यांस भेदिक लावण्या करण्याचा छंद लागला, परंतु लवकरच हा छंद वाईट असून कलियुगांत भवसागर तरून जाण्यास हरिनामस्मरणासारखा सुळभ मार्ग नाहीं, ही गोष्ट त्यांच्या लक्ष्यांत येऊन त्यांनीं पंढरपुरचा वारी घेतली व अभंग रचण्यास प्रारंभ केला. शिवरामस्वामी

* तुकाराम बुवांच्या शिष्यवर्गांतले ‘संतु तेली’ निराळे.

रामदासी यांचा उपदेश घेतला असतांही हरिबुवानीं वारकरी संप्रदाय चालविला, यावरून हे दोन्ही संप्रदाय परस्परविरुद्ध मताचे आहेत, असे दिसत नाही. रामदासस्वामीचे शिष्य दिनकरबुवा रामदासी यांनी व खुद श्रीसमर्थ रामदासस्वामी यांनीही पंढरपुरच्या विठ्ठलावर शेंकडों अभंग रचले आहेत, यावरूनही हीच गोष्ट सिद्ध होते. खरे रामदासी व खरे वारकरी, राम आणि विठ्ठल यांत कांही भेद आहे असे मानतांल, हें मुळोंच संभवत नाही व या तत्त्वास धरूनच हरिबुवांचे वर्तन होते. त्यांनी आपली वारी कधी चुकविली नाही. वारकरी ज्ञालयापासून बुवांचे लक्ष्य शिवणकामाकडे असावें तसें नसे, पण ईश्वरकृपेने तें काम त्यांजकद्वन फार चांगल्या रीतीने होत असल्यामुळे, जहागीरदार व शेठसावकार वगैरे श्रीमंत ढोक आपली शिलाईचीं कामे बहुधा त्यांजकडेच देत असत. हरिबुवांचा हा उत्कर्ष त्यांच्या शेजाऱ्या जातवंधूस खपत नसे, त्यामुळे ते त्यांना पुष्कळ वेळां विनाकारण त्रास देत असत. परंतु 'निंदा आणि स्तुति, आम्हा समानचि चिन्ती' असे मानण्या हरिबुवानीं निंदकांच्या कृत्यांकडे कधी लक्ष्यही दिलें नाहीं. कुटुंबपोषणापुरते काम करून इतर वेळांत श्रीहरीचे एकांतभजन करण्यासाठी पारनेराजवळ पाराशर नामक डोंगर आहे, त्याजवर हरिबुवा दोन दोन तीन तीन दिवस जाऊन राहत असत. ते डोंगरावर असता त्यांची पत्नी गोडाई त्यांचे जेवण तेथे घेऊन जात असे. साधुश्रेष्ठ तुकारामबुवा भंडारा डोंगरावर व श्रीसमर्थ रामदासस्वामी डोंगराच्या घटीत बसून ईश्वराराधन करीत असत, हें प्रसिद्ध आहे. यावरून एकांतभजनाचा महिमा फार मोठा आहे हें उघडच सिद्ध होते. संसार, घरदार मोळून परमार्थसाधनासाठी*

* हंसीं प्रार्थनासमाजिस्टांत सुदां, वर्षांतून एक दोन दिवस एकांतभजनासाठीं एखाद्या एकांतस्थळीं जाण्याचा परिपाठ आहे, ही गोष्ट लक्ष्यांत ठेवण्यासारखी आहे.

रानावनांत जाऊन राहेणे हें हळीच्या कांहीं सुशिक्षित लोकांस गौण वाटते; परंतु चित्तवृत्ति हाती येण्यास, मनाची पूर्ण एकाग्रता होण्यास व भव्य सृष्टिसौदर्याच्या शुभ दर्शनानें वृत्तींस उदात्तता येऊन सृष्टिकर्त्त्वाविषयी उत्कट भक्तिभाव जागृत होण्यास, पवित्र नदीकांठ, पर्वतांचीं उत्तुंग शिखरे, अरण्यांतल्या प्रचंड गुहा आणि सत्पुरुषाच्या पादस्पर्शानें पुनीत झालेले भूप्रदेश यांच्यासारखीं अन्य स्थळे नाहीत, हें सगळ्या साधुसंतांनी स्वतःच्या अनुभवावरून लिहून ठेवले आहे. ‘आश्रमासीं स्थान कोणी गुहा’ असें तुकाराम-महाराजांचे वचन आहे. स्वतःच्या उद्घारासाठीं सगळा जन्म रानांत घालविणे निराळे व आत्मोद्धार होऊन लोकोद्धार करण्याइतका अधिकार संपादन करण्यासाठीं कांहीं दिवस अरण्यवास स्वीकारणे निराळे हें मात्र लक्षांत ठेवले पाहिजे.

हरिबुवांचे ग्रंथ पाहिले म्हणजे हे मोठे प्रेमळ हरिभक्त व ज्ञानी पुरुष होते, ही गोष्ट सकृदर्शनीच लक्षांत येऊन त्यांच्यासंबंधानें मनांत मोठी पूज्यबुद्धि उत्पन्न होते. हरिबुवांनी केलेल्या अद्भुत चमत्कारांच्या पुष्कळ कथा उपलब्ध आहेत, त्या सगळ्या येथे न देतां फक्त एकच कथा देतोः—

हरिबुवा एकदा पंढरीस असतां, ते कवित्व करतात म्हणून इतर वारकरी त्यांचा द्वेष करूं लागले. एका कुटिल मनुष्यानें तर अशी अफवा उठविली कीं, हरिबुवा पंढरींत अभंग रचून म्हणेल तर त्यास चावडीवर नेऊन कैद करण्यांत येईल. हें वर्तमान गोडाईकडून बुवांस कळतांच ‘मी आजपासून अभंग करणार नाही’ असें म्हणून ते राडळांत गेले, व केलेल्या कवित्वाबद्दल श्रीपांडुरंगाची त्यांनी क्षमा मागितली. हरिबुवांची सप्रेम भक्ति व प्रेमळ काव्य पाहून पंढरीनाथ फार संतुष्ट झाले होते; लोकांच्या निंदेस मिऊन

हरिबुवांनीं कवित्व करण्याचे सोडून यावें, ही गोष्ट भगवंतांस रुचली नाहीं. मग हरिबुवांच्या स्वप्रांत जाऊन 'तूं कवित्व करण्याचे सोडूं नकोस' अशी आज्ञा देवानें त्यांस केली व त्याप्रमाणे हरिबुवांनीं स्वप्रावस्थेंतच पांच अभंग रचून ते देवांस म्हणून दाखविले. तें ऐकून पांडुरंगास मोठें समाधान वाटले. मग, तुळसी व बुका हरिबुवांस देऊन देव म्हणाले,—'तुझी कविता प्रासादिक आहे, ती रचण्याचे तूं सोडूं नकोस.' बुवांनीं, ही आज्ञा शिरसामान्य केली. जागृत ज्ञाल्यावर, आपला काव्यरचनाक्रम चालू ठेवण्याचा त्यांनी निश्चय केला व पुढे हजारों अभंग रचिले. पारनेरास आल्यावर, आतां हें गांव सोडून एकाद्या रम्य तीर्थस्थानीं वास करावा या हेतूने हरिबुवा जुन्नर ताळक्यांत नारायणगांवी येऊन राहिले.

हरिबुवांनीं लिहिलेले ग्रंथ येणेप्रमाणे:—

१ ज्ञानगागर, ओवीवद्ध, अध्याय २८, संख्या १७, ३५४
२ हरिबोध, „ „ „ १८ „ ३,५९९
३ पंचीकरण,
४ संसारतोडा.
५. स्वरोदय.
६ स्फुट अभंग ₹८०००.

सन्मणिमाला कवितासंग्रहांत हरिबुवांची माहिती दिली आहे, तीत हरिबुवांनीं ₹६०,००० अभंग लिहिले असें म्हटलें आहे, परंतु बुवांचे वंशज ह० भ० प० रामचंद्र पांडुरंग मठपति, रामदासी, संस्थान नारायणगांव, यांनी एका कागदावर हरिबुवांच्या ग्रंथांची यादो दिली आहे. तीत '६८०००' अभंग बुवांनीं रचले, असें म्हटलें आहे. यांपैकी ५,००० अभंग सन्मणिमाला कवितासंग्रह कल्यांस मिळाले होते, ते व हरिबुवांचे इतर ग्रंथ छापण्याचा लांचा

झरादाही होता; परंतु हें मासिकपुस्तक पुढे बंद पडल्यामुळे, ती गोष्ट तशीच राहिली.

हरिबुवांची कविता प्रासादिक, अधिकारपूर्ण आणि प्रायः शुद्ध अशी आहे. हरिबुवांनी दुसरे कितीही चमत्कार केले असले, तरी ज्ञानसागरासारखा ग्रंथ त्यांनी लिहिला, हा सर्वांत मोठा चमत्कार होय असें मला वाटते. ज्ञानसागर ग्रंथांत अध्यात्मविद्येचे आणि योगशास्त्राचे विवेचन इतक्या उत्तम प्रकारे केले आहे की, हा ग्रंथ जर छापून प्रसिद्ध झाला नाही, तर महाराष्ट्र वाडमयाची मोठी हानि झाली, महाराष्ट्रीय आपल्या कर्तव्यास जागले नाहीत, असें म्हणावें लागेल. ज्ञानसागर हा ग्रंथ हरिबुवांनी दुसऱ्या कोणत्याही ग्रंथाचा आधार न घेतां, केवळ गुरुप्रसादप्राप्त स्वानुभवानेच लिहिला आहे. हरिबुवा मोठे विद्वान् होते असें दिसत नाहीं; त्यांचे सगळे ग्रंथ केवळ स्वयंस्फूर्तीने रचलेले आहेत; व ‘माझ्या तोङून देव हें सगळे वदवितो,’ असें त्यांनी पुनः पुनः सांगितले आहे. हरिबुवांच्या वंशजांनी व शिष्यसांप्रदायी लोकांनी हरिबुवांचे ग्रंथ अवश्य छापून प्रसिद्ध करावे, अशी खांस माझी विनंति आहे.

येथे कोणी असा प्रश्न करील की, मराठी भाषेत शेंकडे अध्यात्म-ग्रंथ ज्ञाले असून, त्यांतले पुष्कळ ग्रंथ छापून प्रसिद्धही ज्ञाले आहेत; मग आणखी हरिबुवांचे अध्यात्मग्रंथ छापण्याची आवश्यकता काय आहे? तर या प्रश्नास उत्तर इतकेंच की, इंप्रजी वाडमयांतही एकाच विषयावर अनेक विद्वानांनी अनेक ग्रंथ लिहिले असून ते सगळे प्रसिद्धही ज्ञाले आहेत. शिवाय ग्रंथाचा विषय जरी एकच

१ ह्या ज्ञानसागराशिवाय, विटे येथील ज्ञानसागर स्वामीचा एक व नारायणस्वामी जालवणकरांचा एक, असे आणखी दोन ज्ञानसागर ग्रंथ उपलब्ध आहेत. हे दोन्हा ग्रंथ अध्यात्मपर अमून, पहिला अद्याप अप्रकाशित आहे व दुसरा प्रसिद्ध झाला आहे.

असला तरी तो विषय विशद करून सांगण्याची प्रत्येक ग्रंथकाराराची हातोटी निराळी असते; आणि सारख्याच योग्यतेच्या व सारख्याच अनुभवाच्या ग्रंथकारांनी एकाच विषयावर लिहिलेल्या ग्रंथांपैकी अमुक चांगला आणि तमुक वाईट, हें ठरविणेही सामान्य माणसाच्या सामर्थ्याबाहेरचें असतें. अशा स्थितीत ते सगळेच ग्रंथ छापून प्रसिद्ध व्हावे, हें अधिक इष्ट होय. कां कीं, तसें ज्ञाल्यावर ज्या त्या वाचकाच्या ग्रहणशक्तीप्रमाणे व आवडीनिवडीप्रमाणे त्यास त्यांतला वाटल तो ग्रंथ स्वतःच्या उपयोगासाठी पसंत करितां येईल. असो.

‘हरिबोध’ या ग्रंथाचे अध्याय १८ आहेत. मला मिळालेल्या पोर्थीत सात, आठ व नऊ हे तीन अध्याय कमी आहेत. ज्ञानसागर ग्रंथ फार मोठा—सुमारे १७,५०० ओव्ह्यांचा—असल्यामुळे, त्यांतलीच माहिती संक्षेपरूपानें हरिबोध ग्रंथांत दास-बोधाच्या पद्धतीवर गुरुशिष्यसंवादरूपानें दिली आहे. ज्ञानसागर हा ग्रंथ एकंदरीत फार सुंदर आहे. ज्ञानसागर व हरिबोध या ग्रंथां-शिवाय हरिवुवांचे इतर ग्रंथ आहेत, ते माझ्या पाहण्यांत आले नाहीत. हे सगळे ग्रंथ बुशांच्या सांप्रदायी लोकांत मात्र प्रसिद्ध आहेत, इतरत्र त्यांची फारशी प्रसिद्ध नाही. हरिवुवांनी ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत व तुकाराम-रामदासाचे ग्रंथ पुष्कळ वेळां लक्ष्य-पूर्वक वाचले होते, असें त्यांच्या ग्रंथांवरून दिसतें. त्यांच्या ग्रंथां-तत्त्व्या कित्येक उपमा व वर्णने ज्ञानेश्वरींतत्त्व्या व दासबोधांतत्त्व्या उपमाशीं व वर्णनाशीं अगदीं सदृश आहेत. ज्ञानसागर ग्रंथ नानाप्रकारध्या दृष्टांतांनी आणि अध्यात्मज्ञानानें भरलेला आहे. १९ व्या अध्यायांत दिवसाची रात्र व रात्रीचा दिवस करून, दिवसा फिरणाऱ्या लोकांस चोर समजून सुळावर चढविणाऱ्या बेबंद राजाची गोष्ट दिली आहेत, ती फार मनोरंजक व बोधप्रद आहे. ज्ञानसागर ग्रंथ पारनेर येथे शके १६९९ इ०.)

स. १७७३) विजयनामसंवत्सरे, मार्गशीर्ष वद्य ११ शुक्रवार, या दिवशी लिहून झाला; त्याचे शेवटचे अध्यायांत हरिबुवांनी आपल्या वंशाचा वृत्तांत दिला आहे. यावरून असें दिसते की, हरिबोध प्रथं पुरा ज्ञाल्यावर भगवदाङ्गेने ज्ञानसागर प्रथं हरिबुवांनी लिहिला, हरिबोध प्रथं शके १६९० त पूर्ण झाला व ज्ञानसागर १६९९ त पारनेर येथे पूर्ण झाला. शके १६९९ त हरिबुवा नारायणगांवीं समाधिस्थ झाले. यावरून नारायणगांवीं त्यांनी दोनचार वर्षेच वास्तव्य केले, असें दिसते. हरिबुवांनी आपला व आपल्या पत्नीचा 'हरि' आणि 'हरीची गोडी' या शब्दांनी उल्लेख केला आहे. यावरून त्यांचे आपल्या पत्नीवर किती प्रेम होते व तीही कशी अधिकारिणी पतिव्रता होती, हे स्पष्ट दिसते. स्त्री—पुरुष हा भेद देहांचा आहे, पण अंतरंग एकच आहे त्यांची ताटातूट होऊं शकत नाही, अशी स्त्री—पुरुषसमता हरिबुवांनी प्रस्थापित केली आहे. आपल्या पत्नीसंबंधानें आमच्या बहुतेक कर्वींचे मत याच प्रकारचे होते, हे निरंजनमाधव, वामनपंडित, मोरोपंत, एकनाथ, नामदेव, चोखामेळा, इत्यादिकांच्या चरित्रांवरून उघड होते.

हरिबुवांनी आपल्या अंतकाळीं ज्ञानसागराचा २१ वा अध्याय वाचाविला व तुकारामबुवांप्रमाणे आपल्या शिष्यवर्गांस उपदेश केला. निर्याणापूर्वीं किंत्येक दिवस 'आमची देहावसानाची वेळ जवळ आली' अशी सूचना त्यांनी आपल्या आसेषांस दिली होती. शके १६९९ हेमलंबी नाम संवत्सरे, वैशाख शुद्ध १, गुरुवारीं दोनप्रहरीं बुवा समाधिस्थ झाले. 'गोडाईसह विमानांत (मखरांत) बसून ते स्मशानांत गेले' असें म्हटले आहे. यावरून गोडाईने सहगमन केले असावे असें वाटते. त्यावेळीं नारायणगांवीं मीना नदीच्या वाळवंटांत हजारीं लोक जमले होते व हरिनामाचा गजर सारखा चाळू होता. हरिबुवा समाधिस्थ होऊन आज १३३ वर्षे झालीं.

तेव्हांपासून आजपर्यंत त्याची पालखी प्रतिवर्षी पंढरपुरास जात आहे. तेथें गोपाळपुण्यांत संतांच्या हजिरीच्या ठिकाणी हरिबुवांच्या पालखीचा मान उजव्या बाजूचा आहे, यावरून संतांचे माहेरघर जें पंढरपुर तेथेंही हरिबुवांची गणना अग्रेसर संतमंडळांत केली जाते, हें उघड होतें.

महिपति, निरंजन माधव, मोरोपंत, देवनाथ, सोहिरोबा, अमृतराय, शिवदिन केसरी, हे संत व कवि हरिबुवांचे समकालीन होते.

आतां हरिबुवांच्या ग्रंथातले कांही वेंचे देऊन हा लेख पुरा करितों.

ज्ञानसागर ग्रंथाच्या आरंभीच हरिबुवांनी मंगलाचरण केले आहे तें पाहिले म्हणजे ईश्वरासंबंधाची त्यांची कव्यना किती उदाच्च होती, हें लक्ष्यांत येईल—

ओव्या.

जयजयाजी निर्गुण निराकारा । तूचि परात्पर सोयरा ।

अक्षय पर्दीचिया दातारा । चिदंबरा विलासिया ॥ १ ॥

जयजयाजी अनादिसिद्धा । निर्विकार तूं आवधा [?] ।

तुजसि न लागेचि ... धा । अक्षयपदा अभंगा ॥ २ ॥

क्षयातीत तूं निर्गुण । निश्वल निर्मल तूं पूर्ण ।

सर्वोठायी चैतन्यघन । व्यापुरी त्रिभुवन नांदसी ॥ ३ ॥

तुजसी आदि-अंत नाही । रूप न दिसेचि कांही ।

... रवी देही ना विदेही । कांही नाही तोचि तूं ॥ ४ ॥

तुजसी नाही मूळ ना डाळ । कैचे जाति वर्ण कुळ ।

तुजवांचूनि रिते स्थळ । अलुमाळ असेना ॥ ५ ॥

कांही नाहीं ते तुझें रूप । तेंचि म्हणावे स्वरूप ।

निखळ कोदाटले अमूप । पुष्यपाप ज्यासि नाही ॥ ६ ॥

जेव्हां कांहींच नव्हते । तेव्हां तुझे रूप होतें ।

स्वयंभू संचले आहेते । परात्पर तें निजरूप ॥ ७ ॥

तुझी अघटित करणी । नव्हतीं आकाश धरणी ।
 नव्हतीं तेज पवन पाणी । चारी खाणी त्या कैच्या ? ॥ ८ ॥

चंद्र सूर्य नव्हते दौन । कैचें तेथ तारीगण ।
 ग्रहनक्षत्रांचे प्रमाण । न दिसे जाण कोठेही ॥ ९ ॥

अवधा होता धुमधुमकार । नव्हता ब्रह्मा—हरि—हर ।
 कैचें तेथ चराचर । नाही आकार म्हणोनी ॥ १० ॥

नव्हते सप्तही सागर । कैचा मेरु आण मांदार ।
 कैचे गिरि पर्वत थोर । धरेसी आधार नव्हता ॥ ११ ॥

तां कैचा स्वर्ग कैचा नरक । कैचे यमदूत कुंभीपाक ।
 कोणासि लागे काळधाक । जनलोक नसतां पै ॥ १२ ॥

+ + + + +

पदार्थमात्र जे जें कांहा । तुजवांचूनि जालेचि नाही ।
 तूंचि होऊनी सर्व देहीं । नांदसी पाही अभिनवें ॥ ३३ ॥

* * * *

तुझे रूपी सकल देव राहती । ब्रह्मा—विष्णु—उमापति ।
 असंख्यात होती जाती । न करवे गणता तयांची ॥ ३८ ॥

अनंत ब्रह्मांडे रचती खचती । कल्पांतही होती जाती ।
 तुझे स्वरूप अपरिमिति । आदि—अंता नाशेना ॥ ३९ ॥

* * * *

बीजापोटी वृक्ष असे । वृक्ष—बीज वेगळे नसे ।
 तेसें जग आण जगदीश । एकचि असे सर्वी ठारी ॥ ४२ ॥

* * * *

मी तंव काय लिहूं जाणे । तूंचि बोलतोसी अबोलणे ।
 माझे जिहाप्रीं बैसौन । वदविसी जाण ज्ञानसागर ॥ ४३ ॥

सद्गुरुस्तवनः—

जयजयाजी सद्गुरुमूर्ति । तुझे चरण आठवूनि चित्तीं ।
 तूंचि बोलविसी वाचेप्रती । माझे हातीं लिहविसी ॥ ६२ ॥

तूंचि होसि श्रोता वक्ता । ग्रंथ-रचनेचा तूंचि कर्ता ।
 तूंचि जाणसी अर्थ कथा । माझी काय कथा पामराची ॥ ६३ ॥

तूंचि ग्रंथ लिहितोसी । तूंचि अध्यात्म बोलसी ।
 कैसें वदावें ग्रंथासी । हें तों मजसी न कळेचि ॥ ६४ ॥

माझे हदयी प्रगटोन । तूंचि बोलसी आपण ।
 मतिंमूढ मी काय जाणे । तुझे चरण आठवितों ॥ ६५ ॥
 तुझे हदयी धरिले पाय । तूंचि माझी बापमाय ।
 तुजवेगली न दिसे सोय । करितां उपाय नानापरी ॥ ६६ ॥
 तुझे कृपेचे बोलणे । तुझे तुजसांच अर्पण ।
 जैसे गंगेचे जीवन । करावें अर्पण गंगेसी ॥ ६७ ॥
 तुझे कृपेचे उद्धार । तूंचि वदविसी ज्ञानसागर ।
 तूंचि जाणसी सारासार । काय मी पामर बोलूँ शकें ॥ ६८ ॥
 काय पांवा आपण वाजे । परी तो वाजवी त्यासींच साजे ।
 मद्भुत तुम्ही महाराज । बोलवा निजगुज मजपासुनी ॥ ६९ ॥

+ + + + +

नाही पाहिली शाळे पुराणे । नाही केले श्रवणमनन ।
 काय बोलावे योजून । हें मी न जाणे सर्वथा ॥ ७३ ॥

* * * * *

बाळक बोलत बोबडे । परी ते मातेसी आवडे ।
 मोहे उच्छ्लोनियां कडे । घेई निवाडे निजप्रीती ॥ ७७ ॥
 बालासी अलंकारभूषण । माता लेववी आपण ।
 काय बाळक नको म्हणे । अथवा मागणे नलगे त्यासी ॥ ७८ ॥
 बाळकासी लेववितां लेणे । मायचि संतोषे आपण ।
 काय बाळक त्यासी जाणे । तैसे करणे तुमचें ॥ ७९ ॥

संतस्तवनः—

तैसे तुम्ही संत साधुजन । माझे मनोरथ पुरवून ।
 म्हणोनि तुम्हांसि आलो शरण । अभयदान यावे मज ॥ ९५ ॥
 यावा प्रसाद आपुला । उच्छिष्टाचा वांटा मजला ।
 थोर अथवा धाकला । पाहिजे केला सांभाळ ॥ ९६ ॥
 यावा उच्छिष्टाचा वांटा । लहान अथवा मोठा ।
 तुमचा चाकर मी धाकुटा । झाडितों वाटा संतांच्या ॥ ९७ ॥
 तुमची जे कां चरणधुळी । तीर्थे म्हणोनि मी करितों आंघोळी ।
 तुमचे मोचे वाहें शिरकमर्ला । कदाकाळी विसंबेना ॥ ९८ ॥

जालों संतांचा चाकर । म्हणवीतसें वाहनधर ।
म्हणोनि केला अंगीकार । अभय वर दीघला ॥ ९९ ॥

* * * * *

मी तंव काय बोलूँ शकें । त्याचे कृपेचे कौतुक ।
मी तंव अनाथ दीन रंक । मागतों भीक तुम्हांपाशी ॥ १०६ ॥

भक्ति झोळी घेऊनि हाती । उदार दाता तूं श्रीपति ।
दिघली त्रिभुवनीची संपत्ति । झोळी रिती मग कैची ॥ १०७ ॥

अक्षय पदीचा भिकारी । मागों आलों तुझे द्वारा ।
त्रिभुवनीची संपदा सारी । घातली पदरी पंढरीनाथें ॥ १०८ ॥

मग भाग्यासी काय उणे । खातां खर्चितां न सरे धन ।
भांडार अवर्धे त्रिभुवन । भगवंत् सोने अक्षयी ॥ १०९ ॥

तोचि ग्रंथ ज्ञानसागर । नाहीं पाहिला दुसरा आधार ।
पाहोनि बोलावा उतार । तोही प्रकार मी न जाणे ॥ ११० ॥

असतां घरीचे भांडवल । पदरी पडे व्याज मुद्दल ।
नफा चौगुणी दुणावेल । वस्तु अमोल्य सांपडल्या ॥ १११ ॥

कासया दुसन्यापाशी जावें । भांडवल कळंतरीं घ्यावें ।
उदीम करितां बुडवावें । दिवाळे काढावें आपुलें ॥ ११२ ॥

मुद्दल राखोनि नफा करी । तोचि पडे पदरी ।
सावकार घालावा बाहेरी । व्याज मुद्दल फेहूनियां ॥ ११३ ॥

तरीच गोष्ट होय वरी । सुख पावेल संसारी ।
दुःख पळोनी जाईल दुरी । प्रगटतां अंतरीं भगवंत् ॥ ११४ ॥

तोचि प्रगटोनी वोले । नाही दुसरे पाहिले ।
एकचि असे संचले । नाहीं आले दुजेपण ॥ ११५ ॥

दुसरें पाहोनि बोलावें । हें तंव मजसी नाहीं ठावें ।
धुंडोनियां काढावें । अक्षर जोडावे कैसें तें ॥ ११६ ॥

अक्षराची करी आटणी । सकार नकार जोडुनी ।
पाहिले केले मोडोनी । नूतन घडोनि आपुलें ॥ ११७ ॥

पाहिला पाटाव उंच असे । त्याचा करूं नये नाश ।
रगांडे लावितां थिगल दिसे । कोणी न पुसे तयासी ॥ ११८ ॥

न्हालियाखालीं काय न्हाणे । उष्टयावरी जाऊनि बैसणे ।
न जोवितां पोट भरून । समाधान मग कैचें ॥ ११९ ॥

स्वयंपाक करूनि परवडी । आपण जेवून दुसरियासी वाढी ।
दोघांसि तृप्ति होय गाढी । अभिनव गोडी स्वादाची ॥ १२० ॥

चाखोनियां स्वाद सांग । ज्यांनी स्वयंपाक केला अंगे ।
तेचि निवविती जग । यथासांग जेवूनियां ॥ १२१ ॥

ब्रह्मरसाची घेऊनि गोडी । आपण जेवूनि आणिकासी वाढी ।
आली हटवठी चोखडी । जेणे परवडी प्रकाराची ॥ १२२ ॥

वरील ओव्यात, दुसऱ्या कोणत्याही ग्रंथाचा आधार न घेतां,
मेत्रल गुरुप्रसादप्राप्त स्वानुभवानेच ज्ञानसागर ग्रंथ आपण लिहीत
भाहोत, असे हरिबुवांनी स्पष्ट सांगितले आहे.

भक्तिमार्गाचे सौलभ्य व त्याचे माहात्म्य हरिबुवा वर्णितातः—

नवविधा भक्तीचीं लक्षणे । एकापरीस एक गौण ।

भक्ति करितां जोडे भगवान । सुलभ साधन सांगो आतां ॥ १ ॥

भक्ति करितां देव जोडे । भक्ति करितां परमार्थ घडे ।

भक्ति करितां निवारे सांकडे । बंधन रोकडे तुटोनि जाय ॥ २ ॥

भक्तिवांचोनि नाही गति । भक्तिवांचोनि न होय मुक्ति ।

भक्तिवांचुनि विश्रांति । परम-प्राप्ति भक्ति केल्या ॥ ३ ॥

भक्तियोगे मोक्ष जोडे । भक्तिस्तव माया विघडे ।

भक्ति करितां वैकुंठी चढे । पद जोडे सायुज्यता ॥ ४ ॥

भक्ति करितां सद्गुरु प्रसन्न । प्राप्त होय ब्रह्मज्ञान ।

न राहेचि संसारभान । ऐसे महिमान भक्तीचे ॥ ५ ॥

भक्ति करितां विरक्ति बाणे । शांति प्रगटे येऊनि आपण ।

हृदयमंदिरा बैसे ठाणे । नांदति येऊन क्षमा-दया ॥ ६ ॥

म्हणोनि भक्तिघज उभारा । लावा वैकुंठी फरारा ।

वाचे हरिनाम उच्चारा । कीर्तन करा निशिदिनी ॥ ७ ॥

शुद्ध करोनियां मन । करावे श्रवण-मनन ।

मग जाय निदिध्यास लागून । प्रगटे आपण साक्षात्कार ॥ ८ ॥

भावे विश्वास धरोनि मर्नी । अखंड गर्जावे नाम-कीर्तनी ।

लाघवे संतांचे चरणी । तरी चक्रपाणी कृपा करी ॥ ९ ॥

साधुसंतांसि भजावे । सकल देवांसी पुजावे ।

त्यांचे दर्शन घ्यावे । धरूनि भाव अंतरामाजी ॥ १० ॥

सकळ्ही देव असती । मानाव्या भगवंताच्या मूर्ति ।

भूतदया अंतरी सर्वभूर्ती । तेंचि भक्तीचे लक्षण ॥ ११ ॥

ज्ञानसागर ग्रंथ नानाप्रकारच्या दृष्टान्तांनी आणि अध्यात्मज्ञानानें भरलेला आहे. १९ व्या अध्यायांत, दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून, दिवसा फिरणाऱ्या लोकांस चोर समजून सुठावर देणाऱ्या एका बेबंद राजाची गोष्ट दिली आहे, ती फार बोधप्रद आणि मनोरंजक आहे; परंतु विस्तारभयास्तव ती येथे देतां येत नाही. ज्ञानसागर ग्रंथ पारनेर येथें, शके १६९५, विजयनाम संवत्सरे, मार्गशीर्ष वद्य ११ शुक्रवार, या दिवशी लिहून ज्ञाला. शेवटच्या अध्यायांत आपल्या वंशाची हकीकत देतांना हरिबुवा म्हणतात:—

नामा शिंपी याची कुळी । तेंचि आमुची वंशावली ।

विद्वल-रुक्मिणी मायबाप समूळी । ऐका वेगळा नामभिधाने ॥ १ ॥

आजा पंजा बाप माय । नातु पंतू उणा काय ।

एकचि भगवंत अद्वय । परी मायामय सांगणे लागे ॥ २ ॥

पहा ते आजा पंजापासून । हरिभक्तीची लक्षणे ।

करिती भगवंताचे नामस्मरण । कथा-कीर्तन सर्वकाळ ॥ ३ ॥

करिती पंढरीची वारी । असोनि घरात्रमी संसारी ।

दाळ दिंडी पताका विणे घरी । शोभे द्वारी तुळसीवृद्धावन ॥ ४ ॥

भक्तीचा तोडा मुळीहूनि असे । म्हणविती हरिचे दास ।

परंपरा ऐसाचि वंश । जगदीशें चालविला ॥ ५ ॥

बापें नाहीं सोडिली पंढरी । म्हणवी विठोबाचा वारकरी ।

नित्यकाळ कथा-कीर्तन करी । उल्हास अंतरीं धरोनियां ॥ ६ ॥

त्याचे पोटीं जन्म जाला । पूर्णे ठेवा फळासि आला ।

म्हणोनि संतसंग घडला । भगवंत जोडला अविनाश ॥ ७ ॥

आर्थीं जाला हरिबोध । तेन्हां भगवंतें सांगितले प्रसिद्ध ।

ज्ञानसागर सुबद्ध । आतां वदें ममकृपें ॥ ८ ॥

म्हणोनि विस्तारला ज्ञानसागर । भगवंत कृपेचा आधार ।

मातापित्यानें दाखविला संसार । त्यांचा उपकार न फिटेचि ॥ ९ ॥

पिता माझा केरेश्वर । माता बचाई पुण्य पवित्र ।
 तयांचे योगें संसार । भवसागर ओहदून गेला ॥ १० ॥

माता-पिता दोघेंजण । त्यांजपासाव जन्म घेणे ।
 त्यांचे उतराई होणे । सार्थक करणे आपुले ॥ ११ ॥

जन्मा आलियाचे सार्थक । करुनि घेतां आपुली ओळख ।
 तरीच मिळे ब्रह्मसुख । हारपे दुःख कोटि जन्मांचे ॥ १२ ॥

तोचि वंशीं दीप उजळला । जन्म जयाचा सुफळ जाला ।
 उद्धरिले कोटी कुळां । दोही पक्षांला समतुक ॥ १३ ॥

जन्मा येवोनि अनायासे । जो कां जाला हरिचा दास ।
 तोचि भूमंडळी दीपप्रकाश । दोही कुळांस उद्धरिले ॥ १४ ॥

व्हावा ब्रह्मज्ञानी गुंडा । ज्याचा तिहीं लोकी झेंडा ।
 ऐक्यपणे पिंड-ब्रह्मांडा । नानले बंडा मायेच्या हो ॥ १५ ॥

* * * * *

वरील ओँव्यांवरून असें दिसते कीं, हरिबोध ग्रंथानंतर हरिबुवांनी भगवदाज्ञेने ज्ञानसागर ग्रंथ लिहिला. ‘व्हावा ब्रह्मज्ञानी गुंडा । ज्याचा तिहीं लोकीं झेंडा’ । ही ओँवी आणि ‘पुत्र व्हावा ऐसा गुंडा । ज्याचा तिहीं लोकीं झेंडा ।’ हा तुकाराम बुवांचा अभंग यांचे साम्य वाचकाच्या लक्ष्यांत आलेच असेल. हरिबुवांचे तीर्थरूप सुद्धां मोठे भगवद्ग्रन्थ होते. त्यांच्या पोटीं हरिबुवासारखा ‘ब्रह्मज्ञानी गुंडा’ निपजला, यांत कांही आश्वर्य नाही. हरिबोध हा ग्रंथ शके १६९० त पूर्ण ज्ञाला व त्यानंतर पांच वर्षांनी—शके १६९९ त—ज्ञानसागर पारनेर येये पूर्ण ज्ञाला. शके १६९९ त हरिबुवा नारायणगांवीं समाधिस्थ ज्ञाले; यावरून, त्यांनी नारायणगांवीं फक्त तीन चार वर्षेच वास्तव्य केले असें दिसते. हरिबुवांनी आपल्या पत्नीचा उल्लेख पुढील ओँव्यांत केला आहे:—

‘पारनेर नगराचिया भीतरीं । मठ असे पैं निर्भारीं ।
 गढीपासोनि समीप जरी । पूर्वेसी तरी शिंपीआळी ॥ १ ॥

पूर्व वेशीचिया पासून । शिंपीआळी सान्निध ज्ञाण ।
 मध्यभागी मठ-आसन । आम्हां वास करणे ते ठारी ॥ २ ॥

हरि स्त्रियेसाहित । गोडी घेऊनि करी परमार्थ ।
 उडोनि गेली मायिक श्रांत । भगवंतं प्राप्त उभयतांसी ॥ ३ ॥
 दोघांसी आसना वेगलिक । नाही दुजेपणाचा कळंक ।
 एकसारिखेंचि ब्रह्मसुख । उल्हास हरिख उभयतां ॥ ४ ॥
 हरि आणि हरीची गोडी । एकमेकांसी न सोडी ।
 नये करितां आवड निवडी । ताडानोडी वेगलिक ॥ ५ ॥
 साकर आणि गोडपण । काय निवडी दोन ।
 हरि गोडी जीवे प्राणे । जाती शरण संतांसी ॥ ६ ॥

वरील ओव्यातील ‘गोडी’ हा शब्द गोडाईचा वाचक आहे. हरिबुवांचे आपल्या पत्नीवर किती प्रेम होतें व तीही कशी अधिकारिणी पतिव्रता होती, हें वरील ओव्यांवरून स्पष्ट दिसतें. स्त्रियां-संबंधाने हरिबुवांचे विचार फार उदात्त होते. ‘जो भेद विधीने स्त्रीपुरुषीं केला । देहींच मात्र तो संततिकार्याला’ या अर्वाचीन पद्यांत जी स्त्री-पुरुषसमता प्रतिपादन केली आहे, तीच हरिबुवांनी आपल्या ज्ञानसागर ग्रंथांत विशेष प्रौढ शब्दांनी स्थापित केली आहे. पारनेर शहरांचे वर्णन ज्ञानसागर व हरिबोध या दोन्ही ग्रंथांच्या शेवटी फार विस्ताराने केले आहे.

आळंदीक्षेत्राचा उल्लेख करतांना हरिबुवा म्हणतात:—

‘गंवापासोनियां दुरी । सप्तयोजने असे तरी ।
 नैक्रत्य कोणीं अळकापुरी । इंद्रायणीचे तीरी वसलीसे ॥ १ ॥
 तेचि ज्ञानराजांचे नगर । अजातवृक्ष दारासमोर ।
 चक्रतीर्थ पुण्यपवित्र । यात्रा भरे कार्तिक एकादशी ॥ २ ॥
 अनन्यभावेंसी पै जाण । तथा ज्ञानेश्वर माझें नमन ।
 साष्टींग करकमळ जोहून । दास दीन म्हणवीतसें ॥ ३ ॥

हरिबुवांचे अभंगही फार प्रासादिक आणि बोधपर आहेत; पुढील अभंग पहाः—

अभंग १.

उंबरांत जीव जाण । म्हणती आमुचें त्रिभुवन ॥ १ ॥
 ऐसी परी जाली ज्यासी । ज्ञान कळेना तयासी ॥ २ ॥

केळ ठाकूनियां दूर । हातीं घेतले गाजर ॥ ३ ॥
 ऐसे ठकले बहुत । नकळे भगवंताचा अंत ॥ ४ ॥
 सोनें असोनी पदरी । भीक मागे दारोदारी ॥ ५ ॥
 स्वतः सिद्ध मोक्ष आहे । भ्रांतीमुळे बद्ध होय ॥ ६ ॥
 गुरुकृपेचा नवलावो । हरि म्हणे भेटवी देवो ॥ ७ ॥

अभंग २.

देव पाहूं जातां अवधा भरला असे । दृष्टीसी न दिसे कदा काळीं ॥ १ ॥
 भेटी घेऊं जातां भेटी नाही तुटी । अवधा जगजेठी सांठविला ॥ २ ॥
 भिंतीवरील चित्रे भेटवा म्हणे भिती । परी नाहीं भिंतीवेगलाच ॥ ३ ॥
 स्थावरजंगमी व्यापोनि राहिला । अवधा विस्तारला सृश्टीरूप ॥ ४ ॥
 हरि म्हणे ऐसे शिवरामें केले । स्वरूप दाविले माझें मज ॥ ५ ॥

अभंग ३.

स्वरूपाचि ब्रह्म अविनाश निर्गुण । जाणतील खूण अनुभवी ॥ १ ॥
 चळेना ढळेना असें तें अढळ । आकाशमंडळ तया पोटी ॥ २ ॥
 गर्वहीं व्यापक घनदाट भरियेले । असे कोंदाटले एकसरा ॥ ३ ॥
 भरीव पोकळ ओरीव सगळे । संचले केवळ जैसें तैसे ॥ ४ ॥
 जुनाट योगीचे नीत नवाळीचे । हरि म्हणे आमुचे लाधियले ॥ ५ ॥

अभंग ४.

न दिसे संसार अवघेचि ब्रह्म । सांडी मायाभ्रम विषयांचा ॥ १ ॥
 तरंग समुद्री जैशा जल-लहरी । विरालिया तरी सिंधु होय ॥ २ ॥
 ब्रह्मापासोनियां विश्व अवधे जाले । ब्रह्माच मिळाले ब्रह्मपणा ॥ ३ ॥
 आपणाचि एक दुजा नाहीं कोणी । अवधा जर्नी वर्ना एक आत्मा ॥ ४ ॥
 आपणाचि विश्व आपणाचि ब्रह्म । हरि म्हणे वर्म कललीया ॥ ५ ॥

अभंग ५.

मायेचें रूप जैसे मृगजळ । वृक्षाविणे फळे गोड झाली ॥ १ ॥
 वांश प्रसवली कन्या-पुत्र व्याली । आईती मांडली बारशाची ॥ २ ॥
 दोराचा तो सर्प म्हणती दंश जाला । झेंडु जो फुटला कल्पनेचा ॥ ३ ॥
 वारा धरोनियां वळियेली वाती । लावियेली ज्योति खद्योताची ॥ ४ ॥
 गणनीची सुमने गुंफियेला हार । जन्ममरण निर्धार माळ घाली ॥ ५ ॥
 हरि म्हणे संसार नाहीं मुर्ळाहून । शिवरामें खूण दावियेली ॥ ६ ॥

अभंग ६.

करोनि दलभार राजा चालियेला । डाव जो मांडिला बुद्धिबलाचा ॥ १ ॥
हत्ती आणि घोडा उंट चालविला । फर्जी मारविला प्याद्याहाती ॥ २ ॥
काष्ठा तंव काय असे भिन्न भेद । पूर्वकर्म शुद्ध काय तया ॥ ३ ॥
तैसा बंधमोक्ष लटका संसार । असोनि सौचार ब्रह्मरूप ॥ ४ ॥
डाव जिकोनियां लावियेली मात । मृगजलाआंत कोण भिजे ॥ ५ ॥
हरि म्हणे वर्म सांपडले हातां । धन्य तेचि होती खेळणार ॥ ६ ॥

अभंग ७.

अहंकाराच्यामुळे सुखदुःख भोगी । आदलोनी अर्गी भीषणाच्या ॥ १ ॥
वासनेच्यामुळे भोगी जन्ममरण । यातना कठीण चौच्यांशीच्या ॥ २ ॥
कल्पनेच्या योगे स्वर्ग-नरक भोगी । काळाचिया मार्गी जात असे ॥ ३ ॥
अविद्येची बाधा शिरोनि अंतरी । जातो यमपुरी भोगावया ॥ ४ ॥
मनाचे कारण संकल्प-विकल्प । पुण्य आणि पाप भोगीतसे ॥ ५ ॥
हारि म्हणे राजा असोनि भिकारी । जाली ऐसी परी भ्रांती पुढे ॥ ६ ॥

अभंग ८.

मेले मेले म्हणती काय त्याचे मेले । असे ते संचले स्वतः सिद्ध ॥ १ ॥
तरि कां चंचलन्व अचेतन जाला । व्यापार राहिला इंद्रियांचा ॥ २ ॥
आगुष्याचे उदक आटोनियां गेले । मग दिसों राहिले सूर्यविंब ॥ ३ ॥
सूर्य रस्मिकला न होय वेगळी । तैसी वस्तु चाली प्राणलागी ॥ ४ ॥
हारि म्हणे प्राण आकाशी मिळाला । आत्मा विसावला मूळ ठायां ॥ ५ ॥

अभंग ९.

निद्रा आणि मरण सारखांच दोनी । पाहे तूं शोधोनी गुरुपुत्रा ॥ १ ॥
दोर्हाचाही जन्म जाला एके स्थार्ना । राजा आणि प्रजा सारखांच ॥ २ ॥
कन्या आणि पुत्र गरोदर माता । काय वागविता भिन्नभाव ॥ ३ ॥
भगवंताची प्राप्ति सुषुप्तीचे ठारी । आदि अंती पाही एकरूप ॥ ४ ॥
होणे आणि जाणे भ्रम एक मात्र । जातीचा हो व्याघ्र श्वान जाला ॥ ५ ॥
देह निमालिया स्वतःसिद्ध ब्रह्म । हरि म्हणे वर्म कळलिया ॥ ६ ॥

अभंग १०.

मोक्ष नाही मुक्ति नाहीं नाहीं प्राचीन॒ । काळ वेळ कांहीं नाहीं नाहीं जन्ममरण १
पाप नाही पुण्य नाहीं नाहीं स्वर्ग नरक । यम नाहीं दूत नाहीं नाहीं कुंभिपाक २
काम नाही कोध नाहीं नाहीं माया बंड । दृश्य हें कांहीं नाहीं लटके थोतांड ३
लोभ नाही दंभ नाहीं नाहीं अहंकार । कांहीं नाहीं तेचि आहे ब्रह्म निर्विकार ४
कांहीं नाही कांहीं तेचि शोधुनियां पाहें । हरि म्हणे कांहीं नाहीं तेचि होउनियां राहे५

नरहरि मोरेश्वर,

मुक्तेश्वरांच्या काव्य-रचनेचे अनुकरण करून भारतावर कविता करणीर जे मराठी कवि होऊन गेले, यापैकीं नरहरि मोरेश्वर हे एक होत. यांची कविता फार रसाळ आणि मनोहर आहे. ह्यांच्या चरित्रासंबंधाने म्हणण्यासारखी माहिती उपलब्ध नाही. काव्यसंग्रहांत नरहरिमोरेश्वरकृत द्वोणपर्व प्रसिद्ध झाले आहे, याच्या प्रस्तावनेत माझे मित्र रा० दामोदर केशव ओक यांनी प्रस्तुत कवीसंबंधाने थोडीशी माहिती त्याच्याच प्रथाधारे दिली आहे; तिच्या आधाराने हा लळानसा लेख लिहिला आहे. आपल्या द्वोणपर्वाच्या शेवटी कवि म्हणतात:—

ॐद्या.

समर्थ श्रीगुरु भीमराज । अवताररूपे श्रीरघुराज ।
 समर्थ-संप्रदायी कीर्तिचवज । रामदास लौकिका ॥ १० ॥
 तदनुग्रह हस्त माथां । वाचे स्फुरितां वागदेवता ।
 भगवद्गुणीं प्रेम आस्था । भारती गंगा प्रगटली ॥ ११ ॥
 श्रीलक्ष्मीनृसिंह रामराज । ज्यांचेनि जगा साम्राज्य ।
 सिंहवदन अधोक्षज । भक्तपालक कृपालु ॥ १२ ॥

* * * * *

तथा प्रसादें वागुद्गव । सिद्धि पावले द्वोणपर्व ।
 प्रथाभिमानी लक्ष्मीधव । मी बिगारी येथीचा ॥ १४ ॥
 कुळदेवता श्रीभवानी । माया तुळजापुर-स्वामिणी ।
 कवित्व-लतिका वाढे जर्ना । हा प्रसाद तियेचा ॥ १५ ॥

* * * * *

असो; बालाधार्टा ईटनगरीं । महा सुरवाड रम्यपुरी ।
 नामे मोरोजी नरहरी । देशपांडया तेशीचा ॥ १६ ॥
 त्याची भार्या गुणैकराशी । नाम भवानी भवानीतोषी ।
 हरिभक्त जन्मला पुत्र कुर्शा । दास नरहरि संतांचा ॥ १७ ॥

द्वोणपर्व-उपसंहार.

वरीळ ओऱ्यांवरून, हा कवि निजामशाहीत, बालेघाटाजवळ बँड परगण्यांत ईट नामकु गावीं, शके १६५०—१७०० च्या दरम्यान होऊन गेला असावा असे वाटते. द्रोणपर्व शके १६९० त पूर्ण झाल्याचा उल्लेख कवीने पुढील ओवीत केला आहे:—

शके सोळाशें नव्वद । आश्विनमास प्रतिपदा शुद्ध ।

लेखन समाप्त जाहले सिद्ध । पुष्यपावन श्रोतयां ॥ २१ ॥

कवीच्या वडिलाचे नांव मोरोजी नरहरि देशपांडे व आईचे नांव भवानी. रामदाससंप्रदायी भीमस्वामी यांजपासून कवीने गुरुपदेश घेतला होता. रामदास-संप्रदायांत, प्रस्तुत कवीशी थोऱ्या फार घरीनी समकाळीन असे चार भीमस्वामी होऊन गेले, ते येणे-प्रमाणे:— (१) डोमगांव मठ-भिवाजीस्वामी, शके १६७४. (२) शिरगांव मठ-भक्तलीलामृताचे कर्ते भिमाजीस्वामी, शके १७१९. (३) कण्हेर मठ-भिमाजीबुडा. व (४) तंजावर-भीमस्वामी, समाधि शक १६१३. या चौघांपैकी पहिले भिवाजीस्वामी प्रस्तुत कवीचे गुरु असावेत, असा तर्क आहे. रामदासी-संप्रदायासंबंधाने कवीस मोठा अभिमान होता, असे दिसते. भीमस्वामीच्या प्रसादाने आपणास काव्यस्फूर्ति झाली, असे कवीने म्हटले आहे. तुळजापुरची भवानी ही कवीची कुळदेवता होय. कवीचे पाळण्यातले नांव नरहरि होते, तरी लोक त्यास बच्चाजी असेही म्हणत असत. त्यास संस्कृत व मराठी या भाषांचे ज्ञान चांगले होते, असे त्याच्या कवितेवरून दिसते. नरहरि मोरेश्वरांची उद्योग, भीष्म, द्राण व कर्ण हीं मारताची चार पर्वे उपलब्ध असून, यापैकी द्रोणपर्व मात्र प्रसिद्ध झाले आहे. उद्योगपर्वाच्या आरंभी कवि म्हणतो:—

विराटपर्वीने सुधापान । सेवोनि लांचावले माझ्ये मन ।

उद्योगपर्वीने ब्रह्मरसायन । इच्छा इच्छी अविलंबे ॥

यावरून मुक्तेश्वरांची पाहिली चार पर्वे वाचून, मारताचा पुढील भाग आपण पूर्ण करावा या हेतूने कवीने इतर पर्वे रचण्याचा उंट-

ऋग केला असावा असे वाटते व हा तर्क बरोबर असल्यास, नरहरि मोरेश्वराच्या काळींही मुक्तेश्वरी भारताचीं पहिलीं चारच पर्वे उपलब्ध असावीत, असे म्हणणे भाग पडते. गोगळकवि, चंद्रात्मजरुद व शुभानंद या कवींनींही विराटपर्वापुढीचींच पर्वे लिहिलेली आढळतात, यामुळे घरील तर्कास बळकटी येते. असो.

कर्णपर्वाच्या शेवटीं नरहरि मोरेश्वर म्हणतातः—

‘उयोग भीम द्रोण कर्ण । चत्वारि पर्वे गुणैकरळे ।

नरहरिमुखे सिंहानने । प्रकट केली थवणार्था ॥

द्यावरून कर्णपर्वापुढीचीं पर्वे कवीने लिहिलीं नसावीत असे वाटते. प्रस्तुत कवि वीरसाचा मोठा भोक्ता दिसतो व वर दिलेलीं चारी पर्वे वीरसप्रधान असल्यामुळे, तेवढ्यांवरच त्याने कविता केली असावी, असे मानण्यास दृक्त नाही. निदान, ‘आजमितीस तरी कर्णपर्वापुढील नरहरीचीं पर्वे उपलब्ध नसल्यामुळे वरील विधानास बाध येत नाही.’

नरहरि मोरेश्वराची कविता चांगल्यापैकीं आहे; विशेषतः मुक्तेश्वराचे अनुकरण त्यास बरेच साधले आहे, कित्येक औंव्या तर थेट मुक्तेश्वरी ओव्यांसारख्या दिसतात. प्रस्तुत कवि बराच अर्वाचीन—मोरोपंत महिपतींचा समकाळीन—असतां, त्याची भाषा अंमळ जुनी दिसते; कदाचित् मुक्तेश्वरी भाषेच्या अनुकरणाचा तो परिणाम असेल. कवीच्या हयातीतच त्याची कविता बरीच लोकप्रिय झाली होती; ‘कवित्वलतिका वाढे जनी’ असे स्वतः कवीनेच म्हटले आहे. द्रोणपर्व शके १६९० त, ईट येथे कवीने लिहिले. त्याची शके १७०८ त—म्हणजे ?८ वर्षीनी—उत्तरून घेतलेली एक प्रत अक्कलकोट येथे सांपडली; तिच्या शेवटी लेखकाने पुढील औंव्यी घातली आहे:-

‘श्रीनृसिंहराजनगरीं । तेथील कृष्णक नामाधिकारी ॥
नारायणसुत निर्धारीं । करजगी प्रामीं वसतसे ॥’

नरहरि मोरेश्वराच्या द्रोणपर्वाचे अध्याय ३५ व ओऱ्या ४९१५
आहेत. कर्णपर्वाचे अध्याय १६ आहेत.

नरहरि मोरेश्वराच्या द्रोणपर्वातले काहीं वेचे पुढे दिले आहेत;
त्यांवरून मुक्तेश्वराचे अनुकरण करण्यांत कवीने कसें चातुर्य दाख-
विलें आहे, तें वाचकांच्या लक्षणांत येईल. ‘द्रोणाचार्यांनी रचलेला
च्यूह भी भेदन करितों’ असें अभिमन्यु म्हणाला, त्यावेळीः—

भीम वोले हर्षोत्तर । ‘तुझ्या पाठी सर्वही वार ।
आम्हीं रणनदी पावों पार । चिता न करा सुपुत्रा !’ ॥ ७६ ॥
पितृवाक्य पुष्पांजली । येरें वंदोनियां मौळी ।
नमन करितां पादयुग्मी । आशीर्वदें गौरविला ॥ ७७ ॥
जयशच्छ पिटोनि वाणी । वाय त्राहटिले रणा ।
सौभद्र हर्षयुक्त भर्ना । जावया धामा उल्हासे ॥ ७८ ॥
करुनी सेनेचा रगडा । कीर्तीचा उभवूं पूर्ण घेंडा ।
सारथीयाते गौरवोनी विडा । रत्नमाळा अर्पित्या ॥ ७९ ॥
सारथी सारथ्यकलानिपुण । शत्राव्यमांदी भरुनी पूर्ण ।
बालार्किरणी स्पंदन घन । ध्वजपताका सजिला ॥ ८० ॥
चान्ही वारू गुणसंपन्न । तरुण सदृढ वज्रठाण ॥
जवें माघारती पवन । मनोरम शुभदर्शी ॥ ८१ ॥
हस्तकले डोलतां रज्जू । वारू उसळले जैसे विजू ।
सौभद्रवीर शिर ताजू । जाणों कुमार दुसरा ॥ ८२ ॥
वारणवृंद नरपार्थिव । सौभद्र मृगेंद्र धाली कव ।
शर सोडिले प्रभिन्न हव । धरातलीं सकंप ॥ ८३ ॥
कीं तो काळ आयुष्यगणना । करितां सौभद्र पातला रणा ।
धर्म आज्ञावेळी पाश निपुणा । कर्पोनि काळं वोडिला ॥ ८४ ॥
ना तो कृतांत काळ्यंत्र । दारू आयुष्य कलासून्ध ।
धर्मआज्ञा आभिस्पर्शमात्र । काण्ठे गोवा उसळला ॥ ८५ ॥

१ नरसोबाची वाढी.

वीरांमुखा किलकिलाट । 'आला आला' म्हणती सुभट ।
 'ध्या ध्या मारा' शब्द करिष्ठ । सर्वा मुखां माजला ॥ ८६ ॥
 अनेक वाद्य वाजंतरी । ढोल दमामे शंग भेरी ।
 हलक्या वुरंगे नफेरी । एक धायी, बहुविध ॥ ८७ ॥
 जैसे नदीपुराचे लोट । धांवले तैसे वारसंघाट ।
 करुनी दुर्गकोट । सौभद्र मध्यें वेष्टिला ॥ ८८ ॥
 हस्ती पदाती असिवार । रथिया रथी शस्त्रसंभार ।
 सोडिते जाले एकधार । जेवा वाकुडी पुष्याची ॥ ८९ ॥
 बाप आभिमन्य वीरगजू । शर सोडिले तेजःपुंजू ।
 तिखार धार मेषव्यजू । जाणो भासे अवयवी ॥ ९० ॥
 निवारेनी शरें त्यांचिया वृष्टि । वीर वीर भेदिले हटी ।
 विगत करुनी सेनामिठी । मध्यभागी शिरकला ॥ ९१ ॥
 जैसा सिंह वारणदर्ळा । निघोनि ल्यांची करी खंदळी ।
 कीं अशोकी राक्षसफळी । करी धुळी हनुमंतू ॥ ९२ ॥
 तयापरी सुरदसूनू-। तनय नुरवी वीरां भानू ।
 जाणों प्रदीप प्रलय भानू । क्षयालार्गी क्षोभला ॥ ९३ ॥
 बाहुवीर्य अमोघधन । कोटिच्या कोटी सोडिले बाण ।
 कणीक नाळीक क्षयरूप जाण । सायकादि वत्सदंत ॥ ९४ ॥
 जाणों समक्ष काळदशन । तक्षकविषें घोळिले पूर्ण ।
 वृश्चिक पुच्छा पीठ पाषाण । तशा पृष्ठी निर्मिले ॥ ९५ ॥
 ऐसिया शरांच्या बोधमाळा । लावित्या देहुडया हस्तकला ।
 धडधडाट वन्हिज्वाळा । जेवी वना धडकती ॥ ९६ ॥
 तटतटां वीर पडती रणी । थटथटां शिरें उडती रणी ।
 रुक्मकुंडले शुक्रगुह मानी । दिशा तेजें उजळती ॥ ९७ ॥
 सुंदर नास आकर्ण नयन । विशाळ भाळ केशरपूर्ण ।
 प्रवाळ ओष्ठ कुंदरदन । श्रीमुख शशिसाजिरें ॥ ९८ ॥
 ऐसिया शिरांचिया राशी । भूमी दाटल्या बाणकोशी ।
 भूषित बाहु अंगदेशी । व्योममार्गी उडविले ॥ ९९ ॥
 उतरतां भासती पंचबाणी । करमुद्रिका मुगुटमणी ।
 मुष्टिशळें झळकती किरणी । जाणों गरला विषाच्या ॥ १०० ॥

सुचिरकांत कोमळतनू । सुगंध चंदनीं चर्चिला घनू ।
 खंडविखंड नुरुनी भानू । भूमी अपार पाडिल्या ॥ १०१ ॥

वीरांमहित खंडुनी हस्ती । धरे पाडिले पर्वताकृती ।
 घंटा नेपुरें पाखरा किती । धुलीमार्जीं लोळती ॥ १०२ ॥

अश्रुरत्ने भूषित भूषणीं । सहित स्वार पाडिले रणीं ।
 शोणितरंगे रंगली धरणी । भूषणे शख्बे अपार ॥ १०३ ॥

पदानि वीर वस्त्राभरणी । गदा मुद्र पाशापाणी ।
 लहुडी चक त्रिशङ्क किरणी । भिडीमालादि अनेक ॥ १०४ ॥

खंडविखंड गात्रस्थानी । होउनी पाडिले समरांगणी ।
 हुंबती कंदती बोभाती वाणी । 'काका मामा बांधवा' ॥ १०५ ॥

सहस्रशः वीर रणांगणी । पडिले बीभत्स वस्त्राभरणी ।
 गोमवसनीं ऊर्णवसनी । चर्मवसनी यवनादि ॥ १०६ ॥

गजाश्वीर छिन्नगात्री । शबे दाटली निविड धात्री ।
 हलकल्लोल सेनासत्री । भूतगणा आल्हादू ॥ १०७ ॥

प्रलयकाळ भावोनि वीरी । भयचक्रकित पळती दूरी ॥
 जैसा अभि धडकतां वनांतरा । श्रापदातें आकांतू ॥ १०८ ॥

ना तो विष्णु दानवी सेना । विगत करुनी लाविली रणा ।
 की तो महेश कैलासराणा । ऋषी त्रिपुरा जंयापरी ॥ १०९ ॥

तयावरी एकांगवीर । सौभद्र शूर रणरंगवीर ॥

विचरे जैसा समीर । अटक कोठें असेना ॥ ११० ॥

देखोनी संतस दुर्योधन । रोधें अधर चावोनि पूर्ण ॥

लोटला जैसा पंचानन । शब्दधार्यां ताडिल्या ॥ १११ ॥

द्रोण बोले मर्हाद्राप्रती । 'काय पळतां? धरा शक्ती ॥
 देह मृत्यूचा सांगाती । पळतां अमर होइजे' ॥ ११२ ॥

कीर्तने जावें स्वर्गधामा । हाचि क्षत्रियां धर्म तुम्हां ॥
 भय लागोनि क्रोधगरिमा । रक्षा वेगी रायातें' ॥ ११३ ॥

द्रोणपर्व, अध्याय ९.

भीष्मपर्वाचे अंतीं भीष्म शरपंजरीं पडले असतां, कर्ण त्या ठिकाणी
 गेला, त्या प्रसंगाचें वर्णनः—

जाणो तारा तुटे गगर्नीं । की दामिनी कडाडिली अवर्नीं ।
 ऐसिया संत्रमे वीर अयर्ना । भीष्मदर्शना पातला ॥ १६ ॥

उतसुनियां रहंवरयानीं । प्रवेशला सभासदनीं ।
 दृश्य देखिला प्रतापतरणी । शरासनीं सुशोभा ॥ ९७ ॥
 जाणों धेरे पातला सूर्यं सांग । कीं द्रोणाद्रीचें खवले शृंगं ।
 ना तें सुदर्शन प्रत्यक्ष आग । गळोनि तळा पडियेले ॥ ९८ ॥
 ऐसिया परी गंगाकुमरा । देखोनि काळजी सोडिला थारा ।
 नयनांबुजी अंबुधारा । कंठ सद्गद अशोभा ॥ ९९ ॥
 सांवर्णी शोकधाडें । वंदोनि उभा राहिला पुढे ।
 म्हणे 'पार्थ विक्रमाचे वाडे । सुरासुरां अभेद ॥ १०० ॥
 जितक्कमा पुरुषार्थ वृद्धि । साम्यते नये अक्षोभ उदधी ।
 सर्वाञ्चप्रवीण विजयसिद्धी । पुढे उभ्या राहती ॥ १०१ ॥
 विजयरथ अक्षोभ तूणीर । अशनिप्राय गांडीव प्रचुर ।
 ध्वजां विराजे श्रीशंकर । सारथी स्वामी विश्वान्चा ॥ १०२ ॥
 मनुष्यरूपाची धरूनि बुंथी । साद्या मिनला इंदिरापती ।
 भूमार हरूनी नाना युक्ती । यश वर्धवी त्रिजगती ॥ १०३ ॥
 राम विराम केला कदर्ना । अजित क्षत्रिया सर्व अवर्ना ।
 ऐसिया तूतें समरांगणा । शरासनी निजाविले ॥ १०४ ॥
 हेचि आश्र्वय हृदयालया । गमे प्रौढ महाराया ॥
 काळविकमी विजर्या वा द्या । वीरां सर्वा त्रासिले ॥ १०५ ॥
 तव आश्रये नरमंडणा । दुर्योधन प्रवर्तला रणा ।
 आतां विगत कामना । आश्रय कोठे दिसेना' ॥ १०६ ॥
 कर्णमुखींची ऐकोनि वाणी । भीष्म बोले प्रसन्न वदर्ना ।
 म्हणे ' वीरा पुरुषार्थखाणी । तुळी मी जाणे बाळका ॥ १०७ ॥
 तुज असतां वर्तमान । किमर्थं व्याकुळ दुर्योधन ।
 धरणीं वीर तुजसमान । नाहीं विकमी सर्वथा ॥ १०८ ॥
 पृथा कुंती तव उत्पत्ती । सूर्यवीर्य अमोघशक्ती ।
 जिकिल्या भूपांच्या अमित पंक्ती । जे अर्जिक्य काळातें ॥ १०९ ॥
 मुरसमूहोपाळणशक्ती । जैसा रक्षक शैलघाती ।
 तैसा कौरवसेनापती । तूं समर्थं वीरवर्या ॥ ११० ॥
 सुयोधनाचे हितस्वार्थी । पृथ्वीजय करितां शक्ती ।
 विगत करूनि वृपांच्या पंक्ती । साधिला जय प्रतापें ॥ १११ ॥

महाप्रतापी द्रोणचार्य । आण तूं विकर्मी दुजा सूर्य ।
रक्षिजे कौरवां वीर्यशौय—॥ बाहुप्रतापें बाळका ॥ ११६ ॥
ऐकोनि देवव्रताची वाणी । कर्णे भाळ स्पर्शिला चरणीं ।
आळा घेवोनि प्रसन्न वदनीं । कडकडाटीं निघाला ॥ ११७ ॥

द्रोणपर्व, अध्याय १.

**दौःशासनीच्या गदाघातानें अभिमन्यु समरांगणीं पडव्यावर
अर्जुनानें धर्मराजास ‘युद्धवृत्तांताची सोय । समूल मातें निवेदी’
अशी विनंति केली, ल्यावेळीः—**

‘शोकाकुळित धर्मराजा । बोलता जाहला भीमानुजा ।
म्हणे ‘काय सांगों कपिध्वजा ! । दुःख उभय येतसे ॥ ५४ ॥
दानवयुद्धा जातां तुज । द्रोण घातली मार्जा पैज ।
व्यूह निर्मोनी विगततेज । भूप सर्व त्रासिले ॥ ५५ ॥
कोण्हा न करवे उठावणी । म्यां सौभद्र प्रेरिला रणीं ॥
नेणों काळ शिरकला वाणीं । क्षया न्याया पुत्रातें ॥ ५६ ॥
तो अभिमन्यु वीरराजू । महाप्रतापी अरुणानुजू ॥
वीरसागरी डहुलोनि भुजू । क्षीण केले क्षत्रियां ॥ ५७ ॥
पाठी सात्य जातां आम्हा । क्षुद्र जयदथ पापकर्मा ॥
शिववरदें बाहुविकमा । वीरां सर्वा रोधिलें ॥ ५८ ॥
भीमादिकांचे प्रतापबल । निर्फल करुनी टाकिले फोल ॥
एकटे बाल विक्रमकीळ । वन्हिप्राय सुसाटे ॥ ५९ ॥
षड्रथी होवोनी एकत्र । वीरसामग्री छेदिल्या शत्रु ।
दुःशासनाचिया पुत्रे । गदाघातें मारिला ॥ ६० ॥
विपरीत मुंगीनें ग्रासिला मेरू । टिवाटिवी शोषिला जळधरू ।
तमें लोपिला सहस्रकरू । काळ वृक्के फाटिला ॥ ६१ ॥
वणवा विक्षविला दर्भकणीं । वृश्चिकविषें जाळिला अशनी ।
निर्झरोदकें अगस्ती मुनी । वाहोनि गेला सागरा ॥ ६२ ॥
तयापरी तैसी गती । सौभद्रासी जाहली प्रासी ।
सहस्रशः मारिल्या वीरपंक्ती । नराश्वगज प्रतापे ॥ ६३ ॥

आठ सहस्र नवशत । नव दशक रथी बळ समर्थ ।
 दोन सहस्र राजपुत्रांते । स्वर्गधामा वोपिले ॥ ६४ ॥
 बृहद्भूला आणि लक्ष्मणा । प्रतापें धाडिले यमसदना ।
 वीरमंडळी डोलवी माना । जाता जाहला स्वर्गांते ॥ ६५ ॥

दोणपवै, अ० १३.

मूळ महाभारतांत नसलेल्या गोष्टी वर्णन करणाऱ्या मराठी कवींचा विषेध ‘प्राकृत कवींचा वाग्जल्प ।’ इत्यादि ओवीने मुक्तेश्वरांनी केला आहे, त्याचप्रमाणे नरहरी मोरेश्वर यानीही केला आहे. अभिमन्यु समरांगणी पद्मस्थावर जयदृथांने त्याजवर लत्ताप्रहार केला असें काही मराठी कवींनी लिहिले आहे, परंतु मूळ महाभारतांत त्यास कांहीं आधार नाही. यासंबंधांने नरहरी मोरेश्वर म्हणतात:—

‘ प्राकृत कवींची वागवळी । सौभद्र पडिल्या भूमीवरी ।
 लत्ताप्रहार मस्तकावरी । केला सैंधवें संतोषे ॥ ७२ ॥
 सौभद्रे प्राण धरिला कंठी । होतां धनंजयाची भेटी ।
 गुज सांगतां कोर्खे किरीटी । प्रतिज्ञा करी प्रतापे ॥ ७३ ॥

हा कथाभाग नामदेवकृत महाभारत व श्रीधरकृत पांडवप्रताप या ग्रंथांत वर्णिला आहे. यावरून, ज्या ज्या मराठी कवींनीं महाभारतावर मराठी कविता केली आहे, त्यांच्या महाभारताच्या मूळ प्रतींत कथाभागासंबंधांने बग्याच ठिकाणीं भिन्नत्व असावे, असे वाटते. नरहरी मोरेश्वरांनी आपल्यापूर्वी होउन गेलेल्या मराठी कवींचे ग्रंथ लक्ष्यपूर्वक वाचले होते, हें वरील औऱ्यावरून उघड दिसत आहे. त्याचप्रमाणे ‘प्राकृत कवींचा वाग्जल्प ।’ हा मुक्तेश्वरी चरण आणि ‘प्राकृत कवींची वाग्वळी’ हा प्रस्तुत कवींचा चरण, यांतील साम्य लक्ष्यात घेतले असता व प्रस्तुत कषीच्या कवितेंत मुक्तेश्वरी कवितेंतकीं ‘भंगों न शके विधाता’ इत्यादि

कित्येक वाक्ये जशाचीं तशीं आलेलीं पाहतां, प्रस्तुत कवीने मुक्ते-
श्वरांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला आहे, या माझ्या विधा-
नास बळकटी आव्याशिवाय रहात नाहीं; इतकेच नव्हे, तर मुक्ते-
श्वरांनी लिहिलेस्या पहिल्या चार पर्वांपुढील पर्वे आपण लिहून तो
प्रथं पुरा करावा, याच हेतूने नरहरि मोरेश्वर यांनी काव्यरचनेचा
उपक्रम केला असावा, असेही वाटस्याशिवाय राहात नाहीं. शेवटी,
प्रस्तुत कवीने आपल्या द्रोणपर्वाच्या भारंभीं आपल्या श्रोत्यांची
जी प्रार्थना केली आहे, ती येथे सादर करून हा लेख पुरा करितो.

‘ नमो पंडित विद्वज्जन । संत सज्जन श्रोते निपुण ।
त्यांने अवधाने प्रज्ञापूर्ण । मूढ सुरगुरु तुके पै ॥ ११ ॥
संत सज्जन कृपामूर्ती । हरिगुणप्रेमा दृढशक्ती ।
चक्रया सुखद नमन मुहूर्ती । जेवीं जननी तान्द्र्या ॥ १२ ॥
बाळकाचे बोबडे बोल । अर्थहीन पोचट फोल ।
परी सर्वांगांचे कर्णयुगुल । करूनि तोषे माउली ॥ १३ ॥
कीं पिल्याचे अंतरखनी । सदय मेघ वर्षे जीवनी ।
ना ते चकोर तळीन ध्यानी । फळे जेवी हिमांशु ॥ १४ ॥
कोण ग्रीतीचे झान मानी । पूर्वे पावे वासरमणी ।
मागे वत्सध्यासे पाहे जननी । स्नेहें युक्त वोरसे ॥ १५ ॥
तयापरी करूणानिधी । लाड पुरवोनि प्रज्ञावृद्धी ।
वाढ करूनि सोज्ज्वल बुद्धी । मारतीं भारत बोलवा ॥ १६ ॥
भारतगंगा भागीरथी । नौकारूप तुमची शक्ती ।
आश्राउनी वर्णनी धरिली मती । पार मातें करावे ॥ १७ ॥
प्रभू! तुमचे अनुमोदनी । वाक्तुषार सिधुजीषनी ।
कवित्वलतिका वर्धे गुणी । हा प्रसाद तुमचा ॥ १८ ॥
तुम्हीं न होतां सानुकूल । कवित्वलतिका होय विफल ।
जैसी योषिता लावण्यकीळ । मूर्खसंगें विनाशे ॥ १९ ॥

चंद्रात्मजरुद्र.

या कवीचे 'भीष्मपर्व' रा. त्र्यं. गु. काळे यांनी कृपा करून मजकडे पाठविले, त्याच्या व रा. काळे यांनी आपल्या 'समालोचकांत' प्रस्तुत कवीवर लिहिलेल्या लेखाच्या आधारानें हा लेख लिहिला आहे.

चंद्रात्मजरुद्र हा कवि 'उच्च प्रतीचा आहे. याची कविता सुसंस्कृत, प्रासादिक आणि रसवती आहे. यांची 'उद्योग' व 'भीष्म' ही महाभारताचीं दोन मराठी ओवीबद्ध पर्वे उपलब्ध झालीं आहेत; त्यापैकीं भीष्मपर्व मात्र मी पाहिले आहे, त्यांत कवीने स्वतः संबंधाची माहिती मुळीच दिलेली नाहीं. या कवींची आणखी काहीं प्रकरणे, हल्दीं, कोंकणांत, एका गृहस्थास मिळालीं आहेत, परंतु ती माझ्या अवलोकनांत न आव्यासुर्णे, त्यापैकीं एखाच्या प्रकरणांत कवीने आत्मवृत्त दिले आहे कीं काय, हे सांगतां येणे शक्य नाहीं. भीष्मपर्वाच्या आरंभीं 'गणेशसरस्वतीस्तवन' विस्तार-पूर्वक केले आहे, यावरून कवीने सबंध महाभारतावर मराठी कविता केली आहे कीं, एकदोन पर्वेच उत्तरलीं आहेत, याचाही निर्णय करितां येणे शक्य नाहीं. भीष्मपर्वाच्या आरंभीं खालीक प्राकृत कवींचा निर्देश आढळतोः—

ओव्या.

‘प्राकृत ग्रंथां आदिकवि । मुकुंदराज महानुभवी ।
ब्रह्म-विद्येची परवडी बरवी । वाढी सकल जनांते ॥ ४० ॥

निश्चितिदेवाचा लाहोनि वर । ज्ञानाचा ईश्वर ज्ञानेश्वर ।

प्रत्यक्ष ब्रह्मपरात्पर । अल्यादरें नमियेला ॥ ४१ ॥

सायोज्यपंथा मोक्ष सोपान । त्या सोपानदेवा साष्टांग नमन ।

एकनाथ भागवतपरायण । साष्टांग नमन तयासी ॥ ४३ ॥

मुक्तीचा ईश्वर मुक्तेश्वर । साहित्यरत्नांचीं भांडारागार ।

इतर कवी जे सानथोर । समस्तां नमस्कार साष्टांगीं ।

या ओव्यांत, मुकुंदराज, ज्ञानेश्वर, सोपानदेव, एकनाथ आणि मुक्तेश्वर या पांच मराठी कवींचा मात्र उल्लेख केला आहे; वामन, रामदास, तुकाराम इत्यादि नामांकित कवींचा उल्लेख आढळत नाहीं. यावरून प्रस्तुत कवि मुक्तेश्वरानंतर थोड्याच वर्षीनी होऊन गेला असावा, असें वाटते. उद्योगपर्वीतही मुक्तेश्वरापुढील कवींचा उल्लेख नाहीं, यावरूनही वरील अनुभवास बळकटी येते. कवि म्हणतो:—

मज संस्कृतीं नाहीं अभ्यास । कर्नाटक कवि कुमारव्यास ।

त्याचेनि आधारें ग्रंथविलास । प्रारंभिला या हेतु ॥ ५५ ॥

‘कानडी भार्येत, कुमारव्यास नामक कवींचे महाभारत प्रसिद्ध आहे, त्याच्या आधारानें हैं मराठी भारत मी लिहीत आहें. कारण मला संस्कृताचा अभ्यास नाहीं’ असें कवि म्हणतो. पण त्याच्या भीष्मपर्वावरून, त्यास संस्कृत व मराठी या भाषांचे ज्ञान चांगले होते, हैं अगदीं स्पष्ट दिसते व ‘मज संस्कृतीं नाहीं अभ्यास’ हैं त्याचे विधान केवळ शाळीनतेचे आहे, असें म्हणणे भाग पडते. भीष्मपर्वीतील प्रारंभीच्याच कित्येक ओव्यांवरून कवीस अध्यात्म शास्त्राचीही चांगली माहिती असावी, असें दिसते. उद्योगपर्वारंभी ज्ञानेश्वरांद्या ज्ञानेश्वरीचा ‘गीतार्थाचा अनुभव । अति अभिनव प्रग-टविला’ अशा शब्दांनीं उल्लेख केला असून, मुक्तेश्वरास ‘साहित्य-रत्नांचे भांडारागार ।’ म्हटले आहे, यावरून कवीने आपल्या पूर्वी होऊन गेलेश्या मराठी कवींचे ग्रंथ लक्ष्यपूर्वक वाचले होते व त्या ग्रंथांसंबंधानें यथार्थ व समर्पक अभिप्राय व्यक्त करितां येण्या-इतकी मार्मिकता त्याच्या अंगीं होती, हैं स्पष्ट दिसत आहे. मजपाशीं असलेले भीष्मपर्व अपूर्ण आहे; पहिले सहा अध्याय

पूर्ण असून, सातव्या अध्यायाच्या ५३ व्या ओँवीपुढील ओँव्या कमी आहेत; सातव्या अध्यायांतील कथाभागावरून, त्याच अध्यायाचे अखेरीस ल्या पर्वाची समाप्ति ज्ञाली असली पाहिजे, असें वाटते व हा तर्क खरा धरव्यास भीष्मपर्वाच्या ओँव्या सुमारे ११०० होतात. प्रथाची भाषा बरीच जुनी दिसते; ‘चंद्रात्मजु,’ ‘सुरवाङ्गु’ अशा प्रकारची शब्दांची जुनी रूपे व ज्ञानेश्वरीतले काही जुने शब्द चंद्रात्मजाच्या कवितेत आढळतात. कानडी प्रथावरून कवींने आपके भारत लिहिले असतां, त्यात कानडी शब्द कचितच जाढळतात; हे लक्ष्यांत ठेवण्यासारखे आहे. या कवीचे संपूर्ण महाभारत उपलब्ध ज्ञाव्यास ल्याच्या आरंभी किंवा अंती, थोडेचहुत कवि-चरित्र सांपडेल, असा अंदाज आहे. कवीच्या गुरुर्लंगे नाव व्यंकटेश होते, हे पुढील तीन ओँव्यांवरून सिद्ध होते:—

‘इतिश्री भारत मीष्मपर्वणी। कथा सुंदर परमपावनी।

सहुर व्यंकटेशाकृपेकरुनि। चंद्रात्मज कवि वदे॥’

भीष्मपर्व, अ० ३.

‘सहुर व्यंकटेश कृपा सुमती। चंद्रात्मज कवि वदे॥’

भीष्मपर्व, अध्याय ७.

‘सहुर व्यंकटेश कृपासनी। कथा परवडी अति विचित्री।

वादावयाची पायकी पात्री। चंद्रात्मजा दिघली॥’

भीष्मपर्व, अध्याय १.

‘चंद्रात्मजाची सगळी कविता अद्याप अप्रकाशित आहे. कृष्णा व मलप्रभा यांच्या संगमावर असलेला संगमेश्वर महादेव, ही कवीची कुळदेवता होती, हे पुढील ओँव्यांवरून सिद्ध होते:—

‘तो कुलदेव संगमेश्वर। आदिगुरु परात्पर।

कृपिलसंगमी निरंतर। वास अनादि जयासी॥.

प्रस्त्यक्ष भासे कैलास परम। कृष्णा मलापहारीचा संगम।

स्थान पवित्र उत्तमोत्तम। शिव सार्वभौम जे स्थळी॥’

चंद्रात्मजानें संपूर्ण महाभारतावर मराठी कविता केळी असाधी,
असें पुढील थोळीवरुन दिसतेः—

आतां पांचवें उद्योगपर्व । कथारुपें अति अपूर्व ।

सज्जनाचें निज वैभव । न दिसे ठाव पातकां ॥ २९ ॥

उद्योगपर्व, अध्याय १ ला.

या थोळीतीक ‘ आतां ’ या शब्दावरुन, पाहिलीं चार पर्वे आपण
पूर्वीं लिहिलीं, असें घनित करण्याचा कवीचा हेतु उघड
दिसतो. आतां कवीच्या भीष्मपर्वांतील कांहीं सुंदर उतारे देऊन
हा लेख संपवितों.

ग्रंथारंभीचे खाली दिलेले सद्गुरुस्तवन फार सुंदर आहे:—

ओऱ्या.

नमो सद्गुरु पूर्णचंद्रा । अमृतमय बोधकला सांदा ।

ज्ञान मृगांक विज्ञानमुद्रा । देशिकेंद्रा तुज नमो ॥ १ ॥

दुक्षिया बोधसुधातुषारे । जे कां सच्छिष्यचकोरे ।

तुष्टता पावोनि अत्यादरे । सप्रेमभरे डुलती ॥ २ ॥

तया पुष्टिपणाचेनि भरे । मागील कृशत्व मागें सरे ।

प्रादेशिकत्वाचेनि विसरे । न समाय शरीर ब्रह्मांडी ॥ ३ ॥

विकसती भावार्थ न्हत्कुमुदे । आनंदसिद्धु पसरे मोदे ।

मी तूं दुथडी बुडोनि छंदे । सहजानंदे हेलावे ॥ ४ ॥

अनेक वृत्तीचिया सरिता । एकत्र जालिया समस्ता ।

सभाग्यौषधि पिकोनि त्वरिता । जाली धन्यता सत्पदी ॥ ५ ॥

ऐसा अपार तुझा महिमा । न वर्णवे निगमागमा ।

माझिया मतीची काय गरिमा । वर्णवया बडिवार ॥ ६ ॥

आतां सद्गुरु करुणाधना । वर्षोनि कृपेचीया जीवना ।

वाचा वसुधेपासाव पूर्ण । कवनोपवना वाढवीं ॥ ७ ॥

पळवशाखा सुमनफळ । पदलाळित्य साहित्य सबळ ।

शब्द गौल्यता अर्थ विमल । चतुर सज्जना योग्यता ॥ ८ ॥

होआवयालागीं सद्गुरुस्वामी । राहोनि माज्जिया हृदयसद्गीं ।
 कविता रचोनि वाचा नेमीं । वदनीं सुगम सुखरूप ॥ ९ ॥
 चतुर्विध वाचेचा तूं धणी । तूंचि तयांची जन्मखाणी ।
 म्हणौनि करितुसें विनवणी । वरदपाणी तवांगीं ॥ १० ॥
 ऐसें प्रार्थणे जे साचार । तुज्जिया इच्छेचा उद्भार ।
 वक्ता वदविता तूंचि सधर । पदकिंकर मी तुझा ॥ ११ ॥
 मी तूं म्हणणे हेंचि वाव । परि हा सहज संज्ञेचा स्वभाव ।
 आणिक एक असे प्रादुर्भाव । सुखानुभव या हेतु ॥ १२ ॥

**बरोळ ओऱ्यांपैकीं पहिल्या पांच ओऱ्यांत चंद्राचें व पुढील तीन
 ओऱ्यांत मेघाचें, अशीं जीं दोन खपके केळीं आहेत, तीं फार हृद-
 यंगम आहेत. इतक्याच ओऱ्यांवरून कवीची कवित्वशक्ति स्पष्ट
 दिसून येते. खालील सरस्वतीस्तवन पहाः—**

वंदीन आतां सरस्वती । आदिमाया मूळ प्रक्तात ।
 शारदारूपे श्रीभगवती । हंसवाहिनी जगदंबा ॥ १ ॥
 ब्रह्मा विष्णु महेश्वर । तुज्जिया आज्ञेचे आज्ञाश्वर ।
 उत्पत्ति लय स्थिति व्यवहार । करिता तुज्जेनि सामर्थ्ये ॥ २ ॥
 परारूपे बीज कुसरी । पश्यंती वेषे सूक्ष्मांकुरी ।
 मध्यमा पलवसुमनसंभारी । फलरूप वैखरी तुज नमो ॥ ३ ॥
 वणिपुस्तकधरा अभयपाणी । स्वर्णचंपकपुष्पवणी ।
 भालकुंकुम भुजंगवेणी । मुक्तमौक्तिकसुनासा ॥ ४ ॥
 सीतोत्पलासन श्वेतांबरी । रत्नामरणी प्रकाशलहरी ।
 ज्ञानसुद्रा योगेश्वरी । चराचरीं व्यापक ॥ ५ ॥
 तुज्जिया प्रकाशे सकल जन । वागती बोलती चातुर्यपणे ।
 विषयेद्रिय प्राण पंचीकरणे । तुझ्या नेमे वर्तती ॥ ६ ॥
 तूं वेदांत मूलपीठिके । सप्तकोटी महामत्रनायक ।
 कवितार्थमतिप्रदयके । भवांबुधितारके तुज नमो ॥ ७ ॥
 ऐशी शारदा गुरुमाउली । कृपा कल्पलतिका भली ।
 सुशान कविता सुपक्ष फर्ली । सुरवाडली स्वानंदे ॥ ८ ॥

यापरी वंदिली वाग्देवता । ती वदे मी असें प्रथमाता ।

प्रसवेन सुशब्द साहित्यअर्थी । उपचार पाइकी तूं करीं ॥ ९ ॥

भीरुमपर्व, अध्याय १ ला.

वरील उतान्यांतील शेवटव्या ओवींतील कल्पना व मुक्तेश्वराच्या
आदिपवांतील पुढील ओवींतील कल्पना अगदीं सारखी आहे:—

‘आतां कथेचें अन्नसत्र । घालीं विश्वामाजी पवित्र ।

तेथें स्वामिनी मी स्वतंत्र । पाइकी मात्र त्वां कीजे ॥ १ ॥

चंद्रात्मज कवीच्या कवितेचा थाट मुक्तेश्वरी झोँकाचा दिसतो.
इतकेंच नव्हे, तर कवीनें मुक्तेश्वरी रचनेचे अनुकरण करण्याचा
बुद्धिपुरस्सर प्रयत्न केलेला दिसतो. भारतावर मराठी कविता कर-
णारे नरहारी मोरेश्वर, शुभानंद व गोपाळ या कवींनींही मुक्तेश्वरांचें
अनुकरण केलेले स्पष्ट दिसतें. ‘मुक्तेश्वरी कवितेसारखी कविता
करण्याचें ध्येय’ ढोळ्यापुढे ठेवणाऱ्या या कवींनीं मुक्तेश्वरांची
कविता श्रेष्ठ दर्जाची आहे, हें अप्रत्यक्षपणे कबूल केल्यासारखेंच
आहे; मग मुक्तेश्वरांनी जो प्रथं मराठींत आणिला, त्याच प्रथावर
कविता करण्याचें या कवींस काय प्रयोजन होते वरे? असौ.

खालील ओव्यांतील श्रोतुस्तुति वाचनीय आहे:—

आतां श्रोते संतमहंत । जे कां सद्गुणविवेकभरित ।

सत्तासूर्ये प्रकाशवंत । मिरविती चातुर्यचित्कळे ॥ १ ॥

विकसती सप्रेम न्हदयकमळे । सत्कर्मे घडती सहज लीले ।

जीवशिव चक्रवाकां होय संमेळ । भव मृगजल दाविती ॥ २ ॥

वैराग्य सूर्यकांतीची स्फुरिंग । वाढोनि अग्नि प्रबळला चांग ।

कामकांताराचे सबळ डांग । दहती जयाच्या प्रतापे ॥ ३ ॥

बोधकिरणाचिये वृष्टी । अनुभवभूमिका पावोनि तुष्टी ।

स्वानंद पिकांची निबिड दाटी । ब्रह्मांड सृष्टि न समाये ॥ ४ ॥

ऐसे महाराज संत महंत । हरिती अज्ञान तमातें ।

ज्ञानप्रकाशें वागवित । तयां प्रणिपात साष्टांगी ॥ ५ ॥

कीं साक्षात् परब्रह्ममूर्ति । सगुणरूपे विचरती क्षिती ।

जे कां भावार्थे शरण जाती । तयां उद्धरिती क्षणार्थे ॥ ६ ॥

युद्धारंभी उभयपक्षाचार्चीं सैन्ये रणागणीं प्रविष्ट ज्ञाव्यावर, पांडव-
सैन्याकडे पाहून, आपव्या साथीदारास दुर्योधन म्हणतोः—

तयांप्रति बोले दुर्योधन । 'कुरु-भूमिकेत उतरले दुर्जन' ।

दूत प्रेरिले बोलिले तेणे । युद्धा येणे म्हणोनी ॥ ७३ ॥

नंदकुमराचिया कुचेष्टानले । पांडव पेटोनि बळाशिले ।

वधिल्या अपकीर्ति येतुसे प्रबल । यासी उपाय कवण करावा ? ॥ ७४ ॥

उदंड निकामी मिळाली सेना । सेनाधिपत्य धृष्टयुम्ना ।

सर्वत्रांचिया संरक्षणा । जांदेवो करीतुसे ॥ ७५ ॥

धरोनि धरणीचा लंपटै । कलह कराया पातले नष्ट ।

कृतांतपरिवाराते संतुष्ट । करावया आले वाटतु ॥ ७६ ॥

भूआशेने मेळवोनि भूमीशै । आम्हांसीं कदन करोनि विशेष ।

राज्याभिषेकाचा हव्यास । धरोनि आले वाटतु ॥ ७७ ॥

आपण वनवासी पामर । करों पाहती राज्याधिकार ।

पाहें पां अति आश्चर्यतर । अनुपम त्यांचा पराक्रमू ! ॥ ७८ ॥

दुर्योधनासारख्या निसर्गदुष्ट मनुष्याच्या तोङीं वरील भाषण
फार समर्पक दिसते, यांत संशय नाहीं. वरील भाषणानंतर कर्ण,
दुर्योधन व द्रोणाचार्य यांचीं जी भाषणे झाळीं, तीं पुढे दिलीं आहेतः—

कर्ण म्हणे कृमिपरिवार । रगडाया काय नवल थोर ।

तोवि हे मिळणीचे मिळाले नृपवर । ते तुज गहन कायसे ? ॥ ७९ ॥

आम्हीं असों तुझे वीरकेसरी । प्रत्येक प्रेरिजे अरि-गजावरी ।

तयासी कासया एकांत-कुसरी । आज्ञा पुरे पायांची ॥ ८० ॥

काय खलबल रिपुसैन्य-साग्रह । किंवा भुजबळे मागें सारूं ।

शिरें तोडोनि राशी करूं । शर्लीं भरूं उरले ते ॥ ८१ ॥

यापरी राज्याचें मनोगत । बोलेनि पराक्रमाची मात ।

वेगें आज्ञा-विडा दे दे म्हणत । रिपुदळाते वधावया ॥ ८२ ॥

तृप वदे जीर्ण तुणाचला । कासया योजिजे वज्रजवाला ।
रिपुद्लअलींतें वधावया प्रबला । तूं पाहिजेस कासया ? ॥ ८३ ॥

स्वसैन्य बाहेर काढविजे । दूत प्रेरौनि रायातें पाचारिजे ।
परस्पर युद्ध मोडोनि बोजें । युद्धीं बुजविजे रिपुद्ला ॥ ८४ ॥

ऐकोनियां बाल्य भाषण । माथा तुकवोनि बोले द्वोण ।
राया, चतुरं दलातें प्रेरून । समराभिजयो करावा ॥ ८५ ॥

ऐशा भ्रांतीच्या उद्योग-वासना । कैसें काय म्हणावें कवणा ? ।
कटकटा कौरवान्वय संपूर्ण । आजि संहरला वाटतु ॥ ८६ ॥

कर्णे कुशब्दाचिया शरजाले । पांडव तत्क्षणींच वधिले ।
आतां संप्रामाचे बोले । कासया फोल बोलणे ? ॥ ९० ॥

मागे गंधर्वे बंधूसहित । बांधोनि नेतां गगनपंथे ।
अर्जुनें सोडविला कीं कर्ण तेथे । बला नाश रहतें जिकिले (?) ॥ ९१ ॥

तेथे कोणसा आहे बलवंत । कृष्ण तो गाईराखणाइत ।
पांडव वनफलें भक्षोनि जीवें जित । इतर भूमुज बळहीन ॥ ९२ ॥

तुऱ्या देशाचे द्वारपाल । पाठवोनि पराभविजे परदल ।
मग संतोषे राज्य प्रबल । करोनि निवैर राहिजे ॥ ९३ ॥

**दुर्योधनानें आपव्या सैन्याचें आधिपत्य भीष्मास दिलेले पाहून
कर्ण म्हणतोः—**

मग कर्ण म्हणे जी कौरवेश्वरा । हा कौरवांतें पितामह खरा ।
धर्म-परिणत नीतिचा पुरा । परि युद्धमात कासया ययातें ? ॥ ९३५ ॥

गळगळरल रायाचे महाभट । जे कां मांडलिक राजे वीरोद्धट ।
त्यांमाजी माने काय हा ज्येष्ठ । गतवयस्क म्हातारा ॥ ९३६ ॥

शिथिल चर्म सुकले गाल । पडभोवया मुखीं गळे लाळ ।
शरीर वांकले जाला झोळ । केंस पिकले सर्वांगीं ॥ ९३७ ॥

दंतस्थान जाले ओस । हनुवटी लागत नाकास ।
शिरकंपितातें समरोद्वास । म्हणोनि हांसे अतिशयें ॥ ९३८ ॥

**कर्णार्थ्या या पोरकटपणाबद्दल द्वोणाचार्यीनीं त्याची ताबडतोब
कानउघाडणी केलीः—**

ऐकोनि कर्णीचे निष्ठुर वचन । कोपें खवळला म्हणे द्रोण ।
 तूं काय त्याचिया समान । तो सुरनदी-नंदन प्रतापी ॥ १४१ ॥
 तूं दुःखा नेणतां विचार । समर्थांते बोलसी नीचोत्तर ।
 तुज ऐसा जांबुवंत नव्हे पामर । तो महाप्रतापी बळियाढा ॥ १४२ ॥

भीष्मपर्व, अध्याय १ ला.

खालील धर्मे—भीष्मसंवाद चितनीय आहे:—

मग रिपुदलाचिध जातां पोहत । भीष्म बेट लागलें त्वरित ।
 त्याच्या चरणीं पावोनि विश्रांत । बोलता जाला धर्मराजु ॥ ४९ ॥
 म्हणे स्वामी करुणानिधि । तव कृपाछत्राच्या छायेमधीं ।
 वसतां सकोध उष्ण बाधी । दाहसी वाटे आमुतें ॥ ५० ॥
 तूंवि युद्धा सिद्धल्यावरी । मग अम्हांते कैची उरी ।
 संग्राम सरेल कैसिया परी । पुढां निर्वाह कोणता ॥ ५१ ॥
 आमुतें अवमानपर्वतपात । केला कौरवीं तुम्हां देखत ।
 आम्हीं सत्य नेमाचा धरोनि पंथ । चाललों वडिलां मानेसे ॥ ५२ ॥
 वाळके अन्याय केलिया मारी । माता संरक्षी सर्वांपरी ।
 अपराध नसतां कोपली जरी । पालिता कोण तयाते ॥ ५३ ॥
 आमुच्या वर्तणुकीचे फल । प्राण घ्यावयाचा की रक्षणे विमल ।
 दोमाजी^१ एक आङ्गा सबळ । याकी माते कृपालुवा ॥ ५४ ॥
 सुहास्य-वदने गंगासुत । म्हणे ऊठ ऊठ माझी एक मात ।
 म्हणोनि मौळ उचलोनियां हाते । उठविला भूपाळकुलतिलकु ॥ ५५ ॥
 म्हणे दुर्योधने विक्रित केले । म्हणोनि पराधीनत्व आले ।
 परसेवा लघुत्व प्राप्त जाले । काय आम्हां बोलविसी ॥ ५६ ॥
 वडील हो कां अथवा सुजन । तपस्वी किंवा गर्विष्ठ पूर्ण ।
 सर्वही द्रव्यस्थाचे सेविती चरण । असे वर्तमान या जर्गी ॥ ५७ ॥
 परभजकापाशी कैचा गुण । कैची आढथता कैचा मान ।
 पुरुषाधमामाजी अग्रणी । होऊनि ठेला धर्मजा ॥ ५८ ॥
 कौरव-धने धन-संसारी । बद्ध जाले सर्वांपरी ।
 तेणे गुणे दलकैवारी । होऊनि युंदां ठाकलों ॥ ५९ ॥

चंद्रात्मजरुद्राची बहुतेक सगळी कविता या नमुन्याची आहे; शब्द-योजना समर्पक, प्रसाद भरपूर, भाषणे मार्भिक आणि वर्णने सुंदर आहेत. युद्धासारख्या भयंकर आणीबाणीच्या वेळीं गीर्तेतला उपदेश भगवंतानीं अर्जुनास कां केला, याबदल आश्वर्य वाढून, जनमेजय राजा वैशंपायनास विचारतो:—

‘प्रचंड संप्राम सूर्योदयीं। प्रबोधन्चंद्राचें काज काई?।

अर्जुनातें श्रीकृष्णे पाहीं। बोधणे किनिमित्त हें सांग’॥

नंतर, तिसऱ्या अध्यायांत श्रीमद्भवद्गीतेचा सारांश सुमारे १९० ओऱ्यात दिला आहे. एकंदर प्रथं फार वाचनीय आहे. पण तो छापून प्रसिद्ध झालेला नसल्यामुळे, तो वाचण्याची शिफारसें वाचकांस करता येत नाहीं. आतांपर्यंत, अगदीं टाकाऊ व नीरस अशी किती तरी मराठी कविता छापून प्रसिद्ध झाली आहे, पण प्रस्तुत कवींच्या ग्रंथांसारखे सुंदर प्रथं अद्याप अप्रकाशितच आहेत, ही मोठ्या खेदाची गोष्ट होय.

महीपति.

महिपतिच्या वाणीतें सेवुनि तरतात जेवि गंगेतें।

विषयांत रंगलें जें जनमानस सद्यर्थांच रंगे तें ॥ १ ॥

मोरोपंत.

सगळ्या महाराष्ट्र वाढमयांत कवि किंवा चरित्रिकार या नाऱ्यानें महीपतींची योग्यता फार मोठी आहे. जुन्या साधूंचीं किंवा कवींचीं चरित्रे लिहिणारास महीपतींच्या ग्रंथाचें साद्य घेतल्याशिवाय गत्यंतर नाहीं, इतके सांगितलें म्हणजे त्यांच्या कर्तव्यगारीची कश्पना वाचकांस सहज होईल. आपल्यापूर्वीं सगळ्या हिंदुस्थानांत होऊन गेलेल्या साधुसंतांचीं चरित्रे महीपतींनी आपल्या चार मोठ्या ग्रंथांत

इतक्या रसाळ वाणीने वर्णिली आहेत कीं, अर्द्धाचीन पद्धतीचे चरित्रग्रंथ यापुढे कितीही बाहेर पडले. तरी महीपतीच्या प्रंथाचें महत्त्व व वाचन त्यास, मराठी भाषा अस्तित्वांत आहे ताष्टकाळ-पर्यंत, विलकुल कमीपणा येण्याचा संभव नाही. महीपतीच्या चरित्र-विषयक प्रथांच्या-विशेषतः भक्तविजयाच्या—आजपर्यंत जितक्या आवृत्त्या निघाल्या, तितक्या गुरुचरित्रासारखे एकदोन प्रथ शिवाय करून दुसऱ्या कोणल्याही कर्वांच्या प्रथांच्या निघाल्या नसतील, किंबहुना महीपति आणि श्रीधर यांनी सगळ्या सामान्य महाराष्ट्राच्या नैतिक आणि धार्मिक शिक्षणाची कायमची जबाबदारी आपल्यावर घेतली आहे, असें म्हटल्यास फारशी अतिशयोक्ति होईल असे बाटत नाही.

महीपतीचे तीर्थरूप दादोपंत कुळकर्णी हे मोगळांच्या पदरी होते. तिकहून आपल्या वयाच्या ४० व्या वर्षी ते ताहराबादेस येऊन राहिले. तेथे ते स्थानसंध्या, देवदेवतार्चन करून काळक्षेप करीत असत. दर महिन्यास पंढरपूरची वारी करण्याचा त्यांचा ऋम होता; हा ऋम अगदी निर्विघ्नपणे दोन तपे चालला. पोटीं पुत्र-संतान नसल्यामुळे आपल्या मार्गे वारी बंद पडेल, असा विचार मनांत येऊन, एकदा पंढरीस असतांना, श्रीविठ्ठलाच्या चरणांवर मस्तक ठेवून ते म्हणाले, ‘वारी चाळू राहण्याची व्यवस्था होईल तर बरे होईल.’ पुढे रात्रौ ते देवळांतील एका ओरींत निजले असतां, असा चमत्कार झाला म्हणून सांगतात कीं, श्रीविठ्ठलांनी स्वप्रीत त्यांच्या हाती एक पेढा दिला व ‘हा आपल्या पत्नीस खाण्यास द्या’ असें त्यास सांगितले. दादोपंत जागे होऊन पाहतात, तो हातांत खरोखरच पेढा आहे! मग ते ताहराबादेस आले व तो पेढा त्यांनी आपल्या पत्नीस खावयास दिला. उवकरण तिला गर्भ राहिला. दादोपंताची साठी उलटल्यावर त्यांनी हैं

पुत्रमुख पाहिले. ताहराबाद येथे महीपतींचा जन्म सन १७१५ (शके १६४७) त झाला. हे ऋग्वेदी वासिष्ठगोत्री ब्राह्मण, आडनांव कांबळे. महीपति रूपानें फार सुंदर होते, तसेच बुद्धीनेही चलाख होते. त्यांचे बाळपणाचे खेळणे म्हणजे भजन-पूजन, दगडाच्या चिपळ्या घेऊन ते भजन करीत असत. ते पांच वर्षांचे झाले तेव्हांच त्यांनी पंढरुरास जाण्याचा हड्ड घेतल्या. वडील अशक्त झाले. होते, म्हणून त्यांनी आपल्या विश्वासाचा एक कासार व दोन ब्राह्मण बरोबर देऊन महीपतीस पंढरुरास पाठविले, तेथे त्यांनी श्रीपाडुरंगाचे दर्शन घेतले व क्षेत्रप्रदक्षिणा केली.


महीपतींचे शिक्षण बरेच झाले होते. त्यांनी छिह्नेले ग्रंथ उपलब्ध झाले आहेत, त्यांतील त्यांचे हस्ताक्षर चांगले आहे. महीपतींस संस्कृत भाषेचे ज्ञान चांगले असावे असें त्यांच्या ग्रंथांचरून दिसते. मराठी भाषेचे ज्ञान तर त्यांस चांगले असून, त्यांच्या पूर्वी होऊन गेलेल्या बहुतेक मराठी कवींची बहुतेक सगळी मराठी कविता त्यांनी लक्षपूर्वक वाचली होती, हें त्यांचे ग्रंथच सांगतात. मराठीशिवाय, गुजराठी, कानडी व हिंदी या भाषांचे ज्ञान महीपतींस होते. महीपतींचा बांधा सुट्ट होता. आपल्या वयाच्या सोळाव्या वर्षांच ते कुळकर्णाचे काम करून लागले. ताहराबादचे कुळकर्ण व जोशीपणा महीपतींकडे होता. ताहराबाद हा गांव एका मुसळ मानास जहागीर मिळाला होता. त्या मुसळमानाच्या कचेरींत महीपतींस नित्य जावे लागत असे. एके दिवशी कचेरींतून येऊन ज्ञान करून ते 'देवपूजेस बसले असतां, जहागिरदाराचा शिपाई त्यांस बोलावण्यास आला. 'देवपूजा आटोपतांच येतो.' असें महीपतींनी त्यांस सागितले, इतक्यांत आणखी दोन बोलावणीं आलीं. तेव्हां तो यवन शिपाई त्यांस कांही उणे-अधिक शब्द बोलला. ते ऐकून महीपतींस फार वाईट वाटले. पूजा आटोपव्या-

वर ते जहागिरदाराच्या वाढ्यांत गेळे व तिकडचे काम संपवून घरी आव्यावर, कानास लेखणी होती, ती देवापुढे ठेवून त्यांनी शपथ वाहिली की, 'आजपासून गांवकामांत लेखणी हाती धरणार नाही' ही शपथ त्यांनी व त्यांच्या वंशजांनी हा काल-पावेतो पाळली आहे व सात पिढ्यांपर्यंत ती तशीच पाळली जावयाची आहे.

महीपतिमहाराजांस विठ्ठलबोवा व नारायणबोवा असे दोन पुत्र होते. विठ्ठलबोवा हे गवयी असून शेवटच्या बाजीरावांचे आश्रित होते. ते पुण्यास रहात असत. महीपतींचे वंशज हळ्डी ताहराबादेस आहेत, ते कीर्तन फार चांगळे करितात. महीपतींचा वंशवृक्ष येणेप्रमाणे:—

दादोपंत + गंगाबाई

।
महीपति (चरित्रनायक)



मोरोपंत, अमृतराय, सोहिरोबा आंबिये, शिवदिन केसरी, मध्यमुनीश्वर, रामजोशी, देवनाथ, नरहरि मोरेश्वर हे सगळे संत व कवि महीपतींचे समकाळीन होत. मात्र यांपैकीं कोणाकोणाशीं

त्याचा परिचय होता, यासंबंधाची माहिती मुळीच उपलब्ध नाही. मोरोपंत महीपतींहून १४ वर्षांनी लहान होते.

महिपतींच्या पत्नीचें नांव काय होतें, हें कोठेही नमूद केलेले आढळत नाही. दादोपंतांचा वृद्धापकाळ ज्ञाल्यामुळे यांची वारी महिपतींनी पुढे चालविली. पंढरपूर, श्रीपांडुरंग आणि वारकरी साधुसंत यांच्यासंबंधानें तुकारामबुवांच्या पश्चात् महिपतींनी जितके वाढूमय लिहिले, तितके दुसऱ्या कोणी लिहिले नाही. तुकारामबुवा आपल्या हयातीत कधी पंढरपुरास गेले होते की नव्हते याचा कित्येकांस संशय आहे, पण महिपतींची वारो कधी चुकली नाही. त्यांच्या वृद्धापकाळी ते एकदां पंढरपुरास जात असतां वाटेत घोड्यावरून पडले, तेब्हां त्यांच्या इष्टमित्रांनी त्यांस परत घरीं आणले, त्यावेळीं त्यांनी पांडुरंगास एक लहानसे भोवीबद्ध पत्र पाठविले, तें याच लेखांत पुढे दिले आहे.

महीपतींस तुकाराममहाराजांनी स्त्रमांत दृष्टांत दिला कीं, ‘नामदेवांचा शतकोटी अभंग करण्याचा*संकल्प माझ्या हातून पुरा आला; आतां संतचरित्रांचे वर्णन तुमच्या मुखानें व्हावे.’ इतके सांगून तुकारामबुवांनी आपला वरदहस्त महीपतींच्या मस्तकावर ठेविला व त्या दिवसापासून त्यांस काव्यस्फूर्ति ज्ञाली; अशी आह्यायिका आहे, व संतलीलामृताच्या प्रथमोऽध्यायांतील पुढील ओँव्यावरून ती खरी असावी असें वाटते. महीपति म्हणतात:—

१. यासंबंधाचें विवेचन तुकारामबुवांवरील निबंधांत करूं.

* तुकारामबुवा म्हणतात:—

अभंग

“ चार कोटी एक लक्षाचे शेवट। चौर्तास सहस्र स्पष्ट सांगितले ॥ ”

याशिवाय त्यांच्या एका अभंगांत ‘नामयाची वाकी फेडियली’ असे स्पष्ट उद्घार आहेत.

‘ ज्यानें मस्तका ठेविला अभय कर । दुस्तर भवांधि केला पार ।
 तो तुकाराम सद्गुरु वैष्णववीर । ग्रंथारंभी नमस्कार तयासी ॥ १ ॥
 मृत्युलोकां दाविली अघटित करणी । देहासमवेत गेले वैकुंठभुवर्ना ।
 अद्यापि शुद्ध भाव देखेनी । देती स्वप्नी उपदेश ॥ २ ॥

या ओँव्यांत स्वतः महीपर्तीनीं जी गोष्ट स्पष्टपणे नमूद केली आहे,
 तिच्या सत्यासत्यत्वासंबंधानें शंका वेण्याचें काहीं कारण आहे, असें
 मला वाटत नाहीं. ज्या जडवादी लोकास असल्या गोष्टी खोव्या थाणि
 अशक्य वाटतात, त्यांनीं ‘ज्या गोष्टीचा मनुष्यास निदिष्यास लागला
 असेल, ती गोष्ट स्वप्रांत त्यास दिसते.’ या नियमाप्रमाणे वरील
 चमत्काराचा उलगडा करावा म्हणजे झाले. तुकारामबुवांस महिपर्ती-
 सारखा प्रेमळ शिष्य चांगला शोभतो यांत संशय नाहीं. महीपर्तीनीं
 शेंकडूं संतांचीं चरित्रे लिहिलीं आहेत; परंतु त्यांनीं लिहिलेल्या
 तुकारामचरित्राइतके जुने सुंदर चरित्र मराठी भाषेत दुसरें नाहीं.
 महिपर्तीचा पहिला प्रथं भक्तविजय हा शके १६८४ या वर्षी पूर्ण
 झाला. त्या वेळी त्याचें वय ३७ वर्षांचे होते, अर्थात् या पूर्वी
 थोडे दिवस महीपर्तीस तुकारामबुवांचा दृष्टांत झाला असावा.
 तुकारामबुवा हेच आपले गुरु होत, असें महीपर्तीनीं आपल्या इतर
 ग्रंथांतही सागित्रें आहेः—

‘ नमूं सद्गुरु तुकाराम । जेणे निरसिला भवत्रम ।
 आपुले नार्मा देऊनि प्रेम । भववंधन निरसिले ॥ ३ ॥
 भक्तविजय, अध्याय १ ला.

सद्गुरु तुकाराम समर्थ । अंतरसाक्ष चैतन्यनाथ ।
 तेणे होवोनि हृदयस्थ । आठव मातें दिघला ॥ १०९ ॥

संतलीलामृत, अध्याय ३५.

१. या चरित्राच्या सौदर्यासंबंधानें कोणास शंका असेल, तर त्यांनीं कृपा
 करून तें एकवार वाचून पहावें अशी शिफारस आहे.

सद्गुरु तुकाराम समर्थ । तथासि माज्जा प्रणिपान ।

ज्याने अवतार घेवोनि मृत्युलोकांत । दाविला भक्तिपंथ साथकां ॥ १४ ॥

× × × × ×

जो भक्तिज्ञान वैराग्यपुतळा । ज्याचे अंगा अनंत कळा ।

तो सद्गुरु तुकाराम आम्हांसि जोडला । स्पर्मीं दिधला उपदेश ॥ २० ॥

मी तरी सर्वां विषयां हीन । ऐसें साक्ष देतसे मन ।

परी कृपा केली कवण्या गुणे । त्याचे कारण तो जाणे ॥ २१ ॥

भक्तलीलामृत, अध्याय १ ला.

या ओळ्यांत ‘स्पर्मीं दिधला उपदेश’ असें महीपतींनीं सष्टु
म्हटले असून ‘सद्गुरुकृपेचेनि वैभर्वे । ज्ञान अज्ञान मेले सर्व ।’
असे उद्भार तुकारामबुवांस उद्देशून काढले आहेत. तेव्हा आतां
या बाबतीत निष्कारण शंका घेण्याचे कांहीं प्रयोजन आहे असे
मला वाटत नाहीं. स्वतः महीपतीच एके ठिकाऱ्या म्हणतातः—

कोणी विकल्पी जे विचक्षण । ते म्हणोत हें कवित्व नूतन ॥

आम्हांसी न वाटे प्रमाण । न करूं श्रवण सर्वथा ॥ ८० ॥

एवं भावार्थिया मार्गे विकल्पी नर । लागले असती परंपर ॥

असो. महीपतींचा पहिला ग्रंथ भक्तविजय होय हें पूर्वी सांगितलेंच
आहे. महीपतींनीं लिहिलेली एकंदर कविता येणेप्रमाणे:—

	ओळ्या	रचनाशक.
१ भक्तविजय, अध्याय ५७,	९९१६	१६८४
२ संतलीलामृत, अध्याय ३९,	९२५९	१६८९
३ भक्तलीलामृत, अध्याय ५१,	१०७९४	१६९६
४ संतविजय, अध्याय १६, (भपूर्ण) ४६२८		”
५ कथासारामृत, अध्याय ३६,	७३००	१६८७
६ पंढरीमाहात्म्य, अध्याय १२,		

७ अनंतव्रतकथा	१८६
८ दत्तात्रेयजन्म	११२
९. तुळसीमाहात्म्य, अध्याय ६	७६३
१० गणेशपुराणाचा कांहीं भाग अ. ४	३०४
११ पांडुरंगस्तोत्र	१०८
१२ मुक्ताभरण व्रत	१०१
१३ ऋषिपंचमी व्रत	१४२
१४ अपराधनिवदन स्तोत्र	१०१
१५ अभंग व पदे स्फुट.	

या एकंदर ग्रंथांची पद्यसंख्या सुमारे ४०,००० होईल. भक्त-विजयाच्या शेवटी समाप्तिकाल दिला आहे तो येणेप्रमाणे:—

“ शके सोळारों चौन्यायशी । चित्रभानु संवत्सरासी ॥

वैशाख वद्य द्वादशीसी । ग्रंथ सिद्धीसी पावला ॥

भक्तविजयांत उया संतकथा वर्णन करावयाच्या राहिल्या, यांचा संग्रह करावा म्हणून महीपतींनी संतलीलामृत हा दुसरा ग्रंथ लिहिला, हे पुढील ओऱ्यावरून स्पष्ट दिसते:—

“ आतां कलियुगामार्जीं निश्चिती । बौद्ध अवतार धरी श्रीपती ॥

तरी अज्ञानी जन कैसे तरती । मग अवतार संतीं घेतले ॥ ६२ ॥

त्यांचे चरित्र यथापद्धति । ते वर्णिले भक्तविजय ग्रंथां ॥

परी ते कदा सपूर्ण न होती । आस्था चित्तां दुणावे ॥ ६३ ॥

असंख्य ईश्वराच्या विभूति । संख्या करितां न पुरेचि मती ।

अंगाचे रोम आहेत किती । ते न गणवती सर्वथा ॥ ६४ ॥

परी एक सांगतों आमुळे मत । भक्तस्तवनीं रमले चित्त ॥

यालांगीं संतलीलामृत । दुसरा ग्रंथ अरंभिला ॥ ६५ ॥

भक्तविजयांत राहिलीं चरित्रे । तीं येथे ऐकावी सविस्तर ॥

बुद्धीचा दाता रुक्मणीवर । सर्व भार तयावरी ॥ ६६ ॥

या ओँव्यांत भक्तविजयानंतर संतलीलामृत लिहिले असें स्पष्ट म्हटले आहे, पण १८८६ सालीं रा० मारुती जनार्दन दांडेकर यांनी प्रसिद्ध केलेल्या संतलीलामृताच्या शेवटी प्रथसमाप्तीचा काल--

‘शके सोळाशें एकूणऐशीं। सर्वजित नाम संवत्सरासी।

फालगुन शुद्ध चतुर्थीसी। प्रथं सिद्धीसी पावला ॥

असा दिला आहे. तो वरील गोष्टीशीं जुळत नाहीं. कारण पहिला प्रथं १६८४ त व दुसरा १६७९ त लिहिला जाणे शक्य नाहीं. अर्थात् येथे कांहीं तरी चुकी झाली असली पाहिजे हें उघड आहे. दुसरे असें कीं, शके १६७९ त सर्वजित् संवत्सर येत नाहीं. शके १६८९ त येतो; तेव्हा येथे शके १६८९ पाहिजे हें स्पष्टच झाले. पण वरील ओवीच्या यमकाकडे पाहिले म्हणजे ‘एकूणऐशी’च्या ठिकाणी ‘एकूणनव्वद’ असा शब्द घालतांच येत नाहीं. यावरून ही चुकी खुद महीपतींकद्दूनच विस्मृतीमुळे घडली असावी, असें म्हणणे भाग आहे. निरनिराळ्या चार गृहस्थानीं प्रसिद्ध केलेल्या संतलीलामृताच्या चार प्रति पाहिल्या, या सर्वांत वरील ओवीच आढळते, हें लक्षात ठेवण्यासारखे आहे. असो. स्वतः महीपतींनी दिलेला प्रथरचनाक्रम व शके १६८९ त सर्वजित संवत्सर येतो, या गोष्टी लक्ष्यांत घेतां संतलीलामृताचा रचनाकाल शके १६७९ नसून शके १६८९ होय, असें स्पष्ट विधान करण्यास कांहीं हरकत नाहीं. संतलीलामृतानंतर महीपतींनी भक्तलीलामृत प्रथं लिहिला, त्याच्या प्रथमोऽध्यायांत ते म्हणतात:—

ल्यांचीं चरित्रें व्हावया प्रख्यात। युक्ति केली पंढरिनाथे ॥

मज पुढे करूनि निमित्त। श्रीभक्तविजय प्रथं वदविला ॥

दुसरा संतलीलामृतसार। त्यांतही चरित्रें वर्णिलीं फार ॥

परी आणिक कथा राहिल्या अपार। मग श्विमणीवरे आळापिले ॥

म्हणोनि भक्तलीलामृत जाण। प्रथं आरंभिला दुसऱ्याने ॥

संतविजय ग्रंथ अपूर्ण असून, त्याचे जे २६ अध्याय उपलब्ध आहेत, त्यापैकी पहिल्या २५ अध्यायांत श्रीरामदासस्वामीचे व २६ व्या अध्यायांत बाबाजीबाबा अरणगांवकर यांचे चरित्र दिले आहे. यावरून हा प्रंथ महीपतिकृत नसून, कोणी तरी रामदास-संप्रदायी गृहस्थानें तो महिपतीच्या नांवावर दडपून दिला असावा, अशा अर्थाचा एक लेख डॉ० प्रभाकर रामकृष्ण भांडारकर यांनी ‘पुण्यकपट’ या सदराखालीं विविधज्ञानाविस्तार मासिक पुस्तकांत प्रसिद्ध केला आहे, पण त्यांत कांही अर्थ नाहीं. कारण खुद मर्ही-पतींनी किहिकेला संतविजय त्यांच्या वंशजांपाशीं असून तो अपूर्ण आहे, असें त्यांचे म्हणणे भाहे व उपलब्ध असलेल्या संतविजयाचे शेवटीं ज्या अर्धीं फलश्रुति व प्रंथसमाप्तिकालनिर्देश नाहीं, त्या अर्धीं सदर ग्रंथ पूर्ण होण्यापूर्वीच महीपति स्वर्गस्थ झाले असावे असें वाटतें. भक्तविजयांत रामदासस्वामीचे थोऱ्हेसें चरित्र महिपतींनी दिले आहे. त्यानंतर जसजशी अधिक माहिती मिळत गेली, तसतसे त्यांनी पुढील तीन संतचरित्रविषयक ग्रंथ लिहिले व रामदासांचे विस्तृत चरित्र मागाहून मिळालें त्याचा समावेश त्यांनी संतविजयांत केला. पुढील ओव्या पहा:—

“आतां ऐका श्रोते चतुर । रामदास मारुती अवतार ॥

करावया विश्रोद्धार । प्रगटे साचार भूमंडळीं ॥ १३ ॥

त्यांचे चरित्र यथामाति । वर्णिले श्रीभक्तविजय प्रंथीं ॥

परी ते संकलित कथा निश्चितीं । विस्तार स्फूर्ति न केली ॥ १४ ॥

संतविजय, अ० १

महीपतीच्या रचनेची ओळख संतविजयाच्या साडेचार हजार ओव्यांत डॉ० प्रभाकरपंत भांडारकर यांस पटली नाहीं हें मोठे आश्र्य आहे. असो. रा० रा० विश्वनाथ काशीनाथ राजवाढे यांनी सरस्वतमिंदिरांत ‘नाभाजीनें व महीपतीनें वर्णिलेले संत’ या सदरा-

खालीं जी उपयुक्त यादी प्रसिद्ध केळी आहे, तिच्या भारंभीं त्यांनी महीपतीच्या प्रथांचा जो क्रम दिला आहे, त्यांत भक्तविजयानंतर संतविजय झाला असें त्यांनी म्हटले आहे; पण हें विधान प्रमाणगुद्द नाही, हें खुद महीपतीनी दिलेल्या वरील क्रमाशूलन उघड होते. वरील प्रथांशिवाय महीपतीनीं ‘सारांश ज्ञानेश्वरी’ नामक एक प्रथ तयार केला आहे. त्यांत ज्ञानेश्वरीतश्या १४३१ निवडक ओऱ्या दिल्या आहेत. ओऱ्यांची निवड करताना ‘भक्ति’ या विषयावर महीपतीनीं विशेष कटाक्ष ठेवला होता, असें त्या ओऱ्यांवरून दिसते. ज्ञानेश्वरीचा योगमार्गविषयक सहावा अध्याय त्यांनी अजिबाद गाळला आहे व भक्तिविषयक बारावा अध्याय समप्र उतरून घेतला आहे.

महीपति स्वभावानें फार नम्र, प्रेमळ आणि मोठे बहुशृत होते. सगुणोपासनेकडे त्यांचा ओढा विशेष दिसतो. ते कट्टे वैष्णव—तुकारामबुवांचे पुर्ण अनुयायी होते. अहिंसा, भूतदया आणि वसुधैव कुटुंबकत्व हे गुण त्यांच्या अंगीं पूर्णत्वानें वास करीत होते. त्यांच्या वेळीं महाराष्ट्रांत मोठा दुष्काळ पडला होता, त्यास ‘करंच्चाचे साल’ असें म्हणतात. त्या दुष्काळात महीपतीनीं आपल्या घरावर तुळसीपत्र ठेवून तें गरिबांकडून लुटविले ! ती हकीकत गांवच्या जहागीरदारास समजतांच त्यानें पुष्कळ गाड्या भरून साहित्य पाठविले, परंतु त्याचा स्त्रीकार न करितां महीपतीनीं आपला चरितार्थ भिक्षेवर चालविला. द्याप्रमाणे प्रत्येक तिसऱ्या वर्षी आपले घर लुटविष्याचा क्रम त्यांनीं चालू ठेविला. पुढे लोकांनीं सांगितले कीं ‘हा आपला क्रम आपल्या मागे चालणे कठीण आहे, यासाठीं जे निरंतर चालेल तें करावे.’ मग महीपतीनीं ताहराबाद येथे श्रीविठ्ठलाचे मंदिर अयाच्चित वृत्तीने बांधिले व तेथे आषाढ वद्य दशमीपासून अमावास्येपर्यंत पांडुरंगाचा उत्सव करण्याची चाल सुरु केली, ती अद्याप चालू आहे.

महीपतींनी आपले ग्रंथ फार शोधपूर्वक लिहिले आहेत. ऐति-हासिक चरित्राविषयक ग्रंथ लिहिण्यासाठी जो शोध आणि खटाटोप करणे अवश्य आहे, तो सगळा महीपतींनी केळा होता. पुष्कळ संतांच्या गांवीं जाऊन, त्यांच्या वंशजांस मेटून व त्यांच्या घरचीं दफतरें चाळून जी माहिती उपलब्ध झाली तिचा समावेश त्यांनी आपल्या ग्रंथांत केळा आहे. पाश्वात्य वाढूसयाच्या परिचयामुळे जी ऐतिहासिक दृष्टि हळूं आव्हांस प्राप्त झाली आहे, ती महीपतींच्या अंगीं अलगांशाने तरी होती, असें म्हणण्यास पुष्कळ पुरावा आहे. चमत्कारादिकांच्या गोष्टी त्यांनी आपल्या ग्रंथांत दिल्या आहेत, इतक्याचमुळे त्यांच्या ग्रंथांची योग्यता बिलकुल कमी होत नाही. चमत्कारांवर विश्वास ठेवण्याचा तो काल होता, इतकेंच नव्हे तर खुद महीपतींनी निरनिराळ्या काळीं निरनिराळ्या प्रकारचे पांच दहा चमत्कार केले, अशीही प्रसिद्धि आहे. अशा स्थितींत त्यांनी इतर साधूंनीं केलेल्या चमत्कारांच्या ज्या गोष्टी ऐकल्या त्या सगळ्या आपल्या ग्रंथांत दाखल कराव्या, यांत काहीं मोठें से आश्रय नाहीं.

महीपतींची वाणी फार रसाळ, प्रासादिक आणि साधी आहे. त्यांच्या ग्रंथांत भक्तिरस नुसता उचंबळून राहिला आहे. वर्णाने सुंदर आणि उपमा तर अत्यंत समर्पक आणि हृदयगंम आहेत. मात्र कोठे कोठे त्याचा थोडासा अतिरेक झालेला आढळतो. महीपतींच्या ग्रंथांनी महाराष्ट्रात फार मोठे धर्मकार्य केले आहे व त्यांची बरोबरी इतर ग्रंथांकडून होणार नाही. मुलांमुलींस व तरुण स्त्रियांस धर्मशिक्षण व नीतिशिक्षण देण्यास महीपतींचे ग्रंथ सर्वतोपरी समर्थ आहेत, यांत संशय नाही व या त्यांच्या सामर्थ्यांचा फायदा महाराष्ट्रानें आजपर्यंत चांगला करून घेतला आहे. महीपतींच्या कवितेत मुक्तेश्वरांची उच्च कव्यनाशक्ति नाही, पण तीत खरे कवित्व असून ती फार प्रेमळ असल्यामुळे तिची लोकप्रियता आजपर्यंत जशी राहिली,

तशीच ती पुढे ही अगदीं अबाधित राहणार यांत संशय नाही. आपल्या पूर्वी होऊन गेलेल्या नाभाजी व उद्घवचिदन या संतचरित्रकारांनी मिळवून ठेवलेली माहिती व स्वतः परिश्रम करून मिळविलेली माहिती यांचा यथा स्थित उपयोग करून महीपतीनीं संतचरित्रविषयक जे मोठे चार प्रथं निर्माण केले, त्यांचे स्थान महाराष्ट्रशारदामंदिरांत जसे अगदीं स्वतंत्र आहे, तसेच महाराष्ट्रकविमंडळांत महीपतींचेही स्थान अगदीं स्वतंत्र आहे. त्यांच्या कथासारामृत प्रथांत श्रीविष्णुच्या निरनिराळ्या व्रतांच्या सुरस कथा सुंदर भाषेत वर्णिल्या आहेत. महीपतींच्या ओँव्यांप्रमाणेच त्यांचीं पदे व अभंग हीं फार सुरस आहेत. काहीं संतांचीं चरित्रे त्यांनी अभंगवृत्तांत गायिली आहेत, तीं येणेप्रमाणे:—

श्रीनामदेवचरित्र	अभंग	६२	जगमित्रनागाचरित्र	अभंग	६३
हरिपाळचरित्र	„	९८	माणकोजी बोधलेचरित्र	„	६७
कमालचरित्र	„	६७	संतोबा पवारचरित्र	„	१०२
नरांसहमेहताचरित्र	„	५२	चोखामेळाचरित्र	„	४७
राकाकुंभारचरित्र	„	४७			

एकदा ओवीवृत्तांत विस्तारानें वर्णिलेलीं संतचरित्रे त्यांनीं पुनः अभंगवृत्तांत वर्णिलीं आहेत यावरूनच त्यांचे संतचरित्रविषयक प्रेम उत्तम प्रकारे व्यक्त होतें. वरील प्रथाशिवाय आणखी एका साधूच्या चरित्रावर त्यांनीं एक स्वतंत्र प्रथं लिहिला असून तो खानदेशांत एका गृहस्थापाशीं आहे असे समजतें. महीपतीनीं चारचरणी करूणापर अभंग लिहिले आहेत ते, आरत्या, पदे, इतर फुटकळ अभंग, गणेशचरित्र व वरील अभंगबद्ध संतचरित्रे, इतकीं त्यांचीं कविता अद्याप अप्रकाशित आहे. आपल्या प्रत्येक मोठ्या प्रथाच्या शेवटीं, त्या प्रथांतील प्रत्येक अध्यायांत कोणता कथाभाग आहे, याची अनुक्रमणिका महीपतीनीं दिलेली असून, ती त्यांच्या सशास्त्र प्रथ-

रचना-पद्धतीची चांगली निदर्शक आहे. नवनीतात व आणखी एक दोन ठिकाणी महीपतींच्या प्रंथांची यादी दिली आहे, तीत 'गणेश-पुराण' प्रंथाचा समावेश केला आहे, पण गणेशपुराणावर मही-पतींनी लिहिलेला समग्र प्रंथ नसून, त्या पुराणातील फक्त 'गजानन-चरित्र' मात्र त्यांनी मराठींत लिहिले आहे. या प्रंथाचे अध्याय ४ व ओऱ्या ३०४ आहेत. इतर फुटकळ प्रकरणांपैकीही बरीच प्रकरणे अद्याप अप्रकाशित आहेत.

आपण जें काय लिहित आहोत तें पांडुरंगाच्या कृपेने लिहीत आहोत, असा महीपतींचा ठाम समज होता, यामुळे स्वतःच्या कर्तव्यारीसंबंधाने ज्यांत थोडा तरी अहंभाव व्यक्त झाला आहे, असा एक शब्दही त्यांच्या कवितेत आढळत नाही. श्रीधरांचीही समजूत अशीच होती; त्यांनीही, आपल्या पांडवप्रतापाच्या शेवटीं स्वर्गारोहण पर्व कांदिले नाही, हें सांगताना, 'पांडुरंगाने आपणास येथेच प्रंथ पुरा कर म्हणून सांगितले' असे स्पष्ट म्हटले आहे. आपण काहीं करीत नसून, जे काय आपल्या हातून घडतें तें सगळे भगवत्प्रेरणेने घडते, अशा समजुतीने कार्यप्रवृत्त होणे ही प्रंथकर्तृत्वाची उच्च पायरी होय; खरा कर्मसंन्यासयोग तो हाच होय, यांत संशय नाहीं.

महीपतींनी आपल्या हाताने लिहिलेले जे प्रंथ त्यांच्या वंशाजां-पाशीं आहेत, त्यांतील काहीं शब्दांचीं रूपे व्याकरणदृष्ट्या अशुद्ध आहेत. पण हा दोष कवीचा नसून, त्या शब्दांचीं रूपे लिहिण्याची त्या काळची पद्धतीच तशी होती. धुळे येथील सत्कार्योत्तेजक सभेने प्रसिद्ध केलेला दासबोध उयांनी वाचला असेल, त्यांस या विधानाची सत्यता पटल्याशिवाय राहणार नाहीं.

महीपति बाबा शके १७१२ (सन १७९०) श्रावण वद्य १२ या दिवशीं समाधिस्थ झाले. त्यावेळीं त्यांचे वय ७९, वर्षांचे होते.

महाराष्ट्र कविवर्य “मोरोपंत” यांनी महीपतीचे ग्रंथ बाचले होते, पण त्या उभयतांची भेट कधीं झाली होनी कीं नाहीं, त्याचा परस्पर पत्रव्यवहार होता कीं नाहीं, हें अद्याप समजले नाहीं. परंतु महीपति बाबांचे पुत्र विठोबा गोसावी यांचीं दोनचार पत्रे पंतास आलीं आहेत, त्यांवरून पंत व विठोबा यांचा मात्र स्नेहसंबंध निर्विवाद ठरतो. हे विठोबा गोसावी बाबा पाढ्ये यांजजवळ विद्याभ्यासास राहिले होते. बाबांनींच त्यांची शिफारस मोरोपंतांकडे करून परस्परांची ओळख करून दिली. बाबा पंतास एका पत्रांत लिहितात “हरिदास राजेश्वी विठोबा गोसावी ताहराबादकर यांहीं आपणास पुस्तकांविषयी लिहिले. आपण ग्रंथ पाठवून यावे. ते प्रति करून आपणास शीघ्र परत करतील.” यापुढे मोरोपंत व विठोबा गोसावी यांचा संबंध जडला व तो उत्तरोत्तर दृढच झाला. विठोबा गोसावी यांचीं पंताचे ठारीं मोठी पूज्यबुद्धि होती, असें त्यांनी पंतास पाठविलेल्या एका पत्रावरून सिद्ध होतें. (रा. पांगारकर-कृत मोरोपंतचरित्र, पृष्ठ १४१ पहा) पंतांनी आपव्या सन्मणिमालेंत महीपतीचा उल्लेख केलेला नाहीं. पुढे विठोबा ताहराबादकर यांच्या सूचनेवरून यांनी ‘महीपतिश्तुति’ नामक एक लहानसें प्रकरण लिहिले, तें येणेप्रमाणे:—

आर्या.

श्रीहरिभक्तजनांचीं श्रीहरिभक्तिरसस्तुधाभरिते ।

चरितें गातां जेणें आयुष्य क्षण पडों दिलें न रितें ॥ १ ॥

हरिभक्तविजय नामे राचिला सदप्रंथ दोष साराया ।

वाराया तापाते प्राणी भवसागरांत ताराया ॥ २ ॥

त्या माहिपतिते पाहुनि ऐकुनि सचित्त कां न लोभावे ।

शोभावें यश ज्याचें चिर नमिला विष्णुदास तो भावें ॥ ३ ॥

ज्याचा ग्रंथ हारिजनां सेव्य चकोरां जसा सदा इंदु ।

जो पसरला जगांत स्नेहाचा सत्सरीं जसा बिंदु ॥ ४ ॥

सत्य तुकारामाचा या महिपतिवरि वरप्रसाद असे ।
 सदनुग्रहाविणे हे निघतिल उझार सार काय असे ॥ ५ ॥

साधूंचे यश गाया येणे देऊनियां मुभाकेला ।
 निःसंशय ताराया जड महिपति विद्धले उभा केला ॥ ६ ॥

महिपतिच्या वाणीते सेवुनि तरतात जेविं गंगेते ।
 विषयांत रंगले जें जनमानस सद्यशींच रंगे ते ॥ ७ ॥

ज्ञानोवाची जैशी एकोबाची जशी सुवा वाणी ।
 कीं मुक्तेश्वर कविची, महिपतिची सेविती तशी प्राणी ॥ ८ ॥

महिपतिचा सुत विद्धल त्याला श्रीपांडुरंग आठव दे ।
 तत्प्रेरणेकरुनियां आर्या आर्यादरार्थ आठ वदे ॥ ९ ॥

स्वस्तुति केली म्हणवुनि महिपति हरिभक्त न विठो बा ।
 मज तों वाटे ऐशा साधुजनाहूनि भिन्न न विठोबा ॥ १० ॥

संतांसि नावडे स्तुति हें ठावे मज परंतु देवास ।
 महिपति म्हणेल ‘विद्धलराया’ या निजपदींच दे वास ॥ ११ ॥

श्रीविद्धलासि आहे साधूंची फार सर्वदा भीड ।
 चीड प्रभुसि न येइल देइल मज करुनि निजपदी नीड ॥ १२ ॥

अंजलि करुनि असतो गहड उभा जेवि अहिपतिसमोर ।
 हरिभास्ति प्रेमगुणे नम्र सदा तेवि महिपतिस मोर ॥ १३ ॥

या आर्यात पंतांची मार्मिकता व गुणग्राहकता तर स्पष्ट दिसतेच आहे, पण महीपतीसंबंधाची त्यांची पूज्यबुद्धीही उत्तम प्रकारे व्यक्त होत आहे. वरील आर्यात महीपतीच्या एका भक्तविजयाचाच उल्लेख आढळतो, यावरून ह्या आर्या महीपति विद्यमान असतांनाच लिहिश्या असल्या पाहिजेत यांत संशय नाही. शिवाय त्यांत ‘स्वस्तुति ऐकून महीपतीस वीट न येवो’ असें पंतांनी स्पष्ट म्हटले आहे. यावरूनही वरील तर्कास बळकटी येते. ‘भक्तविजय ग्रंथ’ लिहून होताच तो सगळ्या महाराष्ट्रभर कसा पसरला, हें पंतांच्या ‘जो

पसरला जगांत स्नेहाचा सत्सरीं जसा बिंदु' या उद्धारांवरून उघड होते. नवव्या आर्येत, विठोबा ताहराबादकरांनी आठवण केश्यावरून या आर्या आपण लिहिव्या, असे पंतांनींच सांगितले आहे. पंतकृत विष्णुपद विकिळीच्या ४७ व्या आर्येत 'तारावे उपकर्ते ते सज्जन विठ्ठलादि गोसावी' याप्रमाणे ताहराबादकराचा उल्लेख आढळतो. विठोबा गोसाव्यांसही पंतांच्या कवितेची फार आवड होती. त्यांनीं पंतांचीं रामायणे मागवून घेऊन त्यांच्या प्रती करून घेतव्या होत्या.

राजारामप्रासादिकृत भक्तमंजरीमाला, अर्वाचीन भक्तलीलामृत, रा. दत्तात्रय अनंत आपटेकृत कविचरित्र भाग २ रा व नवनीत इतक्या ग्रंथांत महीपतींची थोडीबहुत माहिती दिलेली आढळते.

येथपर्यंत महीपतींच्या चरित्रासंबंधानें जी काय माहिती मढा मिळाली तिचा संप्रह केला. याशिवाय त्यांच्यासंबंधाच्या वच्याच आख्यायिका त्यांच्या वंशजांकडून मिळण्यासारख्या आहेत, पण विस्तारभयास्तव त्यांचा समावेश येथे केला नाही. महीपतराव, तात्याजी महीपति व नरहरि महीपति या नांवाचे आणखी तीन साधु कवि महाराष्ट्रांत होऊन गेले आहेत. काव्यसंप्रहांत महीपतींचीं म्हणून जीं पदे प्रसिद्ध झालीं आहेत, तीं बहुतेक सगळीं नरहरि महीपति-कृत होते. हे नरहरि महीपति नाथ—संप्रदायी होते. त्यांचीं पदे फार सुंदर आहेत. तात्याजी महीपतींचा शनिमाहारम्य हा ग्रंथ प्रसिद्धच आहे. असो.

आता महीपतींच्या ग्रंथांतले थोडेसे उतारे येथे देतों।

भक्तशिरोमणि रोहिदास चांभार आणि त्याला पंचांग सांगणारा ब्राह्मण यांचा पुढील संवाद वाचनीय आहे.

ओँव्या.

ब्राह्मण म्हणे रोहिदासासी । देवपूजा तूं करितोसी ।
 चर्माचे आसनीं बैसलासी । याचे फळ कोणते ? ॥ २६ ॥
 विष्णुमूर्ति शालिग्राम जाण । आम्हीं ब्राह्मण करितों पूजन ।
 त्वां चर्माची सांबळी करून । त्यांत कैसा घातला ? ॥ २७ ॥
 वैकुंठवासी जगज्जीवन । ज्याचें योगी करिती ध्यान ।
 त्वां चर्माची सांबळी करून । त्यांत कैसा घातला ? ॥ २८ ॥
 जो क्षीरसागरीं शेषशायी । शास्त्रे धुंडितां न पडे ठायीं ।
 चर्माची सांबळी करून पाहीं । त्यांत कैसा ठेविला ? ॥ २९ ॥
 ब्रते तीर्थे तपे याग । करितां नातुडे श्रीरंग ।
 तो वैकुंठवासी भक्तभवभंग । चर्मात कैसा वेष्टिला ? ॥ ३० ॥
 ऐकुनि द्विजवराचे वचन । रोहिदास बोले त्याकारण ।
 चर्मावांचोनि पदार्थ कोण । तुम्ही दृष्टीस देखिला ? ॥ ३१ ॥
 काहाल ढोल मृदंग जाण । त्यावरी होतसे हरिकीर्तन ।
 चर्मावांचून पदार्थ आन । दृष्टीस न देखों सर्वथा ॥ ३२ ॥
 चर्माची धेनु कपिलवर्ण । तिचे दुग्ध पवित्र जाण ।
 तेणे पंचामृतम्भान । देवाकारण घालितां ॥ ३३ ॥
 जारज अंडज उद्द्रिज नाम । तीनी खाणी वेष्टिल्या चामें ।
 त्यांत नांदे आत्माराम । सर्वभूतीं सारिखा ॥ ३४ ॥
 शद्र वैश्य क्षत्रिय ब्राह्मण । चर्मे वेष्टिले संपूर्ण ।
 चामाचा नगारा करून । चामाचे हात वाजविती ॥ ३५ ॥
 त्यांतून मधुर निधे ध्वन । ते चर्माचे ऐकती कान ।
 चर्माचे जिह्वे-करून । वेद कैसे बोलती ॥ ३६ ॥
 चर्माचे हस्तेकरून । तुम्हीं करितां अन्नपान ,
 चर्ममंदिरीं आत्माराम । मधुरध्वनि बोलत ॥ ३७ ॥
 ब्राह्मण म्हणे रोहिदासासी । ब्रह्मज्ञान तूं बोलसी ।
 परी जीव असतां शरीरासी । विटाळ नाहीं सर्वथा ॥ ३८ ॥

यावरी रोहिदास बोले वचन । विश्वव्यापक जगजीवन ।
 तो गवाळ्यांत असोन । विटाळ कैसा मानितां ॥ ३९ ॥

जन्मतां आणि मरतां । ज्याचा विटाळ तुम्ही धारितां ।
 तेथें उत्तम पदार्थ कोणता । तुमचे दृष्टीस कोण दिसे ॥ ४१ ॥

अमंगल यापरीचे चाम । तेथें उत्तम आत्माराम ।
 निष्कलंक घनश्याम । सर्वं घटीं सारिखा ॥ ४२ ॥

ब्राह्मण वदे ते वेळां । शालिग्राम शुद्ध शिला ।
 हा चर्मकांना जरी पूजिला । दोष घडतो त्यालागी ॥ ४३ ॥

ऐकूनि ब्राह्मणाचे वचन । रोहिदास वदे त्यालागून ।
 शालिग्राम—शिला पुजावी कोणे । ऐसे स्वाभी मज सांगा ॥ ४४ ॥

ब्राह्मण म्हणे रे शतमूर्खा । आम्ही पूजावें वैकुंठनायका ।
 चहूं वर्णमाझी देखा । श्रेष्ठ वर्ण ब्राह्मण ॥ ४५ ॥

देवांत श्रेष्ठ श्रीहरि । चहूं वर्णांत ब्राह्मण थोरी ।
 यज्ञोपवीताचा अधिकारी । त्यानेच विष्णु पूजावा ॥ ४६ ॥

ऐसे ऐकूनियां वचन । रोहिदास बोले त्याकारण ।
 यज्ञोपवीत दाखवीन । तुजलागून स्वामिया ॥ ४७ ॥

मग रापी घेऊनियां करी । उदर चिरिलें ते अवसरीं ।
 यज्ञोपवीत सन्वरीं । तयामाझीं दाखविलें ॥ ४८ ॥

विप्र बोले ते अवसरां । तूं विष्णुभक्त होसी खरा ।
 म्यां न करितां निजविचार । तुजकारणे छाळिलें करी ॥ ४९ ॥

अमींत टाकितां जाण । मोलास चढे जैसें सुवर्ण ।
 तैसें करितां तुझे छळण । महिमा तुझा वाढविला ॥ ५० ॥

नातरी नाणें सुलाखी ट्यौचून । त्याचें पाहती खरेपण ।
 त्यापरी करितां तुझे छळण । महिमा तुझा वाढेल ॥ ५१ ॥

कर्णी सहाणेवरी धांसितां चंदन । तयाचा सुगंध कळे पूर्ण ।
 तेविं म्यां तुझें करितां छळण । तुझा महिमा वाढेल ॥ ५२ ॥

नातरी टांकीने फोडूनि पाषाण । देव बैसविला घड करून
 तेविं म्यां तुझें छळण । केलें जाण न कळतां ॥ ५३ ॥

तूं विष्णुभक्त आहेसी परम । सुखे पूजीं शालिग्राम ।
ऐसे बोलोनि द्विजसत्तम । गृहाचि गेला आपुल्या ॥ ५४ ॥

भक्तविजय, अ० २५.

श्रीपांडुरंगाने एकदां सगळ्या सताची पूजा करून त्यांस भोजन दिलें, तेव्हां नामदेवांचा आणि भगवंतांचा जो संवाद झाला, तो येणेप्रमाणे.—

जो सर्वा वरिष्ठ जगजीवन । तोही करी निजभक्तपूजन ।
नामा विस्मित होऊन । निजप्रीतीने पुसत ॥ ७३ ॥
म्हणे देवा चोज वाटतें चित्ता । आजि सागर पूजी सरिता ।
कीं चंद्र नक्षत्रांभोवता । प्रदक्षिणा घालित ॥ ७४ ॥
कीं वैनतेय अंडज जाती । पूजीत वैसे निजप्रीती ॥
ना तरी पार्वतीरमण कैलासपती । नंदीस प्रार्थी निजप्रेमे ॥ ७५ ॥
कीं नृपवर करी प्रजांचे पूजन । कीं देवांस प्रार्थी शचीरमण ॥
तेवीं तूं वरिष्ठ जगजीवन । देसी सन्मान निजदासां ॥ ७६ ॥
हांसोनि बोले शक्मिणीरमण । मज तुझीच दिलें थोरपण ॥
सरिता नसत्या जरी निर्माण । तरी समुद्र कैसा वाढता ॥ ७७ ॥
नक्षत्रे नसतीं सभोवती । तरी चंद्राचि शोभा न येती ॥
निर्माण नसती अंडजयाती । तरि गहडास न म्हणते वरिष्ठ ॥ ७९ ॥
नंदी नसता जरी निर्माण । तरी धूर्जटीसि वागवितें कोण ॥
ना तरी तेतीस कोटी नसतां गण । तरी इंद्राचि सन्मान कोठोनी ॥ ८० ॥
प्रजांनीं राजासि थोर केले । तेवीं तुमचेनि नांवरूप मज आले ।
ऐकूनि भक्त विस्मित जाहले । निजमानसा तेघवां ॥ ८१ ॥

भक्तविजय, अध्याय १५

भक्तविजय ग्रंथासंबंधाने मर्हीपति म्हणतातः—

आजि नवल जाहले अद्भुत । जे भक्तविजय पातला वसंत ॥
म्हणोनि सज्जनजनवनांत । गौरव बहू उदेले ॥ १ ॥
अर्थाच्या प्रभा फांकतां जाण । बोधाचा शीतळ सुटला पवन ॥
तेणे जिझासु वृक्षसी अंकुरण । फुटों पाहे एकसरे ॥ २ ॥

अर्थार्थाच्या पळवशाखा । सज्जानपुष्टे आलीं देखा ।
 विज्ञानास्थिती अमोलिका । फळे आलीं अविनाश ॥ ३ ॥
 ऐसे शृंगारुनि मन । दिसे अति शोभायमान ।
 त्रिविधातपे संतस जन । ते वैसले येऊन छायेसी ॥ ४ ॥
 जीवन्मुक्त जे राजहंस । ते ये स्थळीं कीडावयास ॥
 निजभक्तकथा अति सुरस । सेविती राजस निजप्रीती ॥ ५ ॥
 कोणी अज्ञान आहेत जन । ते दुरुनि विलोकिती हें वन ॥
 पुष्टीं फळीं शोभायमान । देखतां संपूर्ण मन निवाले ॥ ६ ॥
 भक्तविजय, अध्याय १७.

भूतदयेचा विजयः—

“ आतां वैराग्यामाजी शिरोमणि । राका कुंभार वैष्णव झानी ॥
 त्याचें चरित्र रसाळ वाणी । परिसा श्रवणीं भाविक हो ॥ ८ ॥
 तो गुजराठी कुंभार निश्चित । नांदत होता पंढरीत ॥
 भाजने विकून नगरांत । भजन करीत श्रीहरीचे ॥ ९० ॥
 तों घरी मांजर व्याली जाण । डेरियांत पिले ठेविली तिण ॥
 रात्रंदिवस घरटी घालून । स्तनपान करवीतसे ॥ १२ ॥
 तंव कोणे एके दिवशी । हिंडावया गेली बिळासी ॥
 कुलाले भाजने आव्यापाशी । नेली वेगसी न कळतां ॥ १३ ॥
 पिलीं होती जयांत । तोही डेरा घातला आव्यांत ॥
 इंघने घालोनि त्वरित । कृशानु तेब्हां पेटविला ॥ १४ ॥
 ग्रदीस जेब्हां जाहला अम । तंव मांजर आली फेरी करून ।
 घरांत पाहे विलोकून । तों न पडत पिलीं घट्टीसी ॥ १५ ॥
 वाहेर येऊन उठाउटी । आव्या भोवती घाली घिरटी ॥
 कुलाल उमजला तेब्हां पोटी । ललाट पिटी निजकरे ॥ १६ ॥
 कांतेसि म्हणे हाय हाय । मजपासूनि घडला अन्याय ॥
 ते धांवत आलीं लवलाहें । म्हणे काय जहाले हो ॥ १७ ॥
 कंठ होऊन सद्गदित । राका कांतेप्रती सांगत ॥
 पिलीं होती भाजनांत । तीं मी नकळत जाळिलीं ॥ १८ ॥

मोहे ओरडे त्यांची जननी । घिरव्या घाली आपुले सदनी ॥
 काय करूं या संकटालागुनी । अंग धरणी टमकिले ॥ १९ ॥
 राका बांका उभयतां । म्हणती धांव धांव पंढरीनाथा ॥
 छाक्षागृहीं पांडुसुतां । राखिलें जळती कैशापरी ॥ २० ॥
 कढईत पडलें मंडूक सान । तळीं पेटला बहु कृशान ॥
 तेणे केले तुझे चितन । संकट जाणून ते वेळी ॥ २१ ॥
 त्यास पावलासी शक्मणीकांता । उदक न तापेचि सर्वथा ॥
 तैशाच परी या आकांता । पंढरीनाथा धांव वेगी ॥ २२ ॥
 अघटित संकट घातलें माय । परी तूं करिसील ते नव्हेचि काय ॥
 प्रस्त्राद अमींत वांचला पाहे । तुझे पाय आठवितां ॥ २३ ॥
 हे मार्जारयोनी तमोगुण । सर्वथा न घडे तुझे चितन ॥
 परी तूं कृपासागर चैतन्यघन । वांचवी प्राण पिलियांचे ॥ २४ ॥
 नेत्रीं ढळढळां अशु वाहत । गात्रे विकळ पडलीं समस्त ।
 भुळीने भरले अंग सख । वायु अदूत मुटलासे ॥ २५ ॥
 आव्यांत धडकला कृशान । म्हणोन दोघे करिती रुदन ॥
 नाठवे अणुमात्र देहभान । हरिस्मरण करितांची ॥ २६ ॥
 असो दोन रात्रपर्यंत । आव्यामार्जी कृशानु जळत ॥
 तोंपर्यंत कुलाल तेथ । पडिला निश्चित मेदिनी ॥ २७ ॥
 तिसरे दिवशीं कृशानु शांत । होऊनि भाजने दिसती समस्त ॥
 मांजर भोंवत्या घिरव्या घालित । मोहे ओरडत अद्व्हासे ॥ २८ ॥
 तों अघटित करी शक्मणीकांत । थोते परिसा भाग्यवंत ॥
 आव्यामार्जी पिलीं वाहत । जननींची गात ऐकुनी ॥ २९ ॥
 कुंभार आणि त्यांची कांता । पाहतीं झालीं उभयतां ॥
 तों आव्यामाजी डेरा होता । तो हिरवा अवचित देखिला ॥ ३० ॥
 त्यांत मांजराचीं पिलीं तीन । जिवंत देखिलीं निजदृष्टीन ॥
 म्हणे 'मज पावला शक्मणीरमण । भक्तभूषण कृपाक' ॥ ३१ ॥
 तीन दिवसपर्यंत देख । नाही घेतले अन्न उदक ॥
 सुकोन मुख गेले अधिक । तें उल्हासें टवटवले ॥ ३२ ॥

महीपतींचे उपमाचातुर्य वर्णनीय आहे. पुढील उपमा पहाः—

शूद्रगृहींचे पक्कान . देखोनि काय सेविती ब्राह्मण ॥

मध्यपात्रांत गंगाजीवन . आणितां प्राशन करू नये ॥

नूतन पादुका असल्या तरी . त्या बांधू नजे मस्तकावरी ॥

महाद्वाराची पायरी . ते काय देव्हारीं पुजावी ॥

पायीचा पोल्हारा सुवर्णमये . तो सर्वथा नाकीं धालू नये ॥

महा वृक्षाची सरी पाहें . एरंड काय करील ॥

पितळ सोज्वळ उटिले जरी . परी त्यासी कनकाची नये सरी ।

बृंदावन जरी घोळिले शर्करी । परी तें अंतरीं कडवट ॥

राजाची वेश्या सुंदर गुणी । परी काय बसेल पुण्याहवाचनी ।

तेवीं यवनयाती सदूरस्थानी । मानू नयेनि सर्वथा ॥

तुकारामबुवांचे अभंग पाहून कांहीं लोकांस मोठे वैषंग्य वाटले,
त्यासंबंधाने लिहितांना महीपति म्हणतातः—

‘ एवं भावार्थियामागें विकल्पी नर । लागले असती परंपर ॥

म्हणवूनि तुकयाचे अभंग साचार । निंदिती पामर निजमुखे ॥ ८६ ॥

सूर्योचा प्रकाश देखोनि दृशी । डुडुळ उगाचि जल्पती पोटी ।

कीं पूर्वेस चंद्र येतां निकटी । तस्करांसी भेटी नावडे ॥ ८७ ॥

दातयाची ऐकूनि कीर्ति । कृपण उगेचि त्या धिक्कारिती ।

कीं दिव्य औषधि चमकतां रातीं । रोग नळमळती चित्तांत ॥ ८८ ॥

पंडितांची देखोनि वक्तृता । अजापाळ म्हणती हे वडवड वृथा ।

कीं गंधर्व सुस्वर गायन करितां । तें गर्दभ भुंकतां न राहती ॥ ८९ ॥

बकुळीचा सुगंध येतां पाहें । तो पुंगल्येलीस मानेल काय ।

सुंदर कपिला असली गाय । तरी यवन काय पूजिती ? ॥ ९० ॥

भक्तविजय, ८० ४८.

स्वतःः या ग्रंथरचनेसंबंधाने महीपति म्हणतातः—

‘ जैशी आज्ञा केली स्विमणीवरें । तितुकींच ग्रंथीं लिहिलीं अक्षरें ।

जैसा वाजविणार फुंकितो वारें । तैशीं वाजंत्रे वाजती ॥

क्षेत्रांत वीज पेरिले जाण । अंकुर येणे जीवनाधीन ।
कीं वाहुत्याचें नाचणे जाण । कंळ सूत्राधीन असे ॥

महीपति सगुणोपासक होते असें पूर्वीं सांगितले आहे, तथापि ते द्वैतमतवादी नसून अद्वैती होते हें लक्षांत ठेविले पाहिजे. निरनिराळ्या पंथांच्या आणि निरनिराळ्या दैवतांस भजणाऱ्या सगळ्या संताचीं चरित्रे त्यांनी सारख्याच भक्तिभावानें लिहिलीं आहेत, यावरून ही गोष्ट सिद्ध होते.

जाकंदरनाथांच्या कृपाप्रसादानें राजा गोपीचंद वैराग्यशील बनून आपल्या पट्टराणीच्या मंदिरीं भिक्षेस गेला असता, तिचा व खाचा जो संबाद झाला तो वाचण्यासारखा आहे:—

परम सकुमार तुमची काति । वरी चर्चिली शुभ्र विभूति ।
नाना उपचार भोग संपती । टाकोनि अनुतापी को झाला ! ॥
तुमचे चरण नृपनाथा । कोणती येऊनि धुईल काता ।
हेच बहुत वाटे चिंता । सांगा तत्वता मजपाशी ॥
गोपीचंद देत उत्तर । गंगा यमुना सरिता थोर ।
माझे चरण निरंतर । धुतील माते सर्वथा ॥
यावरी बोले कुरंगनयनी । कोण तुम्हां बैसवील भोजनी ॥
हे चिंता अपार मनी । मजलागोनी वाटते ॥
गोपीचंद बोले प्रत्युत्तरी । तुज ऐशा माता घरोघरी ।
करतल भिक्षा निर्धारी । निरंतर घालतील ॥

वरील उताऱ्यावरून महीपतींच्या वाणीची सरसता, प्रसादपूर्णता व भाषासौलभ्य इत्यादि गुणाची ओळख सहज पटण्यासारखी आहे. महीपतीचे झोंबीवद्ध प्रथं बहुतेक लोकांच्या वाचनांत वेरचेवर येत असतात, यासाठी त्या ग्रंथांतले फारसे उतारे न देता त्यांच्या इतर कवितेकडे वळतों.

महीपतीनां श्लोक, अभंग, पदे, इत्यादि फुटकळ कविता बरीच रचली आहे व त्यापैकी सुमारे ४० रफुट अभंग रा. शाळिप्राम यांनी संपादन केले आहेत; त्यांतील काहीं सुंदर अभंग येथे देतों. महीपतीच्या इतर ग्रंथांतला प्रेमलघणा या स्फुट अभंगातही सारखा भरलेला आढळतो.

अभंग ?

चित्तीं धरिली वासना । सिद्धी न्यावी नारायणा ॥ १ ॥

मी तो अपंग अनाथ । तुम्ही अनाथाचे नाथ ॥ २ ॥

केला पण सिद्धि न्यावा । मज सांभाळावें देवा ॥ ३ ॥

महीपति निदव्यवाणा । त्याची येऊ या करुणा ॥ ४ ॥

२

धरियेला हांव म्हणवितों दास । शेवटील यश येहल कैसे ॥ १ ॥

हेचि रात्रंदिवस चिंता या जीवासी । कोणि सांगायासी नाही सखा ॥ २ ॥

सगुण हें ध्यान न पडे वृद्धीसी । विचार कोणासि पुसूं आती ॥ ३ ॥

म्हणूनि महीपति निवात अंतरी । करिसी तें करी पांडुरंगा ॥ ४ ॥

३

उपेक्षितां माये कोठे जावें तान्हे । सांगावें गान्हावें कोणापाशीं ॥ १ ॥

पितयाने कन्या विकिली वृद्धासी । आणवा तयासी नये कोणी ॥ २ ॥

रायें लुटविले आपुले नगर । वर्जिता साचार नाही कोणी ॥ ३ ॥

तैसें देवा तुझी मोकलियावरी । आमुचा कैवारी कोण आहे ॥ ४ ॥

महीपती म्हणे करि तो विचार । सत्कीर्ति साचार वाढे जेणे ॥ ५ ॥

४

तुझा द्याणोनियां झाला लोकाचार । परि साक्षात्कार नसे कोहीं ॥ १ ॥

म्हणूनि दिवसरात्रों झुरतों अंतरीं । शेवटिल परि कैसी होय ॥ २ ॥

देव भक्तपणा आणिजीसे लाज । येतसे सहज घडोनियां ॥ ३ ॥

आपुरुषा उचिते शक्तिमणीच्या पती । तारीं महीपति दीन रंक ॥ ४ ॥

६

अपराधाच्या राशी भेदिल्या आकाशीं । गणित कोणासी लेख नोहे ॥ १ ॥
 त्याच्या बळे जाण पातित मी पूर्ण । होसी तूं पावन पांडुरंगा ॥ २ ॥
 तुम्हा आम्हां गुण लाधले छत्तीस । अनुमान यास नसे कांदीं ॥ ३ ॥
 महीपति म्हणे आलेसे घटित । आतां अंतरपट काढीं देवा ॥ ४ ॥

७

घडेल तें घडो देहाचें संचित । तुझे स्मरणीं चित असो देवा ॥ १ ॥
 हैंची जीवें भावें मागतसे दान । नको अनुमान करूं आतां ॥ २ ॥
 सुखबुऱ्य दोन्ही, देहाचें प्रारब्ध । तुझा प्रेमबोध ठसो देहीं ॥ ३ ॥
 महीपति म्हणे इच्छेचा तूं दाता । पुरवीं अनंता आस माझी ॥ ४ ॥

८

आले जे याचक धरूनियां आस । तयांसि निराश करूं नये ॥ १ ॥
 अब्हेरितां उणे देतसे दातिया । जाय कीर्ति वायां मागील ती ॥ २ ॥
 पहिला कां तुम्ही पाडियेला ठसा । तेब्हां जगदीशा नवहतें ठावें ॥ ३ ॥
 चरित्र जे तुम्ही दाविले सहज त्याचा कीर्तिघ्वज उभारिला ॥ ४ ॥
 तें आतां असत्य वाटे भजप्रती । दास महीपति चिंता वाहे ॥ ५ ॥

९

परिहार देऊं किती । अंतज्योति तूं देवा ॥ १ ॥
 सर्वकाळ साक्षीभूत । मनोगत जाणसी ॥ २ ॥
 तुज ऐसा सत्ताधारी । या अवसरीं दिसेना ॥ ३ ॥
 महीपति शरण तुज । त्याची लाज रक्षावी ॥ ४ ॥

१०

विठो पंढरीच्या राया । जन्मा आलों कीर्ति गाया ॥ १ ॥
 धन्य देखिली पंढरी । तुजे पाय विटेवरी ॥ २ ॥
 सलगी केली या संतांसी । सुख वाढले जीवासी ॥ ३ ॥
 मुखीं नाम गाय कीर्ति । दास तुझा महीपति ॥ ४ ॥

तुकारामबुवांनीं स्वप्रात येऊन आपणास दृष्टांत दिल्याची हकीकते
महीपतींनीं पुढील अभंगांत सांगितली आहे:—

१०

बाळपणीं मरे माता । मर्गं प्रतिपाळी पिता ॥ १ ॥
तैशापरी संभाळिले । ब्रीद आपुले साच केले ॥ २ ॥
यात्रा नेली पंढरीसी । ध्यान ठेविले पायांसी ॥ ३ ॥
हृदयीं प्रकटोनी बुद्धि । भक्तविजय नेला सिद्धी ॥ ४ ॥
स्वप्रीं येऊनि तुकाराम । *आपुले सांगितले नाम ॥ ५ ॥
महीपति ह्याणे हरी । तुमच्या हाती सूत्र दोरी ॥ ६ ॥

एका वेळीं महीपति वाटेत घोड्यावरून पडले, यामुळे त्यांस
पंढरपुरास जातां आले नाहीं. त्यावेळीं त्यांनीं श्रीपांडुरंगास पुढील
ओंवीबद्ध पत्र पाठविले:—

जय क्षीराढ्यधासा अनंता । अनंतशायी मायातीता ।
भक्तवत्सल पंढरिनाथा । रुक्मणीकांता श्रीविष्णु ॥ १ ॥
सेविसि विज्ञापना ऐसी । येत होतों पंढरीसी ।
पांच कोस प्रथम दिवशी । नांदुरासी पातलों ॥ २ ॥
एक रात्र क्रमोनि तेथ । प्रातःकाळीं उठलों त्वरित ।
अश्वावरूनि अकस्मात् । आमद्वारीं पाडियेलों ॥ ३ ॥
तेणे देहदुखेंकरून । विकल मूर्च्छित पडिलों जाण ।
चित्तीं झालें तुझें स्मरण । अगाध महिमान संतांचे ॥ ४ ॥
इष्टमित्र आस व्याहीं । डोली करूनि आणिले गांवीं ।
चित्तवृत्ति विठाबाई । तुझे पायीं लागली ॥ ५ ॥
त्रितापाचे विस्तार किती । पत्रीं ल्याहवे तुजप्रती ।
शरीरी किचित् नाहीं शक्ति । लेखणी हातीं धरवेना ॥ ६ ॥
अंतर साक्ष चैतन्यघन । जाणसी जीवाची निजखूण ।
आरुष म्हणोनि तुजकारण । पत्र लिहूनि पाठवूं ॥ ७ ॥

* निरसिला भवप्रम ' असाही पाठ आहे.

शेवटील हेत आहे साचा । संबंध तोडी या देहाचा ।
 ठाव इच्छितेस पायांचा । आणिक वाचा न बोले ॥ ८ ॥
 मागें भक्तां पावलासि अंतीं । तें यथार्थ करीं स्फैरमणीपति ।
 विष्णुदास महिपति । सेवेसि विनंति करीतसे ॥ ९ ॥

या पत्रावरून महिपतींच्या एकंदर मनोवृत्तींची कल्पना चांगळी होते. पायांनी पंढरपुरची वारी करण्याचें सामर्थ्य वाख्यामुळे आपल्या अंगी उरलें नाहीं याबद्दल त्यांस फार वाईट वाटत असे. ते म्हणतातः—

सदां ढोळ्यांपुढे राहो तुझे भ्यान । ऐसी इच्छा पूर्ण वाटे जीवा ॥ १ ॥
 दैवावांचोनियां निष्कळ वासना । ऐसे नारायणा दिसताहे ॥ २ ॥
 तुझे यात्रे गमन घडावें चरणी । नसे या प्राक्तनी करूं काय ॥ ३ ॥
 आहे जों शरीर घडो परोपकार । असत्य उत्तर नयो वाचे ॥ ४ ॥
 महिपति ह्याणे दाखवा ते सोय । जेणे भवभय निवारेल ॥ ५ ॥

आमध्या साधुसंतांस ‘अंतरसाक्ष जो चैतन्यघन परमेश्वर तो जीवाची निजखूण जाणतो, त्याला भेटण्यासाठीं पंढरीसारख्या ठिकाणींच गेले पाहिजे असें नाहीं’ हें ज्ञान होतें, पण सगुण भक्तिच त्यांना विशेष प्रिय असव्यामुळे, आपलें ‘आरुष’ पत्र पांडुरंगाकडे पाठविण्यास महीपतींस कांहीं हरकत वाटली नाहीं. तुकारामबुवांनींही महीपतींप्रमाणेंच श्रीपांडुरंगास एक अभंगबद्ध पत्र वारकन्यांबरोवर पाठविले होते. देवास पत्रे पाठविणे किंवा त्याच्याशीं अन्य प्रकारे सलगी करणे म्हणजे त्याचा अपमान किंवा थऱा करणे होय, असें कित्येकास वाटते, पण असल्या अपमानाबद्दल देवानें तुकारामबुवांस किंवा महीपतींस एखादी भयंकर शिक्षा केली होती, असा पुरावा ज्या अर्थीं उपलब्ध नाहीं, उलट असले सलगी करणारे लोकच देवास विशेष प्रिय झाले होते असें दिसते, त्या अर्थीं देवाच्या अपमानाबद्दल काळजी करण्याचें आपणास कांहीं प्रयोजन नाहीं.

मुरारि.

हा कवि कोल्हापूर येथे शके १६७६ क्षणजे इ० स० १७५४ च्या सुमारास होऊन गेला. याच्या वापाचें नांव कृष्ण व आईचे नांव राधा. याने आपल्या भीष्मपर्वाच्या सातव्या अध्यायांत स्वतः— संबंधाने पुढील ओंवी लिहिली आहे:—

कृष्ण राधिकेपासाव जनन । शांडिल्य गोत्र प्रवर तीन ॥

ऋग्वेदशास्त्रा त्रावण दीन । कवि किंकर संतांचा ॥ १३८ ॥

मुरारि हे शांडिल्यगोत्री ऋग्वेदी देशस्थ त्रावण. त्यांचा ओंवी-बद्ध भीष्मपर्व ' हा एकच ग्रंथ* उपलब्ध झाला आहे; त्याचे शेवटी, ' शके १६७६ भावनाम संवत्सरे माघ शुद्ध ७ रथसप्तमी भानु-वासर, रेवती नक्षत्र, सिद्धयोग माध्याह्नासी येता दिन ग्रंथ समाप्ति पावला ' हा ग्रंथसमाप्तीचा काल कवीने निर्देष केला आहे. मुरारि कवीने ' भीष्मपर्व ' हा एकच ग्रंथ लिहिला असावा असे वाटते, निदान भारताच्या इतर पर्वीवर त्याने ग्रंथरचना केली नाही, हे लाच्या भीष्मपर्वाच्या आद्यांतीच्या उद्घारांवरून अगदी स्पष्ट दिसते. ग्रंथाच्या मंगलाचरणानंतर कवीने मराठी कवि व मराठी भाषा यांसंबंधाने व स्वतःसंबंधाने पुढील उद्घार काढिले आहेत:—

ओंव्या.

‘ ज्ञानदेवो एकनाथ । टीकाकारामाजी समर्थ ।

खांसी माझे दंडवत । ग्रंथारंभी पावो कां ॥ ५३ ॥

कृष्णदास याङ्गवल्की । कृष्णदास मुद्रल लेखी ।

रामदास वंद लोकां । ग्रंथकर्ते नमियेले ॥ ५४ ॥

* हे भीष्मपर्व रा० पांगारकर यांस पंढरपुर येथे एका कोमळ्याचे घरी मिळाले. हे अथाप अप्रकाशित आहे.

नामा पाठक नामदेवो । महाभक्त तुकारावो ।
 त्यांच्या चरणी धरनि भावो । ग्रंथारंभी नमियेले ॥ ५५ ॥
 महाराष्ट्र वाणी अमान । त्यासी जे कां देती मान ।
 ते म्यां पंडित देदीप्यमान । निरभिमान वंदिले ॥ ५६ ॥
 जयापासून माझें जनन । जेहीं दाविले मनुष्यपण ।
 ते मातापितरे दोघेजण । राधाकृष्ण नमियेली ॥ ५७ ॥
 जैशी पक्षीण पिलियांप्रती । रक्षितसे नानाशुक्ति ।
 तैसे रक्षिले अति प्रीतीं । ते पिनृमाता नमियेली ॥ ५८ ॥
 जो कां केवळ कृपासिंधु । गुरुभक्तीचा ज्यासी वेधु ।
 तो म्यां नमिला वडील बंधु । केशवनामे साजिरा ॥ ५९ ॥
 सुजाण राजा पौरवंशी । सत्यशील सद्गुणराशी ।
 पवित्र कमलापुरवासी । प्रियभक्त शिवाचा ॥ ६० ॥
 त्याचिया नगरामाजी जाण । शांडिल्यगोत्री आश्वलायन ।
 परम पवित्र प्रवर तीन । कवि किंकर संतांचा ॥ ६१ ॥
 तो मुरारि नामे ब्राह्मण पाही । इच्छा उदेली त्याच्या देहीं ।
 जे महाराष्ट्र कविता करावी कांहीं । कृपाबळे गुरुच्या ॥ ६२ ॥
 तें आरंभ केला ग्रंथा । भीष्मपर्व महाराष्ट्र कविता ।
 ओवियाबद्ध ईश्वरसत्ता । सर्व सिद्धी जाईल ॥ ६३ ॥
 सकळ श्रोत्यां जोडेनि पाणी । वरद मागे मंजुळ वाणी ।
 चित्त दीजे प्रथश्वरणी । अब्देर कोणी न करावा ॥ ६४ ॥
 धर्मराजे श्वान तारिला । स्वर्गभुवनी मान्य केला ।
 तैसे माझ्या महाराष्ट्र बोला । पावन सर्वीं करावें ॥ ६५ ॥
 धवल अथवा कपिला गाय । भिन्न वर्ण दिसती पाहें ।
 परी दुर्घटवर्ण भिन्नता नोहे । स्वादीं ऐक्य सारिखें ॥ ६६ ॥
 तैसा संस्कृतीं जो कां अर्थ । तोचि प्राकृतीं जालिया प्राप्त ।
 मग कां तेथ धरावें द्वैत । श्रवणीं सादर असावें ॥ ६७ ॥
 देवे संस्कृत भाषा केली । महणोनि विश्वा वंद्य जाली ।
 तरी देवाविरहित काय आली । प्राकृत भाषा आज हे ॥ ६८ ॥

गौतमें आणिले गौतमीसी । प्रथम ज्ञान घडले त्यासी ।
तरी काय लोकीं वर्जिजे तीसीं । उच्छिष्ट उदक म्हणोनी ॥ ६९ ॥
तैसा वदला श्रीगुरुव्यास । तोनि अर्थ महा सुरस ।
महाराष्ट्र भाषे वदतां त्यास । वंद्य सर्वीं करावें ॥ ७० ॥

अध्याय ९.

सुवर्णपात्रीं क्षीर दुहिले । तें काय स्वी दुणावले ।
तेंच मृदधरीं धातले । तें काय अरुची होतसे ॥ १३० ॥
तैसी संस्कृत भारतकथा । महाराष्ट्र वाणीमाजी वदतां ।
न्यून नव्हे कांदीं तत्त्वता । अर्थ एकवि पै असे ॥ १३१ ॥

अध्याय ९.

सकळ थ्रोत्यां जोडोनि कर । कृष्णनंदन कवि किंकर ।
मुरारि नामें मागे वर । वारंवार मधुरोक्ती ॥ १३५ ॥
टीका केली यथामती । ते तुम्ही मान्य कीजे सुमती ।
हेंच मागणे सकळांप्रती । न्यून तें पूर्ण करावें ॥ १३६ ॥

अध्याय १०.

वरील ओंव्यांत मुरारि कवीने ज्ञानदेव, एकनाथ, कृष्ण-याज्ञवल्की, कृष्णदास मुद्रल, रामदास, नामापाठक, नामदेव, आणि तुकाराम या आठ सत्पुरुषांस वंदन केले आहे; व ह्या कवीचे बहुतेक प्रंथ मुरारि कवीने लक्ष्यपूर्वक वाचले होते असें दिसते, वरील वेंच्यांतील—

‘देवे संस्कृत भाषा केली’

ही ओंवी एकनाथांच्या—

संस्कृत भाषा देवे केली । प्राकृत काय चोरापासून आली ।
या ओंवीशीं सद्श दिसते व—

‘सुवर्णपात्रीं क्षीर दुहिले ।’

ही ओंवी मुक्तेश्वरांच्या—

‘ सुरस सुंदरी पवित्र सृष्टी । पक्कानें निपजवुनी पाठीं ।
 संस्कृतशब्द सुवर्णताटी । श्रेष्ठां श्रेष्ठां ओगरिली ॥
 तेंचि रसायन दुर्वलपणी । महाराष्ट्र भाषा रंभापणी ।
 वाढिले तरी भुकाळू जनी । न सेविजे किमर्थ ?, ॥

या ओव्यांतील कल्पना घेऊन लिहिलेली दिसते. ज्ञानेश्वरांपासून मोरोपंतापर्यंत बहुतेक सगळ्या मराठी कवीनीं मराठी भाषा व कविता यांस नांके मुरडणाऱ्या संस्कृताभिमानी लोकांची दुराप्रही समजूत काढण्यासाठीं, अपापल्या परीनें मराठी भाषेची तरफदारी केली आहे; त्याप्रमाणे मुरारि कवीनेही वरील ओव्यांत यथाशाक्ति प्रयत्न केला आहे. मुरारि यांची आपल्या आईबापासंवंधाने व वडील बंधुसंवंधाने फार पूज्यबुद्धि दिसते. यांस आपल्या आजीचा (तीर्थरूपांच्या मातेचा) लळा विशेष होता, असें दिसते. त्याच-प्रमाणे कवीची नम्रता व निरभिमानता वरीक ओव्यांत स्पष्टपणे व्यक्त झाली आहे. ‘कमळापुर’ हेंच कोळ्हापुर होय, असें मानिले तर तेथील राजास ‘पौरवंशी’ म्हणजे ‘पवार वंशी’ हे कवीने दिलेले विशेषण सार्थ दिसत नाहीं. कदाचित ‘पौरवंशी’ याचा दुसरा कांहीं तरी अर्ध असेल. कवीने ‘पवित्र कमळापुर’ असें म्हटले आहे यावरून हें कोळ्हापुरच असावे, यांत शंका नाहीं. कवीने कमळापुर येथील तत्कालीम सिंहासनाधिष्ठित पुरुपास ‘सुजाण, सखशाल, सद्गुणराशी, शिवाचा परम भक्त’ अशी विशेषणे दिलीं आहेत; व कवीच्या ग्रंथसमाप्तिकाळीं कोळ्हापुर येथे श्री छत्रपति संभाजी महाराज हे ज्याअर्थीं राज्य करीत होते, या अर्थीं हीं सगळीं स्पृहणीय विशेषणे कवीने त्यांसच अनुलक्षून घातलीं आहेत, हें उघड आहे. मुरारि कशीचें आणखी कांहीं वृत्त उपलब्ध नाहीं; पण त्यांच्या वंशाजांचा जर पत्ता लागेल, तर त्यांज-पाशीं या कवीची आणखी कांहीं तरी माहिती व कविता कदाचित् मिळण्याचा संभव आहे.

मुरारि कवीची ओवी फार सरळ, सुबोध व रसाळ असून त्याचे भीष्मपर्व एकंदरीत फार चांगले उतरले आहे, असा रा. पांगारकर यांचा अभिप्रायाद्या समर्थनासाठी सदर ग्रंथातके काहीं सुरस उतारे येथे देणे अवश्य होते, परंतु दुदीवाने तो ग्रंथ मला मिळाला नसल्यामुळे व पंढरपुरास जाऊन तेथे शोध करण्यास जो काल व जें द्रव्य यांची आवश्यकता आहे, त्याच्या अभावामुळे तसे उतारे देण्यास मी असमर्थ आहे याबदल मला फार वाईट वाटते. प्रभूची इच्छा असेक, तर प्रस्तुत ग्रंथाद्या द्वितीयावृत्तीत या उताऱ्यांचा समावेश करण्यास मी समर्थ होईन.

शहामुनि.

हा कवि सुमारे १३९ वर्षांपूर्वी होऊन गेला. द्याचा सिद्धांतबोध नामक ओवीबद्ध ग्रंथ प्रसिद्ध असून, त्याचे अध्याय ६० व ओवी-संख्या ९८९८ आहे. हा ग्रंथ अद्वैतमतानुवादी असून, त्याची योग्यता महाराष्ट्र वाड्मयांत फार मोठी आहे. हा ग्रंथासंबंधाने रा० पांगारकर यांनी म्हटले आहे — ‘मराठी भाषेतव्या पाहिल्या प्रतीच्या ग्रंथांत मोडण्यासारखा हा ग्रंथ आहे, पण आमध्या अरसिकतेमुळे त्याचे योग्य स्थान त्याला अद्याप मिळाले नाही. भिज भिज पुराणातव्या उक्त्वा कथा, रामायण—भारतांतर्लीं सुंदर आह्याने अति संक्षिप्त तज्ज्ञेने, मोऱ्या मार्भिकपणाने व शब्दरचना अति समर्पक, अति सुबोध व अत्यंत प्रासादिक करून सारा ग्रंथ श्रेष्ठ नीतितत्त्वांनी व वेदांतविचारांनी विणून काढला आहे. याची रचना इतकी सुबोध व चित्ताकर्षक आहे, याची माडणी एखाद्या साध्या गद्यग्रंथासारखी इतकी सहज व सरळ झालेली आहे की, गंगेच्या ओघाबरोबर जें पुण झरकन वाहत जावें, त्याप्रमाणे अंतःकरण

याच्या अस्तविलित विचारप्रवाहाबोवर वाहत जातें. या मंथांत चित्त भारून टाकणारे, अन्य व्यवसायांची पुरी विस्मृति पाडणारे व आपल्या दिव्य प्रभेने दर्शेदियांची एकतानता करणारे असें अद्भुत सामर्थ्य आहे की, त्याचें यथार्थ वर्णन वाणीला करितां येत नाहीं.

‘ प्रसंग समाप्त रात्रीस । पुढे प्रारंभ उगवेल दिवस ।

कथापंथे जावयास । हृष्ट वाटे मानसी ॥’

असा धीर वाचकांस धरवत नाहीं.

‘ शहासुनीचे प्राकृत वचन । मान्य करी ईश्वर ॥’

हेच खरे, एरवी ल्यात इतका मोहकपणा आला नसता. यांत

‘ बहुता मतांची उभारणी । तज्ज्वेतज्ज्वेचीं बोलणी ’ आहेत.

यांत

‘ उकर्ला ही प्रापंचरचना । उसाति प्रक्षय सांगितले जाणा ॥’
तसेच

‘केला भक्तोचा सुकाळ । ज्यांत बोधरसकळोळ ।

पाहतां परमार्थ पुळकळ । उपदेश अर्थ नेटका ॥’

चित्तचातुर्थ वाढविणारे, जीव-शिवांचे निर्णय सांगणारे, गुरुमहिमा वाखाणणारे, संतमाहात्म्य वर्णन करणारे प्रसंग अनेक आले आहेत; प्राचीन संतांच्या, संतिणीच्या व ईश्वरावतारांच्या कथा सान्या अध्यात्मतंतूत ओवव्या आहेत. तात्पर्य मराठी वाढूमयाच्या खाणी-तला हा एक अर्यंत तेजस्वी हिरा आहे व ‘जरि उकिरड्यांत पढळा मळळा न हिरा तथापि सामान्य’ या पंतांच्या उक्तीप्रमाणे मराठी वाचकांनी जरी याची किंमत केली नाहीं, तरी याची प्रभा याच्या सन्निध जाणाऱ्याला दिपविश्याशिवाय राहणार नाहीं.”

वरील अभिप्राय अक्षरशः खरा आहे, त्यांत रतिसात्र अति-शयोक्ति नाहीं, हें मी स्वानुभवानें सांगतों. शहासुनीची वाणी इतकी रसवती, सपष्टभाषिणी, प्रासादिक आहे की, तिच्या तेजस्वितेमुळे

वाचकांचे मनक्षेत्रु दिवून गेल्याशिवाय राहात नाहीत. कवीची विद्रृता मोठी अगाध होती असें दिसत नाहीं, पण त्याच्या वाणीचे तेज इतके उब्बल आहे कीं, केवळ परमेश्वरी प्रसादाचेंच तें फल होय, असें म्हटल्याशिवाय राहवत नाहीं. शहामुनीची प्रंथरचनास्फूर्ति इतकी अनिवार वेगाने धांवत गेली आहे कीं, क्वचित् स्थळीं भाषेच्या शळ्याशुद्धतेकडे ही कळ्य देण्यास तिळा फुरसत सांपडली नाहीं.

शहामुनींनी स्वतःसंबंधाची थोडीशी माहिती सिद्धांतबोधाच्या छत्तिसाब्या अध्यायांत दिली आहे, ती येणेप्रमाणे:—

आतां नमू वंशावळी । जन्म घेतला ज्याचे कुळीं ।

पणजा आमुचा मुळीं । नाम त्याचें शहावावा ॥ १ ॥

महाराष्ट्र आणि पारशी । उभय पक्षीं विद्या त्यासी ।

आराधिले होतें शिवासी । एकनिष्ठ उपासना ॥ २ ॥

आमिना होती त्याची अंगना । परम पातिव्रता सत्य जाणा ।

ती प्रसवली पुत्ररत्ना । नाम तयाचें जनाजी ॥ ३ ॥

तो करी विष्णूची भक्ति । मंडुबाई तयाची प्रकृति ।

ती प्रसवली पुत्र सुमती । नाम तयाचें मनसिंग ॥ ४ ॥

त्याची भार्या नाम आमाई । लोक म्हणती तिळा ताई ।

ती आम्हांसी जाहली आई । जन्माविले पवित्र कुशीते ॥ ५ ॥

पिता होता गणेशउपासक । पोटीं आजा आला नामधारक ।

हें जाणोनि कौतुक । नाम ठेविले शहावावा ॥ ६ ॥

पणज्यापाशीं होतें भक्तीचे बीज । तोचि अंकुर विस्तारला सहज ।

म्हणोनि संतचरणीचे रज । प्राप्त जाहले दैवाने ॥ ७ ॥

पणजा जन्मला प्रयागतीर्थी । आजा जन्मला अवंतिकेप्रती ।

सिद्धटेंक उयास म्हणती । जन्म पित्याचा त्या ठायीं ॥ ८ ॥

भीमातर्णी पेडगांव शहर । पूर्वेस सरस्वतीसंगम साचार ।

ताईमातेचे पवित्र उदर । जन्म दिला आम्हांसी ॥ ९ ॥

पणजा होता वैराग्यखाणी । रत्न प्रसवली तेथोनी ।
 वंशवलीची मांडणी । निवेदीं तुम्हां सज्जन हो ॥ १० ॥
 होते पदरी वडिलाचे पुण्य । लाघलों तुम्हां संतांचे चरण ।
 जाहले पापाचें खंडण । मुकलों जन्ममरणासी ॥ ११ ॥
 वरवी लाभाची जाहली जोडी । उभारितों गंथाची गुढी ।
 जे परिसती आवडी । त्यांसी गोडी सुधेहुनी ॥ १२ ॥
 ह्या बोव्यांत दिलेल्या माहितीवरून शाहामुनीची वंशावळ पुढे
 दिल्याप्रमाणे ठरते:—

शाहाबाबा×अमिना

जनाजी×मंडुवाई.

मनसिंग×अमाई ऊर्फ ताई.

शाहामुनि

शाहामुनीचा पणजा व पणजी यांची नांवे मुसलमानी दिसतात;
 शाहामुनीचा पणजा फारसी भाषाप्रवीण होता, तोच संस्कार शाहा-
 मुनीध्या भाषेवरही झालेला दिसतो; कारण लांच्या ग्रंथांत फारसी
 शद्व बरेच आढळतात. शाहाबाबाचा जन्म प्रयाग येथे झाला, जना-
 जीचा जन्म उज्जनीस झाला, मनसिंगाचा जन्म सिद्धटेंक येथे झाला
 व शाहामुनीचा जन्म पुणे जिल्ह्यांत पेडगांव येथे झाला, यावरून ह्या
 घराण्यांतील पुरुष बहुधा प्रवासी वृत्तीनेच राहात असत असे दिसते.

शाहामुनीस वेदांत योगमार्गाचा उपदेश मुनीद्र नामक सत्पुरु-
 षाकङ्गन मिळाला. ह्या मुनीद्रांची विशेष माहिती सिद्धातबोध ग्रंथांत
 मिळत नाही. मुनीद्रांशिवाय प्रसिद्ध सत्पुरुष कबीर यांनीही आपणास
 दर्शन दिले होते असे कवीने म्हटले आहे:—

‘ऐसा कबीर जगां घन्य । मातें स्वप्रीं दिघले दर्शन ।
तोही गुरु माझा पूर्ण । जपें त्यासी अहर्निशी ॥’

शहामुनीची गुरुभक्ति मोठी होती, आपव्या गुरुचे धन्यवाद
सिद्धांतबोधांत त्यांनी ठिकठिकाणीं गायिले आहेत.

‘नाहीं पाहिले यातीस । केला अंगीकार समर्थे ॥’

असे उद्भार स्वतःच्या गुरुसंबंधाने त्यांनी काढिले आहेत.

‘सांडोनि जातीचा अभिमान । श्रीगुरुस गेलों शरण ।

फिरले जन्ममरणाचे धरणे । निमग्न ज्ञालों स्वानंदी ॥’

असे धन्योद्भारही सर्वत्र आहेत. पूर्वीच्या सत्पुरुषांनी लिहिलेले
पुष्कळ ग्रंथ असतां नवीन ग्रंथाचे प्रयोजन काय, असा प्रश्न विचा-
रणारास त्यांनी असे उत्तर दिले आहे कीं, ‘गुरुकृपेने हृदयांत
बोधसूर्य प्रगटव्यावर त्याचीं शब्दरूप किरणे आपोआप बाहेर फाँकूं
लागलीं.’

‘गुरुकृपेने जाहला बोधु । हृदयीं भरला ज्ञानसिधु ।

तोचि हेलावला सिद्धांतबोधु । आनंदलहरी विस्तारल्या ॥’

‘उगीच अक्षरे जोडेन । नाहीं केले ग्रंथलेखन ।

येथे श्रीगुरु अंतःकरण होऊन । उठविला लोट कवितेचा ॥’

इत्यादि कवीचे उद्भार अक्षरशः खेरे आहेत यांत संशय नाहीं.
अध्याय ३५ मध्ये प्राचीन व अर्वाचीन संतांची नामावली दिली आहे,
तींत सुमारे १२९ संतांचीं नांवे आलीं आहेत. शेवटच्या अच्यायांत
भगवद्गीतेवर ज्या संस्कृत व प्राकृत टीका आहेत, त्यांचीं नांवे दिलीं
आहेत; यावरून शहामुनीचे वाचन बरेच विस्तृत असावे, असे
वाटते. सिद्धांतबोध ग्रंथाच्या शेवटीं पुढील माहिती आहे:—

जाहली लिहावयाची सीमा । लेखणा वाहिली गुरुपादपद्मा ॥

शहामुनीचा आत्मा । अष्टभावे निवाला ॥ १ ॥

केले कष्ट गेले सिद्धि । तनमय शहामुनीची बुद्धि ।
जाहली कार्याची सिद्धि । लेखणी सीमा येथोनी ॥ २ ॥
शके सत्राशांत जाण । ग्रंथ समाप्त जाहला पूर्ण ।
चांबळी ग्रामाकडे पठारी मंडण । तेंये लिहिला हा ग्रंथ ॥ ३ ॥
शहामुनीचा शिष्य जाण । लेखक भगवंत नारायण ।
उपनाम पांढरकामा जाण । वास्तव्य पाडळी धायगुडे ॥ ४ ॥

यावरून शके १७०० त सातारा जिल्ह्यांतील पठारी मंडण गांवां हा ग्रंथ शहामुनीनी रचिला व त्यांचे शिष्य भगवंत नारायण पांढरकामे—वास्तव्य ‘पाडळी धायगुडे—यांनी तो लिहिला, हे स्पष्ट होते. शहामुनीचे शिष्य बरेच होते व त्यांच्यापैकीं एक दोन शिष्यांचे कांहीं अभंग आढळतात. सिद्धांतबोध ग्रंथाशिवाय शहामुनीनी आणखी कांहीं कविता केली आहे कीं काय, हे समजत नाही. परंतु सिद्धांतबोध ग्रंथ लिहिल्यावर त्यांनी नवीन ग्रंथ-रचना केली नसावी, असे ‘लेखणी वाहिली गुरुपादपद्मा’ आणि ‘लेखणी सीमा येथोनी’ या वरील वाक्यांवरून दिसते.

आतां सिद्धांतबोध ग्रंथांतल्या कांहीं सुरस झोव्या येथे देतों.

नारदमुनीनी श्रीकृष्णापाशीं ख्रीं मागितली व पुढे नारदांची नारदी होऊन त्यांची जी विटंबना ज्ञाली, तो कथाभागः—

भावे लोटांगण श्रीकृष्णचरण । पूर्ण ब्रह्म तूं सनातना ।
तुजवांचून अन्य भावना । धरितां वैखरी दुखंड ॥ १ ॥
हाच निश्चय तुझ्या पायां । धरावया मज सामर्थ्य नाही ।
तुझी कृपा जाहलीया पाहीं । तरीच जाईल सिद्धीते ॥ २ ॥
नारदे तुजशीं धरिला अभिमान । म्हणे मी ब्रह्म तुजसमान ।
तुझे मुझें एकविज्ञान । भिन्न भेदभेद असे ना ॥ ३ ॥
तूं सर्व भोगून अलिस । मीही पापपुण्यातीत ।
सोळा सहस्र अंतःपुरांत । एक समर्पी मज भार्या ॥ ४ ॥

हांसोनि बोले मेघश्याम । नारदा तूं ज्ञानी परम ।
 तुझिया ठार्यां नाही विषम । समभावें बोलसी ॥ ५ ॥

सोळा सहस्र अंतःपुरी । ज्या गृही नसेन मी कंसारि ।
 तेच तुझी मुख्य अंतुरी । समर्पिली यथार्थ ॥ ६ ॥

कृष्णआज्ञा जाहलियावरी । नारदासि हर्ष परम अंतरी ।
 गाय नाचे शिखा पिंजरी । आह्नाद हृदयीं न समाय ॥ ७ ॥

म्हणे ‘वीणा आतां कासयाला । फेडिली कौपीन पीतांबर नेसला ।
 वस्त्रभूषणीं शृंगारिला । हरुषें चालिला कृष्णसदनीं ॥ ८ ॥

आपुले हृदयीं विचार विवरी । राहों नये द्वारकेभीतरीं ।
 वनिता घेऊनि वनांतरीं । कीडा करीन विनोदें ॥ ९ ॥

आलिंगनि करीन चुंबन । जानुस्थानीं बैसवीन ।
 एकासनीं करीन शयन । सुरवाडेन रतीशा ॥ १० ॥

ऐसें विचारूनियां मनीं । प्रवेश केला मुख्य सदनीं ।
 तेथें देखिली रुक्मणी । श्रीहरीस विडा देतसे ॥ ११ ॥

संकोचित मुरडोनि माघारा । गेला सत्यभासेच्या घरा ।
 श्रीकृष्ण पक्षी मयूरां । नाचवीत बैसला ॥ १२ ॥

तेथूनि जाय दुजिया गृहासी । तेथेंही लक्षी सर्वोत्तमासी ।
 अनेक गोपुरांत प्रवेशी । खेळे सारिपाट गंजिफा ॥ १३ ॥

कोठें निजला, कोठें बैसला । कोठे बुद्धिवलांचा डाव मांडिला ।
 आणिक एक गोपुरीं प्रवेशला । भावी हरि हा नसे कीं ॥ १४ ॥

माडीवरी पाहे निरखुनी । तेथें बैसली मृगलोचनी ।
 हे एकटी दिसे चंद्रवदनी । ऐसें भावूनि सरसावला ॥ १५ ॥

कवळूं पाहे श्रीकृष्णपत्नीसी । पुढें पहुडले हृषिकेशी ।
 येरी म्हणे लाज नाहीं मुनीसी । एकांतसमर्थीं येतसां ॥ १६ ॥

जळो तुमची विरक्ती । कासया वाढविली महंती ।
 एवढी वासनेची फजिती । तरी कां जाहलां गोसाची ॥ १७ ॥

नाहीं आवरिला क्रोध काम । तरी कों डोईसी लावितां भस्म ।
 क्रुषिवेष धक्षनियां उत्तम । पूजा घेतसां विश्वाची ॥ १८ ॥

वचन ऐकतां ललनेचे । मन मुनीचे अंतरी खोंचे ।
 तरंग उसळती अनंगाचे । प्रयत्न अणुमात्र सुचेना ॥ १९ ॥
 मैनेचि फिरला माशुता । फार श्रमला हिंडतां ।
 मध्यान्ही पातला कालिंदीपिता । मुनिस्नाना चालिला ॥ २० ॥
 दुरी गेला कोश एक । एकांत पाहे नदीतटाक ।
 बुडी मारी धरूनि नासिक । म्हणें खेंडा झोबला ॥ २१ ॥
 चांचपडोनि धरिलें हातीं । किरवे नोहे झमके मोतीं ।
 डोई चोलितां केश लागती । फणीने जैसे विंचरिले ॥ २२ ॥
 करीं पाटल्या गोठ कांकणे । तज्जनींत मुद्रिका दर्पणाची सगुण ।
 त्यांत पाहे मुख अवलोकून । विपरीत लेणे देखिलें ॥ २३ ॥
 मूद राखडी डोईवरुती । केश मिशा न दिसती ।
 कर्णीं मासबाढ्याचे घोंस लोंबती । बुगऱ्या आणि तानवडे ॥ २४ ॥
 भाळीं शेंदुराची चिरी उमटली । नेत्री अंजन ललाटीं बिंदलीं ।
 मुखीं अंगनेची शोभा आली । गळीं हार मोतियांचे ॥ २५ ॥
 पयोधर उचलले कठोर । कवंठा ऐसे वरुळाकार ।
 काळे ठिक्के ओंठावर । गुंज्या जैशा झग्याच्या ॥ २६ ॥
 बहुत मन जाहले घाबरें । पायी अनवट बिचवे पोल्हारे ।
 वांकीं सांखळ्या नेपुरें । वाळे घुळघुळ वाजती ॥ २७ ॥
 पौष्मासाचा वारा अळुत । वपु शीतांशे कंपित ।
 कैसा प्रवेशं प्रामवस्तीत । कवणा दाखवूं हे दशा ॥ २८ ॥
 ऐसे विचारून मानसीं । आश्रम पाहे वस्तीसी ।
 निरखितां देखिले गुफेसी । संकोच चित्तीं प्रवेशला ॥ २९ ॥
 पर्णकुटींत तपस्वी ब्राह्मण । धृष्टपुष्ट वयें तरुण ।
 नेत्रीं पाहे लक्ष्न । सौदामिनीशी चमके ॥ ३० ॥
 विस्मयो पावोनि पृच्छा करी । तूं कवणाची कुमारी अंतुरी ।
 सुरीं असुरीं राक्षसां घरीं । जन्मलीस तें सांगपां ॥ ३१ ॥
 शेकोनि विरक्ताची वाणी । हांसोनि बोले मृगलोचनी ।
 म्हणे मी गंधर्वाची भगिनी । मृत्युलोकीं पातले ॥ ३२ ॥

पाहें तरी देवलोकीं ची । मनीं श्रद्धा परपुरुषाची ।
 आतां कांता होऊनि तुमची । शुश्रूषेस सदा तिष्ठेन ॥ ३३ ॥
 तपस्वी म्हणे तूं अज्ञान । मी ब्रह्मचारी ब्राह्मण ।
 सांगसी तितुके व्यर्थ वचन । अघटित कर्म घडेना ॥ ३४ ॥
 ऐसें संवादतां दिवस गेला । पुढे रात्रीसमयो पातला ।
 वस्त्र नसे पांघरावयाला । करुणा आली ब्राह्मणा ॥ ३५ ॥
 अर्ध वस्त्र घालोनि तिजवरी । सहज पहुडला शेजारी ।
 येरी हळूचि चरण चुरी । सेवा माझी होऊं या ॥ ३६ ॥
 अंगास अंग लागत्यावरी । दोघां हृदयीं कामलहरी ।
 खवळली अद्भुत भारी । भुजंग जैसा फुंपाटे ॥ ३७ ॥
 मद्यापरीस मदाचा कैफ । उसकों लागला कंदर्प ।
 मग पालवोनि दीप । उभयतां एकत्र कवळिती ॥ ३८ ॥
 गाढालिंगन चुंबन । हास्यविनोद सुखमैथुन ।
 चार युगे प्रहरासमान । ऐसा आनंद लोटला ॥ ३९ ॥
 यापरी लोटले दिवस कांही । आठ पुत्र प्रसवले गेहीं ।
 त्यांच्या खटपटीची नवाई । लिहितां विस्तार न पुरेची ॥ ४० ॥
 समस्त अर्भकांचीं विष्टामूळे । काढणे लागे दोही करें ।
 नर्दास प्रक्षाळी नेऊनि चिरे । सर्वेचि होती मलीन ॥ ४१ ॥
 कृष्णा विसरला जपध्यान । फार वेष्टिला अर्भकेकरून ।
 समस्त झोंबती अंगालागून । दाढी—मिशा ओढिती ॥ ४२ ॥
 एक मागती उदकास । एक मागती भोजनास ।
 एक लोक्ती भूमीस । एक रडती हांसती ॥ ४३ ॥
 बहुत वेष्टिले जंजाळे । काढी अर्भकी फार केले ।
 म्हणती कोण कर्म ओढवले । उभयतां त्रासूनि तंडती ॥ ४४ ॥
 कोधें भरुनियां ब्राह्मण । म्हणे कोठून आलीस पापीण ।
 माझें भंगले अनुष्ठान । भ्रष्ट जाहलों तवसगें ॥ ४५ ॥
 येरी म्हणे लज्जा नाहीं तुम्हांसी । भोगितां सुरवाडलों रतीसी ।
 आतां कंटाळोनी हेळिसी । क्रियानष्टा पापिष्ठा ॥ ४६ ॥

जेव्हां देसी आलिंगन । तेव्हां प्रार्थिसी आज्ञा प्रमाण ।
 आतां वीट घेऊनि मन । जाई म्हणसी निर्लज्जा ॥ ४७ ॥
 ब्राह्मण म्हणे ढालाची । होती वळवळ विषयाची ।
 गळा पडलीस येऊन कैची । नसता कलंक लाविला ॥ ४८ ॥

सिद्धांतबोध, अध्याय २.

मंगलाचरण.

ओं नमोजी गणनायका । ॐकारस्वरूपपीठिका ।
 वेदशास्त्रांचा बीजांकुर देखा । तुजपासोनि उद्धव ॥ १ ॥
 चारी पुरुषार्थ चारी भुजा । विवेक सोंड सरळ वोजा ।
 अभयपाणी भक्तकाजा । महाराजा उभारिसी ॥ २ ॥
 जीव शिव तेचि गंडस्थळे । भिन्न परी मस्तकी मीनले ।
 शोभायमान वरवे शोभले । भेद अभेद दावुनी ॥ ३ ॥
 स्वीकारूनि शिव उपनिषदांचे लाडू । गिळिसी वेदांतीचा पेंडू ।
 धालिसी भेद विनावरी धाडू । होशी सुरवाडू निजदासां ॥ ४ ॥
 नीतीचा करी अंकुश । मिरविशी ज्ञानाचा फरश ।
 शांति-पीतांबर शोभे कासेस । पार्या तोडर उदार ॥ ५ ॥
 चौदा विद्या चौसष्ठी कळा । क्रुद्धिसिद्धि तिष्ठती जवळां ।
 सहज स्वभावे करिशी लीला । अनंत कळा तुजपाशी ॥ ६ ॥
 चौसष्ठी जोगिणी कात्यायनी । चामुळा शीतळा मिळोनी ।
 भोवत्या मिरवती जैशा सौदामिनी । स्तविती पुराणी आकार ।
 तुज चिंतोनी सुरगण । करिती दैत्य निशाचरांचे कंदन ।
 तुज नवशिल्या संपूर्ण । फळदाता तूं होसी ॥ ८ ॥
 महाकवी ग्रंथकर्ते । प्रारंभी स्तविती स्वामी तूते ।
 माज्ञा केवा काय तेथे । तुझे स्तवन करावया ॥ ९ ॥
 सर्वारंभी तुझे पूजन । ब्राह्मण करिता तुजलागुन ।
 तेथे मीही एक दीन । नमन करितों पायांसी ॥ १० ॥

जो उल्लाका ब्रह्मभुवनीं । तेचि शारदा विश्वमोहिनी ।
 आदिमाया मूळ भवानी । प्रकाशखाणी ज्ञानाची ॥ ११ ॥

सर्वकाळ सूत्रदोरी । हृदयीं हेलाविसी प्रेमलहरी ।
 तूचि होसी वागीश्वरी । कवित्वरस वोतिसी ॥ १२ ॥

ब्रह्मा हरिहर बालके । निर्मिंसी माये तूं कौतुके ।
 निजविशी उन्मनी पालखे । अक्षयसुख त्यां करिसी ॥ १३ ॥

आदिमाया तुर्या ज्योती । नादरूपिणी परा शक्ती ।
 स्मृतीसी ज्ञानदीसि । तेचि सरस्वती तूं आम्हां ॥ १४ ॥

तूचि होजनि प्रसन्न । अभय देसी कवीलागुन ।
 यालागीं करितो मनन । वारंवार पदांबुजी ॥ १५ ॥

जयजयाजी आचार्या । अवलोकने मीपण गेले लया ।
 वर्णवया गुरुवर्या । ठाव कैचा मी-तूंपणा ॥ १६ ॥

लवण नमूं गेलें जीवनी । नाठवे मीठ किंवा पाणी ।
 ग्रूळ विचारी गोडी कोठुनी । तेहां गोड आपणची ॥ १७ ॥

प्रभा पुसे दीपालागुन । किरण निरसिती रविवदन ।
 आमुचा जन्म जाहला कोटून । ती गती जाहली आम्हांस ॥ १८ ॥

घटाकाश पुसे नभा । कधी भेटीच्या याल लाभा ।
 चंद्रबिंब चिंतित उभा । कधी भेटेल चंद्रमा ॥ १९ ॥

पट म्हणे भेटवा तंतुला । तंतु पुसे कापूस कोठें राहिला ।
 तैसं जाहलें आम्हाला । वेडावलो अपणातें ॥ २० ॥

घट पुसे मृत्तिका मज दावणे । नग म्हणे कोठें हरपले सेने ।
 कर्पूर स्मरे सुवासाकारणे । ते गती जाहली आमुतें ॥ २१ ॥

मत्स्य पुसे उदक दाखवा । मृग विचारी कोठें सुवास बरवा ।
 मैलागर म्हणे मज उटी लावा । सुगंधाची चांगली ॥ २२ ॥

आम्ही आम्हां चुकलों । देव शोधावया लागलों ।
 श्रीगुरु पाहतांच भेटलों । मी ब्रह्म अनादी ॥ २३ ॥

काय चेटक गुरुपाशीं । मंत्र फुंकितां श्रवणासी ।
 हस्त ठेवितां शिरासी । अष्टभावें निवालों ॥ २४ ॥

गरुडी सर्वे हातीं धरी । इतर भिजने पक्ती दुरी ।
 ज्ञान्यासी पाप नाहीं संसारी । अज्ञानासी पापें वेष्टिले ॥ १ ॥
 आकाश पृथ्वी दोषें उगाँ । मध्ये हिंदोळा खाती तिर्थी ।
 उदक वन्ही वायूच्या अंगां । किती हेलपाटे सांगावे ॥ २ ॥
 ज्याची वृत्ति सम निश्चल । तो सुखी सर्वकाळ ।
 ज्यासी वासनेचा मळ । त्यासी दुःख प्रबळ कीं ॥ ३ ॥
 आंतील खुंब्यासी दाणा लागला । तो सुखी निश्चल राहिला ।
 खुंटा मोडितांचि रगडला । पीठ केला जात्याने ॥ ४ ॥
 जो गुरुज्ञानखुंब्यापाशीं बैसला । चौन्याशींचे जातें काय ल्याला ।
 उयाने गुरुखुंटा सोडिला । तो रगडिला काळाने ॥ ५ ॥
 जो धब्याच्या ताटांचा रस काढिला । तो कढईत शिजविला ।
 तेणे गूळ नव्हेचि वहिला । कष्ट होती वृथाची ॥ ६ ॥
 इक्षुरसीं उपजे गूळ । तेवीं ज्ञानी मोक्ष अढळ ।
 इतर साधनांचे फळ । जेवीं रस कडव्याचा ॥ ७ ॥
 यालागां आपणासी उमगा । नातरी अवघाचि शिमगा ।
 बळकट गुरुचे पायी लागा । तेथें दगा दिसेना ॥ ८ ॥
 जैसा दारूचा नळा पेटे । एक पडे एक फूल उमटे ।
 तैसे जन्ममरणाचे चेपेटे । किती म्हणोनि सांगावे ॥ ९ ॥
 पाहतां वृक्षांची जाती । एक पत्रे लागती एक गळती ।
 तैसे संसाराचे आवृत्ती । कियेक फिरती पेंचांत ॥ १० ॥
 यासाठीं भक्तिहीनांचे जिणे । तें दिसों लागे लाजिरवाणे ।
 म्हणोनि ज्ञाते ते धन्य । किती प्रकारे सांगावे ॥ ११ ॥
 हात अन्नाते चिवडिती । प्रास उचलोनि मुखांत घालिती ।
 हात चिकटां लीद लाविती । जिहा लीद कां स्पर्शेना ॥ १२ ॥
 ते जिहेपाशीं ज्ञान । सर्व रसांची चवी असे जाण ।
 पदार्थ भक्षूनि आपण । हात मूर्ख ल्या चिकटा ॥ १३ ॥
 ज्ञाल्या-मूर्खासी इतुके अंतर । नानात्व ध्यावें तुम्हां चतुर ।
 म्हणोनि ज्ञानियांचे घर । सेवणे हें उचित ॥ १४ ॥

ज्ञात्याची पाहोनि समभक्ती । अज्ञान्याची विषम जाती ।
ज्ञानी फिरंगीचे मोल करिती । मूर्ख करी मेणाचे ॥ १५ ॥

शहाणा मधास घेत । मूर्ख बाकस संग्रहीं करीत ।
मध रुपया शेर विकित । मेणाची किंमत पैसा शेर ॥ १६ ॥

ज्याचे हृदयी ज्ञानकाश । ज्ञाता ल्यासी लक्षीतसे ।
मूर्ख पुसे यातीस । उंच किंवा नीच की ॥ १७ ॥

अवर्थी एक्या मातीची मडकी । ल्यासी उंच नीच काय पारखी ।
रांजणांत विटाळ उदकी । न दिसे रपर्शी सर्वांचा ॥ १८ ॥

अग्नि सदां सौंबळा । पारुसपण नसे नदीला ।
अमृत साजुक शिळे बोला । हे काय परीक्षा पाहण्याची ॥ १९ ॥

गाय तांबडी काळी पांढरी । तैसीं दुग्धाचीं रंगे नाहीं जाहली ।
मोगरा चांफा गुलाब फुली । सुगंधी रंग नसे की ॥ २० ॥

पक्षी पांढरी आणि काळी । परी भेद न दावी साउली ।
पंचरंगांची आबद्दागिरी केली । छाया उमटे एकची ॥ २१ ॥

अंगुष्ठ तर्जनी मध्यम कनिष्ठिका । सहित पांच अंगोळिका ।
परि कर एकचे देखा । नसे लेखा दूसरा ॥ २२ ॥

नदी उगमीं संगमीं स्थिर असे । मध्येच खळखळ वाहत दिसे ।
कुलालचक गरगरां फिरतसे । वरी मडके स्थिर की ॥ २३ ॥

चंद्राचे अंगीं श्वेत शामिका । राशी नवाळी मिरवे देखा ।
कळा तुटती वाढती देखा । चंद्र निर्मळ अद्वैतपणे ॥ २४ ॥

लेखणीचे काडे एक असे । लिहितां रेषा उमटतसे ।
मध्ये दोन जिभा चिरल्या दिसे । इतुकेन भेद कल्पावा ॥ २५ ॥

पाहतां मुळीं कांडे एक । शेवटीं रेषा उमटे एक ।
मध्ये द्वैत दावी देख । प्रमाण काय मानावे ॥ २६ ॥

चाक कणा बैल फिरे । विहीर तों बैसलीसे स्थिर ।
रात्रंदिवस वाहे नीर । दरडी उग्याचे असती ॥ २७ ॥

अग्र वाहे निरंतर । मुळे म्हणती पळतो चंद्र ।
जातें फिरे खुंटा स्थिर । नक्षत्रे फिरती नभ अचळ ॥ २८ ॥

देह प्रारब्धें हिंडे । आत्मा तो अचक्ल अखंड ।
 बैल चाले लाट हैलपाटे उदंड । घाणा उगाचि फिरेना ॥ २९ ॥
 महशीचीं शिंगें वांकडीं । दुधांत काय पडतसे अडी ।
 तैशी कमान वांकुडी । तीर नीट असे कीं ॥ ३० ॥
 अक्षर मातृका वांकडी । वाचेसी काय पडतसे अडी ।
 पोरे खेळती वाघुली । वहु रेषा परि एक चिरा ॥ ३१ ॥
 त्रिगुणा गुंफिले जन । यालागी स्वभाव त्यांचा भिन्न ।
 साधु पाहती समान । गुण स्वभाव त्यागूनि ॥ ३२ ॥
 दुर्मीं वांकडिया फार शाखा । परी वृक्ष एकचि देखा ।
 तेवीं विश्वाचिया वर्तणुका । विश्वंभर स्वयें वसे ॥ ३३ ॥
 यालागां अद्वैत भक्ति । करितां लाभे सुखविश्रांति ।
 हेची कवीची विनंति । भक्ती श्रेष्ठ सर्वासी ॥ ३४ ॥
 भक्तीस नलगे वर्णाश्रम । जो आचार तो उत्तम ।
 ऐसा वदे पुरुषोत्तम । गीतेमार्जीं स्वमुखें ॥ ३५ ॥
 भावे वंदितां संतांचे मोचे । भक्तीनें नीचाचे जाहले उंचे ।
 दोष जावया जन्मांतरीचे । आन उपाय असेना ॥ ३६ ॥

सिद्धांतबोध, अध्याय ३५.

३६—३९ अध्यायांत शाहामुनींनीं भगवद्गीतेवर सुलभ शब्दांत संक्षिप्त व्याख्यान केले आहे, तें अवश्य वाचण्यासारखें आहे. व्याख्यानाचे शेवटीं कवि म्हणतात:—

‘नाहीं लिहिला विस्तार । सोडिला नाहीं बीजांकुर ।
 श्रोते समजोत चतुर । दूषण न ठेवावें कवीते ॥ १ ॥
 मागें टीका फार जाहली । पुढती होतील भविष्यावळी ।
 गीतासिंधु माउली । किती मेघ उपसिती ॥ २ ॥
 एका दीपां अनेक दीप लाविती । परी उणी नव्हे दीपज्योति ।
 तेवीं गंगेच्या अर्थी । अगाध अर्थ भरलासे ॥ ३ ॥
 शर्करेच्या गिरीसी । काय नेतील मुंग्या गृहासी ।
 तैसे गीतेच्या अर्थासी । किती पक कवी वदतील ॥ ४ ॥

धूरपुष्प वाहोनी । संतोष कीजे पिनाकपाणी ।
तैसें म्यां बाळभाषणीं । संतांपुढे बोललों ॥ ५ ॥
सिंधुउदक सिंधूसी अर्पिती । तैसे तुमचे अर्थ तुम्हांप्रती ।
मालधनी संत असती । शहामुनी तेथे हमाल ॥ ६ ॥

पुढील दृष्टांत पहा:—

धूस उकरी मातीसी । प्राप्ति नसे कष्ट जीवासी ।
निरवणूक करी घरच्या माणसांसी । आपण चाले मसणखाई ॥ १ ॥
काळफांसे बैसले कंठांत । घोर लागला जीवांत ।
चित्त ओढी मुलांच्या हितांत । आपुले स्वहित सुचेना ॥ २ ॥
तैसी संसारब्रांती पाही । मोकळाचि असतां आपुले ठार्या ।
जो लीन होऊनि गुंते देहा । खाय हिंदोळे लटिकेची ॥ ३ ॥
सहज खेळतां सौंकटीं । विषाद वाढला हांव पोटीं ।
येरयेरां मारिती मुष्टी । लाभ नसतां फजिती ॥ ४ ॥
आपणचि तमाखू खाई । म्हणे गळां पडली सुटत नाहीं ।
हे अविद्येची नवाई । आपुले हातें आपण फसे ॥ ५ ॥
श्रान पाहोनि दर्पणाला । प्रतिबिंब पाहोनि भुंकेला ।
तैसा जगाचा गलबला । दुजे नसतां वरळती ॥ ६ ॥
उत्पत्ति-स्थिति-संहार । हाही काल्पनिक व्यवहार ।
बुडबुडा उद्धवे फुटोनी विरे । नीर स्वभावें आपणचि ॥ ७ ॥

+ + + +

शिवरात्र व्रत धरी कोलहा । मदें उकरी फराळाला ।
ज्याचे अंगीं जो स्वभाव आला । तो त्यासी सुटेना ॥ ८ ॥

खालील सदुपदेश सर्व ग्रंथाचें सार आहेः—

शूरपणाचें हेंची फळ । गाळावा अभिमान प्रबळ ।
सर्वांसी बोलावें मंजुळ । त्यांत बरें हरी करी ॥ ९ ॥
आपण असल्या निष्कपट । कुबुद्धीचें होय तळपट ।
जैसा भजनाचा उठल्या लोट । पापाचा ठाव उरेना ॥ १० ॥

सर्वीभूतीं पहावा भगवंत । हेंचि ईश्वराचें मनोगत ।
 या बोधे साधुसंत । मुर्क असती संसारी ॥ ३ ॥
 सोडोनि निदा-स्तवन । जर्नी पहावा जनार्दन ।
 हे सजनाचे श्रेष्ठ गुण । ज्यांत संतोषे जगदात्मा ॥ ४ ॥

शेवटच्या—५० व्या अध्यायांत, भगवद्गीतेवरील संस्कृत-
 मराठी टीकाप्रथांचीं नांवे देऊन शाहमुनि म्हणतातः—

टीका जाहल्या पुढती होती । ज्ञात्यांच्या मर्तीं प्रवेशती ।
 पुढे न करावे हें वदता । अज्ञानाचे लक्षण ॥ १ ॥
 गंगोदक मार्गे आतां खर्चिती । पुढे पशुपक्षी विश्र स्वीकारिती ।
 त्यांत गंगोदक काय न्यून होती । सांगा विवेकी चतुर हो ॥ २ ॥
 भूगर्भी सुवर्णखाण । मार्गे काढिले पुढती काढिती जन ।
 मही काय उर्जे होऊन । पुरे म्हणे लोकांसी ॥ ३ ॥
 विष्णूची करुनियां भक्ती । वैकुंठपुरी केली वस्ती ।
 आतां काय पुरे म्हणती । दाटी जाहली करू नका ॥ ४ ॥
 देवाची भक्ती चोखामेळा करी । त्यास लोक धरिती दुरी ।
 वैकुंठीं महारवाडा वेगळा करी । नांदावया तथासी ? ॥ ५ ॥
 उंच नीच नदींत शिरोन । बाहेर निघती कुंभ भरोन ।
 मग म्हणती रूपशाँ नको चला दुरोन । उदकांत उभयतां
 उर्भी होतीं ॥ ६ ॥

वरील शेवटच्या दोन ओव्यांत जातिद्वेषाच्या कल्पनेवर जी
 टीका केली आहे, ती फार मार्मिक आहे यात संशय नाहीं.

शेवटीं, सिद्धांतबोध प्रथासंबंधानें कवि म्हणतातः—

ज्ञानबोध गुरुचा शिक्का । तेणे प्रथं रचिला नेटका ।
 धरोनी भक्तीचा आवाका । आश्रय संतपायांचा ॥ १ ॥
 गुरुगृहां भरिला ज्ञानसिंधु । आम्ही चेतला एक बिंदु ।
 जैसा चातकास आनंदु । अल्प उदके होतसे ॥ २ ॥

भरोनि भागीरथीचे पाणी । रामेश्वरा जाती कावडी भरोनी ।

तेवीं ज्ञानभांडारांतून । किंचित् अर्थ दाविला ॥ ३ ॥

मनुष्य स्वीकारी अन्न शेर । मुंगीस राळ्याइतुके पुरे ।

साधु कवितातरणी पसरे । आमुर्चे कवन दीपकळिका ॥ ४ ॥

संक्रातीचीं सुगडे घेऊनी । ज्याचे त्यास देती परतोनी ।

तेवीं संतवचने आणोनी । ज्यांची खा समर्पिली ॥ ५ ॥

ह्या ओऱ्यांवरून कवीची शालीनता अगदी उत्तम प्रकारे व्यक्त होत आहे. वर दिलेह्या ओऱ्यांवरून शहामुनीच्या ग्रंथाच्या स्वरूपाची वाचकास बरीच कल्पना होईल असें वाटते. सिद्धांतबोध हा ग्रंथ प्रव्यक्त वाचून पाहण्याकडे वाचकाची प्रवृत्ति ब्हावी, याच उद्देशाने हे इतके वेचे दिले आहेत. शहामुनीच्या कांहीं शिष्यांचे अभंग ‘गुरुकिणीचे अभंग’ या नांवाने प्रसिद्ध आहेत, त्यांतले चार अभंग पुढे दिले आहेत:—

१

दंडवत माझें गुरुरायाचरणीं । सांगा निवडोनी मजलागां ॥ १ ॥

मूळारंभीं आधीं कोण उद्दवले । त्रिगुण जन्मले कोण्या परी ॥ २ ॥

त्रिगुणांचीं नांवे कैशीं तीं असती । तत्त्वांची उत्पत्ती सांगा वेगी ॥ ३ ॥

उँकाराचा जन्म कोणापासोनियां । उँकारापासोन कोण ज्ञाले ॥ ४ ॥

शहामुनीचा हा प्रश्न केला तुम्हां । समजावून आम्हा यावा वेगी ॥ ५ ॥

२

दासाचा किंकर सांगतो तुजला । ध्यावा बा दाखला गुरुपाशीं ॥ १ ॥

मुळारंभीं आधीं माया हेचि ज्ञाली । तत्त्वे निर्मियेलीं जाण बापा ॥ २ ॥

रज—तम सत्त्व हेचि बा त्रिगुण । सांगतों मी खून तूजलागी ॥ ३ ॥

उँकाराचा जन्म तत्त्वांपासोनियां । उँकारापासोनी आकाश ज्ञाले ॥ ४ ॥

शहामुनीचा हा प्रश्न फेडियला । आनंदचि ज्ञाला मजलागां ॥ ५ ॥

३

काय संतीं आरंभिले । बंदीं कोणासी घातले ॥ १ ॥

किळा कशाचा बांधिला । खंदक कोण्या आसनाचा केला ॥ २ ॥

वैराग्याचें काय केले । भांडे कशावर ठेविले ॥ ३ ॥
 तेथें काय बा वाजले । एवढें सांगावें ये वेळे ॥ ४ ॥
 शहामुनीच्या ह्या बोला । सत्य माना हो सकळा ॥ ५ ॥

४

आरंभोनी अचाट नेमा । वंदीं धालोनियां कामा ॥ १ ॥
 दुर्ग वैन्याचा बांधिला । वज्रासनाचा खंदक केला ॥ २ ॥
 वैराग्याचा महाल बांधून । बुरुज शांतीचा ठेवून ॥ ३ ॥
 भांडे ठेविले विवेकाचें । नाद उठती सोहळ्याचे ॥ ४ ॥
 शहामुनीचें उत्तर । नका मानूं दुष्टोत्तर ॥ ५ ॥

श्रीशुभराय महाराज.

हे महासाधु पेशवार्इच्या अखेरीस सोलापूर येथें होऊन गेले. मोरोपंत व रागजोशी हे शुभरायांचे समकाळीन होत. शुभराय हे 'सुबरावबावा' या नावानें विशेष प्रसिद्ध असून, ते मूळचे मदासेकडील राहणारे असल्यामुळे, 'सुबराव' हेच लांचें खरें नांव असावें असें वाटते. ह्यांचा जन्म मद्रास इलाख्यांतील पसकोट प्रांतापैकी माळ्यर नामक गांवी शके १६४७ च्या सुमारास झाला. महाराजांच्या मातुश्रीचें नांव पन्नामा व तीर्थरूपाचें नाव गिरधरराय. हे जामदग्न्यगोत्री ब्राह्मण. महाराजांना शंकरराव नांवाचे वडील बंधु असून, त्यांच्या धाकव्या बंधूचें नांव चौंडाप्पा असें होते. महाराज लहानपणापासून मोठे कुशल व व्यवहारनिपुण होते. टिपुसुलतानाच्या कारकीदैत ते पालखीपदस्थ असून, तिकडे त्यांनी मोठ्या हुद्याचीं कांमें केली होती. त्यांच्या पत्नीचें नांव सुबाका. त्यांना संतति असल्याचा कोठेही उल्लेख आढळत नाही. महाराज आपल्या तारुण्यावस्थेतच विरक्त होऊन व मोठ्या अधिकाराच्या जागेचा व

ऐश्वर्याचा त्याग करून पंढरपुरास आले. तेथें खांनीं सुमारे एक तप श्रीची सेवा एकनिष्ठपर्णे केली, तेब्हां भगवंतानें प्रसन्न होऊन, स्वप्रांत येऊन खांस असें सांगितले कीं, श्रीचंद्रभागेच्या डोहांत अमुक ठिकाणी माझी ब्रह्मदेवपूजित वालुकामय मूर्ति सांपडेल, ती घेऊन तिची सेवा कर व त्या मूर्तीचीच उपासना वाढीव.’ खां प्रमाणे महाराजांनीं ती मूर्ति डोहांतून काढून सोलापुरास आणली व तेथील मठांत तिची स्थापना केली. हल्दीं सोलापुर येथें महाराजांच्या मठांत जी मूर्ति आहे, तीच ही मूर्ति होय. पुढे महाराजांनीं तिमध्या रामदासी यांजकदून गुरुपदेश घेतला. सोलापुरी आख्यापासून खांनीं ध्यान, भक्ति, उपासना इत्यादि साधनांच्या योगानें पुष्कळ प्राकृत जनांस भक्तिमार्गास लाविले. महाराज सगुणोपासक व अद्वैत भट्टमास्कर सांप्रदायी होते. पूजा—उत्सवादि उपचार निरंतर चालावेत म्हणून पेशव्यांनी खांना काहीं इनाम जमिनी देऊं केल्या होत्या, परंतु उत्पन्न असलें म्हणजे तंटे उपस्थित होऊन पूजा उत्सवादि उपचार बंद पडूं लागतील, असा दूरवर विचार करून खांनीं इनाम जमिनी घेण्याचे साफ नाकारिले व भिक्षेवरच सर्व उत्सव चालाविले. आज तागाईत हे उत्सव केवळ भिक्षेवर उत्तम प्रकारे चालके आहेत. रामनवमी, इनुमज्जयंति, नृसिंहजयंति, वसंतपूजा, आषाढी व कार्तिकी एकादशीस रथोत्सव, चातुर्मास्यांत प्रत्येक एकादशीस रथोत्सव व भजन, गोपाळकाळा, कोजागरी, गोवर्धनोत्सव, वसंतपंचमी, रथसप्तमी इत्यादि सर्व ऋतूंतील निरनिराळे राजोपचारयुक्त उत्सव व त्रिंशोऽया थाटानें महाराज करीत असत व खांच्या पुण्यबलानें हे सगळे प्रकार अद्यापर्यंत तसेच चालू आहेत. शुभराय महाराज मोठे कुशळ कारागीर होते; खांनीं स्वतः रंगवळी काढण्याकरिता केलेल्या कातरकामाचे नमुने अद्याप खांच्या मठांत आहेत, ते पाहून

मोठमोठे कारागीर थक होऊन जातात. चातुर्मास्यांत दर एकादशीस ज्या रथांतून श्रीची मिरवणूक काढण्यांत येते, तो रथ महाराजांनी स्वतः तयार केलेला आहे. महाराजांचे शिष्य सुमारे २०० होते, त्यांपैकी कांही शिष्यांची नावे पुढे दिली आहेत:-

१ शेषाप्पा २ महादाप्पा ३ रावजीबुवा ४ वासुदेवशास्त्री दाते (यांनी संन्यास घेतल्यावर अच्युताश्रम हें नांव धारण केले.) ५ धाकोपंत (वास्तव्य वाटेगांव, याचे शिष्यास वाटोजीबुवा म्हणतात) ६ बाळकृष्ण भट दाते. ७ माधवराव बरवे सोलापुरकर. ८ भाऊशास्त्री सोलापुरकर ९ बाप्पा राळेरासकर (प्रसिद्ध सत्पुरुष रमावल्लभदास यांचे वंशज) १० सिदापा अण्णा देशमुख ११ बाबा देशपांडे १२ हरिभट मोने १३ बूलचंद राठोड १४ भानंभट १५ शिवरामभट १६ दासंभट (महाराजांचे पुरोहित) १७ “वासुदेवबाबा जाईल। कोप तयाचा कोण साहिल?। अनुप्रहीं शिष्या राहिल। म्हणूनि तोहि वर्णवा” १८ रावजी चांदवडकर १९ आबई २० व्यंका पारटकल २१ विठ्ठलप्रसाद २२ बाजीराव सिद्धापुरे २३ चिंतोपंत बारामतीकर २४ बापू बारामतीकर २५ श्रमाबाई २६ जिझबाई २७ रुक्मा साळी २८ राजबाई देगांवकर २९ चिमाबाई अयाचित ३० नाना सहस्रबुद्धे ३१ विठ्ठल भारती ३२ बाळा गवळी ३३ गोपाळ नाईक ३४ व्यंकोजी सावंता ३५ नुरुंदया जंगम ३६ तिप्पा सराफ ३७ संताबाई ३८ सोमणा साळी ३९ शामासा खेत्री ४० देवजी ढंवारे ४१ रंगाप्पा पाढमुखे ४२ लिंबाई शिंपीण ४३ हेटासिंग बापू ४४ हिरण्णा पाणीभाते ४५ उक्षमण पाणीभाते.

ह्या शिष्यमंडळीपैकी वासुदेव बाबा जाईल हे मोठे विद्वान् असून भगवद्गुरु होते. ह्यांचें तीन शास्त्रांचें अध्ययन झालें होतें. ह्यांनी चतुःश्लोकी भागवत, वेणुगीत, पंचकोश इत्यादि प्रकरणावर फार

सुबोध व प्रेमळ अभंग केले आहेत. द्यांनीं शुभराय महाराजांवर संस्कृतांत कांहीं अष्टकेही रचिलीं आहेत. वासुदेवबाबानीं ‘ब्रह्म-शूताख्यान’ नामक शुभरायाचे एक ओवीबद्ध चरित्र ठिहिले आहे, त्यांतूनच ही सगळी माहिती खेतली आहे. वासुदेव वाबांनीं स्वतःसंबधाने सदर चरित्रांत दिलेली ओवी मार्गे दिलीच आहे; ती वाचून वाचकांस मोठी मौज वाटेल, यांत शंका नाहीं. ‘वासुदेव बाबा जाईल। कोप तयाचा कोण साहील?।’ असें बाबाच स्वतः म्हणतात! बाबा मोठे वेदांती असून त्यांचे वक्तव्य, गायनकला-भिज्ञता व कीर्तनशैली फार वर्णनीय होती अशी प्रसिद्धि आहे. द्यांचीं कांहीं पदे काव्यसंग्रहांत प्रसिद्ध झालीं आहेत, तीं जिज्ञासुनीं अवश्य पहावीं.

वरील शिष्यांपैकीं वासुदेव शास्त्री व त्यांचे चिरंजीव हे सोलापुर अदालतींत शास्त्र्याचे हुद्यावर होते. रावजीबुवा हे मूळचे बारामतीचे राहणारे असून, त्यांजवर कांहीं संकट आल्यामुळे ते सहकुटुंब शुभराय महाराजांचे सेवेस येऊन राहिले होते. लांनीं महाराजांची सेवा इतकी एकानिष्टपणे केली कीं, त्यांचेच वंशजांकडे महाराजांनीं श्रीच्या सेवेचा अधिकार वंशपरंपरेने दिला व त्याप्रमाणे इल्हां रावजी बुवांचे नातु हरिभक्त जयकृष्णबुवा हे श्रीची उपासना चालवीत असून, सगळा मठाधिकारही त्याजकडेच आहे. महाराजांचे दुसरे शिष्य लक्ष्मण पाणीभाते हे जातीचे साळी होते. हे शुभराय महाराजांच्या मूळच्या गावाकडील राहणारे असून महाराजांचे सहाय्यायी होते. हे आपला देश सोङ्न व्यापारानिमित्त सोलापुरी येऊन राहिले होते व तेथें त्यांनी पुष्कळ द्रव्य संपादन केले. पुढे महाराजांचे इच्छेप्रमाणे त्यांनीं आपली संपत्ति अनेक प्रकारच्या सत्कार्यात खर्च केली. शुभराय महाराज पंढरपुराहून श्रीची मूर्ति

वेऊन पहिल्यानेच सोळापुरी आले, तेव्हां प्रथमतः लक्षण पाणीभाते यांच्याशी लांची गांठ पडळी.

प्रसिद्ध कविवर्य रामजोशी हे शुभरायाचे समकाळीन होते, हे पूर्वी सागित्रेंच आहे. जोशीबुवांच्या वकृत्वामुळे त्यांचा श्रोतुसमाज जसा वाढू लागला, तशी त्यांच्या कीर्तनासाठी विस्तृत जागेची आवश्यकता वाढू लागली. जोशीबुवांनी एकदां आपल्या कीर्तनासाठीं शुभरायांचा मठ मागितला असतां त्यांनी तो दिला नाही; म्हणून हढाने त्यांनी त्यांच्या मठासमोर कीर्तन केले व त्या प्रसंगी

‘हयातटाने पटा रंगवुनि जटा धरिसि कां शिरीं। मठाची उठाठेव कां करी? ॥’

ही लावणी रचून म्हटली व तीत अखेर ‘सदा हरि कविरायावर फिदा’ म्हणून आपली कडी वर ठेवून दिली! परमार्थदृष्टीने पाहिल्यास जोशीबोवांपेक्षां महाराजांची योग्यता किती तरी पटींनी आधिक होती; पण तारुण्य व छांदिष्टपणा यांच्या भरांत आपण एका थोर सत्पुरुषाचा विनाकारण अपमान करीत आहोत, ही गोष्ट जोशीबुवांच्या लक्ष्यांत आली नाही, ही खेदाची गोष्ट होय. जोशीबुवांची तमासगिरी व चंगीभंगीपणा यांची महाराजांस पुरी माहिती असल्यामुळे त्यांनी आपढा पवित्र मठ त्यांस दिला नाही, यांत त्यांनी कांही मोठासा अन्याय केला असें होत नाही. असो.

शुभरायमहाराजांचे अंगीं कावित्वशाक्ति चांगल्यापैकीं होती, पण तिचा उपयोग त्यांनीं एखादा मोठा ग्रंथ लिहिण्याकडे केला नाही. त्यांनीं आपल्या आवर्डीच्या वेदातविषयावर फक्त १४७ पदे रचिलीं आहेत व तीं उपमा, अर्धगौरव, पदलालित्य इत्यादि गुणांनी युक्त अशीं आहेत. तुकारामबुवांच्या अभंगाप्रमाणे शुभरायांच्या एकेका पदावर तासचे तास निरूपण करिता येते, इतका व्यापक अर्थ त्यांत भरला आहे. पुष्कळ हरिदास या पदांचा उपयोग कीर्तनात करितात. आपल्या पदाचे शेवटीं महाराजांनीं आपल्या

नांवाचा बिलकूळ उल्लेख केलेला नाही; ‘श्रीगुरुदास्य’ किंवा ‘श्रीगुरुदास्यप्रसादें’ हे शब्द त्यांच्या प्रत्येक पदाच्या शेवटी आढळतात. महाराजांचीं कांहीं पदें काव्यसंप्रहांत प्रसिद्ध झालीं आहेत.

शुभराय सोलापुरीं आल्यावर, तेथें त्यांनी श्रीची सतत ३६ वर्षे सेवा करून, आपल्या अनेक दैवी लीलांनी सोलापुरवासी-यांचीं मने उपासनामार्गास लावून, अनेक पाखंडी जनांस हरिभक्तीची दीक्षा देऊन व आपण लाविलेल्या भक्तिमार्गाच्या रोप्याचा प्रचंड वृक्ष झालेला पाहून, शके १७४२, भाद्रपद वद्य नवमी दिवशी पुष्य नक्षत्रीं, आपली इहलोकींची यात्रा संपविली. त्यावेळीं त्यांचे वय ७५।८० वर्षांचे होते. महाराजांचे शिष्य माधवराव बरवे यांनी काढलेली महाराजांची तसबीर मठांत आहे, ती पाहतां, महाराज चांगले सुस्वरूप व आजानुबाहु होते असें दिसते; महाराजांना प्रत्यक्ष पाहिलेले लोकही त्यांचे असेंच वर्णन करीत भसत, असें सांगतात.

श्रीशुभराय महाराजांचीं कांहीं पदें येथे देतोः—

१

अंत त्या सुखासि नसे म्हणुनि म्हणती संत रे ।

घडे यापरी जेब्हां स्वरूपीं सत्वाचा एकांत रे ॥ धू० ॥

तदाकारवृत्तीसरिसे । स्वप्रकाश आत्मा विलसे ।

त्याच अंगे पाहणे पावे । तेथेचि विश्रांत रे ॥ १ ॥

विषयभान जेथें शून्य । चित्त चैतन्य अनन्य ।

स्फुरे प्रत्यय जैसा दीप । मंदिरीं निवांत रे ॥ २ ॥

विघरे प्रसरित स्मृति । उर्बरित पूर्ण झासि ।

कैसे तें बोलावें जे कां । स्फूर्तीचाहि प्रांत रे ॥ ३ ॥

दासभावे जगन्निवास । विश्वात्मत्वे ध्यातां त्यास ।

दे कृपेने प्रतिती ऐसी । श्रीगुरु लक्ष्मीकांत रे ॥ ४ ॥

२

तें नव्हे तें नव्हे ज्ञान । म्हणुनि सूचविति श्रुति ।
 प्रत्ययाचा प्रांत जें कां । अनुमानानें जाणाया जाती ॥ धु० ॥
 मिथ्यत्वे निरसुनि देह । साक्षी स्वयें निःसंदेह ।
 आत्मतत्त्वे हेंचि ये रिती । जाणविती बोध रीति ॥ १ ॥
 परावाणी जेथे मौन । त्या ठायासी न पावून ।
 भाविति आपुले आंग । अहंसूर्तीचीही सूर्ती ॥ २ ॥
 आपण ठायीचा अकर्ता । निस्पृहत्वे बोलती वार्ता ।
 कर्तृत्वसंस्कार द्वंद्वेकरुनि । कासाविस होती ॥ ३ ॥
 विश्र हें सर्वांगे गोड । न जाणुनी म्हणती जड ।
 श्रीगुरुदास्याविण जीव । मुक्त ऐसी धरिती धृति ॥ ४ ॥

३

ये रीतीं स्वरूपीं मति जागविबरवी । जागें ज्ञाल्यावरि शब्द ज्ञानासी न मिरवी ॥ धु०
 विक्षेप विस्मृतिवीण उर्वरित तुर्या । प्रत्यगात्मदृष्टि ल्याच दृष्टीमाजी पुरवी ॥ १ ॥
 प्रसरित पाहणे आंगे हरपे जेव्हां । अस्तिप्रत्ययपणे अनुस्मृति उरवी ॥ २ ॥
 श्रीगुरुदास्यप्रसादें जग हें । त्या अंगे उमजुनि जड आंतिसि नुरवी ॥ ३ ॥

४

नित्य नित्य याच विचारें लाहे समाधान रे ।
 जीवन्मुक्त पदवी तेव्हां बागे यापरि ध्यान रे ॥ धु० ॥
 प्रत्यग्वृत्तींचा जो साक्षी । त्यातें सर्वात्मत्वे लक्षी ।
 लक्ष तन्मयपणे स्फुरणे हेंचि आत्मज्ञान रे ॥ १ ॥
 कलिपत माया सत्ताहीन । भासे जेणे ते परिपूर्ण ।
 विवरं अधिष्ठान ऐक्य ज्ञान तें विज्ञान रे ॥ २ ॥
 सांठवि विश्व चिन्मय चित्ती । वितळे स्मृति मुढे रोहे गति ।
 ऐशा अखंड ध्यानीं उरे ध्याता ध्येय भान रे ॥ ३ ॥
 कलपुनि भग आपणासि देव । त्याच अंगे दास्यमावे ।
 पाहे प्रेमे अनादि मुळिने । ऐसे अनुसंधान रे ॥ ४ ॥

५

श्रीगुरुबोध हृदयिं धरनि । धाव तूं मना रे ॥ धु० ॥
 धावत धावत मागें पाहें । स्वरूपी विश्रांति लाहे ।
 तन्मय पावुनि मागुर्ति । झेंपाव तूं मना रे ॥ १ ॥
 दाहि दिशा एकसरें । किरणें तें बहुत बरें ।
 त्याहुनि पुढें निजपदासी । पाव तूं मना रे ॥ २ ॥
 दिसे सर्व सांठवुनी । कांहां तेथें नाठवुनी ।
 दासपण टाकिं सकल । हाव तूं मना रे ॥ ३ ॥

६

सर्व वासुदेवभजनि । जाग तूं मना ॥ धु० ॥
 स्वानुभूति शक्तिसहित । सगुण-ब्रह्म व्यक्तिरहित ।
 सर्वसाक्षि सर्वातीत । जाण रे ॥ १ ॥
 जाणप्यांत आंत पुढें । चित्प्रकाश असे उघड ।
 स्वानुभवें होउनि सुघड । वाग रे मना ॥ २ ॥
 चिन्छकि करुन आपण । आपणा जो दावि त्रिगुण ।
 त्यास हृदयिं सांठव करुनि । धाइं रे मना ॥ ३ ॥
 हरिच स्वयें मूर्ति सगुण । हरिच स्वयें मूर्ति त्रिगुण ।
 दासपणे हे गुरुखुण । पाव रे मना ॥ ४ ॥

७

माघारें पाहात चाल स्वरूपीं रमाया । राजयोगपथे साधन कराया ॥ धु० ॥
 तामस रासज वृत्ति निषेधुनी । सत्व निश्चल करी प्रयत्न्य बरा या ॥ १ ॥
 ज्ञानमात्रचि वृत्ति प्रकाश । धरि हळहळ अंकुरति विसराया ॥ २ ॥
 रसास्वादसुख सासने परतें । वृत्तिवीण निजसुख अंगी उमटाया ॥ ३ ॥
 दासपणे निजप्रत्यय उरवीं । विश्वरूप श्रीहरिसी भजाया ॥ ४ ॥

द्या पदांचा अर्थ सुलभ नाहीं, गहन आहे. आणि द्यावरून शुभराय महाराजांचा अधिकार फार मोठा होता, हें अगदीं स्पष्ट होतें. आणि अशा अधिकारी पुरुषाकडून सामान्य प्रतीचे लौकिक कवित्व निपजेल, अशी अपेक्षा करणेही प्रशस्त होणार नाहीं, हें सांगाशयास नकोच.

गोपाळ.

हा कवि शके १६९० (इ. स. १७६८) ध्या सुमारास नेवासे येथें होऊन गेला. या कवीचे मराठी औंबीबद्द महाभारत पंढरपुर येथें रा. पांगारकर यांस मिळाले. त्या ग्रंथाच्या अनुशासनपर्वात कवीने स्वतःसंबंधाने थोडीशी माहिती दिली आहे, ती येणेप्रमाणे:-

ओंव्या.

पुण्योदके या मेदिनी । प्रवरा नामे वर तटिनी ।
 मोहनीरूपे चक्रपाणी । साक्षात् असे तटाकीं ॥ १ ॥
 महालया नामे सत्क्षेत्र । भूमंडलीं परम पवित्र ।
 सर्व पुराणांतरीं चरित्र । वर्णिले असे द्वैपायने ॥ २ ॥
 मोहनीचरण पद्मभ्रमर । असे तेथें कविकिंकर ।
 सेवूनियां प्रवरातीर । देवीलागीं ध्यातसे ॥ ३ ॥
 शके सोळाशें नवती । सर्वधारी संवत्सर क्षितीं ।
 फालगुनमास उत्तरतिथी । वय पंचमी जाणिजे ॥ ४ ॥
 वारांमार्जीं उत्तम वार । सोमनामे परमसुंदर ।
 दानधर्म हा सविस्तर । मेदिनी समासी पावला ॥ ५ ॥

आपली कुलस्वामिनी म्हणून मातापुरनिवासिनी देवीस कर्ण-पर्वाच्या प्रथमाध्यांत कवीने वंदन केले आहे. कवीचे गुरु अनंत या नांवाचे कोणी सत्पुरुष होते व त्याच्याच कृपेने महाभारत ग्रंथ लिहिण्यास आपण समर्थ झालो, असें कवीने उघोगपर्वाच्या ७ व्या व २१ व्या अध्यायांत म्हटले आहे:—

अनंतरुपेच्या पाल्हाळे । भारत वर्णिजे गोपाळे ।
 ज्ञानदेवाच्या कृपाबळे । जैसा म्हैसा श्रुतीते ॥

चिन्मय नगरींचा राजा । श्री अनंत सद्गुरु माझा ।

गोपाळ वंदोनी पदरजा । योग्य ज्ञाला वदावया ॥

‘ज्ञानदेवांच्या कृपाप्रसादानें रेडा जसा वेदवक्ता ज्ञाला, त्याच-
प्रमाणे श्रीअनंतगुरुंच्या कृपेने मी भारत—रचनेस समर्थ ज्ञालो;’
असें जें कवीने म्हटले आहे, त्यावरून त्याची शाळीनता व गृह-
भक्ति हे गुण अगदीं स्पष्टपणे दिसून येतात. गोपाळकवीचे जें
महाभारत पंढरपुरीं मिळाले, तें अपूर्ण आहे; त्यांत पहिलीं चार व
मध्यीं सौतिक व स्त्री हीं दोन मिळून सहा पर्वे कमी आहेत. ज्या
गृहस्थांच्या संप्रहां हा ग्रंथ आहे, त्यांनी त्यांत मुकेश्वरांचीं पहिलीं
चार पर्वे घाल्दून तो ग्रंथ पूर्ण करून घेतला आहे. कदाचित्,
मुकेश्वरांचीं पहिलीं चार पर्वे आपव्या ग्रंथास जोडून गोपाळ
कवीने पुढील पर्वे रचलीं असतील. पण मुकेश्वरी भारताचा उल्लेख
कवीने आपव्या उद्योगपर्वाच्या आरंभीं केला नसव्यामुळे ही कल्प-
नाही बरोबर दिसत नाहीं. उलट उद्योगपर्वाच्या आरंभीं गोपाळ.
कवि भणतातः—

विराटपर्व समाप्त मागें । आतां उद्योग अवलंबिला उंद्योगें ।

जेवी पूर्णिमेसी कुमुदरंगें । मावळतां होय सूर्योदयो ॥ २२ ॥

यावरून गोपाळकवीनीं संपूर्ण महाभारत लिहिले, हे अगदीं
स्पष्ट होत आहे. नेवाशाकडील शोधकांनीं त्या प्रांतांत शोध करून
गोपाळकवीचा हा संपूर्ण ग्रंथ शोधून काढावा.

गोपाळकृत महाभारत हा ग्रंथ फारच विस्तृत आहे. त्याचीं जीं
तेरा पर्वे उपलब्ध आहेत, त्यांची ओंवीसंद्वया पुढे दिली आहेः—

१ उद्योगपर्व	अध्याय २१	ओंव्या	३४६९
२ भीष्मपर्व	” १०	”	२८७३
३ द्रोणपर्व	” ३४	”	४७९९

४ कर्णपर्व	१८	२५९४
५ शत्यपर्व	६	८९९
६ गदापर्व	७	१०१९
७ शांतिपर्व	७९	१२६८०
८ अनुशासनपर्व	९०	९७७०
९ अश्वमेघपर्व	१५	२५१०
१० आश्रमवासीपर्व	६	८९९
११ मौसळपर्व	२	३६२
१२ महाप्रस्थानिकपर्व	१	१६७
१३ स्वर्गरोहणपर्व	२	२४७

१३ २६१ ४२२१४

पहिली चार व मध्यलीं सौतिक व स्त्री हीं दोन मिळून सहा पवें कमी आहेत. हीं पवें सांपडल्यास गोपाळकवीच्या भारताची ओरीसंद्या निदान साठ हजारांवर सहज जाईल असें वाटतें. शांतिपर्वाचा गोपाळकवीने फार विस्तार केला आहे. या पर्वाचीं त्यांनी तीन कांडे केलीं आहेत. तीं अशीं:—(१) राजधर्म अध्याय २८, ओव्या ४३२०; (२) भापद्वर्म अ० १९, ओव्या २०४७; व (३) मोक्षधर्म, अ० ३६, ओव्या ६३१३.

महाभारताशिवाय गोपाळकवीचे पुढील तीन ग्रंथ रा. पांगारकर यांजपाशीं आहेत:—(१) महाक्यामाहात्म्य, अ० २०; (२) मल्हारीमाहात्म्य, अ० ८; व (३) व्यंकटेशमाहात्म्य, अ० १०. याशिवाय गोपाळकवीचे आणखी कांहीं ग्रंथ असण्याचा संभव आहे व यावरून गोपाळकवीनीं जवळजवळ एक लक्ष कविता लिहिली असावी, असें म्हणण्यास हरकत नाहीं. गोपाळकवीची कविता मुक्तेश्वराच्या तोळाची नाहीं, तरी बरीच उच्च प्रतीची

आहे, त्यांच्या कवितेत प्रसाद आहे, कवित्व आहे व तत्काळीन श्रीव्यास ती चांगली प्रिय झाली होती, असें कवींच्या पुढील उद्घारां-वर्खन दिसतेः—

प्रफलित साहित्य कमळे । घमघमीत अर्धपरिमळे ।
सज्जनभ्रमर भाकिमेळे । आमोद घेती आवडीने ॥ १ ॥
येणे परमानंद निरंतर । विसरले विषय व्यवहार ।
सार्वकाळ ब्रेमे उद्घार । हरिहरस्मरणाचे ॥ २ ॥

अनुशासनपर्व, अ. १

इतर महाराष्ट्र भारतकवींप्रमाणे गोपाळकवींनेही मूळ महाभारत-कर्त्त्या श्रीव्यासांची व भारताची यथायोग्य स्तुति प्रसंगवशात् केली आहे.

‘ श्रीभारत नंदनवन । विद्वजनाचें कीडास्थान ।
हे कवीचे उद्घार किती समर्पक आहेत ! पुढे कवि म्हणतातः—
भारतकथारलांचें भांडार । निर्मळ दशे क्षीरसागर ।
प्रमेय सुगंधाचा सुंदर । मलयगिरी त्रिलोकी ॥ १ ॥
श्रवणे सर्वेंद्रियां तृप्तता । सायुज्यमुक्ति चढे हाता ।
तेवीच जन्म—मरण वार्ता । स्वप्रांतरां नाढळे ॥ २ ॥
इति भारतसमुद्र । जेथे जन्मला चातुर्यचंद्र ।
साहित्यकिरणे हा समुद्र । श्रोते चकोर तोषती ॥ ३ ॥

अनुशासनपर्व, अ० ४०.

श्रीव्यासांचा भारत रचण्यांत कोणता हेतु होता, हें कवी सांगतातः—

‘ ब्रैशूदांते श्रुतिश्रवण । नसे, या लागी द्वैपायन ।
कृपादृष्टीं भारत—व्याख्यान । कारिता झाला दीनार्थी ॥ १ ॥
गोपाळकवींनी आपल्या द्रोणपर्वाळा बराच मोठा उपोदघात जोडला आहे; त्यांत प्रथमच देवास अनुलक्षून ते म्हणतातः—

ताम्रनाणे कनकाचळा । थिल्होदके गंगाजळा ।
 सन्मुख मार्त्त्व मंडळा । दर्पण जेवां दाविजे ॥ १ ॥
 तेविं हे माझी आर्ष वाणी । नित्य रुक्मो तुझ्या चरणी ।
 मज मूढाचिया वदनीं । कवित्वैभवं साठवां ॥ २ ॥

ईश्वरावर पूर्ण विश्वास, सर्व कर्म ईश्वरार्पण करण्याची बुद्धि व
 स्वतःसंबंधानें अकर्तृत्वबुद्धि हे जे आमच्या जुऱ्या मराठी कर्वांचे
 सामान्य गुण, त्यांस गोपाळकवीही आपवादक नाहीत, हे वरील
 ओऱ्यावरून स्पष्ट होत आहे.

गोपाळकर्वांनी आपव्या प्रथांत पुढील कर्वांस नमन केले आहे.
 व्यासवालमीकि वसिष्ठ । जैमिनी गौतम श्रेष्ठ ।
 श्रीधर शंकराचार्य वरिष्ठ ॥ गौडपाद कपिल ऋषि ॥ १ ॥
 प्राकृत कवि ज्ञानदेव । सिंधुसारिखें बुद्धिवैभव ।
 एकनाथ जनार्दन स्वयमेव । जातवेदाही मुकेश्वर ॥ २ ॥

यांत मुकेश्वरांस ‘जातवेदा’ म्हटले आहे; यावरून मुकेश्वर
 हे अग्रीचा अवतार होते, अशी तत्काळीन लोकांची समजूत असावी
 असें वाटते. मुकेश्वरांचे काव्य अत्यंत उज्ज्वल-तेजस्वी असल्यामुळे,
 कांही लोकांनी तशी कल्पना लढविली असल्यास त्यांत मोठेंसे
 आश्चर्य नाही. मुकेश्वरी भारत श्रीधराप्रमाणे गोपाळ कर्वांनीही
 काळजीपूर्वक वाचले होते. मुकेश्वराची ओंकी, वामनाचा श्लोक व
 मोरोपंतांची आर्या यांचे अनुकरण पुष्कळ महाराष्ट्र कर्वांनी केले
 आहे. गोपाळकर्वांची एकंदर कविता पाहिली म्हणजे, ती रचतांना
 मुकेश्वरी भारत कवीच्या कानांत गुणगुणत असले पाहिजे, असें
 वाटल्याशिवाय राहत नाही. महाभारतांत निरनिराळ्या तीन प्रसंगी
 नीतिकथन केले आहे, असें मुकेश्वरांनी आपव्या सभापर्वात
 म्हटले आहे. सभापर्वात नारदनीति; उद्योगपर्वात विदुर-
 नीति; व भीष्मपर्वात कृष्णनीति-भगवद्गीता. गोपाळकर्वांनीही

आपत्या उद्योगपर्वात ह्या तीन्ही नीतींचा उल्लेख केला आहे. मुक्तेश्वरांची नारदनीति व कृष्णनीति-भगवद्रीता प्रसिद्धच आहे; त्याचें उद्योगपर्व सांपडत्यास विदुर-नीतीही सांपडेल. गोपाळकवींनीं आपत्या उद्योगपर्वाच्या पांचत्या अध्यायांत विदुरनीति; व भीष्मपर्वाच्या ४-८ अध्यायांत कृष्णनीति वर्णिली आहे. मोरोपंतांनीं ह्या तिन्ही नीति आपत्या भारतांत गाळत्या असून, मुख्य कथाभागाकडे विशेष लक्ष्य दिले आहे. भगवद्रीतेवर वामनी समश्लेषकी टीकेच्या आधारांने लिहिलेला पंतांचा स्वतंत्र ग्रंथ आहे; पण आपत्या भारतांत त्यांनीं असले प्रसंग बहुधा विस्तारानें वर्णिलेले दिसत नाहीत. श्रीधरांनीं आपला पांडवप्रताप संक्षेपरूपानें लिहिला असत्यामुळे, मुख्य कथाभाग-शिवाय इतर गोष्ठींस त्यांनीं फारसा थारा दिलेला नाही; तथापि त्यांची प्रवृत्ति नीत्युपदेशाकडे विशेष असत्यामुळे त्यांनीं असले नीतिकथनाचे प्रसंग वांयां जाऊ दिले नाहीत. असो; मुक्तेश्वरांनीं आपत्या आदिपर्वाच्या ४४ व्या अध्यायांत पांडवपराक्रमावर तरुण पुरुषाचें व कौरवसेनेवर नववधूचें सुंदर रूपक केले आहे; हेच रूपक गोपाळ कवींनीं थोड्या निराळ्या शब्दांत जशाचें तसें दिले आहेः—

अबला वधू कुरुचमू । नूतन पुरुषार्थ विकमू ।

रणासन संघटणीं श्रमू । पावोनि पळे लाग वेर्गे ॥ १ ॥

लज्जावसन तें गळालें । धैर्य केश मोकळे झाले ।

शूरत्वता बोल त्यागिले । त्रास पावोनि भूपाळा ॥ २ ॥

गोपाळकवींचे भारत रासिकांच्या वाचनास सर्वस्वी पात्र आहे. त्यांच्या पहिल्या पर्वापेक्षां पुढर्चीं पर्वे अधिक सरस आहेत. शांति व अनुशासन या दोन पर्वांचा तर कवीने फारच विस्तार केला आहे, तरी हींही पर्वे चांगलीं उतरलीं आहेत. भीष्मपर्वातली समश्लेषकी गीता व अनुशासनपर्वातली विष्णुसहस्रनामावरीक विस्तृत

टीका (ओवीसंख्या १११९) ही प्रकरणे तर विशेष वाचनीय आहेत. ‘विश्वं विष्णुर्वर्षट्कारो’ या श्लोकांतस्या ‘विश्वं’ शब्दावरील टीका पहाः—

विशती नामे प्रवेश कर्ता । कारणांतरीं ज्याची सत्ता ॥ १ ॥

संहारकाळीं जग समस्त । ज्या माझी रिघे तें ब्रह्म स्वस्त ।

विश्वीं विस्तारिले अपरिमित । घृतकणिका यापरी ॥ २ ॥

कार्यरूपे तोचि कारण । परी क्षरणाहूनि असे भिन्न ।

हृदयी निष्कामता पूर्ण । या लागीं विश्व बोलिजे ॥ ३ ॥

विष्णुसहस्रनामावरील गोपाळकवींची ही टिका कै. परशुराम-पंत तात्यांच्या अवलोकनात आली असती तर आपली ‘नामार्थ-दीपिका’ रचण्याचा उद्योग त्यांनी केला नसता असें वाटतें, असो. अनुशासनपर्व, अ० १० मध्ये, स्वर्गगामी व निरयगामी यांच्या-संबंधाने सविस्तर विचार केला आहे; अ० ११ मध्ये गंगामाहात्म्य वार्णिके आहे; १४ मध्ये ख्रियाचे वर्णन केले आहे व अ० ४२ मध्ये स्त्रीधर्म उत्तम प्रकारे सांगितला आहे.

‘उदरबिळीं क्षुधासर्पिणी । पीडा करिते सर्वालागुनी ।’

अशासारखीं मुक्तेश्वरी पद्मतीचीं रूपके गोपाळकवीच्या ग्रंथांत सर्वत्र आढळतात.

गोपाळकविकृत महाभारतातले आणखी काही उतारे येथे दिले पाहिजे होते, पण तो ग्रंथ मला अध्याप मिळाला नाही. काय करावें?

भारती विश्वनाथ.



हा कवि जातीचा न्हावी होता, असें त्याच्या ग्रंथावरून वाटते. द्याचा ‘नाभिकपुराण’ या नावाचा एक ग्रंथ छापून प्रसिद्ध झाला आहे, त्याचे १३ अध्याय असून ओवीसंख्या १६३४ आहे. द्या

ग्रंथात न्हावी जातीची उत्पत्ति, पौराणिक काळातील त्या जातीचे भवत्व, त्या जातीनें पाढावयाचे निर्बंध, इत्यादि गोष्टीसंबंधानें आदिपुणाच्या आधारानें, फार विस्तृत माहिती दिली आहे. कवीने ग्रंथसमाप्तीचा काळ शके १२६० दिला आहे, परंतु ग्रंथाच्या एकंदर रचनेकडे व भाषेकडे पाहिलें गृहणजे हा ग्रंथ फार तर शंभर दोनशें वर्षीपूर्वी लिहिला गेला असला पाहिजे, असें निश्चयपूर्वक अनुमान होतें. ग्रंथाची भाषा फार सुलभ असून, त्यांतील एक सर्वंध अध्याय तर केवळ हिंदी भाषेत लिहिलेला आहे. ग्रंथाच्या शेवटीं जो काळ दिला आहे, त्याच काळीं जर हा ग्रंथ लिहिला गेला असता, तर त्यांत ज्ञानेश्वरींतव्यासारखे पुष्कळ कठीण मराठी शब्द असले पाहिजे होते. त्याचप्रमाणे, मुसलमान लोकांच्या चालीरीतीचे व भाषेचे जें ज्ञान प्रस्तुत कवीने प्रगट केले आहे, तें शके १२६० तव्या मराठी कवीस प्रगट करितां येणे मुळांच शक्य नाहीं. कवीने स्वतःच्या ग्रंथासंबंधानें प्रथमाध्यायांतच पुढील माहिती दिली आहेः—

ओव्या.

‘ऐसी वंदनि ब्रह्मदुहिता । आतां नमावें श्रीगुरुदत्ता ।
 ऐसे अंतरामार्जी भावितां । दत्त प्रत्यक्ष प्रगटला ॥ ४ ॥
 तयाचें स्वरूप पाहुनी । प्रणिपात केला असे चरणी ।
 तंव तो मस्तकीं ठेवूनि पाणि । मजलागूनी बोलत ॥ ५ ॥
 ह्याणे हे भारती विश्वनाथा । जयजयकार असो सर्वथा ।
 अंतरामाजी मजसी तच्चता । भावें तुवां आठविलें ॥ ६ ॥
 म्हणोनाचि म्यां तुजलागुन । वेगे दिघले प्रत्यक्ष दर्शन ।
 तरी मर्नाचे गुज संपूर्ण । निवेदन करी पां ॥ ७ ॥
 ऐसे दत्ताचे ऐकतां बचन । अंतरामार्जी हर्ष पावुन ।
 म्हणे श्रीगुरो आजि आपण । दिघले दर्शन कृपेने ॥ ८ ॥

म्हणोनि सकळ जगाभीतरीं । कृतकृत्य ज्ञालो निर्धारीं ।
 तरी तू आतां मदिच्छा सत्वरीं । पूर्ण करीं दातारा ॥ ९ ॥
 'तुजवांचून कोण इतर । इच्छा माझी पुरविणार ? ' ।
 ऐसी विनंति कशनि सादर । प्रश्न सुंदर केला असे ॥ १० ॥
 अगा स्वामिया श्रीगुरुदत्ता ! । महाप्रब्य ज्ञाला असता ॥
 पुनरपि शांभु स्वयें तत्त्वर्ता । कैसा उत्पन्न जाहला ? ॥ ११ ॥
 आणि ब्रह्मा विष्णु सहस्रवदन । कैसे ज्ञाले तयापासून ।
 चारी खाणी सृष्टि संपूर्ण । कैसी उत्पन्न जाहली ? ॥ १२ ॥
 इत्यादि सर्व विस्तारून । सांगे स्वामिया मजलागुन ।
 ऐसे माझें प्रथवचन । ऐकूनि दृत बोलिला जे ॥ १३ ॥
 तेचिं मी आतां सर्व जनांसी । समग्र कथितों ग्रंथरूपेसी ।
 तरी श्रोतां सावधांतरेसी । भक्तिभावे ऐकिजे ॥ १४ ॥

कवि म्हणतो 'श्रीक्षेत्र गाणगापुर येथे श्रीदत्तात्रयांनी मला
 प्रसन्न होऊन न्हावी जातीच्या उत्पत्तीसंबंधानें जे वृत्त कथन
 केले; तें मीं या 'नाभिकपुराण' ग्रंथात न्हावी लोकांच्या उप-
 योगासाठीं विस्तारानें प्राथित करून ठेविले आहे. वर दिलेल्या
 अंव्याच्या भाषेवरून हा कवि किती अर्वाचीन असका पाहिजे.
 याची कल्पना वाचकांस सहज होईल. ग्रंथाच्या शेवटीं जो
 १२६० शक दिला आहे, तो छापणाराच्या तुकीने पडला असून
 त्या ठिकाणी १७६० किंवा फार तर १६६० हा शक असावा असें
 वाटते. असो, येथर्पर्यंत दिलेल्या माहितीपेक्षां प्रस्तुत कवीची
 भाणखी कांहींएक माहिती उपलब्ध नाही. त्याचा 'नाभिक-
 पुराण' हा ग्रंथ जरी विशेषेकरून आमच्या नापितबंधूंसाठींच
 लिहिण्यांत आला आहे, तरी तो इतर जातीच्या लोकांनीही अवश्य
 वाचण्यासारखा आहे. कवीची वाणी प्रायः शुद्ध, सरळ आणि
 सुलभ अशी आहे. मद्यपान, मांसभक्षण इत्यादि बाबतीत
 स्वजातीय लोकासाठीं त्यानें जे निर्बंध घातले आहेत, ते इतर

तींच्या लोकांनीही अवश्य पाळण्यासारखे आहेत. इंग्रजी राज्यांनी, आमच्या देशांतील कनिष्ठ जातींच्या लोकांस शिक्षण री फारसें सुलभ नव्हते, तरी त्यांच्यापैकीं ज्या थोड्या लोकांस मिळत असे, ते चांगलेच विद्वान् आणि रसिक निपजत असत, गोष्ट अवचितसुत काशी, शहासुनि, भारती विश्वनाथ, नानाथ इत्यादिकाच्या उदाहरणावरून उत्तम प्रकारे सिद्ध होते.

आतां भारती विश्वनाथाच्या ‘नाभिकपुराण’ प्रथांतले कांहीं तारे येथे देतो; म्हणजे हा लेख पूर्ण होईल.

न्हावी जातीचा मूळ पुरुष जो नाभिक ल्याच्या उत्पत्तीसंबंधानें श्वनाथ भारती यांनी पुढील कथा सांगितली आहे:-

ओऱ्या.

‘शंभूच्या हृदयीं विष्णु । विष्णूच्या नाभीं ब्रह्मतनु ।

शुद्ध हृदयीं जन्मला विष्णु । म्हणोनि तया शुद्ध म्हणती ॥ ६२ ॥

तयापासूनि जन्मला ब्रह्मा । म्हणोनि पावला ब्राह्मण नामा ।

जो सर्वदा सृष्टिकामा । चालबीतसे ॥ ६३ ॥

ऐसे ब्रह्मयासी जन्म झाले । स्वरूपीं स्वरूप प्रकाशले ।

तया पाहुनि मन वहिले । आनंदले शंभूचे ॥ ६४ ॥

तंव विष्णु म्हणे जाश्वनीला ! । ममनाभीं ब्रह्मा जन्मला ।

तुवां कायिले अवलीला । तैसें प्रत्यया आले पै ॥ ६५ ॥

परी हे माझें नाभिकमळ । अष्टपत्रीं असे निर्मळ ।

तयामाजी हा ब्रह्मा केवळ । उत्पन्न जाहला ॥ ६६ ॥

तरी यासी ब्राह्मणपण । अति पवित्र असे जाण ।

म्हणोनि आदि मौजीबंधन । अवश्य केले पाहिजे ॥ ६७ ॥

ऐशिये विष्णूच्या बोला । ऐकूनि दांभु प्रसन्न झाला ।

मग तया वेद अर्पिला । सकळही ॥ ६८ ॥

‘ परी व्रतबंधावांचुनी । द्विजत्व नव्हे कदा जाणी ।
यालागीं त्वां वेद अर्पुनी । मौजीबंधन करावे ’ ॥ ८० ॥

ऐसें विष्णु बोलिला । ऐकूनि शंभु विचारीं पडला ।
कीं कमळनयन जें वदला । तेंचि सत्य असे पैं ॥ ८१ ॥

परी शिखासूत्रावांचून । द्विजत्व नये कदा पूर्ण ।
द्विजावांचून वेदपठण । इतरां नव्हेची ॥ ८२ ॥

तरी आतां ब्रह्मयासी । शिखा प्राप्त होईल कैसी ? ।
एवं प्रकारें आपुल्या मानसीं । विचार करीतसे ॥ ८३ ॥

तंव एक विचार सुचला । कीं शेष आहे कंठमाळेला ।
तयाहस्ते कार्यभाग भला । साधेल सर्वही ॥ ८४ ॥

मग शेषासी बोलावूनि जवळी । म्हणे तूं जन्मलासी नाभिकमळी ।
तरी सांकडे फेडीं ये वेळीं । सकळ माझें ॥ ८५ ॥

तुवां जन्मावें नाभीपासून । तुज अष्टांगीं देतील मान ।
ऐसे रीतां तो त्रिनयन । शेषाप्रति बोलिला ॥ ८६ ॥

मग शेष म्हणे ‘ त्रिनयना । कैसें जन्मावें नाभिस्थाना ।
जन्म घेतां काय आपणा । प्राप्ति होईल ? ’ ॥ ८७ ॥

शंभु म्हणे शेषालागून । तूं मज आवडता प्राणाहून ।
तुज न विसंबे कदा जाण । पावसी मान सर्वत्र ॥ ८८ ॥

X X X X

ऐसे बोलिला शंकर । तंव विष्णु बहु सादर ।
शेषाप्रति अतिमधुर । बोलत कीं ॥ ९९ ॥

तूं सखा आमुचा जाण । जन्मलासि शंभूपासून ।
तुज मजसीं बंधुपण । आहेचि निर्धारे ॥ १०० ॥

तरी आमुच्या कार्यसाधनीं । साश करावें त्वां अनुदिनीं ।
तुजवांचून आम्हां निदानीं । साश कोणी नाहीच ॥ १०१ ॥

आमुच्या कार्यकरितां साश । सर्वत्र प्राप्त होय विजय ।
ऐसा अंतरामाजीं निश्चय । कस्तुनिया राहें तूं ॥ १०२ ॥

सकळ तीर्थीं तुजसी जाण । सर्वदा देतील सन्मान ।
 गोहत्यादि पापें संपूर्ण । तुझे हस्ते निरसती ॥ १०३ ॥
 आणि भ्रतारावीण ज्या नारी । अति अपवित्र निर्धारी ।
 तयांची शुद्धि तुझेनि करो । होईल जाण ॥ १०४ ॥
 देव दानव यक्ष किन्नर । चारी वर्ण याती समग्र ।
 तुझेनि हस्ते अतिपवित्र । जगामार्जी होतील ॥ १०५ ॥
 आणि जोगी संन्यासी । मुनिजन आणि संत कृषी ।
 ते उद्धरतील तव हस्तेसी । निश्चये ॥ १०६ ॥
 ऐसे बोलिला लक्ष्मीरमण । तंव शंकर हाक मारून ।
 म्हणे ‘शेषा ! तुजवांचून । कार्य नव्हे आमुचे ॥ १०७ ॥

× × × +

तरी आतां मम नाभि सुंदर । दशपाकोळिका कमळ पवित्र
 तेथे घेऊनियां अवतार । कार्यभाग संपादी ॥ ११२ ॥
 ऐसे शिवाचे ऐकूनि वचन । शेष झाला आनंदपूर्ण ।
 मग नाभिकमळापासून । मनुष्यरूपे उद्धवला ॥ ११३ ॥
 श्रीशंभूच्या नाभिस्थानी । तीर्थस्थान कुंडलिनी ।
 तेथे उद्धवला असे म्हणोनी । गोत्र कौटिण्य तयाचे ॥ ११४ ॥
 तया देखोनी सर्वोत्तम । आनंदला असे परम ।
 नाभीपासूनि पावला जन्म । म्हणोनि नाभिक नाम ठेविले ॥ ११५ ॥

हा नाभिकच नापित जातीचा मूळ पुरुष होय. आपली जात
 सर्व जातीत कशी श्रेष्ठ आहे, तीर्थक्षेत्रांत, लग्नकार्यात नापिताशिवाय
 लोकांचे कसे चालत नाहीं, इत्यादि गोष्टींचे जे प्रतिपादन कवींनें
 केले आहे, त्यास मूळ कोणत्या संस्कृत प्रथाचा आधार आहे, याचा
 शोध मीं केला नाहीं; परंतु सदर प्रतिपादन आणि ते करितांना
 लढविलेला कोटिकम हीं इतकीं विलक्षण हास्यरसोत्पादक आहेत कीं,
 त्यांचे वास्तविक स्वारस्य समजून घेण्याची ज्यांस जिज्ञासा असेल,
 त्यांनी सदर कवीचा ‘नाभिकपुराण’ हा प्रंथ एकवार अवश्य

बाचला पाहिजे; ग्रंथवाचनात जाणारा काळ खात्रीनें वर्यद जाणार नाहीं, हें मी स्वानुभवानें सांगतो. अस्तु.

न्हावी जातीध्या लोकांचे नित्यवर्तन कर्से असावें, हें कवि सांगतातः—

ओऱ्या.

नित्य प्रभातीं उठोन । करोनि शौच मुखमार्जन ।
तदनंतर यथाविधीनें । शुद्ध स्नान कीजिये ॥ ३० ॥
नेसोनियां शुश्रव वसन । कपाळीं टिळक लाविजे जाण ।
मग शिवाचें ध्यान करून । भाकिभावें कीजिये ॥ ३१ ॥
ऐसें करोनि नित्यकर्मासी । मग घेऊनियां आउतांसी ।
क्षौरकर्म करावयासी । आरंभ कीजिये ॥ ३२ ॥
आणि सर्व नाभिकवंशांनीं । प्रभातीं स्नान केल्यावांचूनी ।
क्षौरकर्म करावयालागुनी । जरी आरंभ केला पां ॥ ३३ ॥
तरी एकविंशति पूर्वजांसहित । कल्पपर्यंत रौरवी पचत ।
असे शिवाचें असे भाषित । सत्य सत्य त्रिवाचा ॥ ३४ ॥
यालागीं सर्व नाभिकांनीं । प्रातःकाळीं स्नान करोनी ।
मग कीजे क्षौरालागुनी । ऐसा निर्धार केला असे ॥ ३५ ॥

X X X X

या सकळ त्रैलोक्यांत । ईश्वरें केले सर्व पदार्थ ।
परी तयांत शुद्ध बहुत । आणि अशुद्धी असती पां ॥ ४३ ॥
परी त्या अशुद्ध पदर्थभीतर । मद्य असे निय फार ।
महोनि तयालागीं चतुर । सकळही वर्जिती ॥ ४४ ॥
मद्यपानासमान । दुसरें पातक नाहीं जाण ।
इतर पापांसी सोडवण । प्रायश्चित्तें होतसे ॥ ४५ ॥
परी मद्यप्राशनकर्त्यासी । सोडवण नाही निश्चयेसी ।
धर्मशाळीं मद्यप्यासी । एक प्रायश्चित्त कथिलेसे ॥ ४६ ॥
तें म्हणसी कवण । तरी सांगतों तुजलागुन ।
उत्तम शीसक तापवून । मद्यप्यालागून पाजावें ॥ ४७ ॥

तें सुरापानाचा दोष । तत्काळ होय निःशेष ।
 परी तो मुक्तो प्राणास । ल्या तस शीसकरसाने ॥ ४८ ॥

ऐसे देहांत प्रायश्चित्त । कथिले असे धर्मशास्त्रांत ।
 यावांचुनि अन्य निश्चित । नाहीं जाण सांगितले ॥ ४९ ॥

सकळ पापांमाजी विशेष । मद्यपानाचा असे दोष ।
 यालागीं तयासी निःशेष । सर्वीं दूरच्च टाकावें ॥ ५० ॥

ऐसे अतिनियं मद्यपान । म्हणोनि शिवें नाभिकालागुन ।
 कथिले कीं तंवरंशिकीं जाण । मद्यप्राशन न करावें ॥ ५१ ॥

आणि मम आज्ञा उलंघोनी । जरी ते रमतील मद्यपानी ।
 तरी सहस्र पूर्वजां घेऊनी । अधःपतनीं पडतील ॥ ५२ ॥

तेथूनि तयांसी मुक्ता । कल्पपर्यंत नव्हे सर्वथा ।
 यालागीं तवरंशिकीं तत्त्वता । मद्यपान वर्जावें ॥ ५३ ॥

जे मद्यप्राशन करिती । तयांलागीं यमदूत नेती ।
 आणि कुंभिपार्कीं टाकूनि निश्चिरी । दुःख देती बहुसाल ॥ ५४ ॥

मूत्रपुरीष तापवून । मुखामार्जीं थोतिती जाण ।
 कदू तिखट रस संपूर्ण । बळे घालिती घशामार्जीं ॥ ५५ ॥

हल्लीच्या मद्यपाननिषेधाच्या चळवळीच्या काळीं, मद्यपाननिषेधां-
 संबंधाने, इतक्या समर्पक शब्दांत गोंवलेला उपदेश दुसरीकडे
 मिळणे कठीण. विशेषतः, एका कनिष्ठ जातीच्या कवीने स्वजातीयां-
 साठीं हा जो उपदेश केला आहे, त्याचा उपयोग प्रस्तुत काळीं
 जातीजातीच्या सभा भरवून, त्या दिशेने मद्यपाननिषेधाची चळवळ
 करणाऱ्या गृहस्थांनी अवश्य करून घ्यावा. हिंदुधर्मात जातिभेदार्चे
 प्रस्थ फार माजले आहे, ही गोष्ट जरी कांहीं बाबतीत अनिष्ट असली
 तरी एकंदरीत, प्रत्येक जातीच्या हांडीमाशीं हिंदुधर्माचीं उदाच
 मूलतत्त्वे कशीं खिळून गेलीं आहेत, हें पुढे दिलेल्या अंविंशंवरून
 वाचकांच्या लक्षात बेर्डलः—

ओव्या.

‘आतां कलियुगमार्जीं जाण । जे करितील मांसभक्षण ।
 तयांलागीं अधःपतन । प्राप होय निश्चये ॥ ६० ॥
 सर्व दोषामाजी थोर । हिंसा पाप असे दुर्घर ।
 हिंसायोर्गे सर्व पितर । महा रौरवीं पडताती ॥ ६१ ॥
 हिंसादाषासमान । पाप नाहीं दुसरे महान ।
 हें माझे सत्यवचन । धर्मशास्त्रा मान्य असे ॥ ६२ ॥
 ह्याणोनि नाभिक वंशिकांनी । हिंसा करूं नये जाणी ।
 हिंसाकर्म केल्यावांचुनी । जरी मांस भक्षिले ॥ ६३ ॥
 तरी हिंसेचा महादोष । लागतो मांसभक्षकास ।
 ह्याणोनि सर्व स्ववंशिकांस । पूर्वीं नाभिके काथिले कीं ॥ ६४ ॥
 अहो ममवंशिक समग्र । मांसभक्षणीं पाप उग्र ।
 ह्याणोनि तुझीं तेथें तत्पर । कदापिहि न व्हावे पै ॥ ६५ ॥
 मत्स्यमांसादि भक्षण । केलिया पाप घडे दारुण ।
 ह्याणोनि तुझीं सावधान । धर्मरक्षणीं असावे ॥ ६६ ॥

नाभिकपुराण, अ० १४.

आपली जात सर्वांत चांगली असे प्रतिपादन करणारा भारती विश्वनाथ आपल्या जातीच्या लोकांचे वर्तन शुद्ध असावे, द्यासाठीं फार काळजी घेत आहे, हे लक्ष्यांत ठेविले पाहिजे. वर दिलेल्या उपदेशाप्रमाणे नित्य पहाटेस उठून शौचमुखमार्जन व स्नान केस्यावर शंकरांचे दर्शन घेणारा व मदमांसापासून अलित असणारा न्हावी ब्राह्मणाच्याही आदरास का वरे पात्र होणार नाही ?

विठ्ठल नरसिंह.

हा कवि मोरोपंताच्या काळानंतर होऊन गेला असावा, असे वाटते, कारण ह्यास आर्यारचनेची स्फूर्ति मोरोपंती काव्यदर्शनामुळे शाळेली दिसते. रा० रा० भगवंत बाळकृष्ण पै रायकर यांनी या कवीसंबंधाने थोडीशी माहिती काव्यसंप्रहात प्रसिद्ध केली आहे, तीवरून असे समजते की, “हा विठ्ठल नरसिंह गोमातकांतील केरी गांवीं सुमारे १२९ वर्षीपूर्वी होऊन गेला. हा काश्यपगोत्री गौड सारस्वत ब्राह्मण; याचे पुरे नांव विठ्ठल नरसिंह नाईक सांखोळकर. याने आपव्या पदांत आपला कुलदेव मंगीश याचा वारंवार उल्लेख केला आहे. मंगीशाचे देवालय अंत्रूज महालांत वेळंग नामक गांवीं आहे. हा विठ्ठल नरसिंह जाडा विद्वान् असून, त्याने काशीच्या पंडितांकडून मानपत्र मिळविले होते; त्यात त्याच्या बहुमानासाठी त्याच्या आसनास दोन पाठ ठेवावे असें लिहिले होते ! हा विठ्ठल नरसिंह इतका विद्वान् होता, तरी त्यास उपराति—ज्ञानाचा गंधही नव्हता असें दिसते व त्याची फारशी प्रसिद्धि न होण्याचे कारणही हेच असावे असें वाटते. ह्याच्या विद्वत्तेवरून ह्यास ‘विठ्ठलाचार्य’ असेही म्हणत असत. एकदां एके ठिकाणी मैंजिवंघनप्रयोग चालला होता, तेथे हे विठ्ठलाचार्य गेले; पण तेथे त्यांचा यथायोग्य सन्मान न झाल्यामुळे त्यांस मोठा राग आला. त्यावेळी ‘आच्छादनं दूरीकृत्वा’ ह्या प्रयोगास तुकताच प्रारंभ झाला होता. तेव्हा विठ्ठलाचार्यांनी ऋत्विग्मंडळीस प्रश्न केला की, ‘या आपव्या दूरीकरणाची मर्यादा कोठपर्यंत समजावयाची ? मंडपाचे तटापर्यंत की गावचे सीमेपर्यंत की कोठपर्यंत ?’ ऋत्विग्मंडळीस काहीं समाधानकारक उत्तर देतां येईना. तेव्हां त्यांनी विठ्ठलाचार्यांची

माफी मागितली व लांचा योग्य तो सन्मान करून पुढे प्रयोगास सुरुवात केली. हा कवि वेदशास्त्रनिपुण होता, त्याप्रमाणे तो गायनकलाभिज्ञही असावा, असे लाभ्या पदांवरून दिसते. यापेक्षा या कवीची आधिक माहिती मिळाली नाही. कदाचित् कवाच वंशज गोमांतक प्रांती असण्याचा संभव आहे, त्यांनी विठ्ठलाचार्याची विस्तृत माहिती प्रसिद्ध केल्यास महाराष्ट्रजनांवर त्यांचे मोठे उपकार होतील.

विठ्ठल नरसिंहाची पुढील कविता काव्यसंग्रहात प्रसिद्ध झाली आहे. १ वामनचरित, आर्या ९९; २ शुकरंभासंवाद, आर्या ४९; ३ कबीरकथा व पदे सुमारे ६०. याची कविता मध्यम प्रतीची आहे; कांहीं आर्या थेट मोरोपंती थाटाच्या आहेत. कवितेवरून कवीची विद्वत्ता जितकी स्पष्ट दिसते, तितके कवित्व दिसत नाही; तरी पण कांहीं ठिकाणी ह्याची रचना बरीच चित्तवेधक आहे, यांत शंका नाही. पुढील उत्तरे पहाः—

आर्या.

स्वसुतातें दितिजांनी हरिले सर्वत्व हाणुनि तडफडली ।

अदिति पतीस निवेदी हहताचिता समग्र, जड पडली ॥ २ ॥

हास्य करूनि कश्यपमुनि बोले दथितेस ‘आइके सुभगे ।

हे हरिमाया चित्रनि, विचारितां काय तें अशुभ शुभ गे ॥ ३ ॥

यश-अपयश जय-अपजय समयविशेषोचि पावती जंतू ।

परि तें मायिक विसर्वनि, हरि न विसरिजे जगत्पटी तंतू ॥ ४ ॥

अदिति बदे ‘मुनिराया ! हे ब्रह्मज्ञान काय वनिताते ।

तुष्ट कराव मातें स्वसुतातें विविध दुःखजनिताते ॥ ५ ॥

सत्वर सुतांसि माझ्या सुरभुवनप्राप्ति संपतीसद्वित ।

ज्ञावी. सख मज तेण, लेंडीं सुख तेंचि दंपतीस हित ॥ ६ ॥

मुनि तीस बदे चतुरे ! सुतहितकारिणि विचारितां गमतें ।
 सकल सुखास्पद विष्णुवत् विश्वो मान्य आत्मयोनिमतें ॥ ७ ॥
 ज्यासि पयोव्रत आस्थ्या ते आचरितांचि कामना पूर्ती ।
 हे गोष्ठि सत्य मानी, मी तुज सांगेन कां मनापूर्ती ? ॥ ८ ॥
 मुनिगादित विधांपूर्वक विष्णुवत् सांग आचरोनि सती ।
 ज्ञाली त्रिभुवनधन्या, तत्तुल्या अन्य यहु तशा नसती ॥ ९ ॥
 तीच्या व्रतपुण्यबळे वरदेशें तीस दाविली वरता ।
 सायुध सांग चतुर्मुज वर माग झाणे “सुरांबिके पुरता” ॥ १० ॥

ह्या आर्या मोरोपंती थाटावर रचण्याचा कवीने प्रयत्न केलेला
 दिसतो, पण लांत कवीस फारसे यश आले आहे, असे वाटत
 नाहीं. तथापि कांहीं आर्या अगदीं मोरोपंती आर्यासारस्या बेमाळूम
 उत्तरस्या आहेत, हें पूर्वीं सांगितलेंच आहे. खालील आर्या पहा:—

‘ते हरिपद विधि भावुनि प्रवेशतां विधिसभासदांसहित ।
 निरखुनि वदूनि पूजुनि झाणति पदांते करी स्वदासहित ॥ ६१ ॥
 हरिपदमार्जित जल तें सरिद्विरा होय भारता राया ।
 गगनपर्यं उतरे या महिवरि कृतदुरितभार ताराया ॥ ६२ ॥
 सर्वस्व हरण बळिचे निरखुनि ते दानवीं सकल सेना ।
 चामनहननार्थ निघे, चित्त जिचे लव नृशंस कलसेना ॥ ६३ ॥
 नंद सुनंदादि तदा हरिगण ताडिति तदीय कटकाते ।
 बळि दनुजांसि म्हणे ‘कां मरते मत्सैन्य फुकट ? हटका तें ॥ ६४ ॥
 अस्मद्दितकर हरि तो ज्ञालासे साथ विद्युधनिकराते ।
 जय अपजय कालोऽद्व समजुनि करिती न विद्युध निकराते ॥ ६५ ॥
 जो त्रिदश पक्षपाती त्याते हा पक्ष कायसा मान्य ।
 धरिला सुरार्थ जेणे, पढा पढा काय काय सामान्य ॥ ६६ ॥
 या बलिवचनथवणे दितिदनुसुतकुल रसातळी शिरले ।
 कुशलहि काय करिल तरि जरि सौमर्या दैव पाठिशीं फिरले ॥ ६७ ॥

‘ विडुळ नृसिंह यांस उपरतिज्ञानाचा गंधही नव्हता ’ हें विधान सर्वस्वीं खरें नाहीं, असें पुढील पद्यावरून म्हणावें लागतें:—

आर्या.

‘ यापरि हरिचंची चरितें ऐकुनि गाउनि भवार्णवीं तरती ।

त्यांच्या चरणरजाची विडुळ-हृदयांत पूर्ण सतत रती ॥ १ ॥

विडुळ नरसिंहाच्या आर्योपेक्षां त्यांचंची पदे अधिक सुरस आहेत व त्यांवरून परमार्थज्ञानासंबंधानें तो अगदींच शंख होता असे वाटत नाहीं:—

पद १

तो यदुराज साजणी ! राजीवनयन वाजवी पांवा ।

गरिब नवाज वाजवी पांवा ॥ धु० ॥

नामोच्चरितें कृतसंकेतें । भाव मर्नी समजावा ॥ १ ॥

कुवलयनयना गोकुलललना । घेति वनांतरि धांवा ॥ २ ॥

विडुळप्रियकर तो करुणाकर । प्रेमें हृदयिं धरावा ॥ ३ ॥

२

यशोदे तुला काय गे । सांगो माय गे ॥ धु० ॥

चपल कटाक्षें भुलविति मातें । बाळ मी करूं कैसा उपाय गे ॥ १ ॥

कठिण कुचांगे ततुतें रोंविति । भासतें ते क्षणिं प्राण जाय गे ॥ २ ॥

विडुळप्रिय मी अन्यथा न वदें । माय तूं तुझे साक्षी पाय गे ॥ ३ ॥

३

चल जाऊं साजणी श्रीहरीकडे । कां इकडे तिकडे गडे गमसि चहूंकडे ।

दडसी वेडे ॥ धु० ॥ मुरलीधर मुरलीच्या नादें भरि वृद्धावन करि पदपावन ।

बससि काय यदुरायपाय मज । माय दाखवी चारिन मृदु पेढे ॥ १ ॥

सासु काय करि नणंद जाऊ तरि । दैर मला उंदीर गमतसे ।

धीर धरुनि चल नीरजनयने । उशिर होतसे भीति काय भ्याडे ॥ २ ॥

आसपास जन हांसति म्हणवुनि रास मंडळीं विलास विवर्जिसी ।

कासयासि हे चारुकुमुमशरमार । फार मन नावडती विडुळविभुचेडे ॥ ३ ॥

४

नमो नृसिंहा तुळ्या चरणकमला । हावि गमला मला लाभ विमला ॥ धु० ॥
जेथ निरुपाधिकानंद लक्षोनि चपलासमा राहिली स्वस्थ कमला । ब्रह्म-
भावासि वर्णाक्षरे वर्णितां निगमत्रय शेष फणिसहित दमला ॥ १ ॥
त्रिविध तापानळे परम संतस हा जीव विश्रांति भंगे विरमला ।
म्हणुनि दीनावना शरण आलों तुला तत्क्षणीं भृंगवन्पूर्वे रमला ॥ २ ॥
करुनि करुणा जगद्वयं करुणानिधे दे स्वसुख चिद्धना विहित शमला ।
मग सहज विठ्ठलश्रांतिचा वात संताप संजात निभ्रात शमला ॥ ३ ॥

५

मन जडले गुरुपार्यां । कोणी कांहिं म्हणो ॥ धु० ॥
निशादिनि मजला ध्यान तयाचें । न सुचे त्याविण कांहीं ॥ १ ॥
शोधित होतें त्रिभुवन सारें । सार दुजें नसे कांहीं ॥ २ ॥
श्रीगुरुचरणीं विठ्ठल तरला । भेद त्यजुनियां पाहीं ॥ ३ ॥

वरील पद्यांवरून, विठ्ठल नरसिंह यांस उपरतिज्ञानाचा गंध होता, इतकेंच नव्हे, तर ते प्रेमळ हरिभिक्त असून त्यांनी गुरुपदेशही घेतला होता, ही गोष्ट अगदी उघड रीतीने सिद्ध होत आहे. एके ठिकाणी ‘सहज हरिची मनि मूर्ति जडतां अन्य स्फूर्ति राहिली ।’ असे उद्गार काढून, ‘भीमातटीं वाळुवटीं विठ्ठलमूर्ति’ पाहिल्याचा उल्लेख कवीने केला आहे; यावरून विठ्ठल नरसिंह हे आपल्या तारुण्यात जरी कदाचित् थोडेसे गर्विष्ट असले, तरी पुढे पुढे वामनाप्रमाणे त्याचें चित्त भक्तिमार्गाकडे वळून ते मोठे प्रेमळ साधु झाले असावेत, असें बाटते.

विठ्ठल नरसिंह यांनी काहीं संस्कृत पदेही केली आहेत. त्यांची प्रसिद्ध झालेली कविता अगदीच थोडी आहे. त्यांची इतर कविता गोमांतकांत उपलब्ध होण्याचा संभव आहे, तरी ती भिळविण्याचा प्रयत्न तिकडील रसिक शोधकांनी अवश्य करावा. काव्यसंप्रहातीलि

लघुकाव्यमालेद्या चौध्या भागांत गजगौरीत्रताद्यान नामक एक आर्याबद्ध काव्य छापले आहे, तें विठ्ठल नरसंहकृतच असावें, असें वाटतें. या काव्याच्या ७६ आर्या असून, त्यांत न्हस्खदीर्घाच्या चुका बन्याच आढळतात.

अनंतफंदी.

फंदी अनंत कवनाचा सागर । आजिंक्य ज्याचा हातखंडा ।
चमत्कार चहुंकडे चालतो । सुष्टीवर ज्याचा झेंडा ॥
होनाजी बाळा.

अनंतफंदी हा नामांकित कवि पेशवाईच्या अखेरीस संगमनेर येथे होऊन गेला. ह्यांचा जन्म शके १६६६ (इ. स. १७४४) या वर्षी शाळा व शके १७४१ (इ. स. १८१९) साळी हे मृत्यु पावले, यावेळी यांचें वय ७५ वर्षांचें होतें. मोरोपंत, शिवदिन केसरी, रामजोशी व होनाजीबाळा हे कवि अनंतफंदीचे समकाळीन होत. फंदीचे उपनांव घोलप, हे यजुर्वेदी कौँडिण्य गोत्री देशस्थ ब्राह्मण. ह्यांचे आईचे नांव राऊबाई. ह्यांचे पूर्वज गोंधळीपणा व सराफीचा धंदा करीत असत. अनंतफंदीच्या पत्नीचे नांव म्हाळसाई. ह्यांस दोन पुत्र होते; पक्त श्रीपतफंदी ऊर्फ सवाईफंदी व दुसरे बापूफंदी. पैकी बापू हे पूर्ववयांतच निवर्तले; श्रीपतफंदी हे शके १७९३, कार्तिक शुद्ध ५ या दिवशी मृत्यु पावले. त्यांच्या कुरुंबाचें नांव गंगाबाई. मृत्यु-काळी सवाईफंदी सुमारे पाऊणशें वर्षांचे होते.

अनंतफंदीचे आडनांव ‘घोलप’ असतां, यांनी आपल्या नावापुढे ‘फंदी’ हें नांव धारण केले, यावरूनच ही व्यक्ति किती रंगेल व महत्त्वाकांक्षी असेल, याची थोडीशी कद्यपना होते. ह्यांनी

फारसा विद्याभ्यास केला होता, असे हांच्या कवितेवरून दिसत नाही; तरी पण मराठी व ऊर्दू या दोन भाषांचे लांस चांगळे ज्ञान होतें, यांत संशय नाहीं. बहशुतता, वक्तृत्व आणि निस्पृहता हे लांचे तीन गुण लांच्या कवितेत स्पष्टपणे दग्गोचर होतात. कीर्तनकार या नायाने लांची फार प्रसिद्धि होती, व त्या कलेत रामजोशांचे खालोखाल फंदींचा ऋम लागतो. लांनी आपल्या तारुण्यांत जी कविता केळी, ती बहुतेक सगळी उत्तानशृंगारयुक्त आहे, सभ्य श्री-पुरुषांस वाचतांना संकोच वाटल्याशिवाय राहणार नाही, इतका शृंगारस तींत भरला आहे. रामजोशांच्या पुष्कळ लाढण्या शृंगारिक आहेत, पण जोशीबुवा फार विद्वान् असल्यामुळे, काठिण संस्कृत शब्दांच्या पडद्याभाड त्यांच्या शृंगाराचा अतिरेक झांकून गेल्यासारखा दिसतो.

अनंतफंदी यांस कवित्वस्फूर्ति होण्यास भवानीबोवा नामक साधूचा वरप्रसाद कारण ज्ञाला, अशी आख्यायिका आहे. प्रवरा नदीच्या काठीं संगमनेर येथे हे भवानीबोवा अवलिया वृत्तीने राहत असत. लांची समाधि संगमनेर येथे आहे. हे बुवा बालोन्मत्त-पिशाचवृत्तीचे राजयोगी होते. एक दरिद्री ब्राह्मण द्रव्यप्राप्ती-साठी सप्तशृंगीचे देवळांतील देवीची आराधना करीत असतां, देवीनिं त्यास दृष्टांत दिला की, ‘तुझे प्रारब्धीं द्रव्य नाहीं, तू येथून जा.’ ब्राह्मणाने तिकडे लक्ष्य न देतां पुनः आराधना चालविली. पुनः दृष्टांत ज्ञाला की, “प्रवरातीरीं संगमनेर येथे भवानीबुवा साधु वास्तव्य करीत आहेत, त्यांस तूं जाऊन भेट. तुझी इच्छा त्यांजकडून पूर्ण होईल.” हें ऐकतांच ब्राह्मण मुकाब्याने गडावरून खालीं उतरला व संगमनेरास येऊन बुवांचा शोध करूं लागला. काहीं दिवस गेले तरी बुवांची व लाची भेट ज्ञाली नाहीं. मग बुवांच्या

व इतन्यस्थानीं ब्राह्मणानें उपोषणे आरंभिलीं. त्याचा निर्धार पाढून बुवा एके दिवशी झाडीतून अकस्मात् बाहेर पडून त्याजपुढे उमे राहिले. ब्राह्मणास भवानीबोवा ते हे असें कळतांच लाने त्यांस साष्टांग नमस्कार घातला व देवीने दिलेख्या दृष्टांताची हकीकत सांगितली. तेव्हां, देवीस अनुलक्ष्ण बुवा म्हणाले, “त्या ठवळीने तुला मजकडे पाठविले काय? ठीक आहे.” मग त्यांनी त्या ब्राह्मणास आपल्या मागून येण्यास सांगितले व आपण झपाव्याने चाळू लागले. बरेच दूर गेल्यावर मार्गे वळून ते ब्राह्मणास ह्याले, ‘पदर पसर, तुला द्रव्य देतो.’ ब्राह्मणाने पदर पसरला, तों तेथे झाडावाळीं एक मेळेले कुत्रे पडले होते, तों उच्चदून बुवांनी त्याच्या पदरांत टाकिले व आपण अदृश्य झाले. तें कुत्रे इतके कुजून गेले होते की, त्याची धाण घेवेना म्हणून ब्राह्मणाने तें टाकून दिले व पुनः असल्या भानगडीत न पडण्याचा पश्चात्तापपूर्वक निश्चय करून, कुत्र्याच्या मांसाने भरलेले धोतर धुण्यासाठीं तो नदीवर गेला. धोतर पाण्यांत बुडवितांच, जे मांसखंड धोतरास चिकटले होते, ते सगळे पीतवर्ण सुवर्णखंड झाले आहेत, असें त्याच्या दृष्टीस पडले! ते सगळे सोने भराभर काढून घेऊन, ज्या ठिकाणीं कुत्रे टाकले होते, तिकडे तो धांवत गेला, पण तेथे कुत्रे नाहीं आणि सोनेही नाहीं, असें पाहतांच त्याची निराशा मात्र झाली.

भवानीबोवासंबंधानें आणखी एक गोष्ट प्रसिद्ध आहे, ती अशी:- संगमनेरचे एक गृहस्थ, परगांवच्या एका गृहस्थाबरोबर बाजारांतून बोलत चालले असतां, तिकडून भवानीबोवांची स्वारी आली. त्यांनी संगमनेरकर गृहस्थाच्या गालास हळूच चिमटा घेतला व कांहीं अमंगळ शब्द उच्चारून त्याची संभावना केली. द्याचा परिणाम असा झाला की, त्या दिवसापासून त्या गृहस्थाच्या अभ्युदयास प्रारंभ होऊन

ते लवकरच मोठे संपत्तिमान् झाले ! दुसऱ्या गृहस्थासंबंधानें तसा प्रकार न झाल्यामुळे त्यांची पूर्वस्थिति तशीच कायम राहिली. हा भवानीबोवांच्या वरप्रसादामुळेच अनंतफंदीस कवित्वस्फूर्ति झाली, हें पूर्वी सांगितलेच आहे. फंदीबुवा बाळपणापासूनच फार खोडकर होते. घरांतील माणसांचे न ऐकता गावभर उनाड मुलां-बरोबर भटकत फिरावें, हा त्यांचा नित्यक्रम. एके दिवशी त्यांची आई त्यांस फार रागे भरली, लामुळे रुसून फंदीबोवा घरांतून बाहेर पडले व रात्री भवानीबोवांचे मठांत जाऊन निजले. दुसरे दिवशी सकाळी त्यांची आई त्यांस शोधीत शोधीत त्या ठिकाणी आली. तिने फंदीबुवांस घरी येण्याविषयीं परोपरीने विनविलें, पण त्यांनी तिकडे बिलकुल लक्ष्य दिलें नाही. मग तिने भवानीबोवांपाशीं मुलांचे गान्हाणे नेले, ती म्हणाली, ‘महाराज, हा मुलगा अतिशयेत त्रात्य आहे, कोणाचें ऐकत नाही. उनाड मुळे जमवून त्यांजबरोबर धिंगामस्ती करीत असतो. ह्याला लावण्या ऐकण्याचा भारी छंद ! रात्री प्रहर रात्रपर्यंत घरी येत नाही. माझा तर उपाय हरला; आता आपण तरी याळा दोन गोष्टी सांगून पहाव्या.’ हें ऐकतांच बुवांनी फंदीकडे वळून म्हटले ‘नीघ येथून; घरीं जा.’ पण फंदी जागेवरून उठेनात. मग दगड घेऊन बुवा त्यांध्या मागे लागले व तो दगड केंकून फंदीस त्यांनी घालवून दिले ! ह्याच दिवसापासून अनंतफंदीस कवित्वस्फूर्ति झाली. हा सगळ्या गोष्टी सकृदर्शनीं अंमळ चमत्कारिक वाटतात, पण ‘रहस्योदग्राही’ पद्धतीने त्यांचा विचार केला असतां, त्यांतही एक प्रकारचे रहस्य—गुसळान आहे असे कदाचित् दृष्टेत्पत्तीस येण्याचा संभव आहे, असो.

यानंतर अनंतफंदी यानी पुष्कळ लावण्या रचल्या व तमाशा आरंभिला. मळकफंदी, रतनफंदी, व राघवफंदी असे तीन गृहस्थ

अनंतफंदीचे साथीदार होते. अनंतफंदीस 'फंदी' नांव पडण्याचे कारण पूर्वी संगमनेर येथे मलकफंदी या नांवाचा एक फकीर होता, तो लोकांत नेहमीं चमत्कारिक रीतीने वागत असे, म्हणून लोक त्यास 'फंदी' म्हणत असत व अनंतफंदीचा व त्याचा स्नेह असत्यामुळे लोक त्यांसही फंदी म्हणून लागले, असें नवनीतांत लिहिले आहे. एकदा हे चौधेही फंदी आपढा तमाशा घेऊन होल्करशाहीत गेले, त्यावर्णी तेथील राज्यसूत्रे सती अहव्याबाई यांच्या हाती होती. आपल्या राज्यांतून कोणी विनम्र जाऊ नये, या उदारबुद्धीने त्यांनी फंदीचा तमाशा राजवाढ्यांत करविला. तमाशा शाल्यावर, अहव्याबाई फंदीस म्हणाल्या, 'तुम्हीं ब्राह्मण असून तमाशासारख्या हलक्या कामांत आपल्या कवित्वशक्तीचा व्यय करावा हे चांगले नाहीं; यापेक्षां हीच कवित्वशक्ति परमार्थमार्गाकडे लावाळ तर तुमचा फायदा होऊन, सामान्य जनास सुलभ भाषेत परमार्थाचे ज्ञान करून दिल्याचे श्रेय तुम्हांस मिळेल.' अहव्याबाईसारख्या अधिकारी साध्वीच्या तोंडचे हे शब्द ऐकतांच, अनंतफंदीची बुद्धि एकदम पालटली. त्यांनी आपल्या हातांतला डफ तत्काळ फोडून टाकला व तमाशाबदलची विदागीही न घेतां, त तसेच निघून संगमनेरी आले. हा दिवसापासून त्यांनी तमाशा न करण्याचा निश्चय करून तो अमलांतही आणिला.

पुढे, संगमनेर येथे अनंतस्वामीच्या पुण्यतिथीचा वार्षिकोत्सव चालू असतां, तेथील पाठलाने व इतर लोकांनी अनंतफंदीस तमाशा करण्यास सांगितले. फंदीनीं आपला निश्चय त्यांस कळविला व पुष्कळ आढेवेढे घेतले. परंतु शेवटीं ग्रामस्थांच्या अत्याग्रहामुळे त्यांस तमाशा करणे भाग पडले. योगायोग किती विलक्षण आहे पहा ! हा तमाशा चालू असतां, अहव्याबाईची स्वारी संगमनेरावरून पुण्यास चालली होती. स्वारी ज्या रस्याने जाले होती, त्या रस्यावर माणसांची मोठी गर्दी झालेली

पाहून, त्यासंबंधाने चौकशी करितां, तमाशा चालू असव्याचें त्यांस समजले. त्या सांघीस असव्या गोष्टीचा मनापासून कंटाळा अस-ल्यामुळे, तमाशा कोण करीत आहे, इत्यादि चौकशी करावयास सांगून त्याची स्वारी पुढे चालती झाली. चौकशीअंतीं, तमाशा करणारे गृहस्थ अनंतफंदीच आहेत, ही हकीकत बाईस कळतांच, ‘फंदीचे डोके मारावे’ अशा इरायाने त्याची स्त्रारी माघारी फिरली. इकडे अनंतफंदीस ही बातमी समजतांच त्यांस आपल्या पूर्वप्रतिज्ञेचे स्मरण होऊन फार पश्चात्ताप झाला व आतां अहल्याबाईच्या क्रोधाग्रीत आपली आहुति पडते की काय, या विचाराने ते अगदी थिजून गेले. पण त्यांच्या अंगी एक प्रकारची समयसूचकता होती, त्यामुळे ह्या प्रसंगांतून ते कसे तरी पार पडले. अहल्याबाई आपणास शासन करण्यास येत आहेत, हें ऐकतांच फंदीर्नी तमाशांतील स्त्रीवेषधारी नर्तकास व एका टाळकन्याशिवाय इतर साथो-दारांस तत्काळ निघून जाण्यास सांगितले व स्वतः मध्वनाथांचे पुढील पद म्हणून त्यावर कीर्तन आरंभिले:—

हरि तुक्ति मुरली घरघेणी ॥ धू० ॥
 मुरलिने कसे लाविले पिसे ।
 गोपी विचरतां विसरली वेणी ॥ १ ॥
 वृद्धावर्नी धीट झालो आम्ही नीट ।
 लोकलजेवरी सोडिले पाणी ॥ २ ॥
 मध्वनाथस्वाभी भाग्यवंत आम्ही ।
 हेचि मागतसे शेवटली घेणी ॥ ३ ॥

अहल्याबाई येऊन पाहतात; तों फंदीबुवा कीर्तनांत अगदी गढून गेले आहेत, असे त्याच्या दृष्टीस पडले. बाईस कीर्तनश्रवणाची फार हैस असव्यामुळे बुवांच्या रसाळ वकृत्वाने त्या अगदी रंगून गेल्या. फंदीचे हें पाहिलेच कीर्तन असतांही आपल्या

बाक्पाटवानें आणि चतुरस्तेनें सगळ्या श्रोत्यांच्या चित्तवृत्ति त्यांनी अगदीं तल्हीन करून सोडव्या ! कीर्तन संपतांच बाईनीं फंदीबुवांस बहुमोळ पोषाक व सोन्याचीं कडीं देऊन त्यांची चांगली संभावना केली व त्यांचा निरोप घेऊन त्या पुण्याकडे निघून गेल्या. बाईसारख्या परम साध्वीच्या अहं सानिध्याचा फंदीच्या मनावर इतका सुपरिणाम झाला कर्ता, त्या दिवसापासून तमाशाचा नाद त्यांनी अगदीं सोडून दिला. नैतिक सामर्थ्याचा प्रभाव किती विलक्षण आहे पहा !

पुढे फंदीनीं आपले सर्व आयुष्य कीर्तनांतच घालविले. राम-जोशीबुवांसारखी असामान्य विद्वत्ता फंदीच्या अंगीं नव्हती, किंबहुना संस्कृत भाषेचेही फारसे ज्ञान त्यांस होते, असे लाच्या कवितेवरून दिसत नाही; तथापि त्यांच्या अंगीं खरी कवित्वशक्ति व उत्तम वक्तृत्व यांचा सतत निवास असल्यामुळे, त्यांच्या कीर्तनाची सगळ्या महाराष्ट्रभर अतिशय प्रसिद्ध झाली. फंदीचे समकाळीन कवि होनाजी बाळा यांनी केलेल्या पुढील लावणीवरून, तत्काळीन कीर्तनकारात फंदीची योग्यता केवढी मोठी होती, हे लक्ष्यात येईलः—

फंदी अनंत कवनाचा सागर आजिक्य ज्याचा हातखंडा ॥

चमत्कार चहुंकडे चालतो सृष्टीवर ज्याचा झेंडा ॥ धू० ॥

मूळ संगमनेर ठिकाण त्याचें कीर्ति उदय जैसा अर्की ॥

नविन तन्हा नारळी डोईला पदर पागोव्याची फिर्की ॥

वाचावंत संपत्ति सारखी बहुतांचें तनमन हरकी ॥

लांगेलुंगे कवि भेदरले अवध्यांवर ल्याची गुर्की ॥

समोर गातां कोणि टिकेना मनामधीं बसली कर्की ॥

धन ज्याचा हातचा मळ केवळ तो रुपयांचा हँडा ॥ १ ॥

फंदी अनंदी छंदी वरदी ब्राह्मण ल्यावर गुरुकृपा ॥

सरस्वती जिव्हाप्रिं अक्षयीं भंग नसे ज्याच्या हस्पा ॥

कवन बहुत उद्रामधिं भरले फणस जसा मोठा कापा ॥

भावीं त्रिपुङ्गु ठिळा केशरी कस्तुरिचा वरती छापा ॥
 भोठमोळ्या राज्यांमार्धि महशुर जंगजोहिर चारी तर्फा ॥
 अकट विकट कवनाच्या चाली नित्य नव्या अक्षयि थापा ॥
 विद्याअभिमान नाहिं जयाला असा कवी कंचा धुंडा ॥ ३ ॥
 नांवाचें चांदणे जगाचें मुख्य मुख्य खासे खासे ॥
 कीर्तनरंगीं झडा घालिती मानवला सर्वत्रांसि असे ॥
 पुढे मार्गे ऐसा नसे दुसरा मृत्युलोकिंचा रहिवासी ॥
 पहाचें रत्न पंधराचें माता धन्य जन्मली हा त्यासी ॥
 असा पुरुष चिरकाल असावा गुणनिर्णुण पंडित राशी ॥
 होनाजीबाळा म्हणे जगावा बहुत काळ आयुष्य यासी ॥
 अवोट ज्याची करणि ऐकतां देहप्राण होतो थंडा ॥
 गुरवृत्याचे संगे सोबती कुशल कला जाणे उदंडा ॥ ३ ॥

या लावणीवरून तत्कालीन तमासगीर लोकांत अनंतफंदीचे
 प्रस्थ फार मोठे होते, हें अगदीं स्पष्ट दिसते. ‘कवनाचा सागर’
 ‘वाचावंत’ या शब्दांवरून फंदीबुवाचें शीघ्रकवित्व; ‘संपत्ति
 सारखी’ ‘तो द्रव्याचा हंडा’ या शब्दांवरून त्याची श्रीमंती;
 ‘डोईळा नारळी पदराचें पागोटे’ ‘बहुतांचें तनमन हरकी’
 ‘फंदी, आनंदी, छंदी’ ‘केशरी ठिळा, वरती कस्तुरिचा छापा’
 इत्यादि शब्दांवरून त्याचें सौंदर्य व ऐटबाजपणा; ‘लांगे लुंगे कवि
 भेदरले’ ‘समोर गातां कोणि टिकेना’ ‘कवन बहुत उदरा-
 मार्धि भरले’ या शब्दांवरून त्याची समयसूचकता व कवित्वशक्ति;
 ‘सरस्वती जिब्हाग्रीं अक्षयी’ व ‘कीर्तनरंगीं झडा घालिती’ या
 पदांवरून त्याचें विलक्षण वक्तव्य इत्यादि गुण व्यक्त होतात; व
 यामुळेच ‘हा ब्राह्मण वरदी भसून त्याच्यावर गुरुकृपा ज्ञाली आहे’
 असें होनाजीबाळा यांनीं म्हटले आहे. ‘पुढे मार्गे ऐसा नसे दुसरा’
 हें वाक्य अंमळ अतिशयोक्तिपूर्ण दिसते, कारण फंदीपूर्वीं रामजोशी-
 बुवांसारखा नामांकित कवि तुकताच होऊन गेला होता व खुद

होनाजीबाळा याची कविताही फंदीच्या कवितेहून वरच्या दजाची आहे. एकंदरीत या लावणीवरून फंदीच्या योग्यतेचे जितक्या स्पष्टतेने भाविष्करण होत आहे, तितक्याच स्पष्टतेने होनाजीबाळांचा निरभिमानीपणा व परोक्षर्षसहिष्णुता, हे गुण दशमान होत आहेत. तमासगीर लोकांची एकमेकांशी चाललेली चुरस, होनाजीबाळांचा पेशव्याच्या दरबारीं झालेला बडेजाव, व शेवटीं त्यांच्या प्रतिस्पर्धीं तमासगिरांकहून त्यांचा झालेला खून, या गोष्टी लक्ष्यांत घेतां, वरील लावणी रचून फंदीबुवांचे स्तुतिस्तोत्र गाण्यांत होनाजीबाळांनी असामान्य मनौदार्य प्रगट केले आहे, असें म्हणणे भाग पडते. अर्वाचीन ग्रंथकार आणि कवि यांना ह्या गोष्टीपासून पुष्कळ बोध घेतां येण्यासारखा आहे.

पेशवाईत गुणी जनांच्या गुणांचे चांगले चीज होत असे, त्यामुळे अनेक शाहीर, कवि, योद्धे, मुत्सदी त्याकाळीं उदयास आले. अनंतफंदींस पेशव्यांकहून चांगली प्राप्ति होत असे, लामुळे त्यांस दुसरा व्यवसाय करण्याची जरूरी पडली नाही. अद्यापपर्यंत या राजद्रव्याने फंदीच्या वंशजांची उपजीविका चालत आहे. शिवाय बडेयाच्या फत्तेसिंग गायकवाडांचाही अनंतफंदींस चांगला आश्रय होता; व अद्याप त्यांचे वंशज, प्रतिवर्षीं एक नवा फटका रचून दाखवून बडेयाच्या महाराजांकहून आपले वर्षासन मिळवीत आहेत.

अनंतफंदींनी पुष्कळ कविता केली, त्यापैकीं माधवग्रंथ नामक एक ओवीबद्ध ग्रंथ व कांहीं फटके व लावण्या इतकी कविता रा० शंकर तुकाराम शालिप्राम यांनी प्रसिद्ध केली आहे. ही कविता बरीच अशुद्ध दिसते. ओवीबद्ध माधवग्रंथाचे अध्याय ६ असून, ओव्या ३६० आहेत. पुरें येथे सवाई माधवराव पेशवे गच्छिवरून सडी टाकून गृथ्यु पावले, त्यावेळीं पुण्याचे कारभारी मंडळीने

झालेव्या हकीकतीचे पत्र दुसऱ्या बाजीरावाकडून अनंतफंदींस लिहविले व त्याजवर कविता करण्यास सांगितले; त्यावरून फंदींनी हा प्रंथ किहिला. ह्यांतील इतिहास पुष्कळ अंशीं विश्वसनीय असून, ग्रॅटडफ याच्या बखरींतील माहितीपेक्षां ह्या प्रंथातली माहिती अधिक विस्तृत आहे. हा प्रंथ फारच मनोरंजक असून, तो प्रत्येक साक्षर महाराष्ट्रीयानें एक वेळ तरी अवश्य वाचावा, अशी शिफारस करितो. ह्या प्रंथात म्हणण्यासारखे काव्य नाहीं; ओवी वृत्तात लिहिलेले तें गद्यच आहे. असें म्हटले तरी चालेल. तथापि दुष्काळाच्या वेळच्या देशस्थितीचे चित्र फंदींनी इतके सुरेख रेखाटले आहे कीं, तो सगळा भाग काव्यमयच आहे असें म्हणण्यास हरकत नाहीं. कीर्तनाच्या उपयोगासाठीं हाच माधवप्रंथ फंदींनी निरनिराळ्या वृत्तांतही रचिला आहे, पण छंदःशास्त्र आणि काव्य या दोन्ही दृष्टींनी त्या प्रंथास फारसे महत्त्व येईल असें वाटत नाहीं. फंदींची वाणी जोशीबुशीच्या वाणीसारखी सुसंस्कृत नाहीं, तरी पण ती बरीच प्रासादिक असून, तोंत स्पष्टवक्तृत्व हा गुण प्रमुखत्वानें दृश्यमान होतो.

अनंतफंदीचे चिरंजीव श्रीपतफंदी उर्फ सवाईंहंदी हेही चांगले कवि होते. ते आपव्या बापाप्रमाणे कीर्तनावर आपला चरितार्थ चालवीत असत. 'फंदी मूळ' हीं अक्षरे ज्या कवितेच्या शेवटीं आढळतात, ती सगळी कविता ह्यांची होय. हे अव्यंत निस्पृह होते. शेवटच्या बाजीरावाच्या कारकीर्दीवर ह्यांनी आपव्या एका फटक्यांत चांगलेच कोरडे भोढले आहेत. ह्यांस पुत्र दोन; अनंत ऊर्फ बळ-वंतफंदी व गणपतफंदी. हे दोघेही हल्हीं संगमनेरीं राहात असून पूर्वांजित मिळकतीवर, निस्पृहतेने पूर्वजांचा बाणा बाळगून काळक्रमणा करीत आहेत. श्रीमंत तुकोजीराव महाराज होळकर (हल्हीच्या

महाराजांचे पितामह) यांची स्वारी जेजुरीस जाण्यासाठी इंदुराहून निघाली असता, वाटेंत संगमनेर येथे यांनी एक दिवस मुकाम केला. तेव्हां बळवंतफंदी यांनी महाराजांची भेट घेऊन, त्यांच्या स्तुतिपर एक लावणी ताबडतोब रचून म्हणून दाखविली. तेणे-करून संतुष्ट होऊन, पोषाक, मंदोल व एक शाळ मिळून सुमारे चारपांचशे रुपयांचा ऐवज महाराजांनी त्यांस दिला.

अनंतफंदीनीं चिरकाल चालेल अशी देणगी मिळविली नाही. सवाईफंदी यांनी मात्र गायकवाडीत ५०० रुपयांचे वर्षासन मिळविले व ते अद्याप चालू आहे. इच्छाचे वंशजही चांगली कविता करतात, पण ती प्रसिद्ध करूं देण्यास ते तयार नाहीत. जुनी पुराणी समजूत भाहे, कधीं बदलेल तेव्हां बदलेल, फंदीचे वंशज बडोद्यास गेले म्हणजे त्यांस सरकारची गाडी, छत्री मशाल इत्यादि सरंजामानिशीं शहरांत आणण्याची चाल अद्याप आहे.

अनंतफंदीच्या कवितेत ‘रहनेवाला धनवडका’ असे शब्द कांहीं ठिकाणी आढळतात, यावरून धनवड येथेही ते कांहीं दिवस राहिले असावेत, असे वाटते. अनंतफंदीच्या चरित्रातत्व्या कांहीं आख्यायिका इतर व्यक्तींसंबंधानेही प्रसिद्ध आहेत. नाना फडणविसांच्या मागून पेशव्यांचे कांरभारी ज्ञालेले सदाशिव माणकेश्वर यांस एका हरिदासबुवांनी आपण वीणा खाली ठेविला आणि आम्हीं उचलला ’ असे उत्तर दिल्याचे प्रसिद्ध आहे. रा० शालिग्राम म्हणतात कीं, हे हरिदासबुवा अनंतफंदीच होत; व फंदीच्या स्पष्टवक्तुत्वाकडे पाहतां रा. शाळिग्राम यांनी दिलेली माहिती खोटी असेल, असेही म्हणवत नाहीं. त्याचप्रमाणे, गांवांतील कुटाळ लोकांच्या सांगण्यावरून, श्रीशंकराचार्यांनी संध्या म्हणावयाची आज्ञा केली, यावेळी “केशव करणी अगाध लीला ” ही चौबीस नांवांची लावणी म्हणून दाखवून

आचार्यास संतोषित केले, ही आख्यायिका अनंतफंदी व रामजोशी या दोघांसंबंधानेही प्रसिद्ध आहे. तरी पण, सदर लावणीची एकंदर रचना जोशीबुवांच्या रचनेसारखी दिसते. शेवटी कविनामनिर्देश मुळींच नसल्यामुळे ह्या लावणीचा कर्ता कोण हे निश्चयाने सांगतां येणे कठीण आहे.

अनंतफंदी एकदां माळव्यांतून दक्षिणेत येत असतां, सातपुंड्यांतील भिळु लोकांनी त्यांस वेढले व त्यांचे जवळचा सर्व ऐवज लुटला. फंदीनी मोठी समयसूचकता उढवून त्या भिळांवर एक लावणी रचली व ती त्यांच्या नायकास म्हणून दाखविली. ती ऐकून ते भिळु फार खुष झाले, आणि त्यांनी फंदीचे सगळे द्रव्य त्यास परत देऊन वर आणखी एक चांगला पोषाख व दोनशें रूपये रोख दिले! भिळांच्या नायकाने फंदीबरोबर पांच भिळु देऊन, त्यास संगमनेरच्या वेशीपर्यंत सुखरूपपणे पोंचते केले.

आतां अनंतफंदी व श्रीपतफंदी यांच्या कवितेतले कांहां निवडक उतारे देऊन हे प्रकरण पुरे करू.

श्रीमंत सर्वाई माधवराव पेशवे मरण पावले, त्यावेळेच्या स्थितीचे वर्णन:—

ओँच्या.

आश्विन शुद्ध द्वादशी । उडी टाकिली ते दिवरां ॥

श्रीमंत शुद्ध पौर्णिमेसी । कैलासवासी जाहले ॥ १ ॥

एकाएकीं उडीं आपुल्या सुखें । टाकिली त्या धाशीरामांतके ॥

प्रयत्नही केले बहुतेके । परंतु असाध्य जाहले ॥ २ ॥

नानासी कळले वर्तमान । श्रीमाधव पावले मरण ॥

चिताकांत बाळाजी जनार्दन । गोड कांहां न लागे ॥ ३ ॥

म्हणे हे काय उलटे जाहले । आम्हांस कां येथे ठेविले ॥

अर्थातचि स्वराज्य संपले । चांगले न केले श्रीमाधवे ॥ ४ ॥

एकचि जाहला हलकलोळ । नाना पिटीत वंकस्थळ ॥
जीवजंतु समस्त पक्षीकुळ । शोकार्णवीं पडियेले ॥ ५ ॥
प्रजा लोकपाळ जितुके । शोकार्णवीं पडिले तितुके ॥
श्रीमाधवं केले इतुके । पुढे दुःख कितुके कळेना ॥ ६ ॥
असो, यापरी दुःख जाहले जना । रुद्रभूमीस नेले माधव नारायणा ॥
सवं बरोबर मुख्य नाना । दहन करीविले रायाचे ॥ ७ ॥
शहरचा करोनि बंदोबस्त । लोकपाल घरा गेले समस्त ॥
नाना आपुले सदनीं स्वस्थ ॥ चिंताकांत बैसले ॥ ८ ॥
म्हणे आतां कैसा करावा विचार । बोलावुनी शिंदे होळकर ॥
अष्ट उमरावही समग्र । बोलाविले नानोनीं ॥ ९ ॥
आतां दत्तक ध्यावा म्हणे नाना । हें योग्य मानवले समस्त जनां ॥
परी शिद्याच्या नये मना । नानासी बोलता जाहला ॥ १० ॥
नानासी द्याणे दवलतराव शर । धनी असतां उभय वीर ॥
एकापरीस एक धुरंधर । मग दत्तक तो कासया ॥ ११ ॥
अदुर्घ नसतां मुलाची माय । मग दुधाचे कारण काय ॥
जरी नसते अप्पा बाजीराय । मग दत्तक घेणेचि प्राप्त ॥ १२ ॥
पदरीं असतां लाखों धन । मग कासया व्याजी कृण ॥
टाकुनियां गंगाजीवन । कूपोदक तें कासया ? ॥ १३ ॥
सागवानी मोदूनि घर । उमे करावे एरंड शेर ॥
जिवंत असतां लग्नवर । मग कां करावा पाटाचा ? ॥ १४ ॥

या ओऱ्यांत शिंदे, नाना' फडणवीस इल्यादि तत्कालीन
अधिकारी जनांसंबंधानें फंदीनीं खुशाल एकवचन दडपून दिलें
आहे, हें त्याच्या स्पष्टवक्तृत्वाचे निर्दर्शक होय. माधवग्रंथांतील
कथाभागासंबंधानें फंदी म्हणतातः—

हें कथानक राघवपुत्रे । आपल्या स्वहस्ते लिहिलीं पत्रे ॥
त्या पत्रावरुनि हीं चरित्रे । कवीनें कविता केली असे ॥ ४३ ॥
यांत पदरचे नाहीं यास्किचित । बाजी रघुनाथ साक्षीभूत ॥
टीका केली प्राकृत । रुहान थोरांस समजावया ॥ ४४ ॥

पूर्वी पांडवांच्या ख्याती । राजारजवाड्वांच्या किताबती ॥
 दामाजीपंताच्या बखरा वाचिती । त्या पुढे तैशाच होतील ॥ ४५ ॥
 ज्या ज्या कथा जाहल्या जितुक्या । त्या त्या कवीने वार्णल्या तितुक्या ॥
 पुढे आणीक होतील जितुक्या । अनंतफंदीमुखे ऐकाब्या ॥ ४६ ॥
 स्वस्तिश्रीमाधवकवन सुंदर । संमत बाजी रघुनाथ पत्राधार ।
 श्रोते परिसोत पंडित चतुर । द्वितीयोध्याय गोड हा ॥ ४७ ॥
 माधवग्रंथ, अध्याय २.

मराठी राज्याच्या इतिहासासंबंधानें जुन्या मराठी कवीने लिहिलेला ओवीबद्ध ग्रंथ, या दृष्टीने माधवग्रंथाची योग्यता मराठी वाढूमयांत अगदीं अद्वितीय आहे. विशेषतः, अनंतफंदी हे विद्यपान असतां लांच्या काळीं पेशवाईच्या अखेरीस जे बेरे वाईट प्रकार घडले, ते सगळे, खुद बाजीराव रघुनाथ यांच्या पत्रांच्या आधाराने या ग्रंथांत वर्णिले असल्यामुळे ऐतिहासिक दृष्टवाही ह्या ग्रंथाची योग्यता फार मोठी आहे, यांत शंका नाही. पुण्यांतले कारभारीमंडळ, बाजीरावांच्या हातून एकंदर हकीकतीचे पत्र लिहवून, लाजवर कविता करण्यासाठी ते फंदीकडे पाठवून देते, यावरून फंदीची योग्यता व मान्यता तत्काळीन महाराष्ट्रीयांत केवढी होती, याची सहज कल्पना होते.

अनंतफंदीच्या ओव्या महिपतीच्या ओव्यांसारख्या दिसतात. महिपतीप्रमाणे नानाप्रकारचे दृष्टांत देण्याची अनंतफंदीचीही चाढ आहे. पुढील ओव्या पहाः—

‘ लोह जरी परिसावरी । आदळनियां ताडिला जरी ॥
 तरी तो लोहाचे मुवर्णचि करी । स्वभाव गुण न टाकी ॥ ३५ ॥
 कुठार घातली मैलागिरीवरी । राय राय तुकडे केले जरी ॥
 तरी त्याचा सुवास दिगंतरी । स्वभावगुण न टाकी ॥ ३६ ॥
 सजनास भेटला दुर्जन । तो कसेही करी त्याचे छलण ॥
 प्ररी दुर्जनाचेच इच्छी कल्याण । स्वभावगुण न टाकी ॥ ३७ ॥

कागदीं बांधूनि कस्तुरीचे पुडे । फेंकूनि दिघले एकीकढे ॥
तरी त्यांचा सुवास लोपे ऐसें न घडे । स्वभावगुण न टाकी ॥ ३८ ॥
माधवप्रथ, अ० २.

देवावांचूनि देऊळ सुनें । कीं नासिकावांचूनि वदन ॥
कीं पुत्रावांचूनि जैसें सदन । व्यर्थ काय ते जाळावें ॥ २ ॥
कीं गल्यावांचूनि मायन । कीं बुबुळावांचूनि नयन ।
कीं शरीर जैसें प्राभाविण । पंडितावीण सभा जैसी ॥ ३ ॥
कीं शुरत्वावांचूनि शिपायगिरी । कीं हिन्द्यावांचूनि मुद्रिका करी ॥
कीं पतीवांचूनि दिव्य नारी । कीं यजमानावांचूनि याचक ॥ ४ ॥
कीं चंद्रावांचूनि तारांगण । कीं वस्त्रावांचूनि शरीर नम ॥
कीं वरावांचूनि जैसें लम्ब । शोभा नेदी सर्वथा ॥ ५ ॥

कित्ता, अध्याय ३.

चवथ्या आणि पांचव्या अध्यायांत परशुरामभाऊ पटवर्धन यांनी बाजीराव यांस फसवून शिद्याच्या ढक्करांत कर्से पाठवून दिले, चिमाजी अप्पांस ल्यांचे इच्छेविरुद्ध जबरदस्तीनें नेऊन त्यांचा उपमर्द कसा केला व यशोदाबाईची अवहेलना करताना भाऊच्या मनास यत्रूकिचित्तही दिक्कत कशी वाटली नाही, इत्यादि गोष्टीचें वर्णन दिले आहे; तें वाचताना अंगावर शहारे उमे राहतात ! फंदीनी वर्णिलेल्या ह्या गोष्टी जर खग्या असतील, तर त्या परशुरामभाऊ पटवर्धनाच्या चारित्र्यास कलंक लावणाऱ्या होत, असें म्हटल्याशिवाय गलंतर नाही. पुढील ओऱ्या पहा:—

‘ भाऊ म्हणे अबरु कशास्तव मुला* । व्यर्थ कां गमाविशी तुमजे तुला ॥
मर्यादा टाकोनि बोलता जाहला । अमर्यादां बहु केली ॥ ४९ ॥
आपास गहिंवर दाटे । काय करील आभाळ फाटे ॥
डेच्यांत शिपाई अविंध मराठे । आपासभोतीं बैसले ॥ ५० ॥

+ + + + +

* १ चिमाजी आप्पा.

पञ्चचामर वृत्त.

‘बहिरोपंत सातान्यास भाऊ पाठवी जेव्हां ।
 बळेच राजापासुनी वळ्ये आणिली तेव्हां ॥
 तेव्हां यशोदाबाईलांगि भाऊनी बोलाविले ।
 तों वाईनीं निरोप धाडिला नव्हे हें चांगले ॥ ३३ ॥
 तुम्हीं प्रबुद्ध योर काय सांगावै तुम्हांस रे ।
 कसे अपास दत्त देतसां ते माझे सासरे ॥
 सून त्यांचि मी मला ते दत्त देतसां कसे ।
 अयोग्य कर्म काय भाऊ वर्ततां तुम्ही असे ? ॥ ३४ ॥
 पुनः यशोदाबाईला निरोप भाऊ पाठवी ।
 सून सासन्याचि कल्पना मनांत नाठवीं ॥
 तुम्हीं खसंतोरे अलांत फार चांगले म्हणे ।
 न आलियास मग आम्ही आणूं तुम्हां बुरेपणे ॥ ३५ ॥
 बाई भ्यालि अंतरीं म्हणे हे अब्रु घेतिल ।
 करूनियां जुलूम दत्त चिमा अपास देतिल ॥
 अबरु टिके कशी एतदर्थी बाई हो भारी ।
 चिमा अपाविधान समर्थी खेद अंतरीं करी ॥ ३६ ॥

या चार क्षोकांवरून यशोदाबाईवर परशुरामभाऊनीं कसा जुलूम केला, हें अगदीं स्पष्ट दिसत आहे. सातारच्या महाराजांकडून ‘बळेच’ पेशवाईचीं वळ्ये आणून, बाजीरावास विश्वासघातानें शिंद्यांच्या लष्करांत पाठवून, चिमाजी अप्पास दुरुच्छरे बोद्धन, परशुरामभाऊनीं जी अपकीर्तीची इमारत उभारली, तिजवर, यशोदाबाईस, तिची अब्रु घेण्याचा धाक घालून त्यांनी कळसच चढविला असें म्हटले पाहिजे ! वरे, इतक्या जुलमानें उभारलेल्या या कारस्थानाचा शेवट तरी चांगला झाला असता, तर गोष्ट थोडीशी निराळी होती, पण तसेही झाले नाहीं. शिंद्यानीं चिमाजी अप्पाचें दत्तविधान रद करून पुनः बाजीरावास पेशवाई दिली व भाऊंचा

ब्यूह सपशेळ ढांसळून टाकला. एकंदरीत, नीति व मुत्सदेगिरी या दोन्ही दृष्टीनीं भाऊचे आचरण गईणीयच दिसते. असो.

सहाव्या अध्यायांत दुष्काळाचे वर्णन दिले आहे, तें तर अंगावर शहारे भाणणारे आहे. या दुष्काळाचे भविष्य ‘चिंतामणि जोशी’ नामक एका ज्योतिषाने पूर्वीच कखून ठेवले होते असें फंदी म्हणतातः—
ओँव्या.

‘पूर्वी भाकित होते जाणे जोशी । की पुढे येईल रुद्रवंशी ।
काळ पडेल दक्षिणदेशी । वर्णसंकर होईल ॥ ४ ॥
राज्यांत माजेल धुमाळी । घरोघर आपल्या होतील बळी ।
बळी तोच कान पिळी । महा अनर्थ होईल ॥ ५ ॥
पाळणे लागतील डोंगरी । मनुष्ये पळतील गिरीकंदरी ।
विसा पंचविसा कोसांवरी । वस्तीलागी एक प्राम ॥ ६ ॥
सहस घरांची वस्ती जेथे । दहा पांच घरे राहतील तेथे ।
खून पडावे मार्गपंथे । तें तें आले अनुभवा ॥ ७ ॥
डोंगरावरी लागेल दिवा । गांवात भुंकतील भालुवा ।
हें आवडेल महादेवा । रुद्रवंशी लागतांची ॥ ८ ॥
याला जो असत्य म्हणेल कोणी । मग मी करीन लाची पुरवणी ।
तरीच हा जोशी चिंतामणी । हें वाक्य माझे सत्य जाणा ॥ ९ ॥

हा चिंतामणि जोशी मोठा नामांकित ज्योतिषी होऊन गेला असावा, असें वाटते. ‘चिंतामणी शकुनवंती’ या नांवाचे एक हस्ताळिखित पुस्तक माझ्या संप्रदीन आहे, त्याचा कर्ता हाच चिंतामणि जोशी असण्याचा संभव आहे. या पुस्तकाची भाषा दोन अडीचशे वर्षांपूर्वीची दिसते. असो.

बाजीरावाच्या कारकीदांतस्या या बंडाचे व दुष्काळाचे वर्णन फंदीच्याच शब्दांनी येथे देतो.

असो, पुढे बंडाला आरंभ झाला । जोही ज्याच्या गृहांत गेला ।
 घरधनीच होऊनि उभा ठेला । यजमान जैसा तस्कर ॥ १ ॥

ज्यास जी वस्तु आवडावी । तितुकी त्यानें सावडावी ।
 मना जे नावडावी । ते ठेबावी घरधन्यास ॥ २ ॥

दह्यातुपाची चारूळी । भक्षुनी भरावी थारोळी ।
 घरधनी मारितां आरोळी । आधीं त्याजला चोपावे ॥ ३ ॥

मग त्याची गृहस्वामिनी । करीत भोंवती शंखध्वनी ।
 तों तिची बांधूनियां वेणी । मार देती फरमासी ॥ ४ ॥

लावूनियां दरवाजा । यथासांग घालिती पूजा ।
 तेथें ईश्वराखेरीज दुजा । कोण त्याला वांचवी ॥ ५ ॥

हरतङ्हेचे मार यावे । ताऊनियां तस तवे ।
 मोठमोठाले नखरी नवे । उभे करावे त्यावरी ॥ ६ ॥

कर्णघ्राणी दाऱु भरिती । वरूनि बत्ती लाविती ।
 तिळमात्र दया नुपजे चित्ती । शिवाय कुरधोळ्या वेगळ्या ॥ ७ ॥

शें दोनशांस करावे ओणवे । उडून त्यांवरी वैसावे ।
 राख मिर्ची घालूनि यावे । तोबरे मुखी घोळ्यांच्या ॥ ८ ॥

अशक्ताची करावी घोडी । वर बसवावा जड गडी ।
 स्वस्थपणे ओढीत शुडगुडी । तोंड झोडी चाबकाने ॥ ९ ॥

चराटाची सरासरी । त्याची करावी गळसरी ।
 मग तो ढोके वटारी । प्राण जाऊं पाहतो ॥ १० ॥

खटमार म्हणजे जगविख्यात । वरकड मार त्याचे आश्रित ।
 ही दूम ईश्वरे अनश्रुत । कोदूनि काढिली कळेना ॥ ११ ॥

इंद्रियाते बांधोनीं दोरी । उचलूनी त्याचे तराजू करी ।
 एक येतां जातां मारी । कोठवरी सोसाव्या यातना ॥ १२ ॥

कांकडे घेऊनियां आपुले हातीं । समग्र दाढी मिशा जाळिती ।
 एक मोचासुद्धा हाणिती । मुखावरी त्राक्षणाच्या ॥ १३ ॥

मुखावाटे वाहे रुधिर । तों पुनः मारिती वारंवार ।
 आरडताती जैसे ढोर । हे उपचार शरीराचे ॥ १४ ॥

पायांस बांधावी चन्हाठें । ज्ञाडासी बांधिती उफराठे ।
 मग ते ब्राह्मण अथवा मराठे । कोण तेथें निवडितो ? ॥ १५ ॥
 अभिहोत्र यांच्या यश्कुळंडी । कोपोनी रांधिती अजामुंडी ।
 ह्योमशाळेमार्जी धुंडी । घरधनी कोठें धरा हो ॥ १६ ॥
 घरदार लुटावें सर्वपरी । घरधनीच घरावा विगारी ।
 बायका मुले लहान थोरी । विगारी अवध्यांनी पैंचवावी ॥ १७ ॥
 घरें लुट्टनियां विगारी न्यावे । मुकार्मी ज्ञाडासी बांधावे ।
 आणिकही त्यांजला पुसावें । दौलत कोठें दाखवा ॥ १८ ॥
 मग ते बोलतां दीनवदन । दौलत आणिली आपण ।
 आतां आमुचे प्राण । मस्तके ठेविती पायावरी ॥ १९ ॥
 तइचं मस्तक धरूनि त्यांनी । आपटित असावें मेदिनी ।
 हाय हाय म्हणोनी । प्राण जाती कैकांचे ॥ २० ॥
 तथापि त्याला न सोडिती । राहिले त्यांसही तोडिती ।
 माकडहाडे मोडिती । कुठार जैसी काष्ठावरी २१ ॥
 आलें जैसें पिरगळावें । तैसें मनुष्य धरूनि मुरगळावें ।
 गळ्यांत बांधोनियां दावें । ओढावें जैसें भेढळू ॥ २२ ॥
 एक नासिक पिरगाळिती । एक उगेच गालोरे घेती ।
 एक उदूनियां वैसती । घोड्यापरी माणसावरी ॥ २३ ॥
 समय पातला उफराटा । ज्याचे सदनीं सुवर्णसांठा ।
 त्याला अपवाद पिठाचा तोटा । दोन प्रहराची श्रांती त्याला ॥ २४ ॥
 लुटांची वळें अपरिमित । महारपोरयांस ज्ञालीं प्रास ।
 परंतु पांघरावयाची पूत । काय त्याला ठाउकी ॥ २५ ॥
 मस्तकीं गुंडाळिती पितांबर । लुगडेंच पांघरती वेडे पीर ।
 बायकांचे अलंकार । गळ्यांत घालावे आपुल्या ॥ २६ ॥
 ह्यार पुतळ्यांचे घालिती गळां । भाषेत आपुल्या सांगे सकळां ।
 कांहीं आहेत सुनेच्या माळा । दुसऱ्या लेहल्या दुलडी ॥ २७ ॥
 कोलदाडे घालेनियां एकसरीं । ज्ञाडासी टांगिताती हारोहारी ।
 जळत काढें घालिती शिरी । मांस तोडिती सांडसानें ॥ २८ ॥

दुधारी ठेवावीं वक्षस्थळीं । एक उगाच बोटे मुरगाळी ।
 एक नाकपुडी पिरगाळी । एक निपसितो दाढीमिशा ॥ ३९ ॥

एकदांचि धरोनियां शैं दोनशें । बळदांत कोङावीं माणसें ।
 पुनः त्यांचें स्मरणहि नसे । जीवंत किंवा मेले ते ॥ ३० ॥

कैसेही शक्तिवान् असेल मनुज । तें शक्त्यनुसार उचलील ओझें ।
 पहिल्वान मस्तकीं सहज । गज कैसा घेर्इल ॥ ३१ ॥

पोहणार नेला समुद्रतीरीं । म्हणे परत जाऊनि ये माधारी ।
 लक्ष मनुष्यांचें अन्न पात्रीं । बलिष्ठ तेथें काय करी? ॥ ३२ ॥

असो, पुरुषाची जेव्हां ऐशी दशा । मग ठेविल्या असतील खिया कैशा ।
 मनास ज्याच्या आवडेल जैशा । त्यानें तैशा भोगाव्या ॥ ३३ ॥

चांगल्या अथवा ओंगळी । ज्यास जी मिळे क्षुधाकाळी ।
 तोच तिला कवटाळी । अताराचे सन्मुख ॥ ३४ ॥

तो अविचार सांगतां यथायुक्त । दोष घडेल आणि वाढेल प्रंथ ।
 हे अविचाराचे पर्वत । कोठवरी सांगावे ॥ ३५ ॥

अन्न न मिळे मनुष्यांते । कोऱ्यावधि पडलीं प्रेते ।
 जननी आपुलिया बाळकाते । हिरवेंच लागे भक्षावया ॥ ३६ ॥

वृक्षास न राहे एक पर्ण । मग अपक राहतील कोरून ।
 सोतरोठे बरबडे भक्षून । तरी वांचले नाहींत ॥ ३७ ॥

वृषभ धेनु सूकर श्वाने । मज्र मंडूक गणपतीवाहने ।
 सर्वही भक्षिले भिकान्याने । शेवटीं प्राण गेले हो ॥ ३८ ॥

असंख्यात पर्वताचे पर्वत । बिदोबिदीं शिरें लोळत ।
 काक घारी श्वान बहुत । प्रेतालागीं तुडविती ॥ ३९ ॥

असें जें भक्षूं नये तें भाक्षिले । शेवटीं ईश्वरीं उपेक्षिले ।
 त्यातून चवधाई रक्षिले । तीन हिस्से गतप्राण ॥ ४० ॥

हातानें तोलावें सुवर्ण । धान्य मोजावें ताजव्यानें ।
 अच्छेडे दीडपाव दाणे । रुपयाचे तेहीं न मिळती ॥ ४१ ॥

अन्नावांचून चालले प्राण । लोक जाहले ते निर्धन ।
 मायांच्या गळां मिठी घालोन । मुले वाळे आकंदती ॥ ४२ ॥

अन्नाकरितां प्राण गेले । अधम कैंचे रस्यत मेले ।
 तेथें भिकारी अवतरले । त्या प्रेताल भक्षावया ॥ ४३ ॥

जैसे दाणे काढिती कणसाचे । मग काय प्रयोजन विटोरियाचे ।
 तैसें मांस रक्त भक्षावें त्याचें । सांपळे हाडाचे लोळती ॥ ४४ ॥

तें मांस ज्यानें भक्षिले । सर्वेचि त्याचे प्राण गेले ।
 असो ऐसे लक्षानुलक्ष मेले । गणित कोणा न करवे ॥ ४५ ॥

कोणी गृहस्थ ठेवावा चाकरी । तो चोरूनि आधी भक्षितो भाकरी ।
 इतकी धान्याची अखेरी । कधीं पाहिली न ऐकिली ॥ ४६ ॥

खी पाहतसे भ्रताराचें मढें । तिच्याही न पाहवे पोटाकडे ।
 तान्हें लेंकरूंही न घेववे कडे । त्याचीही आस्था सोडिली ॥ ४७ ॥

कोण प्रेताला ओढितो ? । येथें अवघ्यांचा प्राण जातो ।
 कोण कोणाचा समाचार घेतो ? । यांत वांचतो कोणता ? ॥ ४८ ॥

इतके वर्णन देऊन अनंतफंदी म्हणतातः—

महा अभिमानी देखण्या नारी । त्या घरोघर लागल्या दाण्यावारी ।
 घरधनी वरूनि काळ्या मारी । मग अभिमान कोठे राहिला ! ॥ ४९ ॥

बंड आणि महर्घतेचा संयोग । या उभयतांचा घडतां योग ।
 प्रलय झाला यथासांग । रुसावयाला जागा न ठेविली ॥ ५० ॥

स्वामीचा जे घात योजिती । शेवट त्यांच्या ऐशा गती ।
 सत्क्रियेसी न जागती । ते अधोगर्तीं मरताती ॥ ५१ ॥

वरील वर्णन वाचून, त्यांत अतिशयोक्तिचा भाग फार आहे, असें
 कित्येकांस वाटण्याचा संभव आहे; पण अनंतफंदी म्हणतातः—

‘प्रताप असे यक्किचित । परंतु कवीचा लाघव बहुत ।
 तैसा येथे अनर्थ अन्यद्दुत । कवीनें यक्किचित वर्णिले ॥’

असा भयंकर छल सहन करून दगदगलेल्या महाराष्ट्रीयांनी
 शांततामय इंप्रजी राजसत्तेचा अभिनंदनपूर्वक स्त्रीकार केला यांत
 आश्र्वये तें काय ?

असें सांगतात की, रावबाजीनी एकदां आपणावर काही कविता
ल्रष्यास फंदोंस सांगितले. त्यावेळी फंदीनी खालील ओऱ्या
चून म्हटल्याः—

‘ वडिलाचे हातचे चाकर । खांस न मिळे भाकर ।
अजागळ ते तूप साकर । चारूनि व्यर्थ पोशिले ॥ १ ॥
सत्पात्राचा त्रास मनी । उपजे प्रभूचे मनांतूनि ।
ज्या पुरुषास न पुसे कोणी । आधीं त्याला भजावे ॥ २ ॥
तट ज्यास न मिळे कधीं । पालखी यावी तयास आधीं ।
मडके टाकूनि भांज्यांत रांधी । ताट वाढ्या भोजना ॥ ३ ॥
द्रव्य देवोनि आणिक आणिक । नवे तितके केले धनिक ।
जुन्याची तिंबुनि कणिक । राज्य आपुले हरविले ॥ ४ ॥
जो पायलीची खाईल क्षिप्रा । पालखी यावी तया विप्रा ।
निरक्षर एखाड्या विप्रा । त्याला क्षिप्रा चारावी ॥ ५ ॥
एके दिवशीं व्हावी खुशाली । स्वारी पुढे शंभर मशाली ।
एके दिवशीं जैशी निशा आली । मशाल एकही नसावी ॥ ६ ॥
मेण्यांत बसावें जाउनी । कपाटे ध्यावीं लावुनी ।
स्वरूप कोणा न दाखवूनी । जागे किंवा निजले कळेना ॥ ७ ॥
हुताशनीच्या सुंदर गांव्या । शेरशेर साकरेच्या पेव्या ।
विप्रकंठीं जैशा धंव्या । उग्याच कंठ्या घालाव्या ॥ ८ ॥
तशाच राख्या जबरदस्त । सांभाळितां जड होती हस्त ।
दौलत लळनि केली फस्त । हस्त च्छूंकडे फिरविला ॥ ९ ॥
तुरा शिरीं केवढा तरी । बहुतचि मोठा चक्राकारी ॥
हार गजे नखरेदारी । सोंगापरी दिसावें ॥ १० ॥
हात हात रेशमी धोतरजोडे । चालतां ओळें च्छूंकडे ।
आंगवण दहादां पडे । चरणी खडे रुतताती ॥ ११ ॥
पोषाग दिधले बाजीरावें । मोच्यांस पैका कोठे आहे? ।
तैसेंव अनवाणी चालताहे । शाळी अथवा अशाळी ॥ १२ ॥

घडीत व्हावें कोधयुक्त । घडीत व्हावें आनंदभरित ।
 घडीत व्हावें कृपण बहुत । घडीत उंदांर कर्णापरी ॥ १३ ॥
 घडीत व्हावी सौम्य मुद्रा । घडीत यावा कोप रुद्रा :
 घडीत ध्यावी क्षणैक निद्रा । स्वेच्छाचारी प्रभु हा ॥ १४ ॥

हे वर्णन वाचून ज्यास हसू येणार नाहीं असा गंभीर मनुष्य क्वचित्तच सांपडेल. आख्यायिकेंत सांगितल्याप्रमाणे फंदीबुवांनी ह्या ओव्या बाजीरावांस प्रत्यक्ष ऐकविल्या असतील, ही गोष्ट संभवनीय दिसत नाहीं. शिवाय, ‘राज्य आपुले हरविले’ या वाक्यावरून, बाजीरावसाहेब पेशवे पदभूष्ट झाल्यावर फंदीनी या ओव्या रचिल्या असल्या पाहिजेत, हे उघड होते. इ० स० १८१८ त पेशवाई बुडाली व इ० स० १८१९ त फंदीबुवा कैलासवासी झाले; या काळाच्या दरम्यान केव्हां तरी वरील ओव्या रचिल्या असाव्यात.

खड्याच्या लढाईवरचा फंदीचा पोवाडा प्रसिद्धच आहे. ह्या पोवाड्यावरून व इतर उद्धारावरून श्रीमंत सवाई माधवराव पेशव्यांसंबंधानें फंदीची भोटी पूज्यबुद्धि दिसते. पुढीक चरण पहाः—

‘सवाई, माधवराव सवाई भाग्योदय ज्याचे पदरीं।

यशवंत श्रीमंत पेशवे अपेश तेथें पाणी भरी ॥’

पेशव्याप्रमाणेच नाना फडणवीस, यशवंतराव होळकर, फत्तेसिंग गायकवाड, चिंतामणराव पटवर्धन, बाळासाहेब पटवर्धन इत्यादि ऐतिहासिक पुरुषांवर अनंतफंदीनीं केलेले फटके प्रसिद्ध आहेत. या फटक्यांत त्या त्या पुरुषाच्या स्तुतीवरोवरच थोड्याशा व्यंजनेने त्यांच्या दुर्गुणांचे व दुष्कृत्यांचेही दिद्धर्शन करण्यास फंदीनीं कमी केलेले नाहीं. तथापि धाक्क्या बाजीरावांसंबंधाने अनंतफंदी व त्यांचे चिरंजीव सवाईफंदी यांनी जसा तिरस्कार प्रदर्शित केला आहे, तसा दुसऱ्या कोणत्याही पुरुषासंबंधाने केलेला नाहीं.

सर्वाईं फंदीकृत रावबाजीचा पोवाडा.

उद्धा केशरी टिळा कस्तुरी कमालखानी हार गजरे ।
गहेनाजि बहेनाजि अक्षयीं जवळ पालखीच्या हुजरे ॥
जुनीं माणसें तीं कणसाला महाग गैर खाची बुज रे ।
चार चटारी भटारि हलके जाणुनि घे अलबत मुजरे ॥
सुंदर छी दुसऱ्याची तिसरा..... ॥ १ ॥
शाल्योदन मिष्ठान भोगता सवा शेर ज्याचा सवता ।
चौविस वर्षे चैन भोगिली राज्यकांति जाणुन नवता ॥ धु० ॥

* * * * *

दौलतींस बाजीराय करील अपाय म्हणत होते नाना ।
खेळ करूनि उफराटा वरवंदा रयतेच्या भंवता ॥ २ ॥
कुलकळा त्रिबकर्जी ढेंगुळ अगदि राहिले दिडबोट ।
पंढरपुरां महाद्वारां शाळी ठार केले कर्मच खोर्टे ॥
चौकुन मग विचकोचा तोवा हाय सुकुन गेले ओठ ।
आळ येतांच चंडाळ गडावर पदरि काय पडला धोठ ॥
सर्वांची रग जिरलि म्हणुनि ताळि भरलि आला दीप मालवता ।
फंदी मूल झणे असति विरस कां गादि पुण्याची घालवतां ॥ ३ ॥

पुढील फटक्यांत गायकवाडी आणि पेशवाई व बडोदें आणि पुणे
यांची तुळना व वर्णन हीं फार मार्मिकपणे केलीं असून, त्यांच्या रुन
फंदीचे सुक्षमावलोकन व व्यवहारचातुर्य उत्तम प्रकारे व्यक्त होते,

फत्तेसिंग गायकवाडांचा पोवाडा.

पुण्यांत बाजीराय, बडोदांत फत्तेसिंग महाराज ।
उदार स्वामी सेवक त्यांना कर्णीकी उपमा साजे ॥ धु० ॥
इकडे अमृतराय वडील, तिकडेही आनंदराय दादा ।
इकडे प्रभु बाजिराय, तिकडे फत्तेसिंहसाहेब जादा ॥
इकडे आप्पासाहेब तिकडे, महाराज स्थाजी उमदा ।
इकडे पांच चार वाडे, तिकडेही तसाच महाल जुदा ॥

१०

इकडे स्वामीचाकरीस पलटणे, तिकडे सेवक इंग्रज ।
 उदार स्वामी सेवक त्यांनां कर्णाची उपमा साजे ॥ १ ॥

इकडे स्वार शिपाई, तिकडेहि तसेच थोडेबहुत ।
 इकडे श्रावणमासे दक्षिणा, तिकडेही धर्म होत ॥

इकडे आल्यागेल्याचा आदर करितात यथास्थित श्रीमंत ।
 तिकडेही जो आला गुणिजन तो नाहीं गेला रिक्हस्त ॥

इकडे पेशवे, तिकडे गायकवाड उभयतांही शिरताज ।
 उदार स्वामी सेवक० ॥ २ ॥

इकडे भरगच्ची पांघरुणे, तिकडेही त्याहून चढी ।
 इकडे अनशांतिचा तडाखा, तिकडेही चालू खिचडी ॥

इकडे आदितवार बुधवार तिकडेही मांडवीत घडामोडी ।
 इकडे मुळामुठा, तिकडे विश्वामित्री जोडी ॥

इकडे तलाव पर्वतीचा, तिकडे सुरसागर नांव गाजे ॥
 उदार स्वामी सेवक त्यांना० ॥ ३ ॥

इकडे भूमिवर अंथरुण, तिकडे रोतिमुळे घरोघर खाटा ।
 इकडे पैका पुष्कल, तिकडेही सुवर्णाच्या लाटा ॥

इकडे जुनावाडा, तिकडेही लहरिपुन्याचा वोभाटा ।
 इकडे पुरण वरण, तिकडे चुरमा, क्वचित् वरवंटा पाटा ।
 इकडे पैठणी लफे, तिकडे उशाज्ञवळ अमदाबाद ॥

उदार स्वामी सेवक० ॥ ४ ॥

इकडे हत्ती घोडे पालख्या, तिकडेही कमती नाहीं ।
 इकडे रावबाजी, तिकडे फतेसिंगानी दाहिदुराई ।
 इकडे जोगेश्वरी, तिकडेही दैवत बेचराई ।
 इकडे देवस्थाने, तिकडेही तशीच सांगूं काई
 इकडे लोक दक्षिणी, तिकडे गुजराथी न्यारि मिजाज ॥

उदार स्वामी सेवक० ॥ ५ ॥

इकडे उत्साह गणपतिचा, तिकडे तशीच चंपाषष्ठी ।
 इकडे हरदासांच्या बिदाग्या, तिकडे तशाच भरमुष्टी ।

इकडे मेघडंबरी, तिकडे तर्शीच पहा जा वर्णे ।

इकडे ओंकोरेश्वर, तिकडे मुक्तेश्वर नवीच सुधी ।

इकडे दिगगज पहिलवान, तिकडे जेठी कुस्ती रोज ॥

उदार स्वामी सेवक० ॥ ६ ॥

इकडे नाना फडणिस, तिकडे सिताराम दिवाण गाजी ।

इकडे पंत सदाशिव, तिकडे शाक्ती गंगाधर दात्री ।

इकडे बागमळे, तिकडे हरजिन्नस शाखभाजी ।

इकडे माती, तिकडे रेती हारफेर जमिनीमाजी ।

इकडे हौद पाण्याचे, तिकडे कुव्यावर मोठी मौज ॥

उदार स्वामी सेवक० ॥ ७ ॥

इकडे रावबाजी पंढरीस आषाढि यात्रे जातात ।

तिकडे विसां कोसांवर डाकुरजी पंढरिनाथ ।

इकडे गंगा जवळ, तिकडेही तसेच रेवातीर्थ ।

इकडे तसेच तिकडे वटाव दोन्हीकडला यथार्थ ।

इकडे कडेतोडेवाले, तिकडेही तशीच लहज ।

इकडे अनंतफंदी, तिकडेही जाऊनि आला सहज ।

उदार स्वामी सेवक खानांना० ॥ ८ ॥

फंदीबुवांनीं हा फटका रचला, त्यावेळीं गंगाधर शाहृशांचा खून झाला
नव्हता व पुण्याचा राज्य—कारभार नानाफडणीस यांच्याकडेच होता
अर्थात् बाजीरावासंबंधाने फंदीचे मन त्यावेळीं फारसे कलुषित
झालेले नसव्यामुळे, वरील फटक्यांत बाजीरावांची स्तुतीच केलेली
आढळते. शेवटच्या चरणांतले ‘इकडे अनंतफंदी, तिकडेही जाऊनि
आला सहज’ हें वाक्य फार मौजेचे आहे, यांत संशय नाहीं.

फंदीबुवांस आपल्या कवित्वाचा केवढा अभिमान वाटत होता इं
त्यांच्या पुढील उद्घारांवरून समजेलः—

‘विवेकी विचार सारासार । कविता अनंतफंदी करी ।’

ताळ सूर नमुदा लागली ॥’

‘अनंतफंदीचे छंद जखमा जशा जिब्हारीं शब्दाच्या ।’

‘अनंतफंदीचे छंद ऐकतां लढाई झाली ही सारी’

‘फंदी मलिकचा ठिकाण *पोखरिशी ।

करि अभंग लावण्या धाक पडे वैन्यासी ॥’

‘फंदि अनंताचि लपेट झपेट ही विकट विकट धरणी ।’

‘गावयास अनंतफंदीचे फटके मार्गे सरुं नको ।’

‘फंदी अनंताची कविता सर्वाई सोटा रे सोटा ॥’

अनंतफंदीची ‘चंद्रावळी’ ची लावणी मोठी असून फार सुरस आणि बहारीची आहे; पण तीत शृंगाररसाचा थोडासा अतिरेक झालेला असल्यामुळे ती येथे उत्तरुन घेतली नाही. फंदीच्या हिंदुस्थानी लावण्याही सरस आहेत. असो. शेवटीं फंदीबुवांची एक उपदेशपर लावणी येथे देऊन हें चरित्र पुरें करितोः—

येउं दे वाचे नाम देवाचे अष्टौ प्रहरा शिव हर हर ॥ धु० ॥

दे टाकुनि हे छंद वाउगे फंद विषयाची काय मजा ।

हरिनामाची लावि ध्वजा ॥ असार हा संसार त्यजा ।

तमोगुणाला याच रजा । रजसत्वाची करीं पूजा ।

क्षमा शांति मर्नि धरीत जा । भगवीं वस्त्रे करीं पोटभर

मिक्षा मार्गे घर घर घर ॥ १ ॥

परोपकारा शरीर द्विजावें जैसा मैलागिरी चंदन ।

कर सज्जनचरणीं वंदन । सा शत्रूंचे करिं कंदन ।

गृहवैभव वाजी स्थंदन । अशाश्वर्तीं ह्या हो धुंद न ।

आठविं मर्नि दशरथनंदन । अनंतफंदी घालि विहूल;

गरके गर गर गर ॥ २ ॥

* यांत ‘मलिकफंदीचा’ उल्लेख असून, ते ‘पोखरी’ येथे राहत असत असें दिसतों.

होनाजीबाळा।

ह्या कवीची 'घनश्यामसुंदरा श्रीधरा अरुणोदय ज्ञाला' ही सुंदर भूपाळी ज्यानें ऐकली नाहीं, असा महाराष्ट्रीय विरळा. रा० देवळ यांनी आपल्या शारदा नाटकातल्या 'जरी कुणा श्रीमंताची सून होय शारदा' ह्या लोकप्रिय पदाची रचना ज्या मूळ पदाच्या चालीवर केळी आहे तें 'राधे हा मुकुंद कडिये उचलोनि घेई घेई' हें पद्यही होनाजीबाळाचेंच होय. महाराष्ट्रातल्या अत्यंत प्रतिभासंपन्न कवीपैकी होनाजीबाळा हे एक होत. पेशवाईच्या शेवटच्या अम-दानींत होनाजीबाळाचें नांव सगळ्या महाराष्ट्रात दुमदुमून राहिले होते. सोलापुरास रामजोशी, कोंकण प्रांतांत प्रभाकर, गंगथडींत परशुराम शाहीर, संगमनेरास अनंतफंदी व पुणे प्रांतांत होनाजीबाळा आणि सगनभाऊ ही सगळी मंडळी समकाळीन होती; व ह्या सर्वांनी मराठी वाड्मयांत आपल्या कवित्वानें जी भर घातली आहे, तीमुळे त्या वाड्मयाचें स्वरूप थोडे तरी बदलल्याशिवाय राहिले नाहीं.

धाकटया बाजीरावसाहेबांच्या कारकीर्दींत लावण्या करणारे मराठी कवि आणि शाहीर प्रथमतः उद्यास आले. बैठकीच्या लावण्या रागाताळांत रचून त्या आपणास कोणी महणून दाखविल्यास आपण मोळ्या आनंदानें ऐकूऱ असें बाजीराव एकदां म्हणाले होते; व ही लांची इच्छा शेवटी होनाजीबाळा यांनी पूर्ण केली. बाजीराव-साहेबांस तमाशे एकण्याचा भारी छंद असे; नटाचें तोंड आणि त्यानें केलेले हावभाव, बाजीरावसाहेब मोळ्या कौतुकानें पाहत असत. बाजीरावांचेपूर्वी तमाशे फारसे प्रचारांत नव्हते; त्या कलेची पूर्णता व उत्कर्ष बाजीरावांचेच कारकीर्दींत ज्ञाला. बडोद्याचे खंडेराव महाराज गायकवाड यांनीही तमासगीर लोकांस बरेच उत्तेजन दिले.

होनाजीबाळा हे जातीचे गवळी; त्यांचे आढळनाव शिळारखाने. त्यांचे आजोबा साताप्पा गवळी. हे पुणे येथेच राहात असत व ते स्वतः लावण्या रचून स्या म्हणत असत. ह्यास शंकरांचे वरप्रदान होते, असे सांगतात. साताप्पांची समाधि पुणे येथे संगमावर हरनाम-गिरीचे घाटावर आहे, त्या स्थळास शांतिंग म्हणतात. ह्या लिंगापुढे, श्रावणमासांत प्रत्येक सोमवारीं तमासगीर लोक हजिरी देतात, असे ऐकतो. साताप्पांस तीन मुलगे होते; बाळा, कुशाबा आणि सयाजी. ह्यापैकीं बाळा हा कवि व गवई होता. बाळाचा साथीदार बहिरु रंगारी. ह्या दोघांचे नांवाच्या पुष्कळ लावण्या प्रसिद्ध असून, त्यांत ‘बाळाबहिरु’ अशी नावे आढळतात. ‘होनाजीबाळा’ या नांवांचा प्रकारसुद्धां असाच आहे. होनाजीस त्यांचे घरची मंडळी होनाप्पा म्हणत असत, व त्याचा सोबती बाळा इंशीपी कारंजकर या नांवाचा एक गुणी मनुष्य होता. हे दोन्ही मित्र एके बैठकीत असत्यामुळे व तमाशांत त्यांची नेहमीं जोडी असत्यामुळे पेशव्यांचे व इतर लोक त्या दोघांस ‘होनाजीबाळा’ या नांवानें संबोधीत असत. होनाजीनींही आपल्या लावण्यांत सर्वत्र याच नांवाचा उल्लेख केला आहे. होनाजीचा चुलता बाळा व त्याचा साथीदार बहिरु हे चांगले गवयी असून, साताप्पाच्या मागें त्यांचे नांव बाळानें चांगले राखिले. ह्याच्या सर्व लावण्या बैठकीच्या आहेत. होनाजीनींही आपल्या आजोबांचे व चुलत्यांचे अनुकरण करून लावण्या रचण्यास प्रारंभ केला. फडावरील ज्या उंच स्वराच्या लावण्या असतात, त्या होनाजीनीं कधीं म्हटव्या नाहींत. भैरवी रागांत पहाटेच्या सुरावर लावणी म्हणण्यासंबंधानें होनाजीची कार प्रस्थाति असे. पेशवाईच्या अखेरीस पुण्यांत शुक्रवारांतून दोन प्रहर रात्री, बावनखणीवरून जातांना तेथील वारागनांचे जे रागबद्ध सुस्वर आलाप ऐकू येत असत, ते हळूहळू बंद

यदून, एकदम डफावर थाप पडली ! पुण्यपत्तनस्थ विश्वयोषितांच्या कन्यका, रागदारीच्या सुरात गाण्यासाठी ख्याल, टप्पे वगैरे चिजा शिकत असत, त्यांना शेवटी होनाजी बाळांच्या लावण्या शिकण्याचा प्रसंग आला ! त्या वेळच्या ह्या गायनक्रांतीविषयीं एके ठिकाणी असें म्हटले आहे कीं, ‘रात्रीस रस्यात आणि बोलांत फिरणाऱ्या विलासी लोकांचीं मने आपणाकडे ओदून घेणाऱ्या चिमणी, साळू, मैना यांच्या कंठात होनाजीबाळाने घातलेले खडे सूर आणि फौजे-कडील शिलेदार, बारगीर, शिपाई आणि शहरातील सुखवस्तु शिंपी, माळी, सराफ, दुकानदार यांस रिज्जविष्यासाठीं बहिरू, मव्हारी, धोंडीबापू, सगनभाऊ, आणि रामा गोंधळी यांनी सज-विलेले ढफतुणतुण्याचे तमाशे आणि कलगी तुऱ्याचीं भांडणे; हे सर्व थाट रावबाजीच्या उल्लसित मनोवृत्तीच्या प्रेरणेने पुणे शहरात जेथें तेथ गाजून राहिले होते. मग ‘यथा राजा तथा प्रत्ना’ या न्यायाने त्या प्रेरणेचा अंमल सर्व पेशवाईत पसरला नसेल असें संभवत नाहीं. त्या काळीं सर्व गुणीजनांचे आशेने भरलेले डोळे पुणे शहराकडे लागले असून, त्या शहराने जो कित्ता घातला होता, त्याची नक्कल जेथें तेथें होऊन कियेक ठिकाणी त्या नक्कलेवर ताण करणारे उमेदवारही निपजूं लागले.’

होनाजीबाळांवर पेशव्यांची इतकी मर्जी बसली होती कीं, त्यांज-कडून त्यांस शेळे, दुपेटे, आणि रोकड पैसा किती तरी मिळाला. हें द्रव्य होनाजीनीं त्रिंबकजी डेंगळ्याच्या घरी ठेविले होतें. पुढे त्रिंबकजीवर पटवधनशास्त्र यांचा खुन केल्याचा आरोप येऊन त्याच्या संपत्तीची विल्हेवाट लागली, त्यांतच होनाजीबाळांच्या संपत्तीचीही वाताहत झाली. शुक्रवारांत भातकरांच्या हवेलीसमोर पूर्वेस मारुतीचे देवालय आहे, त्याचे शेजारीच त्रिंबकजी डेंगळ्याचा वाढा होता. त्या वाढ्यांत होनाजीबाळांची म्हणून एक निराळीच खोली

असे, तेथें लांची बैठक असे. तेथेच डफ, तंबोरी, मंजिरी इत्यादि तमाशाचीं वार्द्ये असून, त्याच खोलीत ते आपली मिळकतही ठेवीत असत. पण त्रिवकजीसारख्या दुष्ट मनुष्याच्या सानिध्याचें कल शेवटी लांस कसें मिळाले, हें वर सांगितलेंच आहे.

होनाजीबाळांचा शेवट थोड्याशा चमत्कारिक रतीने झाला. भाद्रपद कृष्णत्रयोदशीचे दिवशीं दोन प्रहरीं, होनाजींचे घरची सर्व मंडळी रानांत गेली आहे, अशी संधि साधून दोघां महारांनी होनाजींस वानवडीकडे फसवून बोलावून नेले व वानवडीच्या अळी-कडील रानांत आणखी कांहीं मारेकन्यांस जमवून, त्यांजकङ्गन होनाजींस त्यांनीं पुष्कळ मार देवविला. नंतर दोन प्रहर रात्र उलटख्यावर त्यांनीं होनाजींस शहरांत आदितवार पेठेच्या कौपन्यावर आणून ठेविले. असें करण्यांत त्या मारेकन्यांचा काय हेतु होता, हें बरोबर कोणी सांगत नाही. कोणी म्हणतात कीं त्या महारांकङ्गन होनाजींनी सात आठ रुपयांचें गवत घेतले होतें, त्यासंबंधाने बोलाचाली होऊन प्रकरण इतक्या विकोपास गेले. दुसरें कारण असें सांगतात कीं, त्यावेळच्या सर्व तमासगीर मंडळींत होनाजी-बाळांचे विशेष वर्चस्व असे व त्यामुळे पेशव्यांचे वाढ्यांतही त्यांला अधिक मान मिळत असे, हा प्रकार पाहून इतर तमासगीर होनाजींचा द्वेष करीत असत. ह्या द्वेषी लोकापैकींच कोणीतरी तमासगीराने होनाजीवर मारेकरी घातले असावे. भाद्रपद कृष्ण चतुर्दशीचे दिवशीं कांहीं नागरिकांनी होनाप्पास उचलून त्यांच्या घरीं पोचते केले. परंतु मारेकन्यांनी त्यांस इतके बेदम मारिले होतें कीं, त्या मारानें त्याच दिवशीं त्यांचा अंत झाला.

बाळाबहिरुची समाध सासवड येथे आहे, त्याप्रमाणे होनाजींची समाध पुर्णे येथे संगमावर होती, पण पुढे त्या जागेच्या मालकानें ती समाध काढून टाकून, त्या ठिकाणी खणेसाठी एक बेळाचें झाड

मात्र लाविले. हें झाड तेथील लोक अद्याप दाखविनात. होनाजी^५
बाळाच्या प्रेतसंस्कारास शहरांतले बहुतेक तमासगीर नदीवर गेले
होते. तेराव्या दिवशी, शहरांतील गवळी लोकांनी आपल्या जातीस
व सगळ्या तमासगिरांस भोजन घातले. त्या दिवसापासून, भाद्रपद
कृष्ण चतुर्दशीचे दिवशी गवळी आळीत होनाजीच्या वाड्यासमोर
शहरांतील सगळ्या तमासगिरांनी हजिरी देण्याचा परिगाठ पडला,
तो अद्याप चालू आहे.

होनाजीबाळांनी पेशवाईत बहुत द्रव्य मिळविले, पण ते
शेवटी कसें नष्ट झालें, हें मार्गे सांगितलेच आहे. एकं-
दरीत, होनाजीबाळांचे व्यवसायवंतु रामजोशी हे जसे शेवट-
पर्यंत फटिंग राहिले, तोच प्रकार होनाजीबाळांचाही झाला. पेशव्यां-
कडून होनापांस रोकड पैसा पुष्कळ मिळाला; परंतु कायमची
मिळकत काहीएक मिळाली नाही. होनापास दोन पुत्र होते;
कुशाबा आणि बाबाजी. कुशाबास गणपति आणि कोंडिबा असे
दोन पुत्र होते. कुशाबा आणि बाबाजी हे होनाजीच्या लावण्या
फार कुशलतेने म्हणत असत. यांच्या पुढील वंशजात ही कुशलता
कमी होत गेलेली आढळते. असो.

कोंडिणपुर येथे जो डोंगर आहे तो व त्या नोंवतालचे रान हीं
होनाजीबाळांस पेशव्यांनी इनाम दिली होती, असा लोकप्रवाद आहे;
पण त्यात काही तथ्यांश दिसत नाही. कारण या बाबतीत अशी
माहिती मिळते की, सवाई माघवराव पेशव्यांनी चौधरी गवळी
जातीच्या एका ल्हास सदर डोंगर गुरुं चारण्यासाठी इनाम दिला
असून, त्या ल्हाच्या घराण्याचा होनाजीबाळांच्या घराण्याशी पुढे शरीर-
संबंध ज्ञात्यामुळे, होनाजींची गुरेही त्याच रानांत चरावयास जाऊं
लागली. पुण्यांतील शनिवार वाड्यापुढे शिमग्यांत पांच दिवस तमाशा
करण्याबद्दल होनाजीबाळांस पेशव्यांकडून साळीना ३०० रुपये मिळत

असत. पुढे इंग्रजी ज्ञान्यावर देखील होनाजीचे मुलगे, बुधवार-वाड्यासमोर पांच दिवस तमाशा करीत असत व त्याबद्दल सरकारांतून त्यांस १०० रुपये मिळत असत, असे तेथील वृद्ध लोक सांगतात. बडोद्याचे थोरले सयाजीराव महाराज गायकवाड यांज-कळून होनाजींस दोनशे रुपयाचें वर्षासन मिळत असे. होनाजी-बाळांच्या पश्चात् ग्यानूपाड नारळवाला हा प्रतिवर्षी बडोद्यास जाऊन हें वर्षासन घेऊन येत असे. ग्यानूच्या मृत्यूनंतर हें वर्षासन बंद पडके.

होनाजीबाळांची एकंदर कविता बरीच आहे. यासंबंधाने रा. शंकर तुकाराम शाळिग्राम यांनी इ. स. १८७९ साली असें लिहिले आहे की, ‘त्यांच्या (होनाजीच्या) घरीं आज तो संग्रह शिळ्हक आहे, तो मात्र सर्व होनाजींचाच असेल असें वाटत नाहीं. कारण तो आमच्या अवलोकनांत आला आहे; त्यावरून असें वाटते कीं, इतके काम एका माणसाचे हातून उठावयाचे म्हणजे कठीणच आहे. तो संग्रह जुनाट मोडी लिरीत लिहिलेला असून फार अशुद्ध अणि खराब झालेला असा आहे. त्यांतून चाळून पाहतां पाहतां बाळा बहिस्त, साताप्पा यांच्याही पुष्कळ लावण्या आम्हांस आढळलव्या. यावरून असें वाटते कीं, होनाजी बाळाच्या आजोबांपासून संग्रह जो केला असेल तोही त्यांत असेल.’ होनाजी बाळांची बरीच कविता रा. शाळिग्राम यांनी प्रसिद्ध केली आहे; ही कविता बरीच अशुद्ध दिसते.

होनाजी बाळा मोठे विद्वान् होत असें नाहीं, तरी पण तत्काळीन मराठी भाषेचे ज्ञान त्यांस चांगले होते यांत संशय नाहीं. त्यांस संस्कृत भाषेचेही थोडेसे ज्ञान होते, असे त्यांच्या कवितेवरून दिसते. हिंदी व गुजराठी ह्या भाषाही त्यांस चांगलव्या अवगत होल्या. केवळ कवित्वाच्या दृष्टीने पाहिल्यास होनाजी बाळांची कविता

बरीच वरच्या दर्जाची ठरेल, यांत संशय नाही. अनंतफंदीसंबंधानें होनाजींचा फार चांगळा अभिप्राय होता, हे फंदीवर त्यांनी केलेल्या एका लावणीवरून स्पष्ट होते. ही लावणी याच प्रथांत अनंतफंदीच्या चरित्रात दिली आहे. होनाजी बाळांची ‘घनश्याम सुंदरा श्रीधरा’ ही एकच भूपाळी त्यांचे नांव महाराष्ट्रात कायम ठेवण्यास पुरेशी आहे. ही भूपाळी म्हणजे मराठी भाषेतील अस्सक कवित्वाचा एक उत्तम मासला होय. या भूपाळीवरून, होनाजीबाळा हे जरी शृंगारिक कविं होते, तरी ते प्रेमळ भक्तीही होते, ही गोष्ट लक्ष्यांत आत्माशिवाय राहात नाही. आमच्या जुन्या कर्वीत जें काय वैशिष्ट्य आहे, तें हेच होय. ईश्वरासंबंधानें खरें प्रेम मनांत बाणलेले असत्याशिवाय केवळ कवित्वाच्या आणि शब्दसौष्ठवाच्या जोरावर असलीं प्रेमळ पद्ये रचतां येणे कठीण आहे. आतां ही गोष्ट मात्र लक्ष्यांत टेविली पाहिजे कीं, होनाजीबाळांचा पेशा तमास-गिरीचा होता व ल्यास अनुसरून लोकाभिरुचीप्रमाणे आपल्या कवितेत शृंगाररसास प्राधान्य देणे ल्यास भाग पडले. होनाजी-बाळांस जर उत्तम प्रकारचे शिक्षण मिळालें असतें व उदरनिर्वाहासाठी तमासगिरीचे अवलंबन करण्याचे त्यांस कारण पडले नसतें, तर त्यांच्या हातून मुक्तेश्वर मोरोपंतांप्रमाणे अत्यंत उच्च प्रतीची कविता लिहिली गेली असती, यांत मुळीच संशय नाही. होनाजींची कवित्वशक्ति—प्रतिभा—उज्वळ आहे; पण शिक्षण व परिस्थिति यांच्या प्रतिकूळतेमुळे त्या उज्वळतेस किंचित अंधुकता आली आहे. लोकांस बोध आणि मनोरंजन यांचा लाभ एकसमयावच्छेदेकरून व्हावा, हा मुक्तेश्वर मोरोपंतांचा काव्यहेतु; व तात्काळिक मनोरंजन हा होनाजी बाळांचा काव्यहेतु; या हेतुभिन्नत्वामुळे व अधिकारभिन्नत्वामुळे त्यांच्या काव्यांत एवढे अंतर पडले. अस्तु.

होनाजीबाळांच्या बहुतेक लावण्या गोड सुराच्या आहेत. त्याच्या चाढीही फारशा अवघड नाहीत. सगनभाऊच्या लावण्यांच्या चाढी जशा बिकट आहेत, तशा होनाजींच्या लावण्यांच्या नाहीत. रामजोशी, प्रभाकर यांच्या लावण्या विद्वान् लोकांसही आवडण्या-सारख्या आहेत, परंतु त्या सामान्य लोकांच्या तोंडीं फारशा नसून त्या लावण्यांचा गूढार्थ अशिक्षित लोकांच्या मनांत लवकर उतरत नाहीं. सगनभाऊच्या सर्व लावण्या शँगाररसानें भरलेल्या असून त्या उत्तान अर्थास अनुलक्षून रचलेल्या आहेत, आणि म्हणूनच गांवदळ लोकांस त्या विशेष प्रिय वाटतात. होनाजींच्या लावण्यांची एकंदर रचनाव अशी आहे कीं, सुज्ञ आणि अज्ञ यांस त्या सारख्याच प्रिय वाटतात. त्यांच्या लावण्यांची रचना सरळ असून त्यांतील शब्दलालित्य व अर्थगांभीर्य हे गुण वर्णनीय आहेत. शँगारवर्णनाकडे होनाजींची प्रवृत्ति विशेष दिसते खरी, पण ईश्वरी लीला वर्णन करण्यांतही त्यांनी आपले बरेच कवित्व खर्च वेळे आहे, पुराणांतील पुष्कळ कथानकांवर व विशेषतः कृष्णचरित्रावर होनाजींनी पुष्कळ लावण्या केल्या आहेत. नेहमीं रानावनांत राहून गाई, महरी राखाव्या आणि जंगलांतील व डोंगरावरील लोकांशीं बोलावें चालावें, हा ज्याचा व्यवसाय, त्या मनुष्यानें सर्व प्रकारच्या लोकांच्या आदरास पात्र होण्यासारखी कविता रचून आपले नांव गाजवावें, ही गोष महाराष्ट्रवाङ्मयाच्या इतिहासांत केवळ अपूर्व होय.

आतां, होनाजी बाळांच्या कवितेतले थोडेसे उत्कृष्ट वेचे येथे देऊन हा चरित्रलेख पूर्ण करितो. होनाजींच्या ज्या भूपाळीसंबंधानें पूर्वी उल्लेख केला, ती भूपाळी जरी सर्वप्रसिद्ध आहे, तरी ती येथे उत्तरून घेतश्याशिवाय माझ्यानें राहवत नाहीं.

‘ घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय ज्ञाला ।

उठि लवकरि वनमाळी उदयाचळीं मित्र आला ॥ धु० ॥

सांयंकाळीं एके मेळीं द्विजगण अवधे वृक्षीं ।
 अरुणोदय होतांचि उडाले चरावया पक्षीं ॥
 अघमर्षणादि करुनि तापसी तपाच्चरण-दक्षी ।
 प्रभातकाळीं उठुनि कापडी तीर्थपंथ लक्षी ॥
 करुनि सडा—संमार्जन गोपी कुभ घेउनि कुक्षी ।
 यमुनाजळासी जाति मुकुंदा, दध्योदन भक्षीं ॥
 मुक्ता होऊं पाहे कमळिणीपासुनियां भ्रमरा ।
 पूर्वदिशे मुख धुतले, होतसे नाश तिमिरा ॥
 उठिं लवकरि गोविंदा सांबळया नंदकुमरा ।
 मुखप्रक्षालन करीं अंगिकारीं भाकरकाला ॥ उठि० ॥ १ ॥
 घरोघरीं दीप अखंड त्यांच्या सरसावुनि वाती ।
 गीत गाति सप्रेमे गोपी सदना येति जाती ॥
 प्रवत्तीनि गृहकाळीं रंगावळी घालुं पाहती ।
 आनंदकंदा प्रभात झाली, उठ सरली राती ॥
 काढीं धार क्षीरपात्र घेउनी धेनू हंबरती ।
 दारिं उभे गोपाळ तुजला हाक माशनि बाहती ॥
 हे सुमनहार कंडी घालि या गुंजमाळा ।
 हातीं वेत्रकाग्र बरवें कांबळा घेइं काळा ॥
 ममात्मजा मधुसूदना हषिकेश जगत्पाळा ।
 हंबरताति वांसुरे धेनु—स्तन—पान्हा आला ॥ २ ॥
 प्रातःस्नाने करुनि गोपिका अलंकार नटती ।
 कुंकुमादि चर्चुनी मंथनालागि आरंभीती ॥
 प्रेमभरित अंतरांत वदर्दीं नामावळि गाती ।
 अर्धदान देउनियां द्विजजन देवार्चन करिती ॥
 नेमनिष्ठ वैष्णव ते विष्णु—पूजा समर्पिती ।
 स्मार्त शिवार्चनसक्त शक्तिं शाक्त आराधिती ॥
 ऋषिगण आश्रमवासी जे कां निरंजनीं धाले ।
 अरुणोदय होतांचि आपुले ध्यानि मम झाले ॥
 पंचपंच उषःकाळीं रविचक निघों आले ।
 येवढा वेळ निजलासि म्हणुनि हरि खमजेल नंदाला ॥ ३ ॥

विद्यार्थी विद्याभ्यासास्तव सादर गुरुपायी ।
 अध्यापन गुरु करिति शिष्यही अध्ययना उदयी ॥
 यांशिकजन कुंडांत आहुती टाकिताति पाही ।
 रविप्रभा पद्मनिया उजलल्या शुद्ध दिशा दाही ॥
 हे माझे सांवळे पाडसे उठि कृष्णाबाई ।
 सिद्ध सर्वे बालिराम घेउनि गोधनें वना जाई ॥
 मुनिजनमानसहंसा गोपी मनःकमलभूंगा ।
 मुरहरपंकजपाणी पद्मनाभ श्रीरंगा ॥
 शकटांतक सर्वेशा हे हरि प्रतापतुंगा ।
 कोटिरवौंहुनि तेज आगळे तुक्षेया वदनाला ।
होनाजीबाळा नित्य ध्यातसे हृदयिं नाममाळा ॥ ४ ॥

ह्या भूपाळीची तारीफ करावी तेवढी थोडीच आहे, तिच्या शब्दरचनेकडे पाहिले, तर एखाद्या व्युत्पन्न ब्राह्मणकवीने ती रचत्या सारखी दिसते व ह्यावरून होनाजीबाळांचे भाषाज्ञान, धर्मज्ञान व सूक्ष्मावलोकन हे गुण स्पष्टपणे दगडोचर होतात. कवित्वाच्या दृष्टीने पाहिल्यास मराठी भाषेतील कोणतीही भूपाळी ह्या भूपाळीची बरोबरी करील असें वाटत नाही. प्रभातवर्णनाच्या दृष्टीने पाहिल्यास मुक्तेश्वरी प्रभातवर्णनाच्या बरोबरीस ही भूपाळी खात्रीने उत्तरली पाहिजे. एखाद्या काढंबरीकारास आपव्या काढंबरीत प्रभात कालाच्या देखाव्याचे वर्णन करणे असेल, तर त्यांनी ह्या भूपाळीतील कांहीं शब्द बदलून तिला गद्यरूप यावें म्हणजे ज्ञालें; व असा प्रकार मंजुघोषा व विश्वासराव या जुन्या काढंबन्यांत केलेला स्पष्ट दिसतो. मुक्तेश्वर, मोरोपंत, वामन आणि रामजोशी यांनीही ही भूपाळी ऐकून आनंदानें माना ढोलविल्या असत्या व होनाजीबाळाची प्रशंसा केली असती. ही भूपाळी सगळ्या महाराष्ट्रांत इतकी लोकप्रिय ज्ञाली आहे, ह्यावरून खन्या कवित्वाची पारख महाराष्ट्रास चांगली आहे, हें सिद्ध होत नाही काय? ‘हृदयी नित्य नाममाळा गाणान्या’ होनाजीबाळास प्रेमळ भक्त म्हणावयास काय हरकत आहे?

पुढील लावणी पहा:—

राधे हा मुकुंद कडिये उचलोनि घेई घेई ॥ धु० ॥
 करूं देइना हा मज दहीं दुभत्यास काहीं ।
 मथितांचि धरितो दोरी रवी करीं ठायीं ठायीं ।
 हृदी हा कदापि नुमजे समजाविल्यास बाई ।
 झेर समजाऊनि यासी तुझे गृहीं नेई नेई ॥ राधे० १ ॥
 हरीसि आनंदे राधा मृदुमृदु बोलविते ।
 माझे घरीं चाल कृष्णा दुधभात कालविते ।
 पाळण्यात घालुन तुजला निजवून हालविते ।
 यशोदेसि सोडीं कान्हा माझे गृहीं येई येई ॥ राधे० २ ॥
 गोविंदा गोपाळा कृष्णा मुकुंदा क्षीराब्धिवासा ।
 जगज्जीवन व्रजभूषणा गोपीमानस राजहँसा ॥
 उगा नको रहूं श्रीरंगा यशोदेसि सोडी कैसा ।
 तुझी धरितें हनुवटी मी ... दूध पेई पेई ॥ राधे० ३ ॥
 मला येथे मोठे राधे छक्कियले सांवळयाने ।
 असाच हा रोज राधे हरी घरी नेत जाणे ।
 उगा हा निश्चितं कैसा तुझे समजाविल्याने ।
 होनाजीबाळाच्या कवनीं सदां हरी राहीं राहीं ॥ राधे० ४ ॥

होनाजींच्या शिष्यांपैकीं ‘धोंडी सदाशिव’ व ‘काशीराम’
 यांच्या काहीं लावण्या आढळतात, त्याही फार सरस आहेत. काशी-
 रामाची पुढील लावणी पहा:—

कोणी ध्या गे मुरली करींची । शुद्ध मी विसरले घरची ॥ धु० ॥
 ऐकुनियां श्रवणी मुरली । ब्रांति नाहिं मज उरली ॥
 नादें चित्तवृत्ति हरली । वाजवी माधव परोपरीची ॥ १ ॥
 दुसरि म्हणे श्रीहरि तो । येऊन आळांला धरितो ।
 नानापरि छळणा करितो । वाईट ही खोड हरीची ॥ २ ॥
 तिसरी म्हणे पुरे ही वस्ती । सोसावी किती बदमस्ती ॥
 धरी करी हा धिंगामस्ती । फाडिली कंचुकी जरिची ॥ ३ ॥

चार्थी म्हणे यशोदाबाई । कृष्णास शिकीव कांहीं ॥
होनाजीबाळा गुणग्राही । करि काशिराम भक्ति हरीची ॥ ४ ॥

होनाजीबाळांनी पंढरपुरवर्णनावर एक मोठी लावणी केली आहे,
तिचे पहिले दोन चरण येथे देतोः—

‘ अन्य क्षेत्र द्वारकादि करुनी दक्षिण भीमातिरीं ।
दृष्टि पाहिली पवित्र भूतैकुंठपीठ पंढरी ॥ भ्रू० ॥
समपद कटिं कर ठेउन सांवळा विटेवर अक्षयि उभा ।
निशिदिनि तिष्ठत भक्तांचा सखा वैकुंठांचा सुभा ॥
मकराकृति कुंडले मुशोभित श्रवणि फांकती प्रभा ।
इंद्रनीळापरि कांती ज्याची तो रंग चडला नभा ॥
ब्रह्मवेत्ते स्वानंदभरित भाविक संतांची सभा ।
नामस्मरणे करुनि आळविति त्या रुक्मिणिवळभा ॥

चाल । मृदु सुदु मृदंगमंजिरे । वाजती विणे सुस्वरे । नाचति प्रेमाच्यां भरे ।
सद्रदित अंतरे आलिंगन कवळुन देती करीं ॥ १ ॥

हरिनामाचा गजर पताका वाळवंटि फडकती ।
ठाईं ठाईं कीर्तनीं संत आपणाचि नटला श्रीपती ॥
कोठे ब्रह्मज्ञान कोठे सांगे राजनीती ।
कोठे सांगे प्रपंचव्युत्पत्ती ॥

कोठे सांगे गोकुळांतिल स्वयें बाळपणांच्या स्थिती ।
कोठे सांगे गोपिचे विषय प्रेमयुक्त बहुधा रीती ॥

चाल । कोठे उद्धव बोलावुनि । धाढी गोकुळालागुनी । म्हणे ये गोपिकांस बोधुनी ।
श्रोतावक्ता आपण होउनि रंग कीर्तनीं भरी ॥ २ ॥

या लावणीच्या पहिल्याच चरणावरून होनाजीबाळांनी पुष्कल
तीर्थयात्रा केल्या होत्या, हें स्पष्ट दिसते. ‘पंढरपुरांतील संतांची खणे
देवानेंच धारण केली’ व ‘श्रोतावक्ता आपण होउनि रंग कीर्तनीं
भरी’ हे कवीचे उद्घार, त्याची परमार्थविषयांत बरीच गाति होती,
हें उघड दाखवीत आहेत. त्या लावणीचा दुसरा चरण रचीत असता,

‘होऊनियां श्रोता वक्ता । करी आपुली आपण कथा ।’ हा रमावल्लभ-दासांचा अभंग होनाजीच्या मनात घोळत असावा असें वाटते. होनाजी-बाळानीं जुन्या मराठी कवींची—विशेषत: मुक्तेश्वरांची—कविता किती ऋक्यपूर्वक वाचली होती हें त्यांच्या द्रौपदीवस्त्रहरणावरील लावणीवरून सिद्ध होत आहे. ही सर्वंध लावणी कवींनें मुक्तेश्वरांचा द्रौपदीवस्त्र-हरणावरील अध्याय पुढे ठेवून लिहिले दिसते; शब्दही बहुतेक मुक्तेश्वरांचेच वापरले आहेत.

पुढील चरण पहा:—

‘दुर्योधन जानु उघडि करून दावी ।
द्रौपदी बैस अंकीं दुजी गोष्ट न वदावी ।
मजसंगतियोगे त्वां संपति भोगावी ।’
द्रौपदी म्हणे ‘नष्ट वसेल दुष्ट तुजअंकीं गदा नवरी ।
रक्त तोचि हरिद्रा लावून निद्रा कर रणमंचकसमरी’
आतां ह्याच प्रसंगीच्या मुक्तेश्वरी ओव्या पहा:—
‘पापशब्द पडतां कानीं । हृदयीं धडकला कोधामी ।
म्हणे’ दुरातिमिया ही वाणी । जळो तुझी पापिष्ठा ॥ १ ॥
भीमाकरी जे केळवली । गदा नोवरी सुगुणाथिली ।
वाङ्निश्चये तुज नेमिली । गोत्रघटित निर्धारे ॥ २ ॥
रक्तहरिद्रा तनुलेपनीं । माथां अक्षता पायपिटणी ।
स्त्रियाप्रलाप वायध्वनी । सुखसोहळा भोगिसी ॥ ३ ॥
ते गदा घेऊनि मांडीवरी । रणमंचकीं निद्रा करी ।’

मुक्तेश्वरांचे हें रूपक फारच चांगले आहे; त्यांतील काहीं कल्पना व शब्द होनाजीबाळानीं जशाचे तसे घेतले आहेत. मुक्तेश्वरांनंतर होऊन गेलेल्या पुष्कळ मराठी कवींनीं मुक्तेश्वरी काव्यरचनेचे अनु-करण करण्याचा प्रयत्न केलेला आढळतो, असे जे विधान मी केले आहे, त्यास ह्या डदाहरणामुळे बळकटीच येत आहे.

होनाजीबाळांनी महाराष्ट्रांतील साधुसंतांच्या नामावळीवर एक मोठी लावणी रचली आहे, तीत महिपतींनी वर्णिलेल्या बहुतेक संताचीं नांवें दिलीं आहेत. या लावणीत महिपतींचाही उल्लेख असून, नानासाहेब पेशव्यांचे गुरु त्रिपुटीकर गोपाळनाथ होते असें महटके आहे. ‘त्रिपुटीकर गोपाळनाथ नानासाहेब गुरु’ या पदाचा दुसरा अर्ध होत असेल तर तो ध्यावा. कदाचित् ‘नानासाहेब गुरु’ या नावाचे कोणी सत्पुरुष होऊन गेले असतील तर कोण जाणे. होनाजींस हिंदी व गुजराठी या भाषांचेही ज्ञान होतें म्हणून पूर्वीं सांगितलेंच आहे व द्या भाषांत लांच्या कांहीं लावण्याही आहेत.

श्रीकृष्णावर लावणी.

मुळं यसुने थडी थडी । खेळतसे मिळवून गडी ॥ १ ॥
 विटांदांडु आणि चेंडु लगोन्या लपंडावि कावडी ।
 साखरपाण्या भोवरे चक्रे गोण्याच्या परवडी ॥ २ ॥
 हुतु हमामा हुंबर घालुन मुले वदति बोबडी ।
 पहावया तें सौख्य मला हें गोविंदाची आवडी ॥ ३ ॥
 चला सर्व यसुनेजळि जाऊ पाहुं मूर्त फांकडी ।
 वनमाळा आपाद जयाच्या स्कंधि काळि घोंगडी ॥
 स्वप्र जागृतिं मूर्ति, कदापी मज न दिसे नावडी ।
 स्मरण हरिचे होनाजिबाळा म्हणे हें अमृत घडि घडी ॥ ४ ॥

विष्णुलवर्णन.

समचरण विटेवरी कटीकर हरि तव मुद्रा । भक्तिसुधे क्षीरसमुद्रा ॥ १ ॥
 हे पंढरिच्या पावना अनाथ दीनाच्या । तारका तूं संतजनाच्या ॥
 अरे ! भक्तवत्सला गुणावर गुणाच्या । हळता उमारमणाच्या ॥
 भाविक भक्तांप्रति संकटीं विकल मनाच्या । जाणतया क्षणाच्या ॥
 कां आली न कळे मजविषयीं प्रभु तुज निद्रा ॥ २ ॥

शामसुंदरा इंदिरावरा हे मुकुंदा । अति प्रियकर सज्जनवृंदा ॥
 आनंदघना नंदनंदना हे गोविंदा । विकलों तव नामछंदा ॥
 मममन मिलिद लक्षित तवपदारविंदा । श्रीहरि जगदंकुरकंदा ॥
 करि कृपा जाणसी प्राणिमात्र हरि हरिंद्रा ॥ २ ॥
 मधुकैटभारि मधुसूदन मुखंहारा । मनमोहन धीर उदारा ॥
 गोविंदा गोकुलवासा गोपकुमारा । गोपी कुचधारि विहारा ॥
 पद्मनाभा पंकजनेत्रा दधि पयहरा । पदिं परात्मया दे थारा ॥
 मुक्तिदायका मुनिमानसचकोरचंद्रा ॥ ३ ॥
 शरणागतासि तारीं तारीं पंढरिराया । येईं येईं सनाथ कराया ॥
 शविमणीश्राणवङ्गभा लागतों पाया । या, निशिदिनि तवगुण गाया ॥
 बुडतों भवसागरि पैलपार उतराया । करि अतां कृपेची छाया ॥
 होनाजीबाळा म्हणे इंद्राच्या इंद्रा ! ॥ ४ ॥

होनाजींची सुलोचनाख्यानावरील लावणी फारच बहारीची आहे,
 परंतु विस्तारभयास्तव ती येथे उतरून घेतां येत नाहीं.

एक पतिव्रता स्त्री आपल्या पतीस म्हणते:—

‘ गुणिजन गुणमंडिता पंडिता अहो सद्गुणराशी ।
 सर्वोपरि प्रत्यक्ष लक्ष्य तुमचे पायांपाशीं ॥ धु० ॥
 सेवार्चनीं ध्यानस्थ अस्तमानापासुन पाहीं ।
 अरुणोदय पर्यंत ध्यान मजला दुसरे नाहीं ॥
 चारि प्रहर बातिस घटिका तरि या प्रपंचठायीं ।
 शरीर मात्र वर्तते परी मन निमग्न तवपौर्यीं ॥
 स्नेहवियोग हा रोग करीतसे या देहालाही ।
 चैन पडुं नये कोठे वाटति ओस दिशा दाही ॥
 चाल । ममप्रियकर प्रियपात्रा ! मी कुडी तुम्हि आत्माराम :
 मंगलसूत्र गळीचे तुझी माझे मंगलधाम ।
 मी तों तोर्थयात्रा तुम्ही केवळ पुण्यग्राम ।
 मन पावत विश्राम अशा तुमच्या प्रीतिसरसीं ॥ ५ ॥

धन्य धन्य सौभाग्य शुद्ध कुंकुम विशाल निढळी ।
 कंठा मंगलसूत्र धन्य भी जगी भाग्य आगळी ।
 अलंकार भूषणे वस्त्रप्रावर्णयुक्त सगळी ।
 काय न्यून मज स्वामी पुण्ये तुमच्या पदरीं सकळी ।
 अनुकूल पदार्थ मात्र असतां लक्ष्य तुम्हाजवळी ।
 निष्ठा अंतिं प्रतिष्ठा हें जिव जाणे हत्कमळी ॥

चाल । तुम्हि केले पवित्र मला म्हणवुन पदरीं पडले ।
 फळले तप पूर्वाचें तवअर्धार्गीं जडले ॥
 अनायासे रत्न मला अंधारीं सांपडले ।
 भागीरथीं घडले स्नान मग कारण काय इतर जलाशी ॥ २ ॥

प्रयत्नेविण अनायासे लाधले निजसुख प्राप्तीचे ।
 मग कासया करावे साधन क्षुद्र दैवतांचे ।
 सुधा प्राशिल्यावर काय पळावे भयें जीवित्वाचे ? ।
 संजीवनी साधल्या यत्न काय अनेक मंत्राचे ? ।
 घरी आलिया आदित्य मग कारण काय दीपाचे ? ।
 एक सद्गावावरुन जोडिले पाय असे तुमचे ॥

चाल । तुम्हि स्वामिराज मी तंब तुमची जाया ।
 तुम्हि कल्पवृक्ष मी तळिची अतिशीतळ छाया ।
 तवपदावरुन आपली कुरवांडि करिन काया ।
 अक्षयि तुनच्या ठाया पावुन झाले सुखवासी ॥ ३ ॥

पूर्वसंबंधावरुन मातृपितृ उदरासी आले ।
 नंतर कायावाचामने वनिता तुमची झाले ।
 भाग्योदय सौख्यांत अष्ट अंगी मी निवाले ।
 विरक्त मात्र स्वतः सिद्ध नाभिकमळापासून धाले ।
 साध्यसाधनीं देहगेह समुळीं अवघेंच विराले ।
 ब्रह्मानंद डोहांत एक सद्गावे मी बुडाले ॥

चाल । यांतील सारांश असा मुळी एक शुद्ध सद्गाव ।
 तारि प्राप्तीचा अनायासे स्वामी पदकमळीं ठाव ।

सत्त्वार्थि असाची हो सन्मार्गिं मनाची धांब ।
तरीच जडदेह नाव पार होइल पैल तिरासी ।
होनाजीबाळा म्हणे मी ... पवित्र पवित्रासी ॥ ४ ॥

सनातनधर्मीय पतित्रता खीचा आनंद या पद्यांत वर्णिला आहे.
होनाजीबाळांच्या शृंगारिक लावण्यातही अनीतिमत्तेस कोठेही उत्तेजन
दिलेले नाही.

नागेश महादेव मटंगे.

हा कवि फारसा प्रसिद्ध नाही, तरी त्याची कांहीं थोडीशी
कविता प्रसिद्ध आहे. मोरोपंतानीं मराठी भाषेत जी आर्यावृत्तात्मक
कविता केली, ती फार लोकमान्य झालेली पाहून पंतांचे अनुकरण
करण्याचा तदनंतरच्या पुष्कळ कवीनीं प्रयत्न केलेला दिसतो.
केरीकर विठ्ठल, चितामणी, परशुराम ढवळे, दाजीबा जोशीराव,
चितामणी जोशीराव, नागेश मटंगे, जनार्दन, कृष्णानंदनिमग्न, नर-
हरी, धुंडिराज, महेश्वर इत्यादि कवीनीं मोरोपंती काव्यरचनेचे
अनुकरण करण्याचा प्रयत्न केला असून, त्यापैकीं ज्यांचा प्रयत्न
बन्याच अंशानीं सिद्धिस गेला आहे, अशापैकीं नागेश महादेव हे
हे एक होत. ह्यांचा जन्म पंतांच्या मृत्यूनंतर सात वर्षीनीं, म्हणजे
शके १७३३ त सातारा येथे झाला. ह्यांनी आपल्या अल्प वयांत
बुद्धिवैभवानें उत्तम विद्या संपादन केली. ह्यांची वंशपरंपरेची वृत्ति
कीर्तनाची होती व ह्यांच्या विद्वत्तेमुळे याचे कीर्तन आबालवृद्धांस
अतिशय प्रिय असे. नागेश महादेव यांनी पुराणादि ग्रंथांच्या आधा-
रानें पुष्कळ मराठी आख्याने रचिली आहेत व जेथे जेथे कारण
प्रडळे तेथे तेथे आख्यानांच्या जमावाकरितां अभंग, साक्या, पद्दें,

गीती वगैरे वृत्तात फार सुरस कविता करून उत्तम प्रकारची कीर्तनो-पयोगी आख्यानें तयार करून ठेवली आहेत. प्रस्तुत कवीचे 'नंदिकेश्वरजननाख्यान' नामक एक सुंदर काव्य काव्यसंग्रहात प्रसिद्ध झाले आहे. नंदिकेश्वराख्यानावर मराठीत चांगली कविता नव्हती, म्हणून कवीने त्या आख्यानावर आर्या केल्या आणि त्या तयार ज्ञाख्यानंतर एके दिवशी, पुणे येथे कीर्तनास जमलेल्या मोठमोळ्या विद्वानांसमोर म्हणून दाखविल्या. तेव्हा कवीची उत्कृष्ट कवित्वशक्ति पाहून पुण्यपत्तनस्थ विद्वज्जनानीं त्यास मोठा मान दिला. कवीची प्रकृति अशक्त होती. म्हणून, पहिले कुटुंब त्याच्या अल्पवयांतच निर्वतले असताही, त्याने दुसरे लग्न केले नाही. कवीचे बहुतेक सगळे आयुष्य वेदांताभ्यासांत गेले, व त्यामुळे त्याचे वैराग्यही वाढले. शेवटीं कवि नरसोबाच्या बाडीस जाऊन राहिले आणि आपल्या वयाच्या १२ व्या वर्षी, शके १७५५ साली, चतुर्थाश्रम घेऊन समाधिस्थ झाले. त्या कवीचे वंशज सातान्याचे बाजूस अद्याप आहेत, त्यांच्या संप्रर्हीं कवीचा सगळा काव्यसंग्रह असून, तो त्यांनी प्रसिद्ध केल्यास वर्णे होईल.

नंदिकेश्वरजननाख्यानाचे अध्याय ४ व आर्या १८९ आहेत. मराठी भाषेत जीं फार सरस अशीं काहीं काव्ये आहेत, त्यापैकी हें एक काव्य होय. काव्याची भाषा प्रायः शुद्ध असून, उपमा, अलंकार, दृष्टात इत्यादि काव्यालंकार व प्रास, अनुप्रास, यमक इत्यादि शब्दालंकार त्यात पुष्कळ आहेत. काव्यांत संस्कृत शब्दांचा भरणा फार आहे; कोही आर्या व आर्यार्ध केवळ संस्कृत आहेत. पहिल्याच आर्येवरून कवीच्या गुरुत्वाचे नाव 'परशुराम' असें होतें, असें समजतें.

'शिखि' नामक रुद्राक्षभस्मधारी एक मुनि होते, ते एके दिवशी इंद्रसभेस गेले असता, इंद्रानें वांचा सन्मान केला नाही, तेव्हां;—

आर्या.

‘ अवमान तो न साहुनि कोपे पेटे मुनी जसा वणवा ।
 मग तत्काल करी तो इंद्राच्या परिभवा असा पण बा ॥ १ ॥

‘ करिन दुजा इंद्र, पदच्युत या इंद्रासि हेचि मागेन ।
 विधिते तप करिन असे देइल विधि सारुनीच मारें न’ ॥ २ ॥

करुनि असा निश्चय मग दारुण तप तो महातपा तपला ।
 जें ब्रह्मचर्य त्याते साहुनि वर्षाहिमातपा जपला ॥ ३ ॥

केले सहस्र वर्षे अनशन पंचामिताप साहून ।
 शक म्हणे ‘ हा ज्ञाला तेजस्वी सर्वे तापसांहून ’ ॥ ४ ॥

ज्ञाला गोचर भगवान् परमेष्ठी जो दयानदीन मनें ।
 सुख वरिले मुनिच्या मग केलीं साईंग तत्पदीं नमनें ॥ ५ ॥

आत्मभव म्हणे ‘ तुक्षिया पाहूनि तपाचिया सुनेमाते ।
 ज्ञालों प्रसन्न मागें जो चित्ताभीष्ट वर मुने माते ’ ॥ ६ ॥

‘ करुनि पदच्युत इंद्रा, ब्रह्मा आपणचि इंद्र वरदाल्या ।
 ऐसा या पुत्र मला, मागे मुनि नमुनि हेचि वरदा त्या ॥ ७ ॥

प्रथम ‘ तथास्तु ’ मग म्हणे, ‘ म्यां ईश्वरनियम केवि टाळावा ? ।
 परि तव तप विफळ न हो, न कृतज्ञत्वेहि हा विटाळावा ॥ ८ ॥

त्वपुत्र इंद्र नचि, परि होईल गवेदवर महातेजा ।
 हा तेजा रविच्या न्ही देतो म्हणतिल असे पहाते जा ॥ ९ ॥

तो विष्णुजिष्णुभवपरिभव करिल तुइया मनासि सुखवील ।
 सुखवील अरिमुखे रणरंगीं, परि साधुमन न दुखवील ’ ॥ १० ॥

वरुणानिलानलाचे विधिने अधर्थी अंश घेऊन ।
 तत्तन्मंत्रे मंत्री शिखा शिखिशिरीं स्वहस्त ठेवून ॥ ११ ॥

झाडी शिखा शिखी तों दिव्यतनयरत्न भूमिला पडले ।
 आनंदविले मुनिते, जेवि दरिद्रा निधान सांपडले ॥ १२ ॥

वृषकूपे श्रितसुरतरु वरुणामि श्वसनदेव अवतरले ।
 सुखबाया शिखिहृदया, यद्यशगानेचि सुजन भव तरले ॥ १३ ॥

अरुणनलिननयनानन निर्जित शुश्रांशुमंडल स्वरुच्छ ।
 पीतांबराशृतशिरा जो अतसीकुसुमगुच्छसम पुच्छ ॥ १४ ॥

पुढे तो नंदिकेश्वर पित्याच्या आज्ञेवरून अमृतपानासाठी क्षीर-समुद्राच्या तीरीं गेला असतां, विष्णुदूतांनी त्याचा प्रतीकार केला. तेव्हां त्याने आपल्या शृंगांनी त्यांस कसे पिटाळून लाविले, तें खालील आर्यात सांगितले आहे:-

क्षीरोदन्वत्कीरा दे वत्स पितृनि यथेष्ट ढेंकर तें ।

ऐकियले हरिदृतसमूहें दुधाब्धिरक्षणैकरतें ॥ १ ॥

‘ध्या ध्या हाणा’ म्हणुनि धांवति ते विष्णुदूत शतकोटी ।

केवि परावभिजे तो, अद्रिकुळे हस्तिवधृत शतकोटी ? ॥ २ ॥

ते बहु शत्रें वर्षति, परि मुनिसुत अचल तो धृति न सांडी ॥

शृंगे पादाघातें जर्जर करि त्यांसि देउनि मुसांडी ॥ ३ ॥

वृष सिंहसाचि मार्गे लागे ते हरिणसे अहो पळती ।

बळती तिळहि न मार्गे अजि अजितचमूहि होय हो पळती ॥ ४ ॥

केले विम्ब बहु तिहों वृषभवरें तदपि टाळिले; एणे ।

केवि हरिस जिकावें ? ते हरिपार्षद पिटाळिले एणे ॥ ५ ॥

ते वदति पुन्हा ‘वत्सा करुनि अशा साईस मरशील ।

हें स्थान विष्णुचें तो मधुकैटभजित् महासमरशील’ ॥ ६ ॥

हें ऐकुनि दूतातें शृंगे उडवुनि बळांकर विहाय ।

दावुनि दूर झुगारून म्हणवी उरल्या बळांकरविं ‘हाय’ ॥ ७ ॥

धडधड पडती येउनि एकामागोनि एक हरिभवनीं ।

ते विष्णुदूत मूर्च्छित, वात्याहत जेवि तुच्छ शलभ वर्नी ॥ ८ ॥

ते कथितीं ‘एक वृषभ क्षीरनिधिक्षीर पी न भी मन गा ।

त्याचें किमपिहि दारिल तो शृंगाग्रेंचि पीन भीमनगा ॥ ९ ॥

ते हांकिलेचि वेगे गेले हांकावयासे जे त्याने ।

शृंगे फेकुनि येथें पौचविले रत्नसानुजेत्याने ॥ १० ॥

आम्हां त्याचीं शृंगे जालीं शुष्कां दलांसि वात्यासीं ।

न दिसे ऐसा तो रण करिल करुनि धृतिबळासि जो त्यासी ॥ ११ ॥

पुढे तो नंदिकेश्वर इंद्राच्या नंदनवनांत गेला असतां, तेथें जो प्रकार घडळा तो फारच मनोरंजक आहे:—

‘ कल्पतरुद्यानाची तो शृंगे प्रथम पोळवी पाडी ।
 कल्पलतातति तोडी रद्दने शृंगेहि कल्पतरु मोडी ॥ १ ॥

कल्पतरुकल्पवीरुत्फलप्रवाल प्रकाम तो भक्षी ।
 उपवनरक्षक मालाकारनिकर दूरुनी तया लक्षी ॥ २ ॥

ते अन्योन्य वदति ‘ सुरवनांत ओढाळ बैल शिरला हो ।
 धांवा हाणा मारा याचें शतचूर्णतेसि शिर लाहो ॥ ३ ॥

ते वृषभे किति शृंगे पादाघाते क्षणांत लोळविले ।
 किति निःश्वासे सुरपतिनिकट कथायासि वृत्त बोळविले ॥ ४ ॥

‘ नंदनवनांत शिरला शृंगे प्राकारभिति उडवून ।
 भक्षुनि सुरवली करि चूर्ण पदें कल्पवृक्ष तुडवून ॥ ५ ॥

वृंदारक हो चुरिले मत्तवृषे कल्पवलि मंदार ।
 धावा बैल वधावा पढवा तत्पालका सुमंदा र ॥ ६ ॥

होतां पुरंदराज्ञा मरुदण्डादित्यसाध्यवसुसिद्ध ।
 गंधर्व यक्ष राक्षस जाले युद्धार्थ सर्वहि सुसिद्ध ॥ ७ ॥

सहदानवारिशारदनीरदसमकरिवरावरि रिघोनी ।
 सहदानवारि वारिद्वाहन गेला वृषावरि निघोनी ॥ ८ ॥

एकंदरीत हैं सगळेंच काव्य फार हृदयंगम आहे. हैं काव्य पहाण्यास मोरोपंत हयात असते, तर आपल्या काव्यरचनेचें इतकें बेमाळून अनुकरण केलेले पाहून त्यांनीही मान डोलविली असती. वाचकांनी हैं काव्य* अवश्य वाचावें अशी शिफारस करून हा संक्षिप्त लेख येथें पूर्ण करितों.

* काव्यसंग्रह, लघुकाव्यमाला, भाग चौथा.

नगाजी महाराज.

मध्यप्रातात वरोरा या गांवापासून सुमारे आठ नऊ कोसांवर पारडी या नांवाचें एक खेडं आहे. ह्या खेड्याच्या भैवर्ती एक नदी व ओढा यांचा वेढा पडला आहे. ह्या ठिकाणी सुमारे १०० वर्षी-पूर्वी नगाजीमहाराज या नांवाचे एक प्रसिद्ध साधु होऊन गेले, या साधूंच्या कन्येचे वंशज हल्ळी पारडी येथे, नगाजीमहाराजांनी बांध-लेल्या श्रीगोपालकृष्णाच्या मंदिरात राहतात; पण त्यांस महाराजां-संबंधाने म्हणण्यासारखी माहिती नाही. नगाजींनी आपल्या आई-बापांची सेवा सतत वारा वर्षे एकनिष्ठपणे केली व तेवढ्यानेंचे ते उद्घार पावले. बाळपणापासूनच महाराजांचा कळ ईश्वरभजनाकडे होता. नगाजींच्या पत्नीचे नांव येनावाई. नगाजींस चित्रकलेचा नाद होता; ते एकदी शेगावास गणपतिउत्सवांत ताटी बांधण्यास गेले होते, त्यावेळी पुढील चमत्कार घडला. ते घोड्यावर बसून शेगावाहून पारडीकडे येत असतां, रस्त्यावर जंगलात एक ९० वर्षीचा म्हातारा ब्राह्मण त्यांजसमोर येऊन उभा राहिला; व त्यानें महाराजांचे नांव गांव वगेरे माहिती विचारून घेतली. नंतर तो ब्राह्मण नगाजींस म्हणाला, ‘पोटास परमेश्वर घरीच देतो, मग परगावीं जाण्याचे कारण काय? घरीं आई-बापांची अंतःकरणपूर्वक सेवा करीत जा व पारडीच्या सीमेच्या बाहेर आजपासून पाऊळ टाकूं नकोस.’ इतके बोल्यून ब्राह्मण गुप्त झाला! महाराजांनी त्याचा पुष्कळ शोध केला, पण पत्ता कागळा नाही. घरीं आल्यावर नगाजींनी आपल्या पांचही बंधूंस सांगितलें कीं, आजपासून मी वेंगळा राहणार. बंधूंनी कारण विचारले, तेव्हां ते म्हणाले ‘आजपासून घरांतून बाहेर न पडतां, आईबापांची अह-

निंश सेवा करण्याचा मीं निश्चय केला आहे. हा माझा निश्चय तुम्हास पुढे मार्गे त्रासदायक होईल, यासाठी आताच वेगळे व्हावें हें बरें! ' नंतर बंधु म्हणाले कीं, ' तुम्हास वेगळे राहण्याचें काहीं एक कारण नाहीं. तुम्हीं घरात राहून आपल्या मनास वाटेल तसें वर्तन करावें. आमच्यापासून तुम्हास काढीमात्र उपसर्ग पोहोचणार नाहीं. ' नगाजीनीं ही गोष्ट पसंत केली व त्या दिवसापासून पुढे बारा वर्षे सतत आपल्या आई-बापांची सेवा त्यानीं एकनिष्ठपणे केली. प्रपंचासंबंधाचीं सगळी कामे त्यानीं सोडून दिलीं होतीं, तथापि एक क्रम मात्र चालू ठेवला होता. पारडी येथे रामाजी पाटील बारहाते या नांवाचे एक गृहस्थ राहत असत, त्यांची दर बुधवारीं हजामत करण्याचा नगाजींचा नियम होता. एका बुधवारीं असा प्रकार झाला कीं आई-बापांच्या सान्निध्यांत असल्यामुळे, आ दिवरीं रामजी पाटलांच्या हजामतीस जाण्याचे स्मरण नगाजींस झाले नाहीं. पण, इकडे नित्याप्रमाणे, ठरलेल्या वेळीं, रामजींची हजामत नगाजीनींच केली होती; पण तो प्रकार त्यांचा त्यानाच ठाऊक नव्हता. शेवटीं, पाटलांकडून नगाजींस जेवणाचे आमंत्रण आले, त्यावेळीं, आज आपण हजामतीस गेलीं नाहीं, ही गोष्ट त्यांच्या लक्ष्यांत आली. लागलींच धोकटी घेऊन ते पाटलांच्या घरीं गेले; पाहतात तों पाटलांची हजामत झालेली. भगवंतानें नगाजींच्या रूपानें पाटलांची हजामत केली होती. हजामतीच्या वेळीं देवानें पाटलांच्या हातीं जो आरसा दिला होता, त्यांत भगवंताचे श्यामसुंदर चतुर्सुज स्वरूप पाहून पाटील अगदीं वेडावल्यासारखे झाले होते. नगाजींस पाहतांच, त्यानीं पहिल्यानें त्याजिकडून आरसा मागून घेतला व त्यांत ते पाहूं लागले. पण त्यांच्याचे प्रतिबिंबाशिवाय त्यात दुसरें काय दिसणार? पाटलास शंका आली कीं, हा काहीं

सकाळचा आरसा नव्हे. मग ते नगाजींपाशी ‘ सकाळचा आरसा ’ मागूळ लागले. ही विलक्षण मागणी ऐकून नगाजी मोऱ्या बुचकळ्यात पडले. ते म्हणाले ‘ तुम्हीं सकाळचा आरसा म्हणतां तो कोणता ? आज सकाळीं मी तुमच्या घरीं मुळीच आलें नाहीं ! ’ हें भाषण ऐकून पाठलांस व इतर मंडळीस मोठें आश्रये वाटले. कारण प्रलक्ष नगाजीच सकाळीं हजामत करून गेले, हें सर्वांनी पाहिले होतें. क्षणभर सगळी मंडळी विचारमग्न ज्ञाल्यासारखी दिसली. खरा प्रकार काय आहे, हें तत्काळ नगाजींच्या लक्ष्यात आले. आपल्यासाठीं भगवंतास तसदी ध्यावी लागली, याबद्दल त्यांस अतिशय वाईट वाटले. त्यांनी प्रेमळ अंतःकरणाने देवाची सुति केली. पाठलानीही नगाजींचे पाय धरून विनंति केली कीं, ‘ मला उपदेश घावा. ’ नगाजी म्हणाले ‘ मी यःकश्चित न्हावी; उपदेश वगैरे मला काहीं समजत नाहीं. ’ पण पुढे पाठलांनी अतिशय आप्रह केल्यामुळे महाराजांनी त्यांस उपदेश दिला व सन्मार्गास लाविले.

पारडी येथें श्रीगोपालकृष्णमूर्तीची स्थापना नगाजी महाराजांनी केली. त्यासंबंधाने एक आख्यायिका प्रसिद्ध आहे, ती येणेप्रमाणे:- वरोऽयापासून सहा कोसावर वणी नामक नांव आहे, तेथे ‘ कृष्णा ’ या नांवाचा घडशी राहात असे. त्यास ‘ गोपालकृष्णाची मूर्ती घडवून ती पारडी येथे नगाजी महाराजांस नेऊन दे. ’ असा स्वप्नात दृष्टीत झाला. द्या स्वप्नांतल्या गोष्टीत काहीं अर्थ नाहीं, अशा समजुतीने कृष्णाने तिकडे दुर्लक्ष्य केले. पुढे महिनाभर प्रत्येक रात्री त्यास तें स्वप्न पडण्याचा क्रम चालू होता, व तिकडे दुर्लक्ष्य करण्याचा त्याचाही क्रम चालू होता. पुढे त्यास चौथरा ताप येऊ लागला. पुष्कळ उपाय केले तरी ताप कमी होईना. मग त्याला सहजच शंका आली कीं, आपणास मार्गे स्वप्न पडत होतें

त्याप्रमाणे आपण वागळे नाहीं, म्हणून तर हा ताप आपल्या-मार्गे लागला नसेलना? ही शंका उत्पन्न होतांच, नगाजी महाराजांस भेटण्यासाठी तो पारडीस जाण्यास निघाला. पारडी येथे महाराजांस भेटून घडकेळा इत्थंभूत वृत्तांत त्यानें त्यांस निवेदन केळा. महाराज म्हणाले ‘तुला देण्यास मजपाशी पैसा मुळींच नाही; फक्त एक पैसा आहे तेवढा पाहिजे तर देतो.’ कृष्णानें तो पैसा घेतला व आपल्या गांवीं येऊन मूर्ति घडविण्यास प्रारंभ केळा. त्याच दिवसापासून, औषधाशिवाय त्याचा ताप गेला. असे सांगतात कीं, मूर्ति कशी घडवावयाची, नाक कसे असावें, डोळे कसे असावेत, बोटे कशीं असावींत, कोणचा भाग किती उंच व कोणता किती सखल असावा वर्गेरे सर्व माहिती स्वतः गोपाल-कृष्णानें त्या मूर्तिकारास देऊन, आपल्या मनाप्रमाणे मूर्ति त्याजकळून तयार करविली. ही मूर्ति इतकी सफाईदार व मनोहर आहे कीं, ती पाहतांच ‘घडविणाऱ्याच्या कौशल्याची कमाल आहे’ असे उद्धार ग्रेक्षकांच्या तोंडांतून बाहेर पडल्याशिवाय राहात नाहींत.

अशा रीतीने, गोपालकृष्णाची स्थापना पारडी येथे झाल्यापासून, जन्माष्टमीचा कडाक्याचा उत्सवही तेथे सुरु झाला; त्यावेळेपासून आज सुमारे १०० वर्षे हा उत्सव सारखा थाटाने चालू आहे. भर पावसाळ्यांत हजारों मनुष्ये उत्सवाप्रीत्यर्थ पारडीस जात असतात; शेंकडॉ भजनी मेळे आपल्या भक्तिपूर्ण नामसंकीर्तनाने सगळा पारडी गांव गर्जून टाकतात व जिकडे तिकडे आनंदी आनंद दिसून येतो; हें सगळे त्या थोर सत्पुरुषाच्या पुण्यसंचयाचे अत्यंत स्वादिष्ट फल होय. द्या उत्सवाच्या वेळीं, अद्यापहि एक चमत्कार होत असतो, तो पाहण्यासारखा आहे. देवळाच्या सभामंडपांत जेव्हां लोकांची एकच गर्दी उसकळून जाते व भजनाचा एकच कळोळ होतो तेव्हां, श्रीगोपालकृष्ण मूर्तीच्या अंगावर घर्म-

बिंदु येऊन ते मोत्यांसारखे चमकत असलेले दिसतात; ह्याची साक्ष आज हजारों लोक देत आहेत. ‘पूर्वी होऊन गेलेल्या संतांच्या चमत्कारांवर ज्या अश्रद्ध लोकांचा विश्वास बसत नाही, त्यांनी हा चमत्कार* जखर पहावा म्हणजे त्यांचे डोळे खात्रीनें उघडतील.’

नगाजी महाराज एकदा चांदा येथें असता, तेथें कांहीं पंडितांची एक सभा भरली होती. सभेत ज्या विषयांची चर्चा चालली. होती, त्यांचे यथार्थ ज्ञान करून देण्यास एकही पंडित समर्थ झाला नाही. तेव्हां कोणी असें सांगितलें की, पारढीच्या नगाजी न्हाव्यास बोलवा, म्हणजे तो तुमचे समाधान करील. त्याप्रमाणे नगाजी महाराजांस बोलावून आणले, तेव्हां ते खाणाळे “मी यःक-श्रित् न्हावी, मला काय येतें? लोकांस आरसा दाखवावा व डोऱ्याचा मळ काढावा इतकेच माझें काम!” वाचकहो, द्या शब्दांत किती खोल अर्ध भरला आहे!

नगाजी महाराज आपल्या वयाच्या ९० व्या वर्षी समाधिस्थ झाले. ह्या महापुरुषानें आपल्या मातृपितृपरायणतेनें भगवंतास आपलासा करून पारढी गांवासभोवताळच्या १०० कोसांतील लोकांस परमार्थास लाविले व हाच त्याचा अवतारहेतु होय. नगाजी महाराजांनी कांहीं अभंग रचिले आहेत, ते त्या प्रांतांतील लोकांच्या तोंडीं आहेत. महाराजांच्या प्रासादिक वाणीसंबंधानें अभिप्राय व्यक्त करण्याचा आहांस अधिकार नाही. महाराजांनी एकंदर कविता किती केली व ती कोठे आहे, यासंबंधानें कांहींच माहिती मिळत नाही. महाराज व त्यांची पत्नी यांच्या समाधी श्रीगोपालकृष्णाच्या देवळा-

* प्रस्तुत कवीची माहिती, वरोरा येथील सदगृहस्थ रा. रा. श्रीहरि देवराव देशपांडे यांनी दिली. त्यांचे हे उद्घार आहेत. सदर चमत्कार त्यांनी प्रत्यक्ष पाहिला आहे.

जवळच आहेत. देवलाचा सभामंडप हळी नवीन केला आहे. महाराजांच्या वेळी, उत्सवास एके दिवशी पुष्कळच लोक आढे होते; कोठींतली शिधासामग्री लवकरच संपून गेली. बाहेरगांवांदून सामग्री आणवावी, तर पुराने गांवाभैंवतालच्या नद्या तुऱ्हुंब भरून वाहात होत्या. शेवटी महाराजांनी देवळात जाऊन रात्रभर भजन सुरु ठेविले. सकाळीं मंडळी कोठींचे दार उघडून पाहतात तो कोठी सर्व प्रकारच्या सामानाने भरून गेली आहे, असें त्यांच्या दृष्टीस पडके. कोणत्याही प्रकारची न्यूनता राहिली नाहीं.

महाराजांचे शिष्यमंडळ मोठे आहे, त्यांपैकी श्रीभाबाजी* महाराज सोनगांवकर, हे त्यांचे पट्टशिष्य होते. हांजवर महाराजांची पूर्ण कृपा होती. आबाजीमहाराजांनी पुष्कळ चमत्कार केले. ते व नगाजीमहाराजावर त्यांनी केलेली कविता हीं त्यांच्या चरित्रात विस्ताराने दिलीं आहेत; तीं जिज्ञासूनीं तेरें पहार्वीं. आबाजीमहाराज मोठे गुरुभक्त व अधिकारी पुरुष होते.

‘मुरहरसुत’ नामक एक ब्राह्मण नगाजीमहाराजांचा शिष्य होता; त्याची कांहीं पदे आढळतात. त्यांत त्याने नगाजींचाही उल्लेख सर्वत्र केला आहे.

नगाजीकृत अभंग.

क्षर हेचि काया अक्षर तें ब्रह्म। शोधीं याचे वर्म गुरुमुखे ॥ १ ॥

क्षमा दया शांती निवृत्तीचे अंग। विवेक स्वयंभ वसे जेये ॥ २ ॥

अनुभव टेंकण सुखाचे हें अंग। बोध तो स्वयंभ प्रकाशिला ॥ ३ ॥

नगा म्हणे ज्यासीं गुरुकृपा घडे। ब्रह्म डोळां उघडे नित्य ज्याला ॥४॥

२

नगा म्हणे आम्हीं जातीचे नापिक। शेत केले देख पिकावया ॥ १ ॥

भक्ति वरवराने पेरिलयें रान। द्वैत अरण्य तोडियले ॥ २ ॥

* शांचे विस्तृत चरित्र प्रसिद्ध ज्ञाले आहे, तें वाचकानी अवश्य वाचावें.

अमर अवकाश वर्षोल बादल । सत्रावींत जळ ओलविले ॥ ३ ॥
 त्रिकुट तिफन गोल्हाट कोथळे । परात्पर जोडे कर्णनळया ॥ ४ ॥
 वाची या दोरानें बांधिले चाडे । सोहं तें रोकडे बीज पेहं ॥ ५ ॥
 शेत लवलाहीं आले हो पिकासी । दाणा कणसासी घनदाट ॥ ६ ॥
 सद्गुरुकृपेने केले हो चुरणे । आनंद उन्मने रास केली ॥ ७ ॥
 नगा म्हणे आम्हां अन्ना काय उजें? । फेडियले दैन्य सद्गुरुने ॥ ८ ॥

या अभंगांतील मोऱ्या अक्षरांचे शब्द शेतकीच्या किलेक
अवजारांची नांवे होत.

काया छत्रकाशी लिंग वाराणशी । कारण जाणशी सरस्वती ॥ १ ॥
 महाकारण यसुना त्रिवेणीसंगम । सत्रावी जीवन वाहे तेथें ॥ २ ॥
 मनकार्णिका घाट आत्मा विश्वनाथ । परात्पर तेथें विराजित ॥ ३ ॥
 नगा म्हणे गया पहातां विष्णुज्योती । लक्ष्यस्वरूप तेथें अनिर्वाच्य ॥ ४ ॥

४

आंधळ्याची काठी देव नारायण । चालवी मज कोण स्वामीराया ॥ १ ॥
 अपंग अनाथ म्हणवितों तुझा । ब्रिदाचिया लाजा पुर्शी मज ॥ २ ॥
 चिढी सुंगी पक्षी अवध्यांचा तूं दाता । नगाचीहि चिंता असूं यावी॥ ३ ॥

५

प्रल्हादबालक गांजी तीर्थरूप । त्यालागीं स्वरूप प्रगटले ॥ १ ॥
 अडल्पदीं थारा दिघला ध्रुवासी । बाळ उपयन्युसि क्षीरसिंधू ॥ २ ॥
 देवा ! तुझें नांव भक्ताची हे नौका । नगाचा प्राणसखा नारायण ॥ ३ ॥

पुढील पदांत 'नगनाथ' 'व मुरहरसुत' अशीं दोन नांवे आढ
ळतात, यामुळे तीं पदे कोणाचीं आहेत, याचा निर्णय होत नाहीं.

६

माझें मागणे मागणे नसे कांहीं ।
 निरंतर मम हृदयीं राहीं ॥ धृ० ॥
 गुंतलों मार्यी मार्यी भवपाशीं ।
 जिव दुःखित अनाथ परदेशी ॥

कोण गत करुं करुं गा हषिकेशी !
 कठोरता नको धरुं मजशी ॥
 अंतरीं दया दया येउं यावी ॥ निरंतर० ॥ १ ॥
 भरवंसा तुक्षिया तुक्षिया नामाचा ।
 अशी गर्जली वेदवाचा ॥
 शीण दूर केला केला संतांचा ॥
 पाढेवार झाला पंताचा ॥
 ब्रिदावळी साजे साजे ऐसि पाही ॥ निरंतर० ॥ २ ॥
 कृपासागर सागरा श्रीभनंता ।
 कशी तोडिली माझी ममता ।
 काय हें झाले झाले ममसंचिता ।
 सांग श्रीहरी रमाकांता ।
 येई बा त्वरे त्वरे वेषशायी ॥ निरंतर० ॥ ३ ॥
 नगनाथ म्हणे म्हणे बा गोपिरमणा ।
 शरण भी आलों जगज्जीवना ॥
 भक्तवत्सला वत्सला दीनोद्धरणा ।
 मुरहरसुत विनवी चरणा ॥
 पदीं आपुल्या आपुल्या ठाव देई ॥ निरंतर० ॥ ४ ॥

‘ नगनाथ ’ ह्या शब्दावरून नगाजी महाराज नाथसंभवायी
 होते असें वाटते.

२

वाई मूळ तुक्षा हा आम्हांस छाळितो कसा ।
 वाटे गोकुळ त्यागुन जावे दुरल्या देशा ॥ धु० ॥
 एक गोपी येऊन म्हणे यशोदेप्रती ।
 तुम्ही सुऱ्य असुनि कां ब्रमली तुमची मती ॥
 तुम्ही कसें शिकविले आपुले मुलाप्रती ।
 वाटे घाटे येऊन म्हणतो ‘ तुमचा पती ’ ॥

- चाल । जरि लहान म्हणावा तरि कैसा मातला ।
 काल एकटि पाहुन यमुनेतिरि पातला ।
 म्हणे कंदुक आमुचा कां चोकित घातला ।
 कोठवरी सांगू अवगुण फंदी हा भलतीसा ॥ १ ॥
- दुसरी द्याणे आतां करावें कसें ।
 नित्य येतो माझ्या भंदिरि भलत्या मिसें ॥
 रतिसुख करावें कसें शिकविं म्हणतसे ।
 लाडका हरी हा तुमचा तुम्हाला असे ॥
- चाल । हे गोष्ठ कोठें नये आम्हा सांगतां ।
 काल एकट पाहून रतला अम्हां, देखतां- ।
 लाज वाढे आम्हाला कोठें नये सांगतां ।
 सांगतां तुम्हाला स्पष्ट नष्ट भलतीसा ॥ २ ॥
- तिसरी म्हणे तुम्ही उग्याच कां बैसतां ।
 येयें राहुन अवध्या निलाजन्या दीसतां ॥
 उठा मथुरेला जाऊं सर्वांदेखतां ।
 भय नाहिं आम्हाला याचे गुण सांगतां ॥
- चाल । अशि रीत गांवाची कोठें दिसेना वरी ।
 कोणि याळा शिक्षा लावित नाहीं वरी ।
 विधि लिहितां चुकला याचे भालावरी ॥
 बहु जार चोर हा नष्ट फंदी भलतीसा ॥ ३ ॥
- चार सहा अठरा आणि बाराजणी ।
 पांच पंचवीस मिळाल्या गौळणी ॥
 सोळा चवदा धरूं म्हणती धावुनी ।
 अश्या बहुत भागल्या पाहतां दिनरजनी ॥
- चाल । अभिमानीं भुलस्या कवांच ना सांपडे ।
 विधि इंग्रादिक श्रमले कीं बापुडे ।
 नगनाथ म्हणे गुरुकृपे सहज सांपडे ।
 मुरहरसुत होई शरण धरूनि भरंवसा ॥ ४ ॥

३

रविकुलभूषण हो रामा, तूचि ये वा ॥ ध्रु० ॥
 दशरथनंदन स्वामि दयाघन सीतापते रघुराया ।
 मार्गि चालतां चरणरजानें उद्धरि गौतमजाया ॥ १ ॥
 उलच्छा अक्षरीं वाल्मिक तरला पुराण देती खाही ।
 विरचिलार्गि महिमा नकले शिणले वेद त्या ठार्यी ॥ २ ॥
 बिभीषणाला राज्य देउनी मारुनि रावण बली ।
 कपिकुळानें लंका जालुनि क्षणांत केली होली ॥ ३ ॥
 नगा म्हणे हे नांव जपोनी शुद्ध करावो काया ।
 मुरहरसुता मनन असूं दे कधीं न जासी वायां ॥ ४ ॥

४ (हिंदुस्थानी)

गाफल मत रहना भाई । देखो सब घटमो साई ॥ ध्रु० ॥
 लगो है चारों तरफसे अगन । बिचमो जलता है सब जगन् ।
 होगई माया बिचमो मगन । नाहक उमर सोई ॥ १ ॥
 जोरू लडके संपत माया । हस्ती महेल मुलुख मिलाया ।
 मेरा करके जान खोया । सात कवडी ना आयी ॥ २ ॥
 ऐसी सारी जाहनकी रीत । करके धनकामिनसे मीत ।
 तूं तो करले अपना हीत । ऐसी करणी कर भाई ॥ ३ ॥
 जाके पीर मुरशतकूं मिलना । बंदे हुशार होके चलना ।
 हमेष रामभजनमें झुलना । ये तो तेरी असलाई ॥ ४ ॥
 मुरहरसुत कदमसे जडा । बजाता रामनाम चौघडा ।
 साई नगा हमारा बडा । उने किलि बतलाई ॥ ५ ॥

५

करले रामसों प्रीत । अरे मना रे ॥ ध्रु० ॥
 सबही सारा झूट पसारा । कर कछु आपना हीत ॥ १ ॥
 भवसागरमों क्योंकर डुबता । तिरनेकि नहि तुझे रीत ॥ २ ॥
 पीर मुरशतकूं जाके मिलना । कदमसे लगाना चित्त ॥ ३ ॥
 मुरहरसुत तोरे लागत पैद्या । नामको गाता गीत ॥ ४ ॥

खालील पद मल्हारी नामक नगाजीमहाराजांच्या एका शिष्यानें
कोळे आहे:—

६

आवड लागली पायांची । जागा नगाजिरायाची ॥ धु १ ॥
तोची नगाजी अवतार । जागती ज्योत चमत्कार ॥
नापिकवंशी जन्म ज्याचा । *कास्त विचार वंशाचा ॥
तोची नगाजी जर्गी मान्य । पहा कुळवंशी धन्य धन्य ॥
देऊळ बांधिले अपूर्व । सोहंसूर्ति चमत्कार ॥
गोकुळ अष्टमिचा गजर । यात्रा भरली चौफेर ॥
तेथे झाली संतांची दाटी । झालर मृदंग वाजती ॥
बोळे मल्हारि किंकर । लोळे सद्गुर चरणावर ॥

भैरव अवधूत ज्ञानसागर.

भैरव अवधूतभिध प्रसिद्ध म्हणती अपाजीबाबा हो ।
उपनाम ज्ञानसागर, वास विंग्रामि साधु ते गा हो ॥ १ ॥

दिगंबर चैतन्य.

सातारा जिल्ह्यांत खानापूर तालुक्यांत विटें हा कसव्याचा गांव
प्रसिद्ध आहे, तेथे सुमारे १०० वर्षांपूर्वी हे सत्पुरुष कवि होऊन
गेले. कवीचे विद्यमान वंशज ह० भ० प० गुजाननबोबा ज्ञानसागर
यांनी कृपा करून कवीचे प्रथं मजकडे पाठविले, त्यांच्या आधारानें
व कवीचे चिरंजीव दिगंबरचैतन्य यांनी कवीचे आर्यात्मक चरित्र
लिहिले आहे, त्यावरून प्रस्तुत चरित्रलेख मी लिहीत आहें.

सुमारे २९० वर्षांपूर्वी उद्घवचिद्वन नामक प्रसिद्ध सत्पुरुष
महाराष्ट्रात होऊन गेले, आंचे गुरु जे चिद्वनस्वामी त्यांच्या भगिनीच्या

* त्या शब्दाचा अर्थ बरोबर लागत नाही.

वंशांत मैरव अवधृत हे जन्म पावळे. मैरवांस अष्टपाजीबुवा असेही म्हणत असत. त्याच्या वडिलांचें नांव योतिपंत व आईचें यमुना. ह्यास गोविंद व गोपाळ असे दोन बंधु होते. मैरवबुवांच्या आज्याचे नांव मुकुंदपंत व आजीचे नांव निरावाई. ही निरावाई अद्वैतचैतन्य नामक सत्पुरुषाची कन्या होती व चिद्रनस्वामी हे तिचे बंधु होत. मैरवस्वामीचे पूर्वज विटें येथील वतनदार जोशी व कुळकर्णी होते; पतकेपणाचें वतनही त्याच्याकडे होतें. मैरवबुवांचे पितामह मुकुंदपंत व चुलते शिवाजीपंत हे विरक्त सत्पुरुष होते. शिवाजीपंतांस मुलगा नव्हता, मध्यून त्यांनी मैरवबुवांस पिल्याचे आज्ञेवरून दत्तक घेतले होतें. हे मैरवबुवाही मोठे ज्ञानी होते. लक्ष्मीनाथ नामक एक सत्पुरुष मैरवबुवांचे मित्र होते, ते पैठणास राहत असत, तेथे जाऊन मैरवबुवांनी श्रीदत्ताची सेवा केली व त्या सेवेने प्रसन्न होऊन दत्ताची मूर्ति पैठणाहून विद्यास आली. शके १७३३ प्रजापति संवत्सर, आषाढ शुद्ध सप्तमी, शुक्रवारी, उत्तरानक्षत्री दत्तमूर्ति विटें येथे आली, असें दिगंबरबुवांनी लिहिले आहे. या मूर्तीचे मंदिर बांधून प्रतिवधीं तेथे दत्तजयंतीचा उत्सव कारण्याचा क्रम मैरवबुवांनी शके १७४९ पासून सुरु केला, तो अद्याप चालू जाहे. मैरवबुवा पैठण येथे असतां, तेथे सदाशिव शंकर यांशीं त्यांची गांठ पडली; हे सदाशिव शंकर पुढे हरिहरेद्रस्वामी या नांवाने प्रसिद्धीस आले.

मैरवबुवांनी आपले तीर्थरूप शिवाजीचैतन्य यांजकडून गुरुपदेश घेतला होता. मैरवबुवा आळंदी येथे काहीं दिवस राहिले होते, असें त्याच्या खाळील उक्तीवरून दिसते.

“ शुक्रवार ध्रुव योग कर्ण ... उडगण येकविश ।

शालिवाहन शके सत्राशांवरि वर्षे द्वारिंशा ।

प्रमोदवत्सर इदंयाणितिर दैवत सिद्धेश ।

शिवगुरु अवधुत होउनि केला अलंकावतिवास ॥ ”

आपल्या वृद्धपणीं भैरवबुवा काशीयात्रेस मेळे होते. भैरवबोशांचे आडनांव ज्ञानसागर; व द्या उपनांवाप्रमाणे ते खरोखरच ज्ञानसागर होते. त्यांचे चिरंजीव दिगंबर यानीं त्यास 'वेदांतवक्ते' व 'परम-ब्रह्मनिष्ठ' असें म्हटले आहे व त्याची कविता पाहिली म्हणजे हीं विशेषणे त्याच्याठायीं अगदीं अन्वर्थक होतीं, असें वाटल्यावांचून राहत नाही. भैरवबुशांनीं, शके १७६२, पुत्र संवत्सर, कार्तिक शुद्ध एकादशी या दिवशी संन्यास घेतला, त्यावेळीं ते फार तेजस्वी दिसूं लागले व चिमण्या वगैरे पक्षी त्याच्या अंगावर निर्भयपणे येऊन बसले ! 'सर्वे खल्विदं ब्रह्म' या महावाक्याचा उपदेश भैरवस्वामी करीत असत, तो उपदेश स्वतःच्या ठायीं कितपत ठसला आहे, हें सामान्य जनांस दाखविण्यासाठीं स्वामीनीं हा चमत्कार करून दाखविला. त्या चिमण्या भैरवस्वामीच्या अंगावर किती निर्भयपणे बसल्या होत्या हें पुढील आर्येवरून समजेल.

'द्विज उडवितां न उडती, अद्वय प्रत्यय जनांसि दाखविला ।

स्वामि महाराजांनीं ब्रह्मपणे ब्रह्मरसाचे चाखविला ॥ '

भैरवस्वामीनीं संन्यासदीक्षा ग्रहण केल्यावर, श्रीवासुदेव स्वामी यानीं त्यांचे नांव 'श्रीज्ञानसागरेद स्वामी' असें ठेविले. पुढे दोन वर्षीनीं, म्हणजे शके १७६९, मार्गशीर्ष कृष्ण त्रयोदशी, अनुराधा नक्षत्र, या दिवशीं भैरवबुवा समाधिस्थ झाले, आपण अमुक वेळीं समाधिस्थ होणार हें स्वामीनीं पूर्वीच आपल्या शिष्यवर्गास सांगून ठेविले होतें. स्वामीच्या पुण्यतिथीचा उत्सव विटे येथे त्याच्या

वैशजाकद्वन् प्रतिवर्षीं साजरा केला जातो. मैरवबुवांची गुहपरंपरा
येणेप्रभाणे:—

दक्षिणामूर्ति

दच्चात्रेय (चैतन्यसंप्रदायस्थापक)

शिवचैतन्य

गोपाळचैतन्य

आत्मारामचैतन्य

कृष्णचैतन्य

अद्रुयचैतन्य

पुत्र व शिष्य चिद्धन (शिष्य उद्घव चिद्धन) कन्या निरावृद्ध

पुत्र नागेश चैतन्य (मैरवबुवांची आजी)

शिष्य शिवचैतन्य

दत्त रु पुत्र व शिष्य मैरव अवधूत ऊर्फ अप्पाजीबोवा झानसागर.

भैरवबुवांनीं विठें येथें दत्तमंदिर बांधून मठस्थापना केली. ह्या मठास शिंदे सरकारांतून १२०० रुपयांचे वर्षासन चाळू होतें, असें इतिहाससंग्रह मासिक पुस्तकाच्या चौथ्या अंकांत लिहिलें आहे पण तें बरोबर नाही. शिंदे सरकारांतून या मठाकडे कर्वाही उत्पन्न चालू नव्हतें. फक्त गायकवाड सरकारांतून प्रतिवर्षी ९९० बाबाशाई रुपये मिळत असत, पण सन १८८८ पासून ते बंद झाले आहेत. देवास येथील श्री० पोवार यांजकडून मठाच्या खर्चासाठीं दरसाळ १९० रुपये मिळतात. याशिवाय काही इनाम जमिनी आहेत. त्याच्या उत्पन्नांतून मठाचा व उत्सवाचा खर्च चालतो.

ज्ञानसागर हे भाश्वलायन शाखेचे देशस्थ ब्राह्मण; ह्यांचे गोत्र विश्वामित्र. भैरव अवधूत यांस दिगंबर नामक एक पुत्र होता, तो खूपानें फार सुंदर असून, अप्रतिम वक्ता, उत्कृष्ट कौर्तनकार व संगीतकलेंत केवळ प्रतिगंधर्व होता. ह्या गुणाच्या जोरावर त्यानें द्रव्यही पुष्कळ मिळविले. दिगंबराची थोडीशी कविताही उपलब्ध आहे. भैरव अवधूत यांची जी कविता रा० गजाननबोवा यांनी मजकडे पाठ-विली त्यांतील बहुतेक कविता ह्या दिगंबरबुवांच्या हातची आहे. ह्यांस पाहिलेले बरेच लोक सातारा जिव्हांत अद्याप हयात आहेत, असें समजतें.

भैरवबुवधूत यांची एकंदर कविता हजाराच्या आंत आहे. त्यांचा ज्ञानसागर या नांवाचा एक अध्यात्मपर ग्रंथ आहे, त्याच्या १४ रेषा असून, ओवीसंख्या ३१९ आहे. याशिवाय त्यांची पदे व अभंग मिळून सुमारे ३०० कविता आहे.

भैरवबुवधूत यांची वाणी प्रायः शुद्ध, गंभीर, सुसंस्कृत, स्वानुभवयुक्त, अधिकारवती व प्रासादिक अशी आहे. त्यांची बहुतेक पदे पैठण येथील शिवदिनकेसरींच्या पदांच्या चालीवर असून, त्यांची रचनाही थेट त्याच पदांच्या रचनेसारखी आहे. भैरवबुवधूत

यांनी हिंदुस्थानी भाषेतही काही पदे रचिली आहेत. द्यांची बहुतेक कविता वेदांतपर, भक्तीपर, उपदेशपर व आध्यात्मपर असत्यामुळे, खन्या कवित्वास त्यांत फारसा वाव सांपडला नाही; तथापि क्वचित् स्थळी हें कवित्व अत्यंत उज्ज्वलतेने चमकत असत्याचे दृष्टोत्पत्तीस आत्याशिवाय राहत नाही. मैरवबुवांनी आपल्या कवितेत ‘ज्ञानसागर शिवगुरु अवधूत’ या शब्दांनी आपला व आपल्या गुरुंचा उल्लेख सर्वत्र केला आहे. आतां, मैरव अवधूत यांच्या कवितेतले काही सरस वेंचे येथे देऊन हा चरित्र-केख पूर्ण करितो.

मैरवअवधूत यांचा ज्ञानसागर ग्रंथ फारच उक्कुष्ट आहे. ग्रंथारंभी कवि म्हणतात:—

ओऱ्या.

‘ नमो आदिगुरु परात्पर । स्वयंभु साकार निराकार ।
आपी आप गणेश्वर । क्रीडा करी स्वानंदें ॥ १ ॥
परमार्थ प्रपञ्च विचार । पूर्ण कळावा साचार ।
हृदयीं धरूनि आदर । जगदोदर वंदिला ॥ २ ॥
सप्रेमे गुरु माउली । महाभारति पान्हावली ।
चित्स्फूर्ति स्फुरली । सहज चालिली ग्रंथरचना ॥ ३ ॥
ब्रह्मां आस्तिक्य शुद्ध स्थिति । तो परमार्थ श्रुतिसंमति ।
ब्रह्माविलास प्रपञ्चव्यक्ति । जाण निगुति सुविचारें ॥ ४ ॥
परमार्थ ब्रह्म परात्पर । कैसें जाणावें अगोचर ।
या आक्षेपाचे उत्तर । हृदयविहार देतसे ॥ ५ ॥
सुज्ञा ! आपणातें जाणसी । स्वतंत्रता नाहीं कवणासी ।
वर्तवी स्वसामर्थ्ये जगासी । सुखदुःखासी भोगवी ॥ ६ ॥
सुख माने सर्व जना । दुःख कोणाही आवडेना ।
परि न सुटे भोगिल्याविना । शासन अनुमाना शास्त्याचे ॥ ७ ॥

शास्ता अलक्ष अगीचर । कवणी ने कक्षे तथाचा विचार ।
 सत्तामात्रत्वे निधार । ऋषिमुनिवर जाणती ॥ ८ ॥
 वसंते वन शोभावे । खावरून तयरते जमणावे ।
 या सामर्थ्यांतील ल्यास वलखावे । न घडे आधवे अरूपत्वे ॥ ९ ॥
 शुद्ध आत्मत्वे अकर्ता । तोचि निजसामर्थ्ये कर्ता ।
 उत्तम पुरुष ईश्वरवार्ता । एक प्रदार्थी विशेषणे ॥ १० ॥
 सामर्थ्य आणि सामर्थ्यवाम । विचारे जाणती मात्र सुज्ञ ।
 रत्नकील आणि रत्न । तेवि भिनाभिन शक्तशक्ती ॥ ११ ॥
 एवं शक्तशक्तियुक्त सहजस्थिति । नित्यक्षण निजसंपत्ति ।
 आपुली आपणा स्मृति । स्मृतिविस्मृतिविण असे ॥ १२ ॥
 जो प्राणाचाहि प्राण । नयनाचाहि नयन ।
 तो परमार्थ पुरातन । विश्वाधिष्ठान क्षमत्वे ॥ १३ ॥

ज्ञानसागर—प्रथमरेषा.

ब्रह्मकमळणी वेलीतून । स्फूर्तिकलिका होय उत्पन्न ।
 ते त्रिकसित होय पूर्ण । अष्टधा जाण अष्टदक्कमळ ॥ १ ॥
 काळिका उमलतांचि पाहीं । पुष्पा पांकल्या एकेचि समयो ।
 प्रगट होती निश्चयीं । प्रणवीं अष्टधा तेशी प्रगटे ॥ २ ॥
 पांकलीपासोनि पांकली । उत्पन्न नोहे कोणे काळीं ।
 तैशी ओंकारकली मोकली । स्फूर्ति उकलली अष्टधा ॥ ३ ॥
 आकाशादि पंचभूते । मनबुद्धि अहंकारते ।
 उदेजणे होय निगुते । एक समयाते समानत्वे ॥ ४ ॥
 तया तत्त्वाचे विस्तारणे । तेचि विख्यात पंचीकरणे ।
 अजपाचके त्रिगुणे । पिंडब्रह्मांडभुवने शक्तिनिबंध ॥ ५ ॥
 पंचभूते कालवती । कर्दम होऊन ब्रह्मांडोत्पत्ती ।
 मतांतरी प्रतिपादिती । परी ते युक्ती अष्टमान ॥ ६ ॥
 आकाश वायु अरूप । तया कर्दमसंकल्प ।
 न घडे; वायु आणि आप । एकरूपक हीं नव्हे ॥ ७ ॥

आमि आणि पाणी । उभयां एक मिळणी ।
 न होय हे कडसणी । सर्वत्र प्राणी जाणती ॥ ८ ॥
 जळ आणि भेदिनी । कालवती हें दिसे नयनी ।
 परी भिती रचिली कोणी । त्यांत पाणी न देखती ॥ ९ ॥
 भित कोरडी माती । तेथें न दिसे पाणीयाची स्थिति ॥
 पंचभूतांची गती । न भिक्षती कधी परस्परे ॥ १० ॥

ज्ञानसागर-रेषा ५.

कर्दम न होतां ऐक्यता । हे अघटित ईश्वरसत्ता ।
 वाघ शेळी पाणी पितां । वैर चित्ता सुचों नेदी ॥ १ ॥
 ईश्वरसत्ता सामर्थ्य अनिवार । तेणे होय चराचर ।
 आनंदशक्तिनिवंध प्रकार । विरुद्ध विकार होऊं नेदी ॥ २ ॥
 शांत उग्र भयासुर । अद्भुत कारुण्य हास्य वीर ।
 भयानक मधुर शंगार । बहु प्रकार रसशक्ती ॥ ३ ॥
 अनंतशक्तीचा भेलावा । रसमैत्री रसविरुद्ध भावा ।
 सत्तामात्रे व्यवहार आववा । वालवी जीवा स्वात्मत्रे ॥ ४ ॥
 येकेक अनंतशक्ति । तये शक्तीच्या अनंत व्यक्ति ।
 व्यक्तीमाजी रूपाकृति । अपार गती जाणवेना ॥ ५ ॥
 एक शहाणे एक वेडे । एक मुख घड घोंगडे ।
 एक अशक्ते बहु रोडे । एक गाढे बुद्धिवंत ॥ ६ ॥
 चार खाणी चार वाणी । नानाविधि जीवश्रेणी ।
 बद्धमुक्त भक्त ज्ञानी । अघटित करणी करीतसे ॥ ७ ॥
 सर्व सोंगे घेऊनी अंगी । आपणचि नटलासे सोंगी ।
 स्वविलास भोग भोगी । नानारंगी रंगोनी ॥ ८ ॥
 एकांतीं गायक गाय गाणे । तेथें श्रोता वक्ता आपण ।
 रिक्षवणे रिक्षोनी प्रसन्न होणे । येक आपण आपणासी ॥ ९ ॥
 तेंवीं अद्वैतीं द्वैत दावी । बहुरंगी अति लाघवी ।
 हे किंचित् चिच्छक्ति मिरवा । येकांशीं आघवी जगास्थिति ॥ १० ॥

एकपदीं विश्वरचना । तेहि सविकल्पज्ञानविलास भावना ।
 शेष त्रिपाद जाणा । निर्विकल्प खुणा शुद्धस्थिति ॥ ११ ॥

एवं सगुण निर्गुण । एकरूप आपण ।
 जैसें गोमक्षिका अंगस्फुरण । चमत्कार करणे क्षमत्वां ॥ १२ ॥

गायत्री स्वस्थितियोगे । केव्हां स्फुरवी सर्वांग ।
 केव्हां किंचित् एकांग । स्फुरवी अध्यंग स्वलीलया ॥ १३ ॥

तैसें ब्रह्म जेवडे । केव्हां विश्रही तेवडे ।
 लीलापरत्वे वाडे कोडे । होय थोडे किंचित्फुरण ॥ १४ ॥

स्वयं संपूर्ण निर्गुण । तोचे आघवे सगुण ।
 सगुणनिर्गुणासहित ज.ण । दोही विलक्षण सहजस्थिति ॥ १५ ॥

आवसेचे दिवशीं । निर्गुण होय शशि ।
 तो सगुण पौणमसा । होय अष्टमीसी सगुण निर्गुण ॥ १६ ॥

पहा चंद्र अष्टमीला । अर्धे रिक्त अर्धे भरला ।
 या विलासातीत संपळा । कळाविकळांविण चंद्र ॥ १७ ॥

तैसा उपाधीवांचून । आत्मा विलसे चिद्धन ।
 पूर्ण दैराग्यज्ञान । भक्ति अनन्य स्वत्पत्वे ॥ १८ ॥

येथे अध्यास अपवादाचे । बोल न मानती साचे ।
 दृश्यांत रज्जु-सर्पाचे । शुक्कि-रजताचे अघटमान ॥ १९ ॥

सत्य रज्जु सत्य व्याळा । तिसरा पाहणार निराळा ।
 तेणे पाहिला पाहिजे डोळां । तिमिरवेळा भासेल त्यासी ॥ २० ॥

ब्रह्म रज्जु सत्य होय । तेंवी सत्य सर्प विश्व कोठे आहे ? ।
 पाहतां उभयां होउनी वेगळा राहे । विचारूनि पाहें कैवि घडे ? ॥ २१ ॥

ब्रह्मावेगळे जन । पाहिले नसतां नयन ।
 विवर्त अध्यान ध्यान । जाणेल मन कैसेनी ? ॥ २२ ॥

विवर्त वादमत्तां । दोष दिसती बोलतां ।
 तो सांडुनी तत्त्वतां । चिद्विलास मता अनुसरलों ॥ २३ ॥

इतक्या ओँव्यांवरून ज्ञानसागर ग्रंथाच्या एकंदर रचनेविषयीची साधारण कृत्पना वाचकांस होईल, असें वाटते. वरील उत्तान्यांतील मोळ्या टाइपांत दिलेल्या ओँव्यांतील चंद्राची उपमा सगुण-निर्गुण-वर्णनासंबंधाने किती समर्पक आहे. हें अध्यात्मविषयाची ज्यांस थोडी तरी माहिती असेल, त्यांस सांगावयास नकोच. निरनिराळ्या तिथीस चंद्र निरनिराळ्या आकारांत दिसतो, पण त्या गोष्टीशी त्याचा स्वतःचा काहीं संबंध नाहीं; कारण हे सगळे चमत्कार पृथ्वी आणि सूर्य यांजकदून होतात, हा ज्योतिःशास्त्रांतला सिद्धांत कवीस उत्तमप्रकारे अवगत होता, हें यावरून उघड सिद्ध होत आहे. ज्ञानसागर ग्रंथाचा विषय गहन असल्यामुळे, गुरुमुखाशिवाय तदंतर्गत ज्ञानाचे आकलन करणे सामान्यजनांस बरेच कठिण जाईल असें वाटते. ग्रंथारंभीच कवीने सांगितल्याप्रमाणे ही सगळी ‘सहज चाळलेली ग्रंथरचना’ आहे. वरील वेचे ज्या पोर्धीतून घेतले आहेत, ती पोर्धी कवीच्या हातची भसून, तीत फारशी खोडाखोड दिसत नाहीं, यावरूनही, ही ग्रंथरचना अगदी सहज झाली असली पाहिजे, असें वाटल्याशिवाय राहत नाहीं. ग्रंथाच्या शेवटच्या रेषेत कवीने आपले चारित्र व गुरुपरंपरा दिली आहे; ही संदर्भ रेषा वाचनीय असल्यामुळे, वाचकांच्या परवानगीने मी तिचा येथे मुदाम संप्रह करितोः—

‘वाम-कौलिकादि मते । सर्वथैव सांडोनि सुनिश्चिते ।

ब्रह्मनिष्ठ सदाचाराते । अनुसरोन गुरुते भजावे ॥ १ ॥

वेदाज्ञा नुलंघावी । शास्त्रगुरुप्रतीति जावीं धरावी ।

आत्मप्रतीति जाणावी । खुण बाणावी परात्पर ॥ २ ॥

गुरुपरंपरा वंदन नामांवळी । करितां स्तोत्रपाठ त्रिकाळी ।

तेण महापातकाची होळी । होय तात्काळी ब्रह्मानंदे ॥ ३ ॥

त्या गुरुमूर्तीर्चीं नावें । सांगतों ऐका प्रेमभावें ।
 गुरुरूपनाम ध्यावें गावें । लीन व्हावें गुरुचरणीं ॥ ४ ॥
 सर्वासी आदिगुरु साचार । परब्रह्मोत्तम पुरुष परात्पर ।
 सच्चिदानन्द सकलोद्भार । पूर्ण ज्ञानसागर चैतन्य ॥ ५ ॥
 तो उत्तम पुरुष निर्गुण । सांब दक्षिणामूर्ति सगुण ।
 करावया जगदोद्धारण । अवतरला आपण स्वानन्दे ॥ ६ ॥
 दक्षिणांग शिव पूर्ण । म्हणोनि दक्षिणामूर्ति अभिधान ।
 वामामीं पार्वती अनन्य । चैतन्यघन आदिपुरुष ॥ ७ ॥
 तेणे दत्तात्रय उपदेशिला । चैतन्य संप्रदाय चालविला ।
 आचार्यत्व दत्तात्रयाला । देवोनि केला जगद्गुरु ॥ ८ ॥
 दत्त चैतन्यावधूतासी । कायावाचा मनेसी ।
 शिवचैतन्यावधूत वेगेसी । शरण अहर्निशीं सर्वस्वें ॥ ९ ॥
 दत्तात्रयाचा उपदेश । प्राप्त झाला शिवचैतन्यास ।
 तेणे गोपाळचैतन्यास । केला उपदेश स्वानन्दे ॥ १० ॥
 गोपाळचैतन्यस्फूर्ति । स्फुरली आत्मारामचैतन्यासी पुर्ती ।
 तेणे कृष्णचैतन्य चक्रवर्ती । उपदेशोनि कीर्ति वाढविली ॥ ११ ॥
 कृष्णचरणों साजिरी । तुक्सीचैतन्य मंजरी ।
 शिष्यत्वे शोभली बरी । तयासी अंगिकारी श्रीकृष्ण ॥ १२ ॥
 तुक्सीचरणछायेसी । अद्वयचैतन्य अनन्यभावेसी ।
 शरण होवोनि अनुग्रहासी । लाहोनि समाधीसी बैसला ॥ १३ ॥
 तेणे समाधिसुखानन्दे । स्वपुत्र चिद्रन निजछंदे ।
 उपदेशोनि ब्रह्मवृद्दे । तोषवोनि मंदे तारिली ॥ १४ ॥
 कृपेने वोळला चिद्रन । वर्षला स्वानुभवामृतजीवन ।
 स्वसुत नागेशचैतन्य । केला पावन चक्षुश्रवा ॥ १५ ॥
 नागेशगुरुचरणासी । शिवचैतन्य गुणराशी ।
 शरण होवोनि स्वात्मसुखासी । भोगी अहर्निशीं अनन्य ॥ १६ ॥
 शिवचैतन्य ज्ञानसागर । जगद्गुरु पार्वतीवर ।
 तेणे माझा अंगीकार । करोनी दीनोद्धार पैं केला ॥ १७ ॥

धन्य तयाचा उपकार । काय लाई भी प्राप्तमर ।
 मस्तकी ठेवोनि अभ्यं कड । कृत्य वर दीधला ॥ १८ ॥

जोतलिंगपंत पिता । अमूनार्ह साक्षी माता ।
 शिवचैतन्य बडील चुलता । ज्ञानदाता मम गुह ॥ १९ ॥

चिद्वनकन्या निराबाई । ते शिवचैतन्याची आई ।
 प्रत्यक्ष माळी पितामही । योग्यता काई वर्ण तिची ॥ २० ॥

मुकुंदपंत माळा आजा । तो पवित्र भोळा राजा ।
 तयासी सेवावळे सहजा । प्रसन्न वोजा क्षेत्रपाळ ॥ २१ ॥

वृद्धि होईल वंशाला । ऐसा क्षेत्रपालाचा वर जाला ।
 म्हणोनि नामाभिष्ठान मजला । व्यवहारसंकेताला भैरव ॥ २२ ॥

जोतिलिंगासीं मुकुंद म्हणे । भैरव शिवचैतन्यासी देणे ।
 पितर-आळा मानून तेणे । केले अर्पण मजलागी ॥ २३ ॥

शिवे अंगीकार केला । गायत्रीमंत्र उपदेशिला ।
 प्रेमभावे उच्चबळला । कौनीं सांगितला गुरुमंत्र ॥ २४ ॥

नंतर सदाशिवशंकरे । नयनीं अलक्ष्य केले गोचर ।
 चिद्रिलास हरिहरे । स्वानुभवामृतसार पाजिले ॥ २५ ॥

लक्ष्मीनाथजीचा संग घडला । घेवोनि गेले पैठणाला ।
 गंगातीरीं लाभ जाहला । पूर्ण भेटला हरिहरेंद्र ॥ २६ ॥

लक्ष्मीनाथजीचा उपकार । जाहला मजवर अपार ।
 साक्षात् भेटविला हरिहर । स्वानुभवामृतसार जेवविले ॥ २७ ॥

हरिहरेंद्रस्वामिची वाणी । महाअद्वैत चिद्रिलखाणी ।
 तया श्रवणाची शिराणी । नेणे कोणी वर्णवया ॥ २८ ॥

त्या श्रवणामृताचे तुषार । स्फुरले ते बोलिलों प्रकार ।
 तत्रापि ग्रंथ ज्ञानसागर । करिती विचार अपार हा ॥ २९ ॥

येन्हवीं पाहतां भी दुष्कला । परि हा स्वानुभवाचा गळाढा ।
 स्वेविति ते कळिकाळा । मारोनि मोकळा मार्ग करिती ॥ ३० ॥

मिरजप्रांत कृष्णातीरीं । कसाबे ईटे नाम नगरी ।
 रेवणसिद्धेश्वर डोंगरी । वसतो घरी दत्तात्रय ॥ ३१ ॥

कुळकर्णी पतके जोशी । वतने आमचीं मिरासी ।
 कृष्णातीर पंचकोशीं । विश्वामित्र ऋषि गोत्रींचा ॥ ३२ ॥
 शाखा शुद्ध आश्वलायन । कनिष्ठ बंधु दोघेजण ।
 गोविंद गोपालचैतन्य । करिती अनन्य गुरुभाक्ति ॥ ३३ ॥
 कुळी उपनाम ज्ञानसागर । संप्रदाय चैतन्य परात्पर ।
 भैरव अभिधान व्यवहार । पंथ गोचर अवधूत ॥ ३४ ॥
 प्रेमे जन म्हणती आपा । शिवदेव नाम माझिया बापा ।
 मजला आणिले नामरूपा । हे कृपा संतांची ॥ ३५ ॥
 धरोनि माझे नामरूप । विलसले चैतन्य आपोआप ।
 तोचि होवोनियां सकृप । ग्रंथरूप विस्तारले ॥ ३६ ॥
 नाहीं अभिमानाची ख्याती । केली सलगीची विनंती ।
 कृपा करोनियां संतीं । ग्रंथप्रतीति वर दीजे ॥ ३७ ॥
 कृपाळु तोषले गुरुसंत । म्हणती राहें बा निवांत ।
 कथिला चिद्रिलास अद्वैत । सत्य ज्ञानानंत साजिरा ॥ ३८ ॥
 अभिमानी या ग्रंथाचा । स्वयें दत्तात्रय साचा ।
 तें वदविली हे वाचा । कारण जगाच्या कल्याणा ॥ ३९ ॥
 हे मंगळ वाणी मंगळकारक । भावे वाचिती जे निःशंक ।
 तयोक्ती सामराज्यकौतुक । अलौकिक प्राप्त होय ॥ ४० ॥
 गोविंदचैतन्य सुखावला । तें दिगंबरचैतन्याला ।
 गुरुसंप्रदाय बोधिला । सुखी केला अखंडित ॥ ४१ ॥
 ग्रंथ वाढेल बहुत । म्हणोनी कथन संकीर्त ।
 जें केले तो हृदयांत । नित्य नांदत जगदात्मा ॥ ४२ ॥
 आतां वारंदार विनंती । कुपाङ्गद्वि करावी संतीं ।
 श्रोते वक्ते सावधवितीं । प्रेमसंपत्ती अवधूत ॥ ४३ ॥

मैरव अवधूतस्वामीचे भित्र प्रतिष्ठानस्थ लक्ष्मीनाथ यांध्याठायीं
 मैरवस्वामीची किती निष्ठा होती, हें खालील आरतीवरून वाच-
 कांच्या लक्ष्यात येईल:—

‘ सगुण निर्गुण होउनि विलससि निजरूपी ।
 रूपे रूपी दाविसि अनाम अरूपी ॥
 शैली पुंगी कंथा घालुनियां टोपी ।
 कीर्तेनरंगी बोधी गुरुकिल्ली सोपी ॥ १ ॥
 जयदेव जयदेव लक्ष्मीनाथेद्रा ।
 उत्तम पुरुषा स्वामी अनादि योगीद्रा ॥ धु० ॥
 परमार्थाचा लाहो करी नाम टाहो ।
 सद्गद हृदयीं प्रेमल अद्भुत पहा हो ।
 नामीरूपीं त्याच्या अक्षर्यि मत राहो ।
 ज्ञानसागर अद्भुत चरणीं मिनला हो ॥ २ ॥

आतां भैरवबुद्धाचे पांच निवडक अभंग व पदे येथे देऊन हे
 चरित्र पूर्ण करितोः—

अभंग.

निर्मलासी शुद्धि । नाहीं मुर्ढीच उपाधी ॥ १ ॥
 पारा खाउनियां सोनें । राहे आपुल्या वजनें ॥ २ ॥
 तैसा देव तेजोराशी ! नाहीं मल्लमूत्र त्यासी ॥ ३ ॥
 प्रेमभक्तीचा भुकेला । निराकार आकारला ॥ ४ ॥
 ज्ञानसागरनिवासी । शिवगुरु अवधूत अविनाशी ॥ ५ ॥

२

पायीं ठेवितां कपाळ । नयनीं वाहे प्रेमजळ ॥ १ ॥
 तेणे चरण प्रक्षाळिले । आंगीं रोमांच उठिले ॥ २ ॥
 मर्नी मनचि विराळे । चंद्रामृत तें चांगले ॥ ३ ॥
 तेंचि घेऊनियां करी । मुखप्रक्षालन करी ॥ ४ ॥
 धूप संशय जाळिला । ज्ञानदीप उजाळीला ॥ ५ ॥
 दुध नैवेद्य साखर । भक्ती नवनीतसार ॥ ६ ॥
 भक्त प्रसाद सेविती । गाती आनंदे नाचती ॥ ७ ॥
 शिवगुरु ज्ञानाचा सागर । बोले अवधूत जयजयकार ॥ ८ ॥

३

दत परब्रह्म केवळ । नित्य घवित्रा निर्मल ॥ १ ॥
 अरूप रूप हैं चांगले । ध्यानी मानस रंगले ॥ २ ॥
 भव्य प्रसन्न वदन । पाहतां निवाले लोचन ॥ ३ ॥
 जटा मुगुट मणि गंगा । भस्म लावियेले अंगा ॥ ४ ॥
 अनुहात निगमध्वनी । श्रुति कुंजले श्रवणी ॥ ५ ॥
 रुक्षे वैजयंती कंठी । केशर कस्तुरी लळाटी ॥ ६ ॥
 कासे पीतांबर पिंवळा । उभा षडभुज सांवळा ॥ ७ ॥
 चरणीं पादुका शोभती । सुरनर त्रिकाळीं वंदिती ॥ ८ ॥
 ज्ञानसागर शिवगुहस्मरणी । अवधूत प्रगटे अंतःकरणी ॥ ९ ॥

४

पंचामृत शुद्धस्नान । केशरमिश्रित चंदन ॥ १ ॥
 केला पूर्ण अभिषेक । वायें वाजती अनेक ॥ २ ॥
 पंचगंगा सरस्वती । कृष्णा गंडकी गोमती ॥ ४ ॥
 स्नाना जल घेउनि आल्या । ज्ञानसागरां मिळाल्या ॥ ४ ॥
 गंगा यमुना भागीरथी । चंद्रभागा भीमरथी ॥ ५ ॥
 दुंगभद्रा ताम्रपर्णी । शरयु कावेरी पुष्करणी ॥ ६ ॥
 दीर्घ सेविता सकळ । शिवगुरु अवधूत प्रेमळ ॥ ७ ॥

५

विश्वपट फरिधान । करी अनसूयानंदन ॥ १ ॥
 दिगंबराचे अंबर । वरवें शोभे चराचर ॥ २ ॥
 नाना रत्ने वसुंधरा । घेउनि आली अलकारा ॥ ३ ॥
 लेवविले अंगोअंगी । रंग रंगले निजरंगी ॥ ४ ॥
 ज्ञानसागराची शोभा । शिवगुरु अवधूत उभा ॥ ५ ॥

पद १ (हिंदुस्थानी.)

मंगलमूरत नाचत आवे ॥ धू० ॥
 कोटि सुरजसम तेज विकासित । जोतसे जोत मिलावे ॥ १ ॥
 अनुहात बाजत सबही बाजे । सोहं तान सुनावे ॥ २ ॥

ग्यान शिवगुरु सागर अवधूत । आतमभाव बतावे ॥ ३ ॥

२

श्रीगुरुची करणी । अघटित वरदायक वाणी ॥ धु० ॥

येकांतीं मज निजगुज आपुले । सांगितले श्रवणी ॥ १ ॥

नयनीं नयना दाखविलीं सुण । तेजोद्गुतखाणी ॥ २ ॥

ज्ञानसागरीं शिवगुरु अवधूत । प्रेमाचें पाणी ॥ ३ ॥

३

नयनीं देखियली । वृत्ति स्वरूपीं मुरली ॥ धु० ॥

करविरवासिनि देवी । अंबा लक्ष्मी महा वैष्णवी ॥ १ ॥

ज्योतीची निजज्योती । मुनिजन मनमोहन विश्रांती ॥ २ ॥

शिवगुरु ज्ञानसागर । अवधूत परमार्थाचें आगर ॥ ३ ॥

४ (हिंदुस्थानी)

खेले होरी दत्त निरंजनशाम ॥ धु० ॥

ब्रह्म परात्पर आपहि आपमो । प्रकृतिपुरुष अभिराम ॥ १ ॥

अनुहत बाजत नाचत गावत । सप्तसूर तिन ग्राम ॥ २ ॥

रोमरोम सब उडत फवारे । नयन भरे जलप्रेम ॥ ३ ॥

ज्ञानसागर शिवगुरु अवधूत । नामहि निजसुखधाम ॥ ५ ॥

५

प्रसन्न सिद्धेश्वर ज्ञाला । पूर्ण परात्पर वर दिघला ॥ धु० ॥

मस्तकि हस्तक ठेवुनियां । धरिले हृदयीं कवळुनियां ॥ १ ॥

निजगुज कानीं सांगितले । ब्रह्मसनातन दाखविले ॥ २ ॥

ज्ञानसागरीं निवांत । जाहला शिवगुरु अवधूत ॥ ३ ॥

मैरवस्त्वामीचे चिरंजीव दिगंबरबुवा यांनीं केलेली मैरवबुवांची
आरती:—

ज्ञानसागर स्वामी जयजय गुरुमूर्ति ।

अनन्यभावे तुजला ओंवाङ्म आरति ॥ धु० ॥

ब्रह्मानंदे डोले हरिकीर्तनरंगी ।

शांतिदांति विराक्षि शोभे सर्वांगीं ॥
 चिन्मय व्यापकप्रकाश सचित्सुख भोगी ।
 भाविक जनउद्धारक तो राजयोगी ॥ १ ॥
 चिद्गुण नीरामृत हे अपरूप काया ।
 सगुण धारण करुनी करि करुणाळाया ॥
 आत्मज्ञान बोधुनि पाववि निजठाया ।
 सप्रेमे दिगंबर वंदितसे पाया ॥ २ ॥

हे दिगंबरबुवा कीर्तन करून द्रव्य मिळवीत असत, लावहळ
 कांहीं लोकांनी त्यास दोष दिव्यावरून त्या लोकांच्या समजुती-
 साठीं बुवांनीं तुकारामाचा पुढील अभंग उपयोगांत आणला होता,
 असें वाटते. कारण हा अभंग त्यांनी लिहिलेल्या वहीच्या शेवटीं
 मुदाम उतरून घेतलेला दिसतोः—

घेऊनियां धन । सुख करावे कीर्तन ॥ १ ॥
 लावूं नये व्याजीं । विनय संताचे समाजीं ॥ २ ॥
 संतर्पणे पुण्यतिथी । आलिया अतिथी ॥ ३ ॥
 तुका म्हणे । नारायणी ॥ ४ ॥

तुकारामबुवांच्या साडेचार हजार अभंगांच्या गाध्यांत हा अभंग
 सांपडत नाही; उलट कीर्तन करून द्रव्य मिळविणारांचा निषेध
 करणारा पुढील अभंग आढळतोः—

जेथे कीर्तन करावे । तेथे अन न सेवावे ॥ १ ॥
 तटावृषभासी दाणा । तृण मागूं नये कोणा ॥ २ ॥
 बुका लावूं नये भाळा । माळ घालूं नये गळां ॥ ३ ॥
 तुका म्हणे द्रव्य घेती । देती तेही नरका जाती ॥ ४ ॥

जीवन्मुक्तशिष्य काशीनाथस्वामि.

ह्या कवीसंबंधानें जी माहिती उपलब्ध आहे, ती इतकी थोडी आहे की, तिचा समावेश प्रकृत प्रथांत करावा की नाही, याच विचारात मी होतो. परंतु कवीसंबंधानें विशेष विस्तृत माहिती मिळण्याचा संभव प्रस्तुत फार कमी आहे, अशी खात्री ज्ञाल्यामुळे, तर्तु उपलब्ध ज्ञालेश्या माहितीवरच ह्या कवीच्या ऋणांतून मुक्त होण्याचे मी योजिले आहे.

सुमारे ८५ वर्षांपूर्वी कारवार जिल्हातीत जीवन्मुक्त या नांवाचे एक मोठे साक्षात्कारी पुरुष होऊन गेले, त्यांचे शिष्य हे काशीनाथस्वामी होत. हे जातीनें ब्राह्मण होते. हे मोठे भगवद्गत असून वेदांतशास्त्रात फार निष्णात होते, अशी त्यांची प्रस्तुती आहे. कारवार जिल्हातील लोक ह्यांस फार भजत असत. काशीनाथस्वामीचा एकच प्रथं प्रसिद्ध असून तो इ. स. १८८७ साली छापून निघाला. हा प्रथं म्हटला म्हणजे ‘जीवन्मुक्ती भगवद्गीता’ हा होय. काशीनाथस्वामींनी हा प्रथं आपले गुह जीवन्मुक्त यांच्या नांवानें राचिला असून, यांत त्यांची उत्कट गुरुभक्ति व निरभिमानीपणा हे दोन गुण स्पष्टपणे व्यक्त होतात.

ही ‘जीवन्मुक्ती गीता’ म्हणजे श्रीमद्भगवद्गीतेवरील प्राकृत टीका असून, तिची एकंदर पद्यसंख्या १६२२ आहे. ही टीका लिहिताना प्रथकारानें ज्ञानेश्वरीचा पुण्यकळ ठिकाणी उपयोग केलेला आढळतो. गीतेतील प्रत्येक श्लोकाचा मराठी भावार्थ एका श्लोकांत सांगून, नंतर तो भावार्थ अभंग, पद किंवा दिंडी या वृत्तांत विशेष विशद करून दाखविला आहे. तेराव्या व पंधराव्या अध्यायांत थोडा ज्यास्त विस्तार केला आहे. काशीनाथस्वामीची

वाणी फारच गोड, अगदीं सुलभ आणि भक्तिपूर्ण अशी असून, तींत विद्वत्तेपेक्षां प्रेमाचा ओलावा अधिक दिसतो. हा ग्रंथ प्रसिद्ध ज्ञात्यास आज सुमारे २२ वर्षे ज्ञालीं, पण इतक्या वेळांत त्याचा म्हणण्यासारखा प्रसार ज्ञाला नाही, ही खेदाची गोष्ट होय. भगव-द्रीतेतीक विशेष प्रसिद्ध अशा कांहीं श्लोकांवरील काशीनाथस्वामीच्या मराठी टीका पुढे दिली आहे, ती वाचून, काशीनाथस्वामीच्या कवितेसंबंधाने वर जें विधान केले आहे, त्याची सत्यता वाच-कोंच्या अनुभवास येईल, असे बाटते.

गीतास्तवन श्लोक.

श्रुतिसरोजदर्की मकरंदू । देवकीतनय कृष्णप्रबंधू ॥

संत जे भ्रमर सेविति बुद्धि । पूर्ण कृष्ण नर तेचि त्रिशुद्धी ॥ १ ॥

मोदार्णवीं जीव बुडोनि गेले । शोकानले भस्म जळोनि ज्ञाले ॥

त्यांलागुनी अमृतरूप गीता । वंदीन मी तारक दिव्य माता ॥ २ ॥

अध्याय २, मंगलाचरण श्लोक.

रमेश जो सर्व भुतांसि पाळिता । जो योगियांचा भवशोक जाळिता ॥

कृपावलोके जडभेद गाळिता । तो सद्गुरु वंदिन कृष्ण तत्वता ॥ १ ॥

शोकाग्नि हा पार्थगिरीस लागला । करील हा शीतल मेघ सांवळा ॥

वर्तोनियां सांख्य सुयोगजीवने । सांगेल चिह्ने मुनिचीं विचक्षणे ॥ २ ॥

श्लोक (संस्कृत.)

क्लैब्यं मास्म गमः पार्थं नैतत्त्वद्युपपद्यते ।

क्षुद्रं हृदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परंतप ॥

टीका (श्लोक)

पावूं नको षंडपणासि पार्था । हें योग्य नोहे तुज बुद्धिवंता ॥

हे क्षुद्र गा दुर्बलता मनाची । परंतपा ऊ त्यजूनि साची ॥

पद (अर्जुना तूं जाण रे० या चा०)

अर्जुना तूं पाही रे । करणे करिसी काय रे ।

संग्रामीं टाकणे शब्द । उचित तुज नोहे रे ॥ ४ ॥
 चीरांमाजी श्रेष्ठ रे । परम बलिष्ठ रे ।
 उभय सेनेमाजी रडसी । हांसती वरिष्ठ रे ॥ १ ॥
 क्षत्रियांसी जाण रे । युद्ध हें निर्वाण रे ।
 सर्व सौख्यदायक म्हणुनी । बोलती सज्जान रे ॥ २ ॥
 होवोनियां धीर रे । स्वधर्मीं तत्पर रे ।
 वर्ततां पावसी जीवन्मुक्तत्व साचार रे ॥ ३ ॥

श्लोक (संस्कृत-)

अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे ।
 गतासूनगतासुंश्च नानुशोचंति पंडिताः ॥

टीका (श्लोक)

अशोच्य भीष्मादिक यांसि शोचिसी ।
 तूं ज्ञानियांचे परि बोल बोलसी ॥
 गतस्थित प्राण जिवांसि देखुनी ।
 न शोचितीं पंडित जाण या जर्नी ॥

पद (दिंडीची चाल.)

भीष्मादीक निखात्मरूप सर्व । यांचा शोक करितोसि हें अपूर्व ॥ १ ॥
 आत्मवेते जे संत बुद्धिवंत । ज्ञाल्या मेल्यांचा शोक न वाहात ॥ २ ॥ छू० ॥
 प्रज्ञावादातें बहु बोलतोसी । किया पाहतां तूं मूर्ख दीसतोसी ॥ २ ॥
 देहसाक्षी तो ब्रह्म पूर्ण आहे । मायामय साकार मृषा पाहे ॥ ३ ॥
 जीवन्मुक्त ते पूर्णे सुखी ज्ञाले । द्वैतभावासी विसरोनि ठेले ॥ ४ ॥

संस्कृत (श्लोक)

न जायते नियते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वा न भूयः ।
 अजो नियः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे ॥

टीका (श्लोक)

आत्मा न जन्मे न मरे असे सदा । पूर्वीं न ज्ञाला नुपजे पुन्हा कदा ॥
 पुराण हा मित्य अनादि अव्यय । अनित्य देहीं वसतां नसे क्षेयं ॥

अभंगः

आत्मा मुळीं पार्था जन्मलाचा नाहीं । मरण कैंचे कांहीं तयालागीं ॥ १ ॥

नित्य हा सविकार नाशवंत देहीं । सर्वथैव पाहीं न पवे नाश ॥ २ ॥

पूर्वीं हा न झाला पुढे होणे नाहीं । संचलासे पाहीं जैसा तैसा ॥ ३ ॥

वृद्धिक्षयातीत सख सनातन । कोणे काळीं जाण पालटेना ॥ ४ ॥

षड्भाव विकारविहीन अनंत । जीवन्मुक्त संत ओळखती ॥ ५ ॥

संस्कृत (श्लोक)

यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके ।

तावान्सवेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः ॥

टीका (श्लोक)

पृथ्वीवरी हें जल पूर्ण व्यापिले । तें घेहजे काय असेल तेतुले ॥

तैसेचि वेदी बहु जाण बोलिले । विवेकिये सेविति सार चांगले ॥

अभंगः

उदकमय झाले जरी महीतळ । घेर्जे तें जल अर्ताजोगे ॥ १ ॥

तैसा वेद सर्व उपाय बोलिला । आधिकार मानला तोचि कीजे ॥ ध्रु० ॥

सूर्योचनी उदये बहु मार्ग दीसती । परि कार्यपंथीं चालिजे गा ॥ २ ॥

लाधलिया ज्ञान, वेदोक्तसाधने । केलीं सर्व तेणे निश्चयेसी ॥ ३ ॥

जीवन्मुक्त ज्ञानी निजबोध सेवुनी । कृतकृत्य होउनी सुखी ठेले ॥ ४ ॥

श्लोक (संस्कृत)

न च मत्स्थानि भूतानि पश्य मे योगमैश्वरम् ।

भूतभूत्तच भूतस्थो ममात्मा भूतभावनः ॥

टाका (श्लोक)

ही भूतसृष्टि मजमाजि कधीच नाहीं ।

ऐश्वर्ययोग असुचा दृढ हाचि पाहीं ॥

भूर्ती कदापि न वसे परि भूतधर्ता ।

मी सर्व भूतस्वरूपीं परि भूतकर्ता ॥

पद (दिंडी)

मजमाजि निश्चये जग नाहीं । एक मीची अद्वयब्रह्म पाहीं ॥ १ ॥
 अर्जुना हा ऐश्वर्य योग माझा । घें याचा अनुभव भक्तराजा ॥ २० ॥
 भुतांमाजी राहतां भूतधर्ता । स्वप्रतुल्य हे समूळ जाण वार्ता ॥ २ ॥
 वंध्यापुत्राचे परी विश्व सर्व । कर्ता—हर्ता मी नव्हें सर्वथैव ॥ ३ ॥
 व्याप्यव्यापक भाव शून्य जेथे । जीवन्मुक्तपण हे वाव तेथे ॥ ४ ॥

संस्कृत (श्लोक)

अनन्याश्चितयंतो मां ये जनः पर्युपासते ।
 तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ॥

टीका (श्लोक)

अनन्यभावे मज चिंतिताती । जे अर्जुना लोक उपासिताती ॥
 त्या नित्ययुक्तां दृढ योगियांचा । मी रक्षितों योग, बुद्धे त्रिवाचा ॥

पद (दिंडी)

सांडुनियां वासना विषयांची । टाकुनियां संगती मीपणाची ॥ १ ॥
 सर्वभावे चिंतिती मज पाहीं । नेणती ते मजवीण अन्य कांहीं ॥ २० ॥
 माझ्या ठायीं सर्वदा विनटले । देशकाळासी विसरोनि गेले ॥ २ ॥
 देऊनियां निजबोध पूर्ण लांसी । रक्षितों मी अर्जुना अहर्निशीं ॥ ३ ॥
 जीवन्मुक्तपर्दीच दृढ ठेवीं । पडो नेदीं तयासि भवगोवी ॥ ४ ॥

शेवटचा श्लोक.

श्रीकृष्ण योगेश्वर जेथ आहे । धनुर्धरू अर्जुन जेथ पाहे ॥

तेथोंचे लक्ष्मी विजयाभिशुद्धी । मद्भुद्धिचा निश्चय हा त्रिशुद्धी ॥

एकंदरीत ही टीका ज्ञानेश्वरीचीच भर्थवाहिनी आहे, तरी कीर्तनात व गायनात श्रीमद्भवगवद्गीतेतील ज्ञानोपदेशाचा प्रसार करण्याच्या कामीं ती अत्यंत उपयुक्त आहे, यांत संशय नाहीं.

पांडुरंग केशव दाढी.

हा कवि सुमारे १०० वर्षांपूर्वी नागपुर येथे होऊन गेला. या कवीचे जन्म नागपुर येथेच झाले व त्याचे वंशजही हल्ळी तेथेच राहतात. विठ्ठल दाढीचे चिरंजीव केशव दाढी व त्याचे पुत्र हे पांडुरंग दाढी होत. ह्यांचे गोत्र भारद्वाज; कुलदेव जेजुरीचा खण्डोबा. पांडुरंग दाढी यांनी लिहिलेला एकच ग्रंथ हल्ळी उपलब्ध झाला आहे, तो ओवीबद्द अद्दुतरामायण हा होय. हा ग्रंथ अमरावती ऊर्फ उमरेड गावी, शके १७४७ श्रावण मास, भूगुवारीं एकादशीस समाप्त झाला. संस्कृतांतील अद्दुतरामायणाची कथा ह्या ग्रंथांत संक्षेपानें सांगितली आहे. ग्रंथांचे अध्याय १४ व ओव्या २११६ आहेत; मधून मधून काहीं दिंड्याही आढळतात. प्रस्तुत ग्रंथाची मला मिळालेली प्रत 'मल्हारराव नारायण' नामक कोणी मराठा गुहस्थानें लिहिलेली असून ती अगदी अशुद्ध आहे. ह्या प्रतीत 'ण' च्या जागी सर्वत्र 'न' वापरला आहे व त्यामुळे कित्येक ओव्या सरळपणे वाचता येत नाहीत. अद्दुत रामायणाशिवाय दुसरे काहीं ग्रंथ कवीनें लिहिले आहेत कीं काय, यासंबंधाची माहिती मिळाली नाहीं. कवीचा जन्ममृत्युकाळ, चरित्र, गुरुपरंपरा इत्यादि हकीकत नागपुराकडील शोधकांनी शोध केल्यास मिळण्यासारखी आहे.

पांडुरंग कवीची विद्वत्ता मोठी होती असें दिसत नाही; तरा त्यास संस्कृत भाषेचे साधारण ज्ञान असावे असें वाटते. त्याची कविता साधी, गोड आणि भक्तिपूर्ण आहे. पांडुरंग दाढी यांची काव्यरचनेकडे प्रवृत्ति होण्यास काय कारण झाले, हे त्यांच्याच पुढील ओव्यावरून लक्ष्यात येईल:—

मी तों केवल अनाथ दीन । कृष्ण आळशी सदा मक्किन ।
स्थिर नवहेचि अंतःकरण । बोध कदापि हृदयी न वसे ॥ ४७ ॥
ममहृदयी सदैव कामामी । विचार तेणे जाय जळोनी ।
मग भक्तिरहस्य ये कोठोनी । सहजचि आचार नष्ट जाला ॥ ४८ ॥
कारण जे मन नाहीं स्थिर । विश्वास नसे मजला तिळभर ।
वायूपेक्षां वेग फार । दाही दिशा मन धुँडाळी ॥ ४९ ॥
पढतमूर्ख यासी म्हणती । तोचि मी जाणावा निश्चिती ।
कळोनि सर्वही पडे भ्रांती । हेचि खंती माझिया जिवा ॥ ५० ॥
तरि आतां एक ऐन । यातोन घेतले निवडोन ।
देहप्रारब्धीं असेल जाण । तैसेच कारण येवो घडोनी ॥ ५१ ॥
यांतील मुख्यार्थ माझे हृदयीं । सुक्त असूक्त घडो या देहीं ।
तितुके कृष्णार्पण सर्वहीं । अहंकर्ता कोण म्हणतो ॥ ५२ ॥

ह्या ओव्यांवरून कवीचीं प्रथरचनाकालीन मनःस्थिति व
त्याची शाळीनता हीं स्पष्टपणे दिसून येतात. चंचल व संशयी
मनास विषयसुखापासून परावृत्त करण्यास रामगुणवर्णनासारखे
रामबाण औषध दुसरे नाहीं, ह्या निश्चयानेच पांडुरंग दाढी यांनीं
अङ्गुतरामायण लिहिले, प्रथारंभी कांहीं मराठी कवींस पांडुरंग दाढी
यांनीं वंदन केले आहे. त्या ओव्या येणेप्रमाणेः—

आतां जे कलींत ज्ञाले संत । खांसी मी शरणागत ।
ज्ञानदेव निवृत्तिनाथ । एकनाथ जो कां सद्गुर ॥ ३० ॥
वामनकवि महापांडित । श्लोकपदरचना अत्यङ्गुत ।
वेदांत उपनिषदादि यथार्थ । गीतार्थ ज्यांनीं मुखे कथिला ॥ ३१ ॥
त्या प्रथाचे नांव आइका । म्हणती जन यथार्थदीपिका ।
अष्टादश गीतेची टीका । ज्या महाराजें वर्णियेली ॥ ३२ ॥
असो; तुका तो राम जाणा । धन्य त्याची अभंगरचना ।
तोषवूनि वैकुंठराणा । आपलासा केळा जेणे ॥ ३३ ॥
रामदास तो सदा उदास । मारुती अवतार तो निर्देष ।

चोखामेळा सावंता दास । अति उल्हास हरिभजनी ॥ ३४ ॥

× × × ×

हरिविजय पांडवप्रताप । हे वार्णिले जयांनी एकरूप ।

तो श्रीधर बंदूनि श्रीधररूप । भिन्नभाव तेथें नवे ॥ ३७ ॥

मुक्तेश्वर नित्योत्तम । ज्यांनी भारत वार्णिले उत्तम ।

महिपति तो वास्तव्यधाम । अवतारखंडीं राहतसे ॥ ३८ ॥

पंतामाजी मयोरपंत । ज्याचे आर्येचा नकळे अर्थ ।

भागवत भारतावरी यथार्थ । पदरचना ते न न्वणवे ॥ ३९ ॥

हा अ॒ंव्यांवरून, वामनपंडित, श्रीधर, मोरोपंत इत्यादिकांची थोडीबहुत कविता पांडुरंग दाढी यांनी वाचली होती, असें दिसते. हा अद्वृतरामायण ग्रंथ शके १७४७ त लिहून झाला; त्यावेळी महिपति व मोरोपंत यांचा काळ होऊन अनुक्रमे ३९ व ३९ वर्षे झाली होती; तरी इतक्या थोड्या मुदतीत त्याचे ग्रंथ ताहराबाद आणि बारामती येथून वळ्हाड आणि मध्यप्रांतापर्यंत जाऊन पोंचले होते ! मोरोपंताची आर्या समजण्यास कठीण, हा समज हल्ळीप्रमाणे तेव्हाही अस्तित्वांत होता, हे पांडुरंग दाढीच्या 'ज्याचे आर्येचा न कळे अर्थ' या वाक्यावरून उघड होते. महीपति तो वास्तव्यधाम । अवतारखंडीं राहतसे' असें कवि म्हणतात; पण हे 'अवतारखंड' कोणते? ताहराबाद गांवाचे मूळचे नांव 'अवतारखंड' असेहा तर कोण जाणे ! मुक्तेश्वरांनी 'उत्तम भारत' वर्णित्याचा उल्लेख कवीने केला आहे. कवीस हिंदी भाषेचाही बराच परिचय असावा, असें पुढील अ॒ंव्यांवरून वाटते:—

तुलसीदास कर्वाची वाणी । दोहरा गोड अमृताहुनी ।

रसिकप्रिया ग्रंथ ऐकतो श्रवणी । केसोदास कवीने कथिला ॥

आणिक उत्तरादि भाषागत । गिरिधर कवि महाविख्यात ।

कुंडरिया दोहा पाहतां अर्थ । गति न चाले हो इतरांचा ॥

उत्तरादि भाषा सुंदर । सत्सन्ध्या ग्रंथ म्हणती चतुर ।

करिता व्याहारीलाल कवीश्वर । प्रीतिभावे नमियेला जी ॥

कवीने आपले कुलदैवत जेजुरीचा खंडोबा याची व तुळजा-
पुरच्या भवानीची ग्रंथारंभी स्तुति केली आहे. सकळ संतांस
अनुलक्ष्यून कवि म्हणतात:—

सकळ संतांस माझी विनवणी । तुमचे मन मृदृ नवनीताहुनी ।

तरी अभय मस्तकीं ठेवोनि पाणी । यावी कवनीं स्फूर्ति मातें ॥

तुम्हीं संत कीं अति उदार । कृपा करा मज रकावर ।

तुमचे पदावजी होवोनि भ्रमर । वासना निरंतर मम पुरावी ॥

× × × × ×

जैसे बाळ मातोसि छाकित । तरी शीण नयोचि तिचे मनांत ।

तैसीच माउली आमुची संत । आल पुरवावी माझी तुम्ही ॥

सुचला मनांत एक विचार । कीं अदृत रामायणाचे सार ।

ते वर्णावे यथामति परिकर । अभय कर ठेवा शिरी ॥

आपल्यापूर्वी होऊन गेलेल्या कर्वाचे ग्रंथ वाचून, यांच्यासंबंधाने
पूज्यबुद्धि धारण करून व आरंभीं स्फूर्तीसाठीं लाची करूणा भाकून
मग ग्रंथरचनेस प्रारंभ करण्याची आमच्या जुन्या मराठी कर्वाची
ही पद्धत अत्यंत प्रशंसनीय होय; व यामुळेच त्याची कविता
बाचपण्याकडे मनाची सहज प्रवृत्ति होते. स्वतःसंबंधाने अत्यंत शाळीनता
व इतरासंबंधाने अत्यंत पूज्यबुद्धि ग्रंथारंभीच प्रकट केलेली पाहून,
चाचकांच्या मनांत कवीसंबंधाने जो सहजच पूज्यभाव उत्पन्न होतो,
तो स्वतःसंबंधाचे गर्वोद्घार व प्राकाळीन कविजनासंबंधाने तुष्टता हीं
प्रगट झालेलीं पाहून कधींही उत्पन्न होणार नाहीं. असो.

कवीस वेदांतशास्त्राचा परिचय असून, लांतीछ गूढ तत्वे बरोबर
न समजव्यामुळे त्याच्या मनांत जे विचारांचे काहूर उठले होते,
त्याचे प्रदर्शन पुढील ओऱ्यात झाले आहे. कवी देवास म्हणतो:—

कर्ता करविता तूंचि एक । भोक्ता ओगविता नसे आणिक ।
 नांव ठेविले पांडुरंग देख । हेंदी आणिले त्वांचि रूपा ॥ ५६ ॥
 भीपण म्हणतां यां सोहन । तरी शब्द हा आणिला कोठन ।
 शब्दस्थर्वपर्णध जाण । घटीं भर्टीं व्यापुनी तूंचि भरला ॥ ५७ ॥
 जिकडे पाहता अवधा तूंचि तूं । तेथें असे काय जी मीं तूं ।
 अभिमान सोडी यथार्थ हातु । मिथ्या अमिथ्या सर्व मृगजळ ॥ ५८ ॥
 भीपण शब्द म्हणतां कोण । भीपण शब्द हा होय कोण ।
 सोडिले ज्ञाने तो पुरुष कोण । ऐसे निवडोन दावा स्वामी ॥ ५९ ॥
 ममहृदयीं नये विश्वास । हें तों बोलणे सर्व आभास ।
 जैसे नांव अनेक पक्षार्थास । परि मुख्यार्थ नांव एकाचि असे ॥ ६० ॥
 तंतु एक पट अनेक । तैसा तूंचि तूं जगव्यापक ।
 तुम्ही म्हणतां भोगिजे नरक । तरी नरकरूप कोण असे ॥ ६१ ॥
 तुम्ही सर्वव्यापक असोनीही । ऐसी श्रुति बोलती पाहीं ।
 तरी नरकीं जाणार नरकरूपी ही । कोणता देवा असे तो जी ॥ ६२ ॥

अध्याय १ ला.

अच्छुतरामायणाची कथा वाल्मीकीं भारद्वाज ऋषींस सागितर्णी आहे. ती संक्षेपानें १४ अध्यायांत पांडुरंग दाढी यांनी वर्णिली आहे. इसा ग्रंथातील कांहां उतारे पुढे दिले आहेत.

अंबरीष राजाच्यां राज्याचें वर्णनः—

नगररचना इंद्रभुवन । टाकावें वरी ओवाळन ।
 श्वरोघर्ण हरिकीर्णन । पुराणश्रवण नित्यशा ॥ १२ ॥
 अग्निहोत्रादि स्मार्त पाहीं । वेद-उपनिषद सर्वदाही ।
 संतचर्चा हो नित्यशाही । ऐशी नवाई त्या ग्रामी ॥ १३ ॥
 यथाकाळीं वर्षे घन । त्रिकाळ घेनु दुभती जाण ।
 करभार देती रामालागुन । परराष्ट्राचे अधिकारी ॥ १४ ॥
 दैन्य नसेचि तया ग्रामी । सदा शुचिर्भूत अंतर्यामी ।
 जरा मृत्यु नाहीं आश्रमी । तया अयोध्या नगरांत ॥ १५ ॥

धरोधरी कल्पतरुवर । आणिक कामधेनूचे खिलार ।

चिंतामणीचीं गोपुरे सुंदर । लखलखीत सर्वदाही ॥ १६ ॥

**आपळी आर्थ वाणी श्रीरामकथाष्ठर्णनानें श्रोत्यांच्या आदरास पात्र
ज्ञाळी, त्यासंवंधानें कविं म्हणतातः—**

अयोध्याधीशा ताटिकांतका । मखरक्षका विश्वव्यापका ।

जयजय मायाचक्कचाळका । बोलवीं कथा रसाळ पै ॥ ४७ ॥

कागदाचें मोल किंचित् । परी राजमुद्रा वरी विराजित ।

तो कागद वंद्य सर्व राश्र्यांत । सहजाचि मानव वंदिती ॥ ४८ ॥

तैसा तवनामशिका जया शिरीं । तो वंद्य त्रिभुवनामाज्ञारीं ।

तवनामकथा उदधि भरी । तेथें टिटवीचंचू घे नीर ॥ ४९ ॥

तैसी माझी बोबडी वाणी । प्रीतीं वंदिला कोदंडपाणी ।

पांडुरंग विनवी कर जोडोनी । माझी विनवणी परिसा तुम्हीं ॥ ५० ॥

अभंगीं नांव घातलें तुकां । पूर्षकर्ता तूं सीताधवा ।

उत्तरकांड आरंभिलें देवा । सिद्धी नेई निजांगे ॥ ५१ ॥

**अंबरीष, राजाची कन्या श्रीमती हिला मागणी घालतांना पर्वत
ऋषी म्हणतात :—**

पर्वत ऋणे ‘गा पृथ्वीयती । श्रीमती यावी आम्हांप्रती ।

गृहस्थाश्रमाचें सौख्य जगतीं । भोगावें मनांत हे इच्छा ॥ ९ ॥

तूं तरी उदारांचा राणा । मजला वोणी कन्यानिधाना ।

व्यर्थ जीवित गेलें जाणा । तप आचरितां चिरकाळ हो ॥ १० ॥

शरीर काष्ठवत् ज्ञालें पाहीं । ब्रह्मचर्यांत सौख्य नाहीं ।

वृथा जन्म आमुचा सर्वही । तरी तूं पावन करीं मजला ॥ ११ ॥

**त्याच कन्येस वरण्याचा नारदमुनीचाही विचार असत्यामुळे,
त्यानींही तिळा मागणी घातली होती, पण पर्वत ऋषीची अडचण
मध्ये आळी, ती दूर करण्यासाठी नारद विष्णूकडे जाऊन त्यास
म्हणतात :—**

अयोध्यापतीचे कन्यारत्न । उमाचि अवतरल्ली चिन्हत्तन ।
रती जीचे अंगुष्ठावळेन । वोवाळोनि टाकावी ॥ १७॥

तरी मनांत वाटते गृहस्थाश्रम । सर्वांत श्रेष्ठ आहे उत्तम ।
तो संपादावा हाचि नेम । माझा असे दीनवत्सला ॥ १८॥

परी विघ्न करितो मुनि पर्वत । मी तों केवळ तवर्थंकित ।
लग्न ब्हावें हा हेतु मनांत । पूर्ण करितां तुंचि एक ॥ १९॥

पर्वत वैरी झाला मज । खानें मांडिले विदान सहज ।
तरी तूं महाराज अधोक्षज । तयाचे तोंड काळे करी ॥ २०॥

उदायिक राजगृहीं स्वयंवर । मांडिले रायानें आतिसत्वर ।
तरी मी सांगतों एक विचार । तैसें करीं गा जगदात्मया ॥ २१॥

नीळवर्ण असती मर्कट । तोंड काळे अति दुर्घट ।
नासिक चपटे नेत्र पिंगट । पर्वतमुख ऐसें करी ॥ २२ ॥

आम्हीं उदर्दृक दोघेजण । राजसदर्नीं जाऊं मिळून ।
तरी श्रीमतीलागर्णि कृष्णवर्ण । मुख दिसावें पर्वताचें ॥ २३॥

श्रीमतीवांचून आणिक कोणा । मुख न दिसावें इतरां जनां ।
हेचि माझी असे जी प्रार्थना । वारंवार विनवीतसें ॥ २४॥

ही नारदमुनीची विनंति भगवंतानीं मान्य केश्यावर नारद
निघून गेले, तोंच पर्वतऋषि श्रीविष्णुपाशीं येऊन म्हणतातः—

‘... जयजयाजी कमळावरा । वससी भक्तजनहृदयमंदिरा ।
क्षीराब्धिवासा करुणाकरा । नारदें माझी हानि केली ॥ ३०॥

अंबरिषाची कन्या श्रीमती । आतिसौदर्यं रूपवंती ।
गृहस्थाश्रमीं माझी प्रीति । विवाह तिशीं करावा ॥ ३१ ॥

नारद परम कपटी केवळ । माझे लग्नांत पाडी विस्कळ ।
संसारीं पाणी घालितो खळ । करी निर्मूळ तोचि देखा ॥ ३२ ॥

माझ्या प्रंपचाला तोन वाटा । खानेंच केला हा चेपेटा ।
मुदलांत पाढिला काय तोटा । ऐसा गोटा टाकितो जी ॥ ३३ ॥

म्या धूंत्रपानादि तीर्थाटन । आचरलों ब्रह्मचर्यतप दारुण ।
जन्मादारभ्यं रतिसौख्यं जाण । नाहींच पाहिले दयार्णवा ॥ ३४ ॥

मनांत वाटे फार उल्हास । कीं श्रीमती वरावी जी निर्दोष ।
चंगककळिका राजहंस । गति चालत तयापरी ॥ ३५ ॥
तेचि अंतुरी व्हावी चित्तीं । परी नारद करितो कुमती ।
यास्तव मनांत वाटते खंती । तरी मी युक्ति सागेन तुम्हांते ॥ ३६ ॥
रिषाचें मुख करावें त्याचें । नेत्रांगार लंबोष्ठ साचे ।
अमंगळ भयंकर हो वाचे । बोलतां दुर्गंधी चालावी ॥ ३७ ॥
प्रत्यक्ष जैसा बसला आस्वल । ग्राणपुटींतुनि गळे सलाल ।
भ्यासुर वदन खडतर गाल । श्रीमती पाहतां न वरी त्यासी ॥ ३८ ॥
नारदाचें मुख ऐशापरी । करावें दयाळा आतां लवकरी ।
श्रीमतीवांचोनियां इतर नारी । त्यांसी पूर्ववत् दिसावें हो ॥ ३९ ॥
कन्यकेसी दिसावें नयनी । कीं रीसचि बैसला येवोनी ।
इतरां नृपवरांलागोनी । चांगले मुख दिसावें हो ॥ ४० ॥

दुसरे दिवशीं नारद व पर्वत हे दोवेही राजसभेस गेल्यावर तेथें
जो प्रकार घडला तें येणेप्रमाणेः —

दुसरे दिवशीं अहणोदयीं । पर्वत निधाला लवलाहीं ।
येवोनि सत्वर राजगृहीं । तंव नारद तोही तेथें आला ॥ ४४ ॥
सभा घनवटली अति सघन । मंडप घातला लंबायमान ।
जडित पाचूचे स्तंभ जाण । तुळवट वरी हिरियांचे ॥ ४५ ॥
रंग रेखिला वित्रविचित्र । रांवे साळ्या कलासूत्र ।
मयोर शब्द करिताति पवित्र । मुक्त झालरा अति शोभती ॥ ४६ ॥
कर्दलीमंडप विराजती । कारंजे सहस्रावधि उडती ।
त्या कर्त्यांची विचित्र गती । उणे आणिती मयसभेत ॥ ४७ ॥
सुनीळ गाभ्यांपरी चौक । हजारे फवारे त्यांत बदक ।
मीन कांसवे दिसती अधिक । हिंडताती सैरावैरा ॥ ४८ ॥
कंदील हिरवे शामदान्या । कोंदणीं जडल्या हिरकण्या ।
चक्रित पाहताती नागकन्या । लाजेनि जाती एकीकडे ॥ ४९ ॥
रंभा उर्वशी मेनिकायापरी । वेश्या तैशा नृत्यकारी ।
मालकंसादि कलाकुसरी । आलाप करिती मधुरस्वरे ॥ ५० ॥

देशोदेशींचे येती नृपवर । मंडपघसणी होतसे फार ।
 राजा जोडोनि दोन्हा कर । अभ्युत्थाना देतसे ॥ ६१ ॥
 मुख्य त्या सभास्थानीं मुनि । वैसले आदरेकरोनी ।
 नारद-पर्वत अंतःकरणी । वाहती चिंता सर्वकाळ ॥ ५२ ॥
 मनांत म्हणती हे नोवरी । कोणास प्राप्त हें नकळे जरी ।
 तंव ते शृंगारोनि सुंदरी । येतसे चमकत गतीने ॥ ५३ ॥
 सबैं सख्या अति सुंदर । नक्षत्रीं वेष्टिला रोहिणीवर ।
 मंद चालतो गजभार । तैशा येती नृपांपाशी ॥ ५४ ॥
 ताटके हेममय श्रवणी । कुरंगनयना दुजी भोहनी ।
 अहीसमान कुंतल्वेणी । पृष्ठभागीं देत शोभा ॥ ५५ ॥
 निढळीं सौभाग्य बिजवरा । नेत्रीं अंजन सोगीय थारा । (?)
 तिळ हनुवटीवरी विचारा । तीळ तो शोभे गालावरी ॥ ५६ ॥
 गळां रुळती मुक्काहार । पाचूचें पदक अतिसुंदर ।
 कंचुकी लेइली मनोहर । गुप्त खांत असती द्रयमणी ॥ ५७ ॥
 दिव्यांवर चिर कसोनि कटी । मृगद्र पाहतां लजित पोटी ।
 म्हणे धन्य हा माज मावे मुष्टी । ऐसी सुष्टि न देखों पुढे ॥ ५८ ॥
 पाउले बाळार्कपरी दिसंती । ठेवितां पद्मराग निपजती ।
 न्वालतां पोल्हार झणत्कारती । घोळगुजन्यांचा नाद उठे ॥ ५९ ॥
 ते आदिमाया विश्वजननां । कोण वणैं शके तिजला मेदिनीं ।
 यथामति हे आरु वाणी । यथा किंचित् वानिले ॥ ६० ॥
 ऐशापरी हो राजकुमरी । रत्नमालिका घेवोन स्वकरीं ।
 राजा क्रुष्णाचें पूजन करी । मनोभावें तेधवां ॥ ६२ ॥
 पिता म्हणे वो गुणसरिते । मृगनेत्रे लावण्यभरिते ।
 या दोघांतून आढडे तूतें । तयाचे गळां घालि माळ ॥ ६३ ॥
 अवलोकोनि बोले अबळा । तंव ते हासोनि बोले सुशीळा ।
 रीस मर्केट दिसतां डाळां । काय नृपाका वळ यातें ॥ ६४ ॥
 येकाचें मुख रिसाचें केवळ । एकाचे दिसतें गोळांगुळ ।
 कृष्णवर्णापरीस अमंगळ । कोठोनि आणिले निवडोनियां ॥ ६५ ॥

वृद्ध वानर बहुतां दिवसाचें । तैसेंच ताँड दिसतें याचें ।
 महा भयानक रीस साचें । तैसेंच दिसतें मुख दुसरियाचें ॥ ६८ ॥
 वत्तीस लक्षणी आणिले वर । कां वृथा सांगतां वडिवार ।
 अवलोकोनि करा विचार । आणिक एक सांगतां तुम्हां ॥ ६९ ॥
 या दोघामध्यें एक पुरुष । दिसतो मजला निर्दोष ।
 अपेशरहित सदां असे । किरीट कुळले मुगुट शिरी ॥ ७० ॥
 आकर्णनेत्र नीकजीमुत । वर्ण जयाचा लखलखित ।
 तेजःपुंज घवघवीत । मंदस्मित हास्य करी ॥ ७१ ॥
 शामसुंदर मनोहर । मृगमद भालीं टिळक परिकर ।
 केशरउटी मुक्ताहार । श्रीवत्स शोभे दक्षिणहृदयीं ॥ ७२ ॥
 आजानुबाहू दोन्ही सरळ । नखें चंद्रापरी तेजाळ ।
 धनुष्य हातीं घेवोनि प्रबळ । बाणभाता पृष्ठीं विलसे ॥ ७३ ॥
 कोमळतनु दैदीप्यमान । उदार कीर्तिने भरिले त्रिभुवन ।
 नेत्रसंकेत दावी दुरोन । विनोदें बोले मजसी काय ॥ ७४ ॥
 हस्तसंकेते पालवी मजसी । भुसंकेत दावी क्षणोक्षणासी ।
 मंदवाणी बोलतो कैसी । मजसीं माळ घालीं म्हणतो ॥ ७५ ॥
 गुज गोष्ठी पडतां श्रवणीं । टकमकां पाहती उभय मुनी ।
 नारद—पर्वत तेब्हां उठोनी । राजया जवळी पातले हो ॥ ७६ ॥
 द्विज म्हणती तुमची कुमरी । काय बोलिली हे सुंदरी ।
 राजा म्हणे श्रवणद्वारीं । तुम्हीं ऐकिले असेल कीं हो ॥ ७७ ॥
 उभयतीं पुसिले कन्यकेसी । आम्हां दोघांत कोणती विवसी ।
 तरी तूं माळ घालीं त्यासी । पाहूं दृष्टीसी कोण वरी तो ॥ ७८ ॥
 अंवरीष म्हणे श्रीमती बाळे । कोण दृष्टीस दिसतें रसाळे ।
 तरीं तूं माळ घालीं अबळे । कौतुक सोहळे पाहूं आम्हीं ॥ ७९ ॥
 ऐकतां पित्याचें मधुरोत्तर । श्रीमती निघाली सत्वर ।
 श्रीतीने वंदिला श्रीकरधर । कंठीं सुंदर माळ घाली ॥ ८० ॥
 तंव तीं गुप जाहलीं दोघें । मुनी फिराविती नेत्र रागें ।
 सभा तटस्थ जाहली मागें । भिरभिरा पाहती चक्कितवत् ॥ ८१ ॥
 जन म्हणताती नवल जालें । विप्र दीनवदन होवोनि बैसले ।

तृपती म्हणे हें नकळे वाहिले । कृत्य कवणाचें हें मज समजेना ॥ ८२॥
 मग ते ऊर्ध्वपंथे ब्राह्मण । नारद पर्वत दोषे मिळून ।
 विष्णुलागीं भेटती जाऊन । गतकथार्थ निरोपिती ॥ ८३ ॥
 कोणीं केले हें कुभांड । आम्हीं श्रमलों उदांड ।
 चोरेनि नेले येवढे धेंड । ऐसी प्रचंड केली करणी ॥ ८४॥
 आमुचे श्रमहीं गेले व्यर्थ । साधिला नाहीं काहींच अर्थ ।
 मुख आमुचे मर्कटवत् । रीसमुख केले तुम्हीं ॥ ८५ ॥

असो. इतक्या ओऱ्यांवरून पांडुरंग दाढीच्या कवितेचें स्वरूप वाचकांच्या लक्ष्यांत येईल असें वाटते. एकंदरींत, पांडुरंगाची कविता सामान्य प्रतीची आहे; मुक्तेश्वर, श्रीधर किंवा कृष्णदास मुद्रळ यांच्या कवितेहून ही कविता खालच्या दर्ज्याची आहे. अद्दुतरामायणावर जुन्या मराठी कवीने लिहिले असा हा एवढाच ओवीबद्ध ग्रंथ असावा, असें वाटते.

रामचंद्र भोजराव देशपांडे.

हे कवि सुमारे ६० वर्षांपूर्वी दक्षिण महाराष्ट्रांत पाच्छापुर येथें होऊन गेले. बापू गोखले यांच्या लक्ष्करांत राहून स्वराज्यरक्षणासाठी, यांनी मोठमोळ्या लढाया मारल्या होत्या. यांचे चरित्र त्यांचे विद्यमान वंशज रा. रा. अप्याजी कृष्ण देशपांडे यांनी कृपा करून मजकडे पाठविले, त्याच्या आधाराने प्रस्तुत केख लिहिला आहे.

रामचंद्र भोजराव यांचे मूळ पुरुष थबरस हे पूर्वीं मोगळाईत बेदर येथे रहात असत. पुढे तेथे बेबंदशाही होऊन, धर्ममार्ग व चरितार्थ चालेना, म्हणून ते मिरजेजवळ म्हैसाळ नामक गांव आहे, तेथे येऊन राहिले. त्या ठिकाणी काहींदिवस घालवित्यावर बेळगावाजवळ पाच्छापुर येथे त्यांनी कायमची वस्ती केली.

पाच्छापुर हे गांव मार्केडी नदीतीरीं वसले असून, सदर्न मराठा रेल्वेचे हळीं तें एक स्टेशन आहे. या गांवीं एक जुना भुईकोट किण्ठा आहे, तो विजापूरच्या बादशाहानें बांधविळा असे म्हणतात. असो. थबरस हे पाच्छापुर येथे आल्यावर, त्यांनी तेथील मुसलमान इनामदार देसायाचे पदर्ण कारकुनी पतकरकी. पुढे आपल्या अंगच्या शौर्य—धैर्यादि गुणांनी ते तेथे इतके प्रसिद्धीस आले की, विजापूरच्या दरबारांतून पाच्छापुरच्या देशपांडेपणाचें वतन त्यांस मिळाले. थबरस यांजपासून त्यांच्या आठव्या पिढीचे पुरुष रुद्रोपंत यांजपर्यंतची माहिती उपलब्ध नाही. रुद्रोपंतास संतती होईन म्हणून त्यांनी वैतागाने बाळेकुंद्री येथे पत्नीसह राहून, तेथीला श्रीरामेश्वराजवळ घोर तपश्चर्या मांडली. नित्य सूर्योदयीं स्नान करून व आनिहक आटोपून, श्रीरामेश्वरापुढे एका पायावर उमे राहून, श्रीगुरुचरित्राची पोथी किंहून काढण्यास त्यांनी प्रारंभ केला. त्यांची पत्नीही नित्य प्रातःकाळीं श्रीअश्वत्थनारायणास प्रदक्षिणा घालीत असे. याप्रमाणे कांहीं काळ गेल्यावर, एके दिवशीं, रुद्रोपंताची स्त्री नित्यप्रमाणे प्रदक्षिणा घालीत असतां, घारीने एकदम क्षडप घालून तिचा कुंकवाचा करंडा उचलून नेला. हे दुश्मिन्ह पाहून या साध्वीस पराकाष्ठेचे वाईट वाटले, ती खिन्ह मुद्रेने आपल्या पतिसमीप आली व झालेली गोष्ट तिने त्यांस सागित्री. नंतर त्या दांपत्याने तो दिवस व ती रात्र ईश्वरभजनांत घालविळी व दुसऱ्या दिवशीं नित्यऋमाप्रमाणे स्नानादि विधि सारून तीं आपापल्या अनुष्ठानास लागलीं. दोन प्रहरच्या सुमारास घारीने नेलेला करंडा पुनः आणून रुद्रोपंताच्या पत्नीपाशीं टाकला, तो पाहून तिला फारच आनंद आला. ती गोष्ट तिने तात्काळ रुद्रोपंतास कळविळी, त्याच दिवशीं रात्री श्रीरामेश्वरांने त्या

उभयतांच्या स्वप्रांत येऊन सांगितले कीं ‘तुम्ही आपल्या घरी जा; तुम्हास पुष्कळ संतति व संपत्ति प्राप्त होईल.’ याप्रमाणे श्रीचा दृष्टांत ज्ञाल्यावर तीं आपल्या गावीं निघून आलीं.

नंतर कांहीं वर्षीनीं यांस दोन पुत्र ज्ञाले; त्यांचीं नांवे देवराव व भोजराव अशीं होतीं. दोन्ही मुलांकडून रुद्रोपंतांनीं उत्तमप्रकारे विद्याभ्यास करविला. पुढे त्यांचीं लग्ने ज्ञाल्यावर, शके १६९९ (इ. स. १७७७) त भोजराव यांस रामचंद्र नामक पुत्र ज्ञाला, तोच प्रस्तुत चरित्राचा नायक होय.

रामचंद्रराव बालपणीं फार हूड व खोडकर होते. प्रत्येक दिवशी त्यांच्यासंबंधानें कांहीं तरी कागळी त्यांच्या घरी येत असे. पुढे त्यांचे वथाचे पांचवे वर्षीं त्यांचा उपनयनविधि ज्ञाल्यावर भोजरावांनीं यांस थोडेसे व्यवहारशिक्षण व धर्मशिक्षण दिले. नारायण-शास्त्री चंद्रगडकर व गोपालाचार्य कट्टी यांजपाशीं त्यांनीं संस्कृताचा अभ्यास घरींच केला. त्यांचा संस्कृत भाषेचा अभ्यास चांगला असून, या भाषेत व मराठीत कविता करण्याचा नाद त्यांना बाळपणापासूनच होता. त्यांनीं आपल्या विद्यार्थीदरोंत आपला कुलदेव श्रीविरुद्धपाक्षेश्वर याजवर एक पद रचिले, तें येणेप्रमाणे:—

पद.

पाहिला विरूपाक्ष पाहिला । पाहिला विरूपाक्ष मारिला
खल दक्ष नाशी सुरक्ष भ्यासुर निटिलाक्ष पाहिला ॥ धु० ॥

हा तेजोमय पुतळा शिवनेत्रानळीं उपजला चंद्र मुकुट जटाजूट
दिशापट नीलकंठ वक भुकुटि विरूपाक्ष पाहिला ॥ १ ॥

कूर मुद्रा मुखकमला गरगर फिरवितो डोळा वदनापासुनि
निवे ज्वाला जळे ब्रह्मगोळ मेरु ढळे घोर विरूपाक्ष० ॥ २ ॥

गळां शोभली रुडमाळा चतुर्भूषण तो ल्याला वासुकीवलय
त्रिशूल अशिर धनु करिं शर महावीर विरूपाक्ष० ॥ ३ ॥

किंकिणी घंटा कटिला रुणहुण शब्द दाटला चरणि
धुंगुरवाळा तालंचुसारित नाचे मनोहर सुंदर विरूपाक्ष० ॥ ४ ॥
दुष्टजनांसि काळा निजभक्तजन कनवाळा मुनिजन पूजिति
कोमलदल बेल भोजकुल श्रीवरद विरूपाक्ष० ॥ ५ ॥

रामचंद्रपंत वयांत आव्यावर भोजरावांनी त्यांचा विवाह केला.
रामचंद्रपंतांच्या पत्नीचें नांव गंगाबाई. ही फार सत्त्वशील व पतिपरायण
स्त्री होती. तिच्या पोटीं रामचंद्रपंतांस दोन पुत्र झाले.

रामचंद्रपंतांचा बाणा लहानपणापासूनच शिपाईगिरीचा असव्यामुळे,
लप्करांत शिरून आपण कांहीं तरी मर्दुमकी करून दाखवावी अशी
इच्छा लांस सहजच उत्पन्न झाली. त्याच वेळी कर्नाटकांत
कित्तुरकर देसाई, सावनुरकर नबाब व ठिपू सुलतान हे पेशव्यांच्या
मुलखास वरचेवर उपद्रव देत असत, लांचे पारिपत्य करण्यासाठी
पेशव्यांनी बापू गोखल्यांचे चुलते धोंडोपंत यांस फौजेसह
पाठविले होते. ते पाच्छापुराजवळून कर्नाटकांत जात असतां,
लप्करांत शिरण्यास ही संधी चांगली आहे, असे जाणून रामचंद्रपंत
गोखले यांचे फौजेत नोकरीस राहिले. कर्नाटकांतील लढायांत राम-
चंद्रपंतांनी दाखविलेले शौर्य व चातुर्य पाहून फडके व गोखले हे
सेनापति फार संतुष्ट झाले व त्यांनी एका पथकाचे आधिपत्य राम-
चंद्रपंतांस दिले. कर्नाटकांतील कामगिरी संपव्यावर, कोंकणांतील
काळेगोंगरी किल्यावरील गडकरी लोकांनी केलेले बंड मोडण्याच्या
कामावर गोखल्यांनी रामचंद्रपंत व यमाजीपंत यांची योजना केली.
तेथे त्यांनी मोठी मर्दुमकी करून बंडवाल्यांचा मोड केला. पुढे
पेशेव दुसरे बाजीराव व इंग्रज यांची लढाई सुरु झाली, त्या प्रत्येक
लढाईत बापू गोखल्यांचे बरोबर रामचंद्रपंत प्रमुखत्वानें हजर असत.
शेवटी, हिंदुपदपादशाहीच्या रक्षणासाठीं निकराची लढाई करून
रणधुरंधर बापू गोखले धारातीर्थी पत्रन पाव्यावर, रामचंद्रपंत हे

बाजीरावसाहेबांपाशी सरदार या नात्यानें राहिले. बापूसारखा मोहरा अस्तंगत ज्ञाल्यामुळे पेशव्यांचा धीर सुटून ते आपका जीव वांचवि-प्यासाठी खानदेशांत जात असतां लाची व इंग्रजी फैजेची एका घांटांत गांठ पडली. त्यावेळी पेशव्यांबरोबर फक्त त्यांच्या कुंदुंबांतील माणसे, बापु गोखले यांची पत्नी व स्वार सरदार मिळून सुमारे २५ मनुष्ये होतीं, त्यांतच रामचंद्रपंतही होते. त्यांनी मोठ्या चातुर्यानें व हुशारीने बाजीरावसाहेबांस खानदेशांत पाठविले व स्वतः बापू गोखले यांच्या कुंदुंबास घोड्यावर पाठीशी बांधून पुण्यास घेऊन आले. नंतर त्यांनी बापूच्या पत्नीस मालकमसाहेबांस नेऊन भेटविले व तिच्या इच्छेप्रमाणे तिच्या योगक्षेमाची व्यवस्था करून व तिचा निरोप घेऊन ते आपल्या गांवीं आले.

वर दिलेला ऐसिहासिक कथाभाग स्वतः रामचंद्रपंत यांनी फसली सन १२३९ मध्ये, एविफन्स्टनसाहेबांस आपल्या हातानें लिहून दिला असून, त्याची नक्कल त्यांच्या वंशजांपाशी आहे. असो.

रामचंद्रपंत घरीं आल्यावर, कांहीं दिवस विश्रांति घेऊन ते आपल्या कुंदुंबासह श्रीक्षेत्र यद्वार येथे विरुपाक्षेश्वराच्या दर्शनास गेले. तेथे त्यांनी विरुपाक्षेश्वरास रुद्राभिषेक व महापूजा करून व यथोचित दानदक्षिणा देऊन मुक्तद्वार ब्राह्मणभोजन घातले. यद्वार येथे असतां, रामचंद्रपंतांनी 'श्रीवीरभद्रक्षेत्रवर्णन' नामक ८६ ओऱ्यांचे एक प्रकरण लिहिले, लातील कांहीं ओऱ्या याच लेखात पुढे दिल्या आहेत. यदुराहून स्वग्रामीं आपल्यावर, कोठे तरी निवांत स्थळीं राहून परमार्थसाधन करावें, अशी इच्छा त्यास उत्पन्न झाली. पाच्छापुराहून एक मैलावर शीगेहोळी या नांवाचे एक खेडे आहे, तें तपश्चर्या व अनुष्ठान करणाऱ्या लोकांस फार सोयीचे आहे. तेथे एक मोठा वाढा बांधून, त्यांत आपल्या

परिवारासह रामचंद्रपंत जाऊन राहिले. तेथें त्यांनी स्मार्तांगि ठेवला होता. रोज त्रिकाळ संध्यास्नान, होमहवन व ईश्वरभजन इत्यादि सत्कर्मात ते आपला कालक्षेप करीत असत. फुरसतीच्या वेळी कविता लिहिण्याचा क्रमही त्यांनी चालू ठेवला होता. पाच्छापुर येथें रामदीक्षित नामक एक सत्पात्र ब्राह्मण होते, त्यांची वेदशास्त्र-पारंगतता, सत्वशीलता, धर्मनिष्ठा, इत्यादि गुण पाहून, त्यांच्या संबंधानें रामचंद्रपंतांस मोठी पूज्यबुद्धि वाटत ल्यसे. द्या दीक्षितावर त्यांनी एक संस्कृत स्तोत्र केले आहे, तें येणेप्रमाणे:—

‘ पाच्छापूरनिवासिनं द्विजवरं विद्रुत्सु चूढामणि ।
 ज्योतिष्ठेमभखादिषु प्रतरणि ज्योतिर्विदं मंत्रदं ॥
 श्रीमत्कश्यपगोत्रजं कविवरं दिग्ग्रंथपारंगतं ।
 शिष्याणां हृदि चितितं च ददतं रामाभिधानं भजेत् ॥ १ ॥
 श्रीगुरुं परमानंदं मुनिमात्मरतं प्रियं ।
 शांतं दांतं वरेण्यं च वंदेहं रामदीक्षितं ॥ २ ॥
 राजद्विभूतिपुढांकं भालं रुद्राक्षभूषितं ।
 श्वरप्यमार्तिभीतानां वंदेहं रामदीक्षितं ॥ ३ ॥
 मल्हारिसूनुविवेंद्रजापितं सर्वदा शुच्नि ।
 परोपतापकर्षंतं वंदेहं रामदीक्षितं ॥ ४ ॥
 दीर्घबाहुं विशालाक्षमग्निहोत्रपरायणं ।
 घट्कर्मनिरतं देवे वंदेहं रामदीक्षितं ॥ ५ ॥
 क्षितिदेवसुतं श्रीमद्दंदितं भवभेषजं ।
 ब्रह्मोपदेशिकवरं वंदेहं रामदीक्षितं ॥ ६ ॥
 तारकापतिलावप्यं रिमतवक्षमान्वितं ।
 गंभीरवाचिवलांसं च वंदेहं रामदीक्षितं ॥ ७ ॥
 यजवानं चयनादीनि सवनानि बहूनि च ।
 वाडमिनं सत्यसंघं च वंदेहं रामदीक्षितं ॥ ८ ॥
 नमन्तृपतिसंघं तं ज्योतिःशास्त्रविशारदं ।

मांत्रिकं यांत्रिकं धीरं वंदेहं रामदीक्षितं ॥ ९ ॥

अस्तीत्यक्षरवेदं च पुत्रपौत्रैः सुसेवितं ।

कृपनिधि तपोराशि वंदेहं रामदीक्षितं ॥ १० ॥

बीजाद्वश्लोकनवकं स्तोत्रं यः पठते नरः ।

सुभुक्त्वा भोगमाखिलमंते मोक्षमवाप्नुयात् ॥ ११ ॥

हें स्तोत्र ऐकून रामदीक्षितानीं रामचंद्रास सागितर्णे कीं, तुझी आतां विद्यादान करा. हीं आज्ञा शिरसा वंद्य मानून रामचंद्रपंतानीं एक वेदशाळा स्थापन केली. तेथें दहा बारा विद्यार्थी विद्याभ्यास करूं लागले. नित्य सकाळीं स्नान करून अनुष्ठान संपूर्ण नंतर रामचंद्रपंत विद्यार्थीकडून अध्ययन करवीत असत व माध्यान्हहोम आटोपत्यावर भोजन करीत असत. याप्रमाणे त्यांचा नित्यक्रम असे.

बेळगांव जिल्ह्यांत परसगड तालुक्यांत मुरगोड नामक गांव आहे, तेथें श्रीचिंदंबर दीक्षित नामक एक साक्षात्कारी पुरुष होऊन गेले, त्यांची कीर्ति रामचंद्रपंतानीं कर्नाटकांतील स्वारीच्या वेळीं ऐकली होती व तेव्हांपासून त्यांचे दर्शन घेण्याची इच्छा त्यांस झाली होती. याप्रमाणे त्यांनी मुरगोडास जाऊन चिंदंबर दीक्षितांचे दर्शन घेतलें व तेथें बरेच दिवस राहिल्यावर त्यांचा आशीर्वाद घेऊन ते घरी आले. मुरगोडास असतांना, चिंदंबर दीक्षितांवर एक संस्कृत आरति व एक स्तोत्र त्यांनी रचिले. ही मुरगोड येथील यात्रा, रामचंद्रपंत पेशव्यांच्या नोकरीत होते, त्यावेळीं घडली.

रामचंद्रपंतांचे वडील भोजोपंत हे ज्येष्ठ वय २ शके १७९८ या दिवशीं स्वर्गस्थ झाले. त्या वेळीं रामचंद्रपंतास फार दुःख झाले. तेव्हां त्यांचे गुरु रामदीक्षित यांनी व इतर आतेषांनी त्यांचे शांतवन केले. या प्रसंगीं, भोजोपंतांचा और्ध्वदेहिक विधि आटोपत्यावर, रामचंद्रपंतानीं एक पद रचून त्यांत आपल्या संसाराचा सर्व भार देवावर टाकला आहे. हें पद बरेच मोठे असत्यामुळे तें येथे साप्र उत्तरून न घेतां, फक्त त्याचा शेवटचा चरण खाली देतों:—

“ आत्मयोनि निरालबानंत सर्वाधारा स्त्रप्रकाश स्वर्यभूते सिद्ध
भक्तोद्वारा श्रीविनायकजनक सुखकर सारा निर्विकल्प ज्ञान हर जो
शर्व विश्वाकारा..... भोजकार्य समस्त भार वहा विकार
पुरंदरेशा ॥ ”

रामचंद्रपंत यांनी लिहिडे के ग्रंथ येणेप्रमाणे:—

संस्कृत

मराठी.

१ सिद्धेश्वराष्ट्रक.

१ गंगास्तव आर्या (अपूर्ण)

२ रामदीक्षित स्तोत्र

२ वीरभद्रक्षेत्रवर्णन, ओव्या ८६

३ आरत्या व पदे ९०

३ श्रीगणेशचरित्र.

४ चिदंबरगोति.

अध्याय १९, ओव्या १९३१

यांशिवाय मार्कंडेयीमाहात्म्य (संस्कृत) अ० २७, हा ग्रंथ
रामचंद्रपंतांचा म्हणून, त्यांचा वंशजांनी मजकडे पाठविला आहे,
पण तो त्यांचा नसून, इतर क्षेत्रमाहात्म्यांप्रमाणे पुराणोक्त ग्रंथ
असावा असे मला वाटते; “पुरा वै नैमिषारण्ये शौनकाद्या महर्षयः ।
मार्कंडेयीकथा रम्या श्रोतुकामा समाप्तः ॥ ” असा सदर
ग्रंथाच्या धारंभीच श्लोक असून, त्यांत रामचंद्रपंतांचे नांव कोठेही
आढळत नाही, यावरूनही हेच सिद्ध होतें. त्याचप्रमाणे श्रीगणपति-
स्तुतीचे २२ अभंग रामचंद्रपंतांनी राहिलेले म्हणून, मजकडे पाठ-
विष्ण्यांत आले आहेत; पण त्यापैकी प्रत्येक अभंगाचे शेवटी ‘भोज’
हें नांव आढळते. या अभंगांची भाषा थोडीशी अशुद्ध आहे.
रामचंद्रपंतांची भाषा कवितृ स्थळीं अशुद्ध आहे, परंतु ते पुण्यांत
वरीच वर्षे राहिले होते, यामुळे त्यांच्या ग्रंथातल्या मराठी कवितेवर
त्यांची जन्मभाषा जी कानडी, तिची ज्ञांक तितकी कमी मारते.
काव्य या दृष्टीने रामचंद्रपंतांची कविता द्वाणप्यासारखी रसवती
नाही, तथापि एका शिपाईबाण्याच्या भाविक गृहस्थाने लिहिली
कविता, या नाल्याने तिचे महत्त्व बरेच आहे, यांत संशय नाही.

रामचंद्रपंतांची प्रकृति वृद्धपणामुळे दिवसेंदिवस क्षीण होत चालली, त्यामुळे त्यांजकडून नियनैभित्तिक कर्म घडेना व शिष्यगणांस शिक्षण देण्याची शक्तिही लांस राहिली नाहीं. तेव्हां त्यांनी मोठ्या कष्टाने आपली वेदशाळा बंद करून, आपल्या प्रकृतीस स्वास्थ्य मिळावै हाणून श्रीदत्तात्रयाची ओवीबद्ध प्रार्थना केली, लातीछ कांहीं ओव्या येथे देतोः—

‘तुम्ही त्रैमूर्तींचा अवतार। घेऊनि केला जनाचा उद्धार।

अपरिमित असे चरित्र। मी मूढ काय वर्ण॑ ॥ १ ॥

तुमचेच चरित्र निरंतर। पठन करावै हैं माझें अंतर।

परी प्रकृते नीट नसे अहोरात्र। यास्तव तवचरणास आलों शरण ॥२॥

आपुली दया होतांचि त्वरै। जाती सर्वारिण्ये सत्वरै।

म्हणोनि मी वारंवार। हेचि मागतों सदुरु ॥ ३ ॥

ब्रह्मचारी मरण पावला। तो पुनः सजीव केला।

सावित्रीचा पति पंचत्व पावला। ल्यासही पूर्ववत् रक्षिले ॥ ४ ॥


हा दत्तस्तोत्राच्या १३ ओव्या रामचंद्रपंतांच्या वंशजांनीं मजकडे पाठविल्या असून, तेराव्या ओवीच्या शेवटीं ‘इतिश्री भोजसुतकृत श्रीदत्तस्तवनसंपूर्ण’ असें हाटले आहे व लागलीच पुढे ‘याप्रमाणे आणखी पुष्कळ ओव्या आहेत, परंतु स्थलसंकोचास्तव देतां येत नाहीत’ असें वाक्य लिहिले आहे. या स्तोत्राची मराठी भाषा, “बहुतेपरी पीडा मला होतो। तेही सर्व परिहार होतो।” याप्रमाणे बरीच अशुद्ध आहे. असो.

रामचंद्रपंतांची प्रकृति क्षीण झालीच होती, ती दिवसे दिवस अधिकाधिक बिघडत जाऊन त्यांच्या वयाच्या ७९ व्या वर्षीं, शके १७७८ नल नाम संवत्सरीं आश्विन मासी लांस देवाज्ञा झाली. पंतांचे बहुतेक आयुष्य नोकरी, परमार्थसाधन, अध्ययन, अध्यापन आणि प्रथेलेखन यात गेले. शिराईगिरी, अध्यापकता आणि कवि-

त्वप्रवृत्ति हे तीन गुण एकाच व्यक्तीध्या ठार्यां क्वचित् आढळतात, यासुलैं रामचंद्रपंतांचे हें अश्व व साधे चरित्र महाराष्ट्र वाडमयांत अपूर्व आहे असे ह्यणण्यास हक्कत नाहीं मरणापूर्वी रामचंद्रपंतांनी आपल्या दोन्ही मुलांस जवळ बोलावून पुष्कळ बोध केला व आपण आतां हें जग सोडून जाणार असे त्यास सांगितले, तेव्हां ते प्रेमळ पुत्र फार शोक करूं लागले. मग रामचंद्रपंतांनी त्यांस वेदांताचा उपदेश करून त्यांचे शांतवन केळे व आपण समाधिस्थ झाले. नंतर त्यांचे पुत्र दिनकरराव व सुब्राह्यांनी त्यांचा अत्येष्टिसंस्कार यथाशास्त्र करून मुक्तद्वार ब्राह्मणभोजन घातले. रामचंद्रपंतांच्या पुढील दोन पित्र्यांत ह्यणण्यासारखी महत्वाची गोष्ट मुळींच घडली नाहीं. पंतांची वंशावळ येणेप्रमाणे:-

थब्बरस मूळपुरुष यांजपासून आठवे पुरुष—

सदोपंत



आतां रामचंद्रपंताच्या कावितेंतले कांहीं वेचै येथे देऊन हा लेख पूर्ण करतो.

गणेशचरित्राच्या आरभाच कवि मृणतातः —

ओव्या.

‘ कुमारशिवसंवाद स्कंदपुराण । सकल पुराणोत्तम अति विस्तीर्ण ।

परम रहस्य ते देवराणा । सांगता ज्ञाला विस्तारे ॥ १ ॥

त्याच चरित्र व्यासोक्ति । तदनुसार भावार्थयुक्ति ।

वर्णवया अल्पमति । परंतु स्वशक्ति कथीत ॥ २ ॥

मधुमक्षिका पैं स्वसामर्थ्ये । अमृतालागी धरूनि धैर्य ।

सिंधुमथनी केविं शौर्य । अलभ्य तरी अम्बारावे ॥ ३ ॥

विश्वामित्र गोत्रसमुद्र । विश्वनाथात्मज रुद्रचंद्र ।

देखोनि उठती तरंग सांड । परम प्रेमळ भाविक जनां ॥ ४ ॥

श्री अन्नपूर्णाउदरगगनीं । उदय पावला भोज दिनमणि ।

रुद्रात्मज सत्य निदानीं । पादशापुर देशकर्णी ॥ ५ ॥

त्याचा तनय रामचंद्र । गणेशचरित्र कथिल निस्तंद्र ।

गुण ग्रहण करोत कवींद्र । बालभाषण केविं जनके ॥ ६ ॥

स्कंद प्रश्न परोपकार । केला तो श्रीपार्वतीवर ।

शिवशंभो महेश्वर । सुखद सर्वज्ञ महादेवा ॥ ७ ॥

ज्ञाक्त शैव सौर वैष्णव । चरित्र अति पवित्र अभिनव ।

ज्याच्या श्रवणमात्रे सदैव । पळोनि जाती महा आपदा ॥ ८ ॥

ज्या हस्तलिखित पोर्थीतून वरील उतारा घेतला आहे, तिची भाषा इतकी अशुद्ध आहे की, तींतून आणखी कांहीं उतारे देण्याचे काम फार कठीण आहे, तथापि एक दोन उतारे देण्याचा प्रयत्न करून पाहतो.

गणापुर नामक दैयाने शंकराकडून वरप्रदान मिळविले होते, पुढे लाचे आणि इंद्राचे युद्ध झाकें, त्या प्रसंगाचे वर्णनः—

सकल सेनेसि आज्ञा करिती । कवच खड्ग खट तोमर भातां ।

धनर्बाण पश्चीशसहिती । महा शूर पातले ॥ ९ ॥

हस्ती रथ पदाति सज्ज करुनी । गण चालिला शत योजनाँ ।
 महितळ रजें आच्छादुनी । सेनाणीव उचंबळे ॥ २ ॥

महाशूर घोडे उडविती । महात मदोन्मत्त गज पळविती ।
 स्यंदन अति वायुवर्गे धांवती । तयें मही हालतसे ॥ ३ ॥

दर्ढीं शोभती राजकुमर । गण पार्श्वभागीं अति दुर्धर ।
 गण दिसे जैसा कलावर । नक्षत्रमेळ नभीं तो ॥ ४ ॥

जेथें जेथें वीर असती । तेथें जावोनि रणीं जिंकिती ।
 शरणागतासि पाकिती । निवैर जालें भूतळ ॥ ५ ॥

प्रधानसुताची रणकंडु । नाहीं शांत जाली युद्धआवङ्डु ।
 न राहे सुरेश इतर पाडु । काय असे या पुढारां ॥ ६ ॥

यापरी भूलोक जिकोनी । स्वर्ग साधाया उद्योग मर्नी ।
 प्रधानासाहित विचारोनी । अमरपुरा पातला ॥ ७ ॥

असिबाण धनुर्धर । गण पवे शीघ्र अंवर ।
 तंव नंदनवर्णी उच्चैश्वा थोर । पाहूनि स्वार जाहला ॥ ८ ॥

हें देखोनि मातली गण । शचिपतिलागीं धांवून ।
 दैत्यकर्म सविस्तर कथन । करिते जाले तेघर्वा ॥ ९ ॥

श्रवण करुनि मातलीवचन । कोपें संतप्त पाकशासन ॥
 ऐरावतारोहण करुन । समरांगणीं ठाकला ॥ १० ॥

उच्चैश्वावाहनीं गण । हस्तीं धरिले धनुर्बाण ।
 भयंकर पिंग कूर नयन । अमरनाथें पाहिला ॥ ११ ॥

गणासी म्हणे सुरेश्र । उच्चैश्वा घेतला तो माघार ।
 यावा म्हणतां गणासुर । (म्हणे) ऐरावत दे आम्हां ॥ १२ ॥

मार्गणधातभयें देव । पलायमान जाला देवराव ॥
 पाहेनि बोले गण विराव । इंद्रा मजर्णीं योधावें ॥ १३ ॥

नोतिशास्त्र स्मरुन । वज्रपाणी पाकशासन ।
 गण दैत्या युद्ध दारुण । करिता जाला त्या समर्थीं ॥ १४ ॥

इंद्रे वज्र मारिजेला । गण दैत्य मूळ्ठी पावला ।
 पुनः सावध महाबला । खड्गे वज्र पाडिले ॥ १५ ॥

मग शस्त्र ठेवूनि बळी । बाहुयुद्ध करी सारथी मातली ।
मुष्टिप्रहारे पाडिला भूतळी । वृत्रारि हा कळवळला ॥ १६ ॥

वासव पराजय पावला । त्याचा विभव सर्व लाधला ।
स्वर्गलोक निष्कर्टक जाला । गणा आनंद न समाये ॥ १७ ॥

रामचंद्रपंताची ही सगळी काविता अप्रकाशित आहे व ती कधीं
प्रकाशित होईल, अशी फारशी आशाही नाहीं.

विनायक महादेव नातु.

हा कवि सुमारे ६० वर्षीपूर्वीं बडोदेंयें होऊन गेला. चित्पावन
ब्राह्मण जातींत जे थोडेसे जुने कवि झाले, त्यापैकीं हा एक होय.
ह्याच्या वडिलांचे नांव महादेव, आईचे नांव पार्वती. ह्यांचे वर्णन
कवींने येणेप्रमाणे केले आहे:—

ओऱ्या.

जयापासून माझा जन्म । पिता महादेव त्याचे नाम ।
अति सुशील विप्र उत्तम । स्वधर्मकर्मी रत सदां ॥ १ ॥
जो भावे भगवत्परायण । साम्य ज्याचे अंतःकरण ।
सर्वभूतीं नारायण । हेंचि देखणे चराचरीं ॥ २ ॥
धर्मऐसी ज्याची क्षमा । वसिष्ठापरी शांति उत्तमा ।
रामापरी इंद्रियनेमा । एक रामा जयाते ॥ ३ ॥
तियेचे नाम पार्वती । पतिव्रता ती महासती ।
गुणनिधान गुणवती । साध्वी जननी माझी ती ॥ ४ ॥
तिचे पवित्र हृदयकमळ । तेथे माझे जाहले जन्म सुफळ ।
विनायक नाम ती स्नेहाळ । ठेविती झाली कौतुके ॥ ५ ॥

कवीचे गुरु ब्रह्मानंद ऊर्फ निजानंद या नांवाचे कोणी सत्पुरुष
होते. त्यांचे आज्ञेने व वरप्रसादानें शालिवाहन शके १७७० या
वर्षी कवींने गणेशप्रताप नामक एक ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ गणेश-
पुराणाच्या आधारे लिहिला असून, त्याचीं दोन खंडे, १४ अध्याय

च १६६९ ऑऱ्या आहेत. हा ग्रंथ छापून प्रसिद्ध झालेला आहे. कवीची आपल्या गुरुच्या ठाया फार पूज्यबुद्धि होती असे दिसते:-

‘गुरु होंचि परब्रह्म । गुरुस्वेवा सकल धर्म ।
गुरुस्मरणे सकल काम । भक्ति सुगम गुरुभजने ॥ २४ ॥
करितां सद्गुरुचे भजन । तेणे तुष्टे वारणानन ।
सकल सिद्धि पुढे येऊन । प्रसन्नवदन तिष्ठती ॥ २५ ॥
ज्याचे मुखीं सद्गुरुसरण । तेणे टाकिले जन्ममरण ।
त्याचे दर्शने कल्याण । पातकी गण पावती ॥ २६ ॥
काय वर्ण सद्गुरुमहिमा । जयजय गुरो भंगलधामा ।
न कळे तुझा अगाध महिमा । त्वां भज अधमा उद्धरिले ॥ २७ ॥
गुरुस उपमा नाहीं नाहीं । कल्पतरु जाहला उणा तोही ।
कलिपत मात्र पुरवी पाहीं । निर्विकल्प करीना ॥ २८ ॥
गुरुसमान द्विणावा परीस । स्पर्शे कनकत्व दे लोहास ।
परि स्वसामर्थ्य न दे त्यास । गुरु आपणासम करी ॥ २९ ॥

गणेशप्रताप, अध्याय १ ला.

शेषटल्या ओवींतील कव्यपना, तुकारामबुवांच्या ‘लोहापरीसाची न साहे उपमा । सद्गुरुमहिमा अगाधचि’ या अभंगावरून घेतलेली दिसते. गणेशप्रताप ग्रंथाशिवाय प्रस्तुत कवीने आणखी काहीं कविता लिहिली आहे कीं काय, त्याचप्रमाणे कवि कैलास-वासी कधीं ज्ञाला, इत्यादि माहिती मिळाली नाहीं. कवीस बाळपणा-पासूनच गणेशभक्तीचा नाद होता. कवि मोठा विद्वान् पंडित होता, असे त्याच्या कवितेवरून दिसत नाहीं; त्याला संस्कृत व मराठी या दोन भाषा अवगत होत्या, पण या दोन्ही माषांवर त्याचे प्रभुत्व होते असे म्हणण्यास आधार नाहीं. त्याची कवित्व-शक्तीही सामान्य प्रतीचीच दिसते; तथापि त्याने आपला ग्रंथ अर्थत भक्तिपूर्वक लिहिला असून, सगळ्या गणेशभक्तोस तो प्रिय होईल यात संशय नाहीं.

गणेशप्रताप ग्रंथांतले कांहीं वेंचे पुढे दिले आहेत, त्यांवरून या कवीच्या कवितेचें स्वरूप बाचकांच्या लक्ष्यात येईल. सोमकांत-राजानें आपला पुत्र हेमकंठ यास केलेला उपदेशः—

यामावशिष्ठ निशा शेष । राहतां उठे तो पुण्यपुरुष ।

मातृपितृगुरुध्यान विशेष । करितां दोष खंडती ॥ ५४ ॥

अवनी प्रार्थावी पुरुषोत्तमा । पादस्पर्श करील क्षमा ।

प्रातःस्मरणादि करोनि नेमा । शौचकर्मा वर्तावें ॥ ५५ ॥

विधि वेदाचार संपूर्ण । करूनि नित्यकर्म आचरण ।

मग पूजावा उमारमण । तेणे कल्याण होय सदां ॥ ५६ ॥

जप होम स्वाध्यायन । वैश्वदेव अतिथीपूजन ।

आसबांधव आणि द्रिजगण । घेऊन भोजन करावें ॥ ५७ ॥

मुखे वर्जावे निंद्य शब्द । अंतरी खितावें सद्गुरुपद ।

अवमानू नयेत वेद । दुःखसंबंध सोडावा ॥ ५८ ॥

करावें नास्तिकांचे खंडन । न करावें अभक्ष्यभक्षण ।

वर्जावें परदारानिषेवण । स्वच्छाचरण असावें ॥ ५९ ॥

मातापिता गुरुस्मरण । सत्पाद धेनु शुश्रूषण ।

जे कां आपल्यासी शरण । त्यांचें रक्षण करावें ॥ ६१ ॥

दीनांघ कृपण हीन । त्यांसी यावें वस्त्रान्नदान ।

वृद्धमर्यादाउलंघन । कदां मनें न करावें ॥ ६२ ॥

जरी होईल प्राणांत । तरी सत्य रक्षावें निश्चित ।

जाणावें सर्वांचे मनोगत । हिताहित शोधावें ॥ ६३ ॥

अपराधाचा करूनि विचार । घेऊनि शास्त्राचा आधार ।

पंडितानुमते साचार । मग दंड करावा ॥ ६४ ॥

संपूर्ण जन न विश्वासावा । सर्वत्र अविश्वास न धरावा ।

प्रशस्त धर्म आचरावा । अधर्म त्यागावा मुर्लीहून ॥ ६५ ॥

वैरियाहातीं निजवर्म । पङ्कू न यावें पुरुषोत्तम ।

सुक्लियेस लावावे अधम । याचककाम पुरवावे ॥ ६६ ॥

कोणांचे कैसे आचरण । चार मुखे करावें श्रवण ।

परधन न करावें हरण । तेणे कल्याण रायासी ॥ ६७ ॥

कोणता अधिकार कवणासी । आर्धीं विचार करोनि मानसीं ।
 मग नेमावा ल्या पदासी । तेणे राज्यासी होय बृद्धि ॥ ६८ ॥
 दंडभर्ये प्रजाजन । स्वधर्मे वागती अनुदिन ।
 म्हणोनियां राजयानें । अपराध क्षमा न करावा ॥ ६९ ॥
 गुप्त मंत्र तो षट्कर्णी । दडतां होय कार्यहानी ।
 धनेमाने पाळावे गुणी । कार्यकारणी चतुर जे ॥ ७० ॥
 पूर्वीं होता वैरभावे । परी शरण आला स्वच्छ भावे ।
 निःसंशय त्यासि रक्षावे । न आठवावे पूर्ववैर ॥ ७१ ॥
 काम-कोधादि षट् सप्तन । इटें जिंकिजे करोनि यत्न ।
 तोच अवनीभूषा रत्न । मोक्षबुद्धीस ब्रह्म जाणतो ॥ ७२ ॥
 वृत्याराम प्रासादछेद । न कीजे कवणासी प्रमाद ।
 भलताच न धरावा छंद । मनीं प्रमोद वागवावा ॥ ७३ ॥
 द्वियासी गुण गोषी । न सांगावी दूरदृष्टि ।
 आमित्राची वचनराहटी । कदां सत्य मानूं नये ॥ ७४ ॥
 अमात्य आण सेवकगण । त्यांचे हरावे अंतःकरण ।
 पदोपदीं देवाताब्राह्मण । नमस्कारोनि आर्जवावे ॥ ७५ ॥
 चिखलीं गुंतली जी गाई । कुणे गांजले ब्राह्मण पाहीं ।
 यांचा उद्धार लवलाहीं । नृपतीने करावा ॥ ७६ ॥
 असत्ये वर्जीवी वाणी । करावीं परोपकारकरणी ।
 शाढ्य ठेवावे दुर्जनगणी । दया अंतःकरणी असावी ॥ ७७ ॥
 सर्वाभूतीं भगवद्धावो । तेणे जोडे वासुदेवो ।
 ऐसा नीतिधर्म पुत्रासी रावो । गुण भावो अनुवादला ॥ ७८ ॥

गणेशप्रताप, थ० २

युद्धवर्णनः—

शब्दें नादविला भूगोल । दैत्य गर्जती प्रबल ।
 प्रजा जाह्ल्या भयविघ्नक । अवनीतळ पाहूं लागल्या ॥ ५० ॥
 दोन्ही दलां जाहली भेट । शशाङ्गे वर्षती भट ।
 परस्परे लोटले गजघंट । प्राणसंकट महावीरा ॥ ५१ ॥
 मात्यांतील शर सरले । कित्येक कोदंड मारूं लागले ।
 मल्लयुद्धासी मिसळले । वीर पडले नामांकित ॥ ५२ ॥
 घायें मारिती गजाते । उपटोनी घेती दंताते ।
 चवताकोनी ते बीराते । दंतघायें हाणिती ॥ ५३ ॥

गजांची फोडिती गंडस्थळे । तेथून उसळती मुक्काफळे ।
 वीरांची पडली शिरकमळे । किरीट कुंडलां समवेत ॥ ५४ ॥
 भूषणासहित तुटले कर । कोणाचें तुटले अर्ध शिर ।
 कोणाचें फुटले उदर । कंबर खंडली कित्येकांची ॥ ५५ ॥
 कित्येक जाहले धायाळ । प्राणे करिती तळमळ ।
 कोणी मूर्च्छित विकळ । अवनीतीची पहूडले ॥ ५६ ॥
 चापापासेनि सुटले शर । तेण खोंचले महावीर ।
 रणी पडला अंधकार । घोरांदर ओढवले ॥ ५७ ॥
 रणी उठला धुरोळा । तेण व्यापिले देवकुळा ।
 शखवर्षे असुरमेळा । प्रलयकाळ मांडला ॥ ५८ ॥

गणेशप्रताप, अ० १३.

बडोद्याकडील शोधकांनी, प्रस्तुत कवीचे वंशज हळ्डी तेथे आहेत की काय, असत्यास कवीचे आणखी कांही ग्रंथ त्याचे संग्रहीं आहेत की काय, इत्यादि सविस्तर वृत्तांत अवश्य प्रसिद्ध करावा अशी विनंति आहे.

अनंतसुत विठ्ठल.

हा कवि सुमोरे ६० वर्षांपूर्वी बडोदे येथे होऊन गेला. द्याचा ‘दत्तप्रबोध’ नामक दत्तचरित्रावर एक मोठा ग्रंथ आहे. याचे अध्याय ६१ व ओवीसंख्या १४२३६ आहे. कवीने स्वतः-संबंधानें ग्रंथाच्या शेवटीं जी काय थोडीशी माहिती दिली आहे, ती येणेप्रमाणे:—

वचनविश्वास जीवीं धरिला । ग्रंथ इंद्रपुरी आरंभिला ।
 तो संतकृपे सिद्धीस पावला । दत्तचि बोला बोलवी ॥ २२२ ॥
 हृदयभुवनीं श्रीदत्त । प्रगटोनि वदविला ग्रंथ ।
 आरंभ जाला माळव्यांत । स्थळ विह्यात परियेसा ॥ २४६ ॥
 उँकार अवंतिका मध्यस्थान । इंद्रपुर नामाभिधान ।
 तेने चाचीच अद्याच संपवोन । साखिले प्रयाण तेथोनी ॥ २४६ ॥

याप्रमाणे माळव्यांतील इंद्रपुर शहरी, ४० अध्याय लिहिल्यावर
कवि यात्रेस निघाले, ते किरत फिरत बडोंदे येथे आले. या
ठिकाणी त्यांनी दत्तप्रबोध प्रथं पूर्ण केला.

या क्षेत्री सुरस । अध्याय जालै एकवीस ।

पूर्वीचे असती चाळीस । एवं एकसृष्टि रचियेले ॥ २९१ ॥

शालिवाहन शके सत्रांशे व्यांशी । संवत् एकुणिंशे सोळासी ।

प्रजापति नाम संवत्सरासी । परिपूर्तीसी प्रथं आला ॥ २९२ ॥

कवीने आपली गुरुपरंपरा दिली आहे, त्यांतके सगळे पुरुष
मोठे दत्तभक्त असून, ते साक्षात्कारी होते.

१ श्रीजनार्दन

२ श्रीएकनाथ

३ नरहरी

४ निवराज

शिवराम

५ नारायण

नरहरी

६ जयराम

७ नारायण

८ अनंत

९ विठ्ठल

श्रीजनार्दन हे एकनाथाचे गुरु. एकनाथ महाराज तर प्रसिद्धच आहेत. यांस कवीने 'ज्ञानेश्वराचा अवतार । तो हा एकनाथ साचार' असे म्हटले आहे. नरहरी या नांवाचे काहीं साधु महाराष्ट्रांत होऊन गेले व त्यांच्या नांवांची काहीं कविताही सांपडते, पण त्यापैकीं, वरील परंपरेतले नरहरी कोणते, हें सांगता येत नाही. 'निंबराज' हे प्रसिद्ध निबराज दैठणकर असावेत, असे वाटते. नारायणाचे नांव फारसे प्रसिद्ध नाही. जयराम या नांवाच्या एका सत्पुरुषाचा जयबोध नामक एक ग्रंथ प्रसिद्ध आहे; पण वरील परंपरेतले जयराम व हे जयराम एकच कीं काय, हें सांगता येत नाही. जयरामाचे शिष्य नारायण हे जुन्नरास राहत असत. यांनी आश्विन शुद्ध ४ स, कांबरगांव येथे समाधि घेतली. त्याच्या समाधीची सगळी तयारी यांचे शिष्य *महीपति यांनी केली. नारायणाची समाधि जुन्नर येथे विठूपिठू नामक साधूंच्या समाधी-शेजारी असून, नारायणाचे समाधीनंतर उत्सवाचे वेळी 'वृद्धावन विठूपिठूचे डोललें' असे कवीने म्हटले आहे. हे विठूपिठू कोण होते याचा शोध करून, जुन्नराकडील लोकांनी ती हकीकत अवश्य प्रसिद्ध करावी. नारायणाचे शिष्य व कवीचे तीर्थरूप अनंत हे-ही मोठे साक्षात्कारी पुरुष होते. ते हांगा नदीचे तीरीं पिंपळगांव येथे राहत असत. हें गांव मातापुरुच्या (माहूर) जवळच आहे, असे म्हटले आहे. अनंत यांजकडे पिंपळगांव व इतर तीन गांवे यांचे जोशीपण व कुळकर्णीपण होतें. दत्तकृष्णा ज्ञाल्यावर ते सह-कुटुंब त्रिस्थळी यात्रेस निघाले. त्यांच्या कुटुंबांचे नांव राधाबाई. राधाबाई गया येथे स्वर्गवासिनी ज्ञाली. नंतर प्रयाग येथे अनंतांनी संन्यासदीक्षा घेतली. प्रस्तुत कवि विठूळ हे या अनंतराधिकेचे पुत्र. त्यांनी आपल्या तीर्थरूपाकडून उपदेश घेऊन दत्तकृष्णा संपादन

* संतचरित्रकार महीपतीहून हे महीपति निराकळे.

केली, या कुपेचेंच फळ ‘दत्तप्रबोध’ ग्रंथे होय. कर्वीनी ‘अनंत-
सुत’ या नांवाने आपला सर्वत्र उछ्लेख केला आहे. त्यांस तीर्थ-
यात्रेची फार आवड असल्यामुळे ते बहुधा एके ठिकाणीच फार
दिवस रहात नसत:—

“ पहावे द्वारकाधीशासी । म्हणोनि निघालो वेगेसी ।

पावलो येवोनि गुर्जर देशी । देवतीर्थक्षेत्रासी पाहिले ॥ २८७ ॥

रेवाडाकुर मध्यस्थ । क्षेत्र बडोदें विस्थात ।

वसती साधुसंत योगी मंहृत । दैवते अद्भुत महास्थाने ॥ २८८ ॥

होतां सर्वांचें दर्शन । चित्ता वाटले समाधान ।

संतपदौ होतां शरण । आपंगिले पूर्ण मज दूना ॥ २८९ ॥

या कवीचा प्राचीन मराठी कवितेशीं चागळा परिचय होता असें
दिसतें. व्यंकटेशस्तोत्र व दासबोध या ग्रंथांतल्या ओव्यांशीं सदृशा
भशी कांहीं औंव्या दत्तप्रबोध ग्रंथांत आढळतात. कवीची विद्रूता
मोठी होती असें दिसत नाहीं, तरी पण त्यास संस्कृत व मराठी
या भाषांचे चांगळे ज्ञान असून, त्याची कविता बरीच रसवती—
विशेषतः भक्तिरसपूर्ण—अशी आहे.

दत्तप्रबोध ग्रंथाचे पहिले १७ अध्याय, शिवपुराण, नारदपुराण
व पश्चपुराण या ग्रंथांच्या आधाराने लिहिले असून, त्यात श्रीदत्ता-
त्रेयाच्या पौराणिक कथा वर्णिल्या आहेत. पुढील २४ अध्यायांत दत्तसा-
प्रदायांतील सत्पुरुषकथांचा समावेश केला आहे. जनार्दन,
एकनाथ, निंबराज, इत्यादि संतांच्या कथाही बन्याच विस्ताराने
वर्णिल्या आहेत. आपल्या संप्रदायाचे विशेष स्वरूप काय आहे,
हे कवीने पुढील औंव्यांत सांगितले आहेः—

‘ निंबराजासि रुक्मणीरमण । मुप्रसन्ने लेववी भूषण ।

दिघले स्ववस्थ पीतवसन । करावे रक्षण अद्योपि ॥ १२० ॥

तैपासोनि सर्वांसी । पिंवळा बाणा सांप्रदायासी ।
 पिंवळ्या पताका निश्चयेसी । शोभा श्रीहरीसी मानली ॥ १२१ ॥
 सोंवळे करविले परिधान । तैसेचि करविले कीर्तन ।
 तोचि क्रम सर्वालागोन । करिती आचरण त्या रीती ॥ १२२ ॥
 उमें राहावें कीर्तनीं उघडें । पागुटें नसावें आंगडें ।
 कांस घालोनि वाडें कोडें । गावे पवाडे श्रीहरीचे ॥ १२३ ॥
 ती आज्ञा शिरीं वाहोन । सांप्रदायी करिती कीर्तन ।
 सप्त पिढी वरप्रदान । निवराजा पावन जालेसे ॥ १२४ ॥

दक्षग्रबोध, अ० ६१.

कवीने आपव्या तीर्थरूपासंबंधाने जी माहिती दिली आहे,
 तीवरून तेही मोठे अधिकारी पुरुष होते, असे दिसतेः—

‘प्रपञ्च करी सावधान । परमार्थी प्रेमा दारुण ।
 नित्यानित्य हरिभजन । आवडी करून करीतसे ॥ ७५ ॥
 पूर्ण पांडुरंगउपासक । खावीण नेणेचि आणिक ।
 संतार्चनीं अति हरिख । भाव चोख अंतरी ॥ ७६ ॥
 एके दिवशीं आपण । सद्गुरुउत्साह करितीं जाण ।
 पूर्ण दिवस लोटले दोन । काला पूर्ण षष्ठीचा ॥ ७७ ॥
 तो पाहावयासी काला । अद्भुत मिळाला जनमेळा ।
 तृृमंडपाच्या तळा । काला आरंभिला आंगणी ॥ ७८ ॥
 तों एकाएकी घन । वळोनि आला चहूंकडोन ।
 श्रोत्याचें दुश्चित मन । ठारीं गजबजोन बोलती ॥ ७९ ॥
 म्हणती काल्याची आनंदवेळ । पर्जन्य तों पातला सबळ ।
 होऊं पाहे रंग वितळ । दुजें स्थळ असेना ॥ ८० ॥
 घ्यावया काल्याचा प्रसाद । जीवीं धरोनि आलों आल्हाद ।
 येये ओढवळे हें प्रारब्ध । जीवीं खेद सकळांच्या ॥ ८१ ॥
 कोण्ही म्हणती चला घरा । कोणी म्हणती घरा आसरा ।
 एक म्हणती सांभाळा भरुरा । वैसका आवरा त्वरेने ॥ ८२ ॥

अनंत उभा होता कीर्तनीं । कितेक सलगी बोलती वाणी ।
 कैन्चा काला ? काला जनीं । राहिला होवोनी आटोपा ॥ ८३ ॥

कैसी भजी कैसा प्रेमा । भाव कलोनि आला आम्हां ।
 व्यत्यय आला देवकामा । ढौल रिकामा गेला कीं ॥ ८४ ॥

एक विनोदें बोलती । अघाटित कर्म करावें संतीं ।
 येथे तो असे गृहस्थी । योजितां चिर्तीं चमत्कार ॥ ८५ ॥

नानापरी बोलती जन । उटूं लागले तेथून ।
 तो अनंतें विरंग देखोन । करुणावचन गाय देवा ॥ ८६ ॥

सद्दद हृदयी जाला । करुणासिधु आठविला ।
 म्हणे धांव धाली विष्णु । मांडिला कालाभंग तो ॥ ८७ ॥

तुम्हिया कीर्तांचे पवाढे । म्यां एकिले निवाढे ।
 अनन्यासी पढतां सांकडे । तें तूं धडफुडे वारिसी ॥ ८८ ॥

ऐसे असतां चक्रपाणी । आजी न संभाळिसी हे वाणी ।
 हा पामर उभा कीर्तनीं । रंग नारायणी राखिजे ॥ ८९ ॥

सेवा आरंभिली सिद्धी जावी । समाजमंडळी तोषवावी ।
 त्रीदें आपुली संभाळावीं । कीर्तीं वाणावी तुझी जनीं ॥ ९० ॥

ऐसें करितां स्तवन । वार्षे वाहती नयन ।
 विगलित अवस्था देखोन । कृपाळु नारायण वोळला ॥ ९१ ॥

देखोनि अंतरीचा भाव । प्रगट करिता जाला माव ।
 बालकरूपे सहज स्वभाव । बोळे ठाव न सोडा ॥ ९२ ॥

येतुलीच होतां घ्वनीं । कितेकीं एकिली श्रवणीं ।
 अनंतें विश्वास धरोनि मर्नीं । सर्वांलागोनि विनवीत ॥ ९३ ॥

आषाढीचे वारींत । वेणुनार्दीं जाती भिजत ।
 काला करिती पर्जन्यांत । तोचि अर्थ जाणिजे हा ॥ ९४ ॥

स्वस्थ बैसा स्वस्थानीं । काला एकिजे श्रवणीं ।
 कृपा करी चक्रपाणी । निश्चय मर्नीं असावा ॥ ९५ ॥

धरोनि बैसा निर्धार । कृपा करील सर्वेश्वर ।
 श्रवणीं चित्त यावे सादर । आनंदगजर करावा ॥ ९६ ॥

करोनि सद्गुरुतें नमन । आरंभ काल्यासि केला पूर्ण ।
 आनंदें भजनघोष करोन । चालविले निरोपण सप्रेमे ॥ ९७ ॥
 ईश्वराची अद्गुत करणी । पर्जन्यवृष्टि चहूंकडोनी ।
 बुंद न पढे मेढपस्थानीं । गांवांत वाहावणी होतसे ॥ ९८ ॥
 जितके अनंताचे मंदिर । तेथें नयेचि तुसार ।
 इतर वर्षे शिळाधार । लोक समग्र पाद्गती ॥ ९९ ॥
 जेवी जगमित्राचे सदनीं । आमि लागला चहूंकडोनी ।
 कुडुंबपरिवार निमग्न शयनीं । जगमित्र स्तवनीं स्तवी देवा ॥ २०० ॥
 श्रीहारी होवोनि कृपावंत । आमि वरचेवरी उडवीत ।
 कुडुंबपरिवारसह त्या रक्षित । त्या परी दावीत माव हे ॥ १ ॥
 कीं राका बंका करितां स्तवन । आव्यांत पिलों वांचविलों पूर्ण ।
 तेवीं सभोवता असोनि पर्जन्य । कोरडें सदन ठेविले ॥ २ ॥
 ऐसी दोन दिवसपर्यंत । झडी पर्जन्याची अद्गुत ।
 परी तेथे बुंद नसे वाज्यांत । उत्साह होत आनंदे ॥ ३ ॥
 आश्रमालागीं श्रोते जाती । येतां जातां मार्गीं भेजती ।
 वाज्यांत येतां बन्धे वाळविती । मग बैसती कीर्तनीं ॥ ४ ॥
 ऐसा नवलाव देखोन । धन्यधन्य म्हणती जन ।
 वंदिती अनंताचे चरण । करिती श्रवण कथारस ॥ ५ ॥
 काला लळीत पूर्ण जाले । प्रसाद सकळां वाटिले ।
 यात्राजन बोळविले । आटोपिले सर्वही ॥ ६ ॥
 आवराआवरी होत । तों पर्जन्य दाटला वाज्यांत ।
 धन्य कृपाळु भगवंत । महिमा वाढवीत भक्ताचा ॥ ७ ॥
 अनंतराधिका आनंदघन । म्हणती हरी कृपाळु पूर्ण ।
 केले ब्रीदाचे रक्षण । पतितपावन नाम खरें ॥ ८ ॥
 अद्गुत पर्जन्य वारा । येतां रक्षी नामयाच्या घरा ।
 तेवींच ये अवसरां । आम्हां पामरां साभालिले ॥ ९ ॥
 या उताऱ्यावरुन कवीच्या वर्णनशैलीचे स्वरूपही वाचकांच्या
 लक्ष्यांत येईल.

परशुराम ढवळे.

परशुराम ढवळे हा कन्हाडा ब्राह्मण कवि सुमारे ५० वर्ष-पूर्वी रत्नागिरी येथे होऊन गेला. याध्यासंबंधाची थोडीशी माहिती काव्यसंग्रहांत दिली आहे, तिच्या आधाराने हा लहानसा लेख लिहितो.

परशुरामाच्या बापाचें नांव बच्याजी व आज्याचें नांव राम. याने सरस्वतीगंगाघरकृत श्रीगुरुचरित्र नामक जो प्रसिद्ध मराठी ग्रंथ आहे, त्यातील सगळे कथानक आर्यावृत्तांत रचिले आहे. याशिवाय ‘गुरुचरित्रसार मनोरमा’ या नांवाचें एक लहानसे प्रकरण या कवीने लिहिले आहे, तें कामदा वृत्तांत असून, त्याचे एकंदर श्लोक ६२ आहेत. आर्याबद्ध गुरुचरित्र रचण्याचे कारण कवीने प्रथमोद्यायांत दिले आहे तें असें:—

आया.

“ श्रीगुरु तुझ्या कृपेने सुरगुरुसां बोलतां मुका हरवी ।
अंध परीक्षी रत्ने पंगू स्पर्शिल उडोनि देह रवी ॥ १४ ॥
ऐसे तुझ्या कृपेचे जाणुनि सामर्थ्य सत्य मन्मनि कीं ।
निश्चय केला वर्णन तवकीर्ति धरूनि पादपद्म निकी ॥ १५ ॥
यास्त्रव कृपा करोनी वद्वां चरितासि तूं गुरुस्वामी ! ।
इच्छा पुरेल मम ती तुजवरि मग तो करीं न रुस्वा मी ॥ १६ ॥
वदविसि जें करिं ऐसे, देखुनि ते प्रीति संत मानवती ।
शीत जैळीं प्रीति जशी धरिती येतां वसंत मानव ती ॥ १७ ॥
मतपापे, तवचरिता वदवुनि मज उद्धरीं न पाहा तीं ।
आले जरि तव चित्ता लेखनिसां तरि धरीन पां हातीं ॥ १८ ॥
गुरुपद्दिं शिर ठेवुनियां, करिता सुति ऐसि येत नीज मला ।
तों स्वप्रीं गुरु शिरि कर, ठेवी मग हर्ष मन्मनीं जमला ॥ १९ ॥

शिरं कर ठेचुनि बोले, 'मी जें सांगन ती न व्याकणी ।
 तेंच लिही, तुज लागे शब्दाची पद्धती नव्या कणी ॥ २० ॥
 नलगे व्युत्पत्ति तुला, मात्रासाधन करावयासहि तें ।
 वदसी जें तें सज्जन पाहति जे जोडती तयांस हितें ॥ २१ ॥
 आवड बहुत शशीतें, अर्पण करितां धरोनि भाव दशी ।
 तैसें मज बहु इधें आवडतें मच्चरित्र जें वदशी ॥ २२ ॥
 वदसी मच्चरिता जें तें ऐकति पढति त्यांस हो यम न ।
 जाची; ईसित मनिंचे त्या पावुनि हर्षयुक्त होय मन ॥ २३ ॥
 परि गीत्यार्थितें मच्चरितासी वदेचि हो मधुर ।
 श्रवणे दीर्घायू दे, यज्ञाचा जेवि देचि होम धुर ॥ २४ ॥
 भागवतभारतादि श्रीरामायण अनेक आर्योनीं ।
 मोरेश्वर कवि वदला, पहावया योग्य सर्व आर्योनीं ॥ २५ ॥
 मच्चरितासि वदावें तों आयुर्दाय पूर्ण तो सरला ।
 आर्या कवितासरितापूर पुढे भग तसाचि ओसरला ॥ २६ ॥
 तरि आर्योघन वर्षुनि, भरि तूं रे मच्चरित्र गंगाला ।
 देर्हल वहावुनिया श्रुतिमात्रे सर्व अष्टतरंगाला ॥ २७ ॥

या आर्योत्तमा भाषार्थ असा आहे:-कवि म्हणतात, 'मी श्रीदत्तात्रेयाची प्रार्थना केळी कीं, 'हे सहुरो ! मी फार पातकी आहे. तुझें रसाळ चरित्र काव्यरूपानें वर्णन करावें, अशी इच्छा मला उत्पन्न झाली आहे; व मी जरी विद्वान् नाहीं, तरी तुझ्या कृपेचे सामर्थ्य असें आहे कीं, तेणेंकरून, मुकेही वाचाळ होतील. तर हे कृपासागरा, तूं मजकळून अशी काव्यरचना करीव, कीं जी पाहून संतोनी प्रेमभराने माना डोळवाव्या.' श्रीदत्तात्रेयाची अशी प्रार्थना करून मी निद्रित झालों, तोंच श्रीगुरुंनी स्वप्नात मला भेट देऊन माझ्या मस्तकीं आपला अभयकर ठेविला व सांगितले कीं, 'तूं जरी व्युत्पन्न नसलास, तरी तुझा प्रंथ वाचून सज्जन आनंद पावतील. मोरोपंत कवीने भारत भागवतादि प्रंथ

आर्यावृत्तांत रचिले व माझे चरित्रही त्याच वृत्तांत लिहिण्याचा त्याचा विचार होता, परंतु इतक्यांत त्याचे आयुष्य संपले व त्यामुळ तो विचार तसाच राहिला. तरी माझे चारेत्र आर्यावृत्तांत लिहिण्याचे कार्य आतां तुंच कर. तुला आर्यावृत्ताची माहिती नसेल तर, पिंगलकृत छंदःशास्त्रांतली आर्यावृत्ताची व्याख्या मी तुला सांगतो. ’इतके सांगून, श्रीदत्तात्रेयांनी कवीला आर्यावृत्ताची जी व्याख्या सांगितली, ती कवीने ३७ आर्यांत प्रथित केली आहे. ह्या सगळ्या कथेवर कितपत विश्वास ठेवावयाचा, हें ठरविण्याचे काम वाचकांचे आहे, हें उघडच आहे.

श्रीगुरुब्रजेप्रमाणे सदर प्रथ कवीने रचिला; त्याचे अध्याय ३५ असून आर्या ३७८३ आहेत. मोरोपंतांच्या भारत, भागवत व हरिवंश या प्रथांच्या खालोखाल, आर्यावृत्तांत लिहिला मोठा प्रथ झाटला झाणजे प्रस्तुतचे गुरुचरित्र हाच होय. हा प्रथ पूर्ण झाल्यावर, कवीने तो शके १७८१ या वर्षी नरसोबाचे बाढीचे सद्गृहस्थ रा०रा० कृष्णाजी नरहर वाढीकर याजकडे, श्रीदत्तास अपेण करण्यासाठी पाठवून दिला. ह्या अस्सल प्रतीवर जो शेरा आहे, तो येणेप्रमाणे:—“ ह्या गुरुचरित्र आर्या परशुराम बद्याजी ढबळे वास्तव्य वेळवंड ऊर्फ हातखंबे तालुके रस्नागिरी यांनी करून गुरुदेवदत्त यास अर्पणार्थ वाढी नरसोबाची येथे आपले चिरंजीव बाळकृष्ण यांजबराबर पाठविल्या, त्या पुजारी रामभट्ट बिन खापूभट बङ्ग यांचे विद्यमाने श्रीस अर्पण केल्या. या पुस्तकाचे संरक्षण व प्रशंसा रामभट्टजी यांनी करावी. कोणास पाहिजे असव्यास याची प्रत करू यावी. इतर पुजारी यांचा वारसा या पोथीकर नाही. मिती वैशाख शुद्ध पौर्णिमा शके सतराशें एकयाशी सिद्धार्थी नाम संवत्सर.” या गोष्टीवरून परशुराम कवि हे श्रीदत्ताचे एक प्रेमळ भक्त होते व याच दृष्टीने—म्हणजे भाविकपणाने—त्यांच्या प्रथाचे अबलोकन

केळे पाहिजे, हें उघड आहे. मोरोपंतासंबंधाने परशुराम कवी यांचा पूज्यभाष होता हें वर दिलेल्या उताऱ्यातील २९१२६ व २७ या आर्यावरून स्पष्ट होत आहे. मोरोपंतांनी आर्यावृत्तांत प्रंथरचना करून जी प्रसिद्ध आणि लोकप्रियता संपादन केली, तिच्या लालसेने त्या काळी, बन्याच कविजनांनी पंतांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केलेला आढळतो. प्रस्तुत प्रंथाच्या पहिल्या भागात, दाजीबा जोशीराव यांचे चरित्र दिलें आहे, त्यांनी पंतांच्या आर्यारचनेचे कसे अनुकरण केळे आहे, तें त्या चरित्राच्या शेवटीं दाखविलेच आहे. ह्याच दाजीबाचे घराण्यांत चिंतामणि जोशीराव या नांवाचे एक कवि होऊन गेले, त्यांनीही पुष्कळ आर्या रचिल्या आहेत. ह्या आर्या दाजीबा व परशुराम ढवळे यांच्या आर्योपेक्षा अधिक सरस असून, त्या रचतांना शब्दांची फारशी ओढाताण झालेली दिसत नाही. परशुराम कवीप्रमाणे चिंतामणि जोशीराव यांनीही आर्यावद्ध गुरुचरित्र लिहिले आहे व तें परशुरामाच्या गुरुचरित्रापेक्षां चांगळे उत्तरले आहे. असो.

केवळ काव्य या दृष्टीने पाहतां परशुराम कवीचे गुरुचरित्र फारसे वाखाणण्यासारखे आहे असे नाही. यमकूर्तीसाठीं शब्दाची ओढाताण करावी लागली आहे, व्याकरणास असंमत असे समास वरेच आढळतात व भाषाप्रसुत्वही वेतांचेच दिसते. तथापि एक-दरीत, प्रंथ फार भाविकपणे लिहिला असून, तो भाविकपणानेच वाचला असतां वाचकास खात्रीने आनंदायक होईल, यांत मुळींच संशय नाही. ‘नैम=अन्, अश्मा=मेघ, बर्बु=कमल, वस्ति=रात्र असे कोनाकोंपन्यातले व वेदातील अर्थाने वेतलेले अनेक शब्द मधून मधून आढळतात; यावरून कवीचा निरुक्तादिकाशीं काहीं परिचय असावा, असे दिसते.

‘गुरुचरित्रसारमनोरमा’ हें लहानसे प्रकरण आपव्या नावाप्रमाणे
खरोखरच मनोरम व भक्तिरसप्रधान आहे.

परशुराम ढवळे हा अगदी अर्वाचीन कवि असल्यामुळे, त्याच्या
सबंधाची माहिती शोध केल्यास त्याच्या गांवी मिळण्यासारखी
आहे. परंतु नुसत्या पत्रव्यवहारानें हळीच्या काळीं असलीं कामे
हेत नसल्यामुळे व त्या त्या ठिकाणीं स्वतः जाऊन शोध करण्यास
ढागणाऱ्या द्रव्याच्या अभावामुळे, मला या बाबतीत कांही एक प्रयत्न
करिता आला नाही, याबद्दल फार वाईट वाटते.

आतां परशुराम कवीच्या दोन्ही ग्रंथांतले कांहीं उतारे येथे
देऊन, हा चरित्रलेख समाप्त करितो. श्रीगुरुचरित्राच्या द्वितीयोध्या-
यांत ब्रह्मदेव आणि काळे याचा संवाद दिला आहे:—

‘कलि बोले ब्रह्मयासी ‘न भियें जिकीन सर्व लोकां भी ।
धोका भी वाहें हीं रक्षूं द्रव्य केंवि जन्मलों कामी ॥ ४१ ॥
विधि सांगे ‘जा आतां तूं स्वगुणांचा प्रकाश करीं महित ।
कलि बोले ‘गुण माझे ऐसे कीं जें बुडेल धर्महित ॥ ४२ ॥
परधन जायाहतें, दांभिक, मत्सरकरी, सखे मज ते ।
वैरी तीर्थे चुकूता कर्ते जे धर्म हृषिकरा भजते’ ॥ ४३ ॥ .
विधि सांगे ‘स्वल्पायू नर होतिल रे ! तुझ्या युगामाजी
न कंरिति सुकृतेहि जाई आज्ञा पाढीच हे तुं गा ! माजी ॥ ४४ ॥
काळ दुजा तुजसंगे देतों लावील हा तुला वाटे ।
साधू जनां न पीडी, भूलोका जिंकिसी मला वाटे ॥ ४५ ॥
विरला नर पुण्याते करिता पावेल शीघ्र परमार्थी ।
पीडूं नको तयांते असती जे साधुसंत कामार्थी ॥ ४६ ॥
विधिस इणे कलि मग तों, ‘साधु जना भी कर्ते जि ! संमजावैं ।’
हुहिण इणे ‘निलोभी गुरुभक्तही मानिं मजाचि सम जावे’ ॥ ४७ ॥

* गुरुद्वितीयाणि रसना.

ऐकति पुराण तीर्थे करिती जे भजति हरिस भीमातें ।
 पुससी जरि पीडिं न, भी त्यांतें, करि जेवि हरिस भीमातें ॥ ४८
 पुनरपि कलि सांग झाणे 'समजावा मी कसा झाणोनि गुरु ? ।
 दुहिण झाणे, 'गुरुसाम्य श्रेष्ठ दुजा नाहीं गुरु झाणोनी गुरु ॥ ४९ ॥
 गुरुसम नसेवि कोणी, परंतु गुरुशब्द इतकियां समज ।
 मोरेश्वर, वैश्वानर शिव हृरि माता पितादि यांस भज ॥ ५० ॥
 होतां प्रसन्न हरिहर सद्गुरु जो वाळखी तयाऽवश्य ।
 होई प्रसन्न गुरु जरि हरिहर जे होति ते तया वश्य' ॥ ५१ ॥
 'देवाहुन गुरु योग्य श्रेष्ठ कसा कलि झाणे 'मला कळवीं ।
 'ऐक झाणे विधि 'सद्गुरु शिष्याचे भवभयासि तो पळवी ॥ ५२ ॥
 मंत्रे देवपण द्विज आणिति दारूशिळादि धातूतें ।
 गुरुसामर्थ्य अति असे सांगेन तदर्थे जो सुधा तूतें ॥ ५३ ॥
 गुरुवांचुनि गुरुपदवी देणे न घडेचि सर्व देवांशीं ।
 गुरुवेक सर्व दाता ऐशी वेदाचिह्नी वदे वाशी ॥ ५४ ॥
 कैचें श्रवण गुरुविणे पुराण तें शास्त्र आणि ते निगम ।
 श्रवणे होतां ज्ञानी, समजे गुरुरूप तें पडोनि गम ॥ ५५ ॥
 गुरुसम न कोणि झाणवुनि गुरुचा करिती सदैव जप संत ।
 गुरुकीर्तिसी यदर्थी ऐके सांगेन मी तुज पसंत ॥ ५६ ॥
 गोदावारेतटवासी अंगिरस मुनी तया गुणि सुपूत ।
 संपन्न वेदशास्त्रे, नामहि ज्या वेदधर्म असुपूत ॥ ५७ ॥
 ल्यांते शिष्य बहुत परि ल्या माजी मुख्य नाम दीपक तो ।
 हेऊनि वेदपरायण प्रकाश करि कुळनिशीस दीपक तो ॥ ५८ ॥
 एक दिनीं तो बोले सर्वाहि शिष्यांस बोलवून मुनी ।
 पाळाल मद्वचन कीं बोलति मग सकळ ते पदा नमुनी ॥ ५९ ॥
 झाणती 'अगुरु ! आम्हां वचन तुझें मान्य गा ! श्रुतीपरिस ।
 गुरुवाक्य जो न मानी जाई तो नर अघोगती परिस ॥ ६० ॥
 मग वेदधर्म बोले 'करि मी जन्मांतरीं बहु अघाला ।
 तें भोक्तृत्व प्राप्ताचि, नातरि अंती पडेल यमचाला ॥ ६१ ॥

यास्तव अधनिस्तारा, दुःखे भोगीन या मनवदेही ।
 ऐकतसां कीं वाक्ये माझीं देजनियां मन बदें हीं ॥ ६२ ॥
 होइन अंध कुष्ठी नेउनि मज विश्वनाथ शिव दावा ।
 कोणेक या तुम्हांते असेल सामर्थ्यवानापि वदावा ॥ ६३ ॥
 सेवांगिकार करुनी माझा सोसोनियां कुकोप मला ।
 रक्षील कोण सांगा, दवडिल ऐशाही सर्वे पापमला ॥ ६४ ॥
 तों मुख्य शिष्य दीपक बोले ‘तवपापकष भोगिन मी ।
 करि मज अघ अर्पण तें’ बदुनि असें भक्तराज योगि नमी ॥ ६५ ॥
 सच्छिष्यवचने ऐकुनि पावे गुरुचे अपार तोष मन ।
 मग बोले स्वतन्त्रने भोगियत्याविण न होय अघशमन ॥ ६६ ॥
 याकरिता स्वशरीरीं भोगावें जें स्वपाप हा नियम ।
 नांतरी जो जनन मरण केरीं धाली करोनि हानि यम ॥ ६७ ॥
 यास्तव अघभोकृत्वा शिष्या भोगीन याच देहेंची ।
 रक्षुनि मज तं सेवा करिन असें पूर्ण वचन दे हेंची ॥ ६८ ॥
 रोग्याहुनि कष बहुत सेवाकर्त्यास होति पुळक्ळ ते ।
 तरि मज रक्षुनि सेवा करि तं माझीं धरोनि कळकळ ते ॥ ६९ ॥
 त्रिःसप्त वर्ष कुष्ठी होइन मी पंगु अंध बहिरा गा ।
 येउनि दुःखे तुजवरि मारिन तुज मी धबाधब हि रागा ॥ ७० ॥
 सोसाया शक्य असे इतके जरि सर्व सत्य गा तूतें, ।
 सेवांगिकारि तरि मग होईल तवकीर्ति सत्य गातूतें ॥ ७१ ॥
 मग सेवा करुनि हाणे शिष्य गुरुसि नमन तो करुनि भावें ।
 ‘तुझियाच कृपे करुनी सेवाकर्मासि मी गुरु ! निभावें ॥ ७२ ॥

लंकापति रावणाने श्रीशंकराची आराधना करून, ल्याजकळून,
 आपणास अमरत्व प्राप्त ब्हावें, असा वर मिळविण्याचा प्रयत्न
 चालविला. त्यावेळीं देवास मोठे संकट पढलें व त्यांनी नारदमुनीस
 श्रीविष्णुकडे पाठविले. विष्णुनीं, रावणास शंकराकडे जाण्यास विलंब
 होईल अशी व्यवस्था करण्यास सांगून-

आर्या.

दवङुनि नारद, हरि मग, अतित्वरें येऊनी शिवाजवळ ।
 बोले ' दैत्यावर तूं सदयेचा केवि होसि आज वळ ॥ ४५ ॥
 देसी दैत्यासी वर वर, तूं न करुनि विवेक लिंगातें ।
 बससी थंड कसा ! नर जैसा सेवुनि निवे कलिंगातें ॥ ४६ ॥
 वर देऊनि दैत्या तूं माजविशी मामनेक सायास ।
 पडती भर्यादा तरि उपाय योजूं मनें कसा यास ॥ ४७ ॥
 शिव बोले ' श्रीहरि रे ! दैत्य भुलवि भक्तिनें कसा मातें ।
 वीणा स्वशिराचा करि, सुस्वर गायी अनेक सामांतें ॥ ४८ ॥
 ह्याणउनि लिंग दिले म्यां घालुनि वचनासि गोवि भूलीला ' ।
 हरि मग ह्याणे 'तुझी हे विचित्र अति बहु बधो विभू लीला ॥ ४९ ॥
 देशी तरि लिंग कधीं ? ' शिव बोले होति पांच सा नाडी ।
 ठेवुनि भूवरि लिंग मार्गी दैत्यासि जा असा नाडी ॥ ५० ॥

हा दोन उताऱ्यावरून परशुराम कर्वीच्या आर्या कोणत्या दर्जाच्या आहेत, हें वाचकांच्या लक्ष्यांत येईल. अस्सल आणि त्याची नक्कल यांत जितके अंतर असतें, तितके जरी पंत व परशुराम यांच्या आर्यांत नाहीं, तरी पंतांच्या आर्यांपुढे परशुरामाच्या आर्या अगदीं नीरस वाटतात, असें ह्याणें भाग आहे. तरीपण परशुरामाच्या कांहीं आर्या थेट अगदीं पंतांच्या आर्यांसारख्या चांगल्या उतरल्या आहेत. त्याचप्रमाणे कियेक ठिकाणची त्याची यमकरचना पंतांच्या यमकरचनेइतकीच मनोहर आहे. एकंदरौंत श्रीगुरुचरित्र ग्रंथ आर्यावर्त्तात रचण्याची पंताची वास्तविक किंवा काल्पनिक इच्छा परिपूर्ण करावयास एका कळाडा जातीच्याच ब्राह्मणाने पुढे यावें, व तें काम त्याने बन्याच समाधानकारक रीतीने पार पाढावें, ही गोष्ट फार कौतुकास्पद आहे, यांत संशय नाही.

आतो गुरुचरित्रसारमनोरमेंत्ले दहा श्लोक येथें उत्तरून घेऊन या कधीची रजा घेतोः—

कामदा वृच.

‘ वंदितों गुरो ! पादकल्हरा । भक्त जी ! तुम्ही हा करा धरा ।
 ज्ञान वर्णना या बरें तरी । हे गुरो ! दयाव्ये नृकेसरी ॥ १ ॥
 नाशिसी सदा भक्त विन्न रे । दर्शनें तुझ्या पापि जो तरे ।
 प्रार्थितों तुला जोडिल्या करीं । हे गुरो ! दयाव्ये नृकेसरी ॥ २ ॥
 तारिले बहु त्वां अधाचळ । लागलें नसे एकही पळ ।
 स्थाति हे उरे हाचि कांडतरीं । हे गुरो ! दयाव्ये नृकेसरी ॥ ३ ॥
 भक्त जो तुझा नामकर्णि तो । कष्ट पावतां नाम कर्णि तो ।
 ऐकुनि तुझें ध्यान अंतरीं । हें गुरो ! दयाव्ये नृकेसरी ॥ ४ ॥
 दर्शना निवे ध्यात हमर्भीं । नेत्र वाहती प्रेमिच्या नभीं ॥
 चालतां पथे स्तोत्र तो करी । हे गुरो ! दयाव्ये नृकेसरी ॥ ५ ॥
 भेटला पथीं लास सिद्ध तो । शिष्य जो तुझा कीं प्रासिद्ध तो ।
 ठेवितो शिरा तत्पदावरी । हे गुरो ! दयाव्ये नृकेसरी ॥ ६ ॥
 सिद्ध तो करा त्याचिया शिरीं । ठेवुनी कृपा त्यावरी करी ।
 त्वत्कथा वदे त्यास वैखरी । हे गुरो ! दयाव्ये नृकेसरी ॥ ७ ॥
 श्रीगुरुपदा सेवि दीपळ । आदि ते कथी पापलोपक ।
 अंबरीषभास्यान त्यावरी । हे गुरो ! दयाव्ये नृकेसरी ॥ ८ ॥
 त्यावरीहि दक्षावतारसी । भक्त जे महा लांस तारिसी ।
 ते कथा वदे सिद्ध त्यावरी । हे गुरो ! दयाव्ये नृकेसरी ॥ ९ ॥
 तोचि दक्ष तूं त्या खिळपुरीं । पूजितां तुला विप्रभंतुरी ।
 पुत्र होसि श्रीपाद तदरीं । हे गुरो ! दयाव्ये नृकेसरी ॥ १० ॥

या गुरुचरित्र-सार मनोऽर्थेत् गुरुचरित्रांतल्या सगळ्या कथा संक्षेपानें दिल्या आहेत. या ककीचे हे दोन्ही ग्रंथ पाहिले म्हणजे श्रीदक्षात्रे-याचा तो एक प्रेमळ आणि श्रद्धावान् भक्त होता, याविषयीं संशय राहात नाही. वरीळ क्लोकांपैकीं तिसऱ्या क्लोकांच्या प्रारंभीची ‘ तारिले बहु त्वां अधाचळ ’ ही ओळ वाचतांच, पंतांच्या केकाष-संक्षेपीळ ‘ अधाचळहि तारिले बहु तुवाचि ’ या वाक्याची आठवण

ज्ञान्याशिवाय राहात नाही; व यावरून प्रस्तुत कवीने पंताची कांहीं कविता चांगली मननपूर्वक वाचली होती, असे वाटते. परशुराम कवीची पंतासंबंधाने केवढी पूज्यबुद्धि होती हें या लेखाच्या आरंभी दिक्ळेल्या आर्योवरून व्यक्त होतच आहे.

हंसराजस्वामी.

हे प्रसिद्ध सत्पुरुष सुमारे ६० वर्षांपूर्वी मोगळाईत होऊन गेले. भारतवर्षीय अर्दीचीन कोशाचे कर्ते कै. रघुनाथ भास्कर गोडबोळे हे हंसराजस्वामीचे शिष्य होते, यांनी सदर प्रथाच्या १३३ व्या पृष्ठावर स्वामीचे लहानसे चरित्र दिले आहे, त्याच्या आधाराने प्रस्तुत लेख लिहिला आहे.

मोगळाईत परभणी नामक गांव आहे, तेथे गंगाधरपंत नामक एक देशस्थ आश्वलायन ब्राह्मण राहात असत. हे धरचे चांगले संपन्न होते. त्याची पत्नी रेणुकाबाई हिच्या पोटी तीन पुत्र ज्ञाले, त्यातील मध्ये जे नारायणराव तेच पुढे हंसराजस्वामी या नांवाने प्रसिद्धीस आले. ह्यांनी संन्यास घेतला होता. संन्यासाश्रमातले याचे नांव 'नारायणतीर्थ' हे होय. नारायणराव यांचा बांधा फार उंच किंवा ठेंगणी व अतिस्थूल किंवा अतिकृश नसून मध्यम प्रतीचा होता. त्याची झगकाति पिंवळट गौरवर्णाची होती; बाक सरळ, डोके मोठे, पावळे लहान आणि आवाज खण्खणीत असे. यांची बुद्धि इतकी विलक्षण तीव्र होती की, कोणताही विषय असो, तो एकदां होच्या नजेरेखालून गेला कीं त्याचे ह्यान त्यास ज्ञाकेच म्हणून समजावै! नारायणरावांस लवकरच नोकरी मिळाली व त्याचे

बग्हां हो जाले. पण त्यांची प्रावृत्ति प्रपंचापेक्षां परमार्थीकडे विशेष होती. पुढे, लक्ष्मणराव या नांवाचे एक परमसात्त्विक व ब्रह्म-निष्ठ पुरुष मोगलाईत मामदेदार होते, त्यांजकङ्गन नारायणरावांनी गुरुरुपदेश घेतला व ते त्यांचे पटशिष्य जाले. नारायणरावांची पत्नी.लक्ष्मीबाई ही प्रथमतःच प्रसूत होऊन पुत्रासहित मरण पावळी, त्या निमित्तानें नारायणरावांनी आपली पेषकाराची नोकरी सोडून दिली व पुढे गुरुसचिध राहून त्यांच्या सर्वेत त्यांनी बेरेच दिवस घालविले. कोहीं दिवसांनी गुरुंच्या आज्ञेने ते देशपर्यटनास निघाले. प्रथम माहुरास जाऊन तेथून ते घाराशिवावर उतरले; तेथें त्यांस बाळनाथ नामक शिष्य मिळाला. हा बाळनाथ कल्याण-स्वामीसारखा मोठा गुरुभक्त होता.

पुढे लवकरच नारायणराव पंढरसि गेले व तेथें त्यांनी चतुर्थश्रम घेतला. पंढरपुर सोडून ते दुसरीकडे जाणार होते, इतक्यांत डोमगांवकर* सखारामबाबा यांनी त्यांस आपव्या गांवीं नेऊन ठेविले व तेथे आठ नऊ वर्षे त्यांची इतकी उत्तम प्रकारे सेवा केली कीं त्यांच्या कृपाप्रसादेकरून तेही शेवटीं मोठे सत्पुरुष जाले. नंतर

* सखारामबोबा डोमगांवकर:—“कल्याण गोसावी यांच्या शिष्यपरंपरेत हा एक मोठा नामांकित पुरुष होऊन गेला. वेदांतपर कीर्तन करून श्रुतिस्मृतिप्रतिपाद्य वक्तृत्व करणारा पुरुष यासारखा अलीकडच्या काळांत मार्गे झाला नाही. व पुढे होणार नाही. आम्ही यांचे कीर्तन स्वतः ऐकिलेले आहे. वारकरी मंडळीत नामांकित कीर्तन करणारे भाऊ काटकर यांस जे कीर्तनाचे उत्तम वळण लागले, ते येथूनच लागले होतें. एवढी यांची योग्यता असतांही खन्या खन्या सत्पुरुषाच्या ठिकाणी यांची भक्ति अवर्णनीय होती. याचे विरंजीव दासबाबा हे हळीं डोमगांव येथें विद्यमान आहेत.”

(शके १८०२)

भारतवर्षीय अर्वाचीन कोश.

थोङ्याच दिवसांनीं सखारामबाबा हैदराबाद येथे जाऊन समाधिस्थ झाले. नंतर हंसराजस्वामी *परंडा येथे येऊन राहिले. तेथे ते ‘करतलभिक्षा तक्तलवासः’ अशा स्थिरीत असतां कांहीं विकृतीने खांचे पाय लुके होऊन त्यांची त्वरित गमनशक्ति कुंठित झाली. लामुळे आपल्या शिष्यांसहवर्तमान शेषटपर्यंत ते परंडा येथेच राहिले.

हंसराजस्वामीचे ज्ञान जसें अगाध होतें, त्याचप्रमाणे त्यांचे वैराग्यही प्रखर होतें. ते आपल्या वयाच्या ७० व्या वर्षीं शके १७७७ वैशाख शुद्ध ८ या दिवशीं, परंडा येथे समाधिस्थ झाले. हंसराजस्वामीच्या एका शिष्यानें हंसपद्धति नामक एक ग्रंथ केला आहे, त्याची ११ अष्टके आहेत. या ग्रंथाच्या ७ व्या अष्टकात हंसराज-स्वामीचे विस्तृत चरित्र दिले आहे. स्वामी समाधिस्थ झाले, त्यावेळी पूर्णानंद व योगानंद हे दोन शिष्य त्यांच्या सञ्चिध होते, ह्यापैकीं योगानंद हे देशस्थ आश्वलायन ब्राह्मण, सोनपेठ येथे राहत असत. हे मोठे विद्वान् असून विद्यारण्यकृत पंचदशीवर याची मराठी ओंवी-बद्ध टीका आहे. यांची समाधि शके १७८८ च्या सुमारास सोनारी येथे झाली. हंसपद्धति व योगानंदकृत मराठी पंचदशी हे दोन्ही ग्रंथ अप्रकाशित आहेत. हंसराजस्वामींनोंजे ग्रंथ लिहिले, ते येणेप्रमाणे:-

१ कथाकल्पकृता—याची अठरा पूर्व व अठरा उत्तर प्रकरणे आहेत. वेदांतविषय ज्यांस मुळीच गोड लागत नाहीं अथवा समजत नाहीं, त्यांस त्याची गोडी लागावी अशा प्रकारच्या रूपकाच्या तज्ज्ञेने यांत गोष्टी सांगितल्या आहेत. याची ओंवीसंस्था सुमारे १०,००० आहे.

* हंसराजस्वामी परंडा येथे असतां, भारतवर्षाची अर्वाचीन कोशाचे कर्ते दै. रघुनाथराव गोडबोले यांनी शके १७७२ च्या सुमारास त्यांजकङ्गन गुरुपदेश

२ वेदेश्वरी—ही संस्कृत शिवगीतेवर मराठी ओवीबद्ध टीका आहे. हा ग्रंथ छापून प्रसिद्ध झाला असून, त्याची ग्रंथसंख्या सुमारे ६००० आहे.

३ लघुवाक्यवृत्ति—श्रीमच्छंकराचार्यकृत संस्कृत लघुवाक्यवृत्तिवर मराठी ओवीबद्ध टीका. ओवीसंख्या सुमारे ५६०० आहे. हा ग्रंथ छापून प्रसिद्ध झाला आहे.

४ सदाचार—आचार्याच्या संस्कृत सदाचार ग्रंथावर प्राकृत ओवीबद्ध टीका. ओवीसंख्या २०६४. हाही ग्रंथ प्रसिद्ध झाला आहे.

५ आगमसार—उपनिषदांतील सिद्धांतांचे सप्रमाण विवेचन या ग्रंथांत केले आहे. ओवीसंख्या ३५००. पांच समासांची एक पंचिका, अशा याच्या १४ पंचिका आहेत व सात सात पंचिकांचे पूर्वार्थ व उत्तरार्थ असे लाचे दोन विभाग आहेत. हा ग्रंथ स्वार्मीनी शके १७६१ त लिहिला.

६ ईशावास्योपनिषदावर मराठी ओवीबद्ध टीका. ग्रंथसंख्या ५००.

७ संकेतकुबडी—या ओवीबद्ध ग्रंथांत दासबोधाच्या २० समासांतां सगळा भावार्थ सांगिताला आहे. याच्या ओव्या सुपारे ६९० आहेत.

८ चूडालास्यान—संस्कृत योगवासिष्ठांतर्गत चूडालास्यानावर अभंगबद्ध टीका. याची बावीस शतके असून अभंगसंख्या २९०० आहे.

९ तत्त्वज्ञादा—हा गद्यग्रंथ वेदांतपर आहे.

१० अपृतानुभव समझोकी—ज्ञानेदेवकृत अमृतानुभवावर समझोकी ओवीबद्ध टीका संख्या १०००.

११ वेद नामक वेदांतपर पदे सुमारे १००.

द्या अकरा ग्रंथांची शोकसंस्था सुमरे ३५००० होते, यावरून हंसराजस्वामीच्या अबाढव्य ग्रंथरचनेची वाचकांस सहज कल्पना होईल. ग्रंथरचनेची पद्धति ‘पदच्छेदः पदार्थोक्तिर्विप्रहो वाक्ययोजना। आक्षेपस्य समाधानं व्याख्यानं पञ्चलक्षणं ॥’ या संस्कृत शोकांत सांगितली आहे, तिळा अनुसरून हंसराजस्वामीनीं आपले ग्रंथ लिहिले आहेत. आरंभी मंगलाचरण करून, पुढे अनुबंध चतुष्टय सांगून नंतर मूळ ग्रंथाचे व्याख्यान करण्याची ही पद्धति फक्त हंसराजस्वामीच्याच ग्रंथात आढळते. हंसराजस्वामीची पारमार्थिक योग्यता फार मोठी होती, त्यामुळे त्याचे प्रथमी तशाच योग्यतेचे आहेत. त्यांच्या ग्रंथांसंबंधानें भारतवर्षीय अर्वाचीन कोशकर्त्यांनी असें लिहिले आहे:—“हे ग्रंथ हतके उत्तम आहेत की, ज्या कोणाला त्याच्या गुरुपासून काही श्रवण मात्र झाले असेल आणि मनन—निदिध्यास झाले नसून गुरुच्चा वियोग झाला असेल, त्याने आपल्या अधिकाराप्रमाणे ते ते ग्रंथ विचारपूर्वक पाहिले असतां व त्यांत लिहिल्याप्रमाणे साधन केले असतां स्वरूपसाक्षात्कार हटकून व्हावयाचा. म्हणून ह्यांच्या ग्रंथांची बरोबरी, वेदांतप्रकरणीं कोणत्याच प्राकृत ग्रंथास करितां येत नाहीं असें मार्मिक लोकांचे म्हणणे आहे.” भारतवर्षीय अर्वाचीन कोशकार हंसराजस्वामीचे प्रत्यक्ष शिष्य होते, तेव्हां वरील अभिप्रायाच्या प्रथम भागात त्यांनी आपला स्वतःचा अनुभवच व्यक्त केला असेल, असें मानण्यास हरकत नाहीं. द्वितीय भागांतील विधान मात्र थोडेसें आक्षेपजनक होईल असें वाटतें; कारण साधु म्हटले म्हणजे सगळे सारखे, त्याचे मोक्षसंपादनाचे मार्ग कदाचित् भिन्न असले, तरी त्याचे ध्येय एकच असणार. अशा स्थितीत ज्ञानदेव, मुकुंदराज, दासोपंत, शिवकल्याण, रंगनाथ, केशवस्वामी, रामदास, तुकाराम, एकनाथ, सोहिरोवा, ज्यराम, शेखमहमद, इयादिकांच्या ग्रंथांशी हंसराजस्वामीच्या ग्रंथांची

तुळना करून त्याची प्रतवारी छावीत बसण्यांत काहीं हैशील नाही, असें माझ्या अव्यपुद्धीस वाटते. वर लिहिले सगळेच कवि ज्ञान-संपन्न आणि अनुभवी असे सत्पुरुष होते व त्यांनी आपापला अनुभव आपापव्या ग्रंथांत स्पष्टपणे कथन केला आहे, अर्थात् त्यांतला अमका वरिष्ठ आणि तमका काळनिष्ठ असा भेदभाव बाळगण्याचा आमचा अधिकारच नाहीं. असो.

हंसराजस्वामी हे रामदर्शी संप्रदायी असून, समर्थाच्या दास-बोधावर ‘संकेत कुबडी’ नामक एक लहानसा ग्रंथ त्यांनी लिहिला आहे, हे पूर्वीं सागित्रेच आहे. हा ग्रंथ फारच उत्कृष्ट आहे. सगळा दासबोध वाचण्याइतकी ज्याची वाचनशक्ति जागृत नसेल, त्यांनी हंसराजस्वामींची ही ‘संकेत कुबडी’ तरी अवश्य वाचावी. हंसराजस्वामींचा केवळ भक्तिमार्गवर थोडासा कटाक्ष असावा, असें त्यांच्या ग्रंथांतील काहीं उद्घारांवरून वाटते. असो. आता त्यांच्या ग्रंथांतील काहीं वेचे येथे देतो.

अभयं सर्वं भूतानां ज्ञानमाहुर्मनीषिणः ।

निजानंदे स्फृहा नान्ये वैराग्यश्यावधिर्मतः ॥ १६ ॥

सदाचार-

टीका.

निर्भयता सर्वं भूतांची । ज्ञाते बोलतीं ज्ञान हेंचि ।

अवधीं जाणा वैराग्याची । ब्रह्मीं स्फृहा अन्य नसे ॥ १ ॥

भूत म्हणजे ज्ञाले । भ्रमेंकङ्गन उद्दवले ।

मायादि नामरूप जेतुले । जीवेशांसह ॥

इतुक्यांचे असतां भय । तें ज्ञानही न होय ।

म्हणोनि बोलिजे निर्भय । ज्ञान तेंचि ॥ ३ ॥

येथे कोणी मंदमती । एकाचे एक भाविती ।

देह अमर करूं म्हणती । योगाभ्यांसे ॥ ४ ॥

कूर जाती व्याघ्रसर्प । अथवा वायु आगि आप ।
 अध्यात्मादि ताप । देहा न व्हावे ॥ ५ ॥
 भूतमात्र जितुके । तेण देह नासून शके ।
 तया बोलती कौतुके । ज्ञान ऐसें ॥ ६ ॥
 तरी ऐसे कदा न घडे । देह कधीं तरी पडे ।
 काळाचे हातीं सांपडे । तेहां निर्भय कैसा ? ॥ ७ ॥
 अरे हें जितुके उत्पन्न । भय तया असे दारुण ।
 तेथें देहाची गणती कोण । निर्भयत्वाची ॥ ८ ॥
 वायु चंद्र आणि अर्क । भयरूपचि असे पावक ।
 मृत्युसीही असे धाक । परमेश्वराचा ॥ ९ ॥
 माया अविद्या नसती । जीवेशही त्यासवें जाती ।
 तेथे असे काळभीति । कल्पांतरूप ॥ १० ॥
 तस्मात् जें जे दिसे भासे । शून्यासहित सर्व नासे ।
 कालही भय वाहतसे । महाकाळाचें ॥ ११ ॥
 असो हें सर्व भयरूप । निर्भयत्व नसे अल्प ।
 एक जाणिजे स्वस्वरूप । अद्वय जें कां ॥ १२ ॥
 तोचि एक निर्भय । येर हें बोलणे काय ।
 द्विती अवश्य भय होय । बोलिली श्रुति ॥ १३ ॥
 बहु कासया बोलणे । ब्रह्म जाणे साधकपणे ।
 तेंही निर्भय न होणे । भिन्नत्वामुळे ॥ १४ ॥
 यास्तव जो ब्रह्म अभिन्न । सांहृनियां ध्यातृध्यान ।
 होय निजांगे आपण । तेंचि ज्ञान निर्भय ॥ १५ ॥
 स्वयें अंगे ब्रह्म ज्ञाला । मग कोणाचें भय त्याला ।
 सर्व नामरूपब्रमाला । ज्ञाला अधिष्ठान ॥ १६ ॥
 सर्वे रज्जूच खादली । हे वार्ता नाहीं ऐकिली ।
 तेंवि ब्रह्मीं भीति नाहीं बोलिली । नामरूपाची ॥ १७ ॥
 तस्मात् निर्भय ब्रह्मरूप । तेंचि ज्ञात्याचें स्वरूप ।
 सर्व भूताचें आपेंआप । अभय जाले ॥ १८ ॥

पूर्ण ज्ञाते ऐसे बोलती । हेचि ज्ञानाची चरम स्थिति ।
 यावीण अन्य जें म्हणती । तें विपरीत ज्ञान ॥ १९ ॥
 ऐशी हे सीमा ज्ञानाची । तुज निरूपिली साची ।
 आतां अवधी वैराघ्याची । सावध एकावी ॥ २० ॥
 नामरूप त्यागावें । अंगें ब्रह्मचि होआवें ।
 स्वानुभवें तृसि पावावें । स्पृहा ऐशी ॥ २१ ॥
 निजानंद रूप पाहुनी । जे जें दिसे भिन्नपर्णी ।
 तें तें मिथ्यात्वें मानी । शुक्ति रजत जैसें ॥ २२ ॥
 करोनियां खपुष्पमाळा । कोण शोभा धालितां गळां ।
 तैसा हा मायिक मेळा । येथें स्पृहा कैची ॥ २३ ॥
 तस्मात् मायिकाचा त्याग । ब्रह्मरूप होय अंग ।
 हेचि अवधी उमग । वैराग्याची ॥ २४ ॥
 विचारे सर्व त्यागिलें जेणे । त्यागितांही उरुं न देणे ।
 साधकही अभिन्नपणे । हेचि वैराग्य ॥ २५ ॥
 ब्रह्मादि तृणांत । अर्थात् होती मिथ्याभूत ।
 मीपणाचा होतां अंत । वैराग्य लाभे ॥ २६ ॥
 ऐशिया वैराग्याविण । कदां न राहे ब्रह्मज्ञान ।
 आणि पूर्ण नसतां ज्ञान । वैराग्यही नव्हे ॥ २७ ॥
 तस्मात् ज्ञान वैराग्य दोन्ही । एकमेकां सात्यपर्णी ।
 जैसे अंघपंगू मिळोनी । मार्ग चालती ॥ २८ ॥
 ज्ञान पंगू वैराग्याविण । वैराग्य अंध नसतां ज्ञान ।
 एवं मिळती हे जरी दोन । समाधान तेव्हां ॥ २९ ॥
 वैराग्यें नामरूप त्यागावें । ज्ञाने ब्रह्म तें जाणावें ।
 पुढे द्वैत टाकून ब्हावें । निजांगे ब्रह्म ॥ ३० ॥
 हे ऐकोनी देवदत्त । नम्रपणे प्रश्न करित ।
 जरी निजांगे ब्रह्म होत । तया लाभ दोहींचा ॥ ३१ ॥
 तरी आतां जी सद्गुरु । सांगा उपाय कोणता करूं ।
 निजांगे ब्रह्म निर्धारू । होईन कैसा ॥ ३२ ॥

गुरु म्हणती आधीं जाणावें । ब्रह्मज्ञान प्रांजल व्हावें ।

मग हळहळ स्वभावें । होईजे अंगें ॥ ३३ ॥

ब्रह्मज्ञान होय कैसें । आकेपिसी जरी ऐसें ।

तरी श्रवणमननेवीण नसे । साधन दुसरें ॥ ३४ ॥

सदाचार ग्रंथाच्या शेवटी हंसराजस्वामी म्हणतातः—

एवं शंकरें वेदार्थ संस्कृतां । काढिला वेदांतसंस्कृतां ।

त्याचाची अर्थ हा प्राकृतीं । हेहि कृति स्वामीची ॥ १ ॥

ग्रंथ संपतां स्तुति उत्तरें । बोलताती अपारें ।

परी अर्थासी कारण येरें । चाड नाहीं ॥ २ ॥

ग्रंथसमाप्तीच्या वेळीं ग्रंथपठणाची फलश्रुति सांगण्याचा कांहीं कवीचा प्रघात आहे; पण हंसराज म्हणतात ‘आपव्या ग्रंथाची आपणच स्तुति करावी, हें प्रशस्त नाहीं; या हेतूने ग्रंथरचना केली, तो हेतु कितपत सिद्ध झाला, हें पाहावें म्हणजे झाले.’

हा सदाचार ग्रंथ निर्णयसागर छापखान्याच्या मालकांनी, हंसराजस्वामीच्या एका शिष्यानें शके १८०४ मध्ये केलेल्या एका प्रतीवरून छापला आहे. प्रतीच्या शेवटी शिष्य म्हणतोः—

‘हा ग्रंथ आचारें आरंभितां । मंगल केलेसे व्वमुखता ॥

त्याहूने मुद्रामाजी इतर नसतां । जें कां होतें अधिक ॥ १ ॥

तें अधिक मंगल शंकरानंदाचें । जें नव्हे मुख्य शंकराचार्याचें ।

काज नसे येथें तयाचें । हें हंसरायें जाणून ॥ २ ॥

मजशीं आज्ञापिले येऊन । स्वप्नामाजी दृष्टांत देऊन ।

कीं संख्या तें करीं न्यून । सल्लोक सटीक ॥ ३ ॥

इतुकेने आम्हां संतोष । होईल जाणून विशेष ।

प्रंति करविली हे अशेष । सकल बुधवरदे हंसांकिते ॥ ४ ॥

शके अठराशो चारोत्तरी । श्रावणमासीं सुदिनाभीतरी ।

लेखन पूर्ण झाले निर्धारी । हंसकृते करोनी ॥ ५ ॥

वाक्यवृत्ती ग्रंथांत हंसराजस्वामीनी परमेश्वराची व्याख्या सांगितली
आहे:—

ज्याच्या भयें सूर्य चंद्र चालती । ज्याच्या भयें वायु प्राण वाहती ।

ज्याच्या भयें अमीसी ज्योति । मृत्यु धावे ज्या भयें ॥ १ ॥

भूमीतें धारण द्रवत्व आपी । काळही युगादि क्षण मापो ।

ब्रह्मा विष्णु शिवप्रतापी । ज्याच्या भयें ॥ २ ॥

ऐस अंतर्यामी एकला । अंतरी नियमकत्वे राहिला ।

सर्व नियंत्रिया करूं लागला । नियंतृत्व ॥ ३ ॥

सर्वांचे ज्या ज्या रीतीं होणार । त्या त्याचा प्रेरक निर्धार ।

त्यावांचून तृणही साचार । पडिले न हाले ॥ ४ ॥

ऐसा नियंता सर्वांमाजी । अलिसत्वे राहून सहजी ।

प्रेरणा करो होणार जो जी । ब्रह्मादि कीटकांत ॥ ५ ॥

स्फूर्ति विद्याविद्या ज्ञानाज्ञान । मनबुद्धि इंद्रियप्राण ।

हे ब्रह्मादि कीटकांत देहीं समान । असे ज्यापरी ॥ ६ ॥

तैसेचिं बुद्धीं प्रतिबिंब जयाचे । तो जीवजीवन करी जडाचे ।

वृत्तीत भासकत्व तया ईशाचे । नाम ईशन शक्तीस्तव ॥ ७ ॥

ईशन म्हणिजे प्रेरणा करावी । होणाराएशी बुद्धि योजावी ।

त्या रीती जीवें सुख-दुःख भोगावी । पराधीनत्वे ॥ ८ ॥

स्वतंत्रपणे प्रेरणा करी । पंरी कर्तृत्वाचा अभिमान न धरी ।

म्हणून अलिस निरहंकारी । बंधन न पावे ॥ ९ ॥

एवं रज-सत्व-तमात्मक । त्रिगुण उत्पत्ति स्थिति लयकारक ।

यया तीन्ही गुणांसि प्रवर्तक । तो येक ईश्वर ॥ १० ॥

तरी तो ईश्वर कोठे राहतसे । त्रिगुणांसी कैसा प्रेरीतसे ।

म्हणाल तरी अवधारा अल्पसे । बोलोनि दाऊं ॥ ११ ॥

ईश्वर जरी सावयव असता । तरी देहाबाहेरी म्हणों येता ।

जेवीं बुद्धि तेयें जीव ऐता । तेवीं स्फूर्ति तेथें ईश्वर ॥ १२ ॥

बुद्धीं अविद्येस्तव पडिले । प्रतिबिंब तें जीवत्वा पावले ।

तेवीच विद्यामायेने चैतन्य फळले । स्फूर्तीं तो ईश्वर ॥ १३ ॥

जोबासी स्वतंत्रता असेना । कारण कीं कलिले तैसे घडेना ।

म्हणोनि ईश्वर करीतसे प्रेरणा । प्रारब्ध उदया ऐढी ॥ १४ ॥

प्रारब्धभोग असे जीवासी । तें सुख-दुःख नव्हे ईश्वरासी ।

म्हणोनि जीव नव्हे तो स्वतंत्रत्वेसी । प्रेरणा मात्र करी ॥ १५ ॥
जीवाचे होणार नव्हे स्वाधीन । परतंत्रत्वें भोगी आपण ।
म्हणून प्रेरक एक असे ईशान । चालक बुद्धीचा ॥ १६ ॥
असो जीव जैसा बुद्धिआंत । राहत असे सदोदित ।
तेवीच ईश्वर गुणांसहित । स्फूर्तीत वसे ॥ १७ ॥
ब्रह्मादि कीटकांत एकला । अंतर्यामित्वे व्हदयीं राहिला ।
अलिसपणे नियंता सर्वाला । असे स्वसामर्थ्ये ॥ १८ ॥

हंसराजांनीं कुबडी दासबोध नामक ग्रंथ लिहिला आहे, त्याच्या
आरंभी तो ग्रंथ लिहिण्याचे कारण त्यांनीं असे सांगितले आहे:—

श्रीसज्जनगडनिवासी । जो कां साचित्सुखाची राशी ।
वर्णाचे तयाचे स्वरूपासी । तरी अनिर्वाच्य ॥ १ ॥
मुसुक्षु साधक चातक जन । तयांचे ब्हावे समाधान ।
वळोनी कृपेचा घन । दासबोधीं जीवन वर्षला ॥ २ ॥
पाहतां दासबोधाच्या अर्था । विचार नसे वेदांतापरता ।
निषेधिले योगसांख्यादिकमतां । कर्तव्यता करणे कायसे ॥ ३ ॥
असो, येथे स्तवनासी । रिधाव नाहीं वाचेसी ।
साधके येथीच्या अर्थासी । अनुभवोनि पहावे ॥ ४ ॥
नोहे इतर कथा अदृष्टफल । प्रतीत भोजनासी केवळ ।
आतो अंथीचे तात्पर्य सकळ । अल्पसंकेते आकळूँ ॥ ५ ॥
अंथीचे तात्पर्य न जाणती । कोणी समुच्चयवाद म्हणती ।
अथवा त्रिकोडळी कल्पिती । कोणी म्हणती व्यवहारज्ञान ॥ ६ ॥
ज्ञानहीन जे आंधळे । असतां सूर्य न देखती डोळे ।
तरी सूर्याचे तेज ज्ञांकोळे । मध्यान्ही काई ॥ ७ ॥
असो आतो हे बहुत । जयासी साधणे आत्महित ।
तेणे दासबोधींचा निश्चितार्थ । गुरुमुखे आयकावा ॥ ८ ॥
तेथे अज्ञानाची बोक्खण । ज्ञानाचे होते विज्ञान ।
आणि अनिर्वाच्य समाधान । हे फळश्रुति हे ग्रंथीं ॥ ९ ॥
अंथाचे पहातां बीस दशक । समाप्त तरी शतक ।
परी इतुकिंचांचे तात्पर्य एक । जे अनिर्वाच्य अपरोक्ष ॥ १० ॥
प्रथमापासूनि विसांवरी । संकेत दाविजे निर्धारी ।
अहुंवं चतुष्टयाची परी । दाविली प्रथम समासी ॥ ११ ॥
आतां नियानित्यङ्गिवेक । निरूपिला दोन्ही शतक ।

इहामूत्रार्थं फळभोगविरक्ति निःशंक । तृतीय दशकोँ ॥ १२ ॥

शमदमादिक संपत्ति । ते दाविली नवविध भक्ती ।

आतो मुमुक्षुत्वादि आकले मती । तो दशक पांचवा ॥ १३ ॥

साधनचतुष्टयसंपन्न ज्ञाला । तो साहावियाचा अधिकारी भला ।

आनिर्वाच्य समाधानी बोधला । दशमसमार्सी ॥ १४ ॥

दासबोध आणि ज्ञानदशक । हे ज्ञानविज्ञानाचे जनक ।

ऐसा पूर्वार्थी विवेक । व्यतिरेकेसी पदावा ॥ १५ ॥

आतां ग्रंथाचें उत्तरार्थ । नित्य अपरोक्ष स्वतःसिद्ध ।

जे जे दशकोंचा अनुवाद । ते ते दशकों बोलिला ॥ १६ ॥

रामदासी कुबडी, दशक १ ला.

या ग्रंथाच्या शेवटीं हंसराजस्वामी महणतातः—

भोजनीं तृप्ति होत । तैसें ग्रंथाचें फळित ।

जें कां निश्चल सदोदित । परब्रह्म ॥ ३७ ॥

जें आदिअंतीं जेथें तेथें । असतचि असे सभोवतें ।

आकाश निर्मल निश्चलातें । दृष्टांतहीन ॥ ३८ ॥

व्यापकपणे आखडे । हें बोलणेंचि वांकुडे ।

व्याप्यावीण व्यापक कोडे । कोणास म्हणावें ॥ ३९ ॥

दृश्य नाहीं भास नाहीं । गुण नाहीं माया नाहीं ।

नाहीं नाहीं बोलणे नाहीं । शून्यासहित ॥ ४० ॥

ज्ञाले समाधानाचें फळ । हिशेब मायेचा ज्ञाला सकळ ।

निर्गुण ब्रह्म जें निश्चल । तें अंतरीं बिंबले ॥ ४१ ॥

भक्तांचेनि अभिमानें । कृपा केली दाशरथीनें ।

समर्थकृपेचीं वचनें । तो हा दासबोध ॥ ४२ ॥

उत्तरावया चंचल सागर । दासबोध ज्ञाला थोर ।

साधक पावती पैलपार । कुबडी तेथें होडगे ॥ ४३ ॥

श्रीरामदासीं अति आवडी । हातीं धरिली असे कुबडी ।

तदर्थी शत श्रोतीं गाढी । अखंड जवळी ठेविती ॥ ४४ ॥

इतिश्रो संकेत कुबडी । दासबोधाचें सार निवडी ।

वांकुडी परी आवडी । श्रीरामदासा ॥ ४५ ॥

एकंदरींत, हंसराजस्वामीची वाणी वेदांतविषयवर्णनांत अगदीं
अस्खलित रीतीन चालते, यात संशय नाहीं.

मार्गे ज्या हंसपद्धति ग्रंथाचा उछेल केला, तो ग्रंथ हंसराज-स्वामीचे शिष्य ‘चिमणकवि यांनी लिहिला आहे. हे अकलनुर येथील राहणारे, जातीचे वाजसनेयी देशस्थ ब्राह्मण. यांनी कांहीं दिवस न्यायगृहांत सनदी वकिलाचें काम केले होतें. पुढे हंसराज स्वामीचा अनुग्रह झाल्यावर वकिली सोडून ते कीर्तन करून लागले. यांस गाण्याचे अंग असून, कविताशक्तीही चांगली होती. हंसराज स्वामीचे हे तिसरे शिष्य होत. हंसपद्धति ग्रंथाची आठ अष्टके असून ओवीसंख्या ९००० आहे. या ग्रंथांत गुश्परंपरावर्णन आहे. चिमणकवीचे जन्म अकुळनेर येथे शके १७३५ त ज्ञाले व शके १७९४ मध्ये बेगमपुरा येथे ते समाख्यिस्थ झाले. बेगम-पुन्यास त्यांचा मठ अद्याप आहे. द्यांचे मूळचे नांव व्यंकोबा. हंसराजस्वामीवर यांनी एक आरती केली आहे, ती अशीः—

जयजयजयजय आरति सद्गुरु नारायणहंसा ।

आरति ओवाळितांचि देहवुद्धि नुरे सहसा ॥ धू० ॥

मायाविपिनीं बहु जिव भ्रमले उमजेना कोणा ।

व्यवहारे सुखदुःख कष्ट भोगिती नाना ॥

या तळमळिची सद्गुरुलागीं आली बहु करुणा ।

म्हणुनी समर्थ व्यक्ति धरोनी उपदेशिति ज्ञाना ॥ १ ॥

दर्शनमात्रे अधिकाराते पावती सकळ ।

व्यतिरेकाने निजरूप दाउनि तोडिति भवजाळ ॥

तेंचि अन्वये पाहतां विरती सर्वहि तळमळ ।

यास्तव निजपदकमळीं लोळे चिमणेसे बाळ ॥ २ ॥

द्या हंसपद्धति ग्रंथाची आठ अष्टके चिमणकवीनी रचल्यावर, परंडा येथील राहणारे संजीवनकवि यांनी आणखी तीन उपाष्टके लिहून, ती त्या ग्रंथांत दाखल केली. हीं उपाष्टके शके १७७४ त ज्ञालीं.

हंसराजस्वामी व मोगलाईतील प्रसिद्ध सिद्ध पुरुष माणिकप्रभु यांचा फार परिचय असून, त्यांची गांठ पडल्यावर ते एकमेकांशी तासचे तास बोलत असें सांगतात.

